

महाराष्ट्र मुस्लिम साहित्य

(५)

इस्लाम आणि संस्कृति

लेखक

सय्यद अमीन

हजरत मुहम्मद पैगंबर चरित्र, इस्लाम आणि नीतिशास्त्र,
अतातुर्क कमालपाशा, ऐतिहासिक हिंदी मुसलमान
वगैरे मराठी ग्रन्थांचे कर्ते

आवृत्ति पहिली

किंमत ४ रुपये

लेखक व प्रकाशक :—

सय्यद अहमद अमीन,

एम. एल्. ए.

सांगली

भारतमित्र

नामदार न. प्रि. ऊर्फ काकासाहेब गाढगीळ

यांचे अध्यक्षतेखाली

वारीस १७ मे १९५० इसवी रोजी

प्रकाशित

मुद्रक :—

म. रा. सरदेसाई, बी. ए., एल्. एल्. बी.,

नबीन छापण विद्याछपाचा 'छापण भारत' छापणाना,

४१ कुपवार पेठ, पुणे २.



हिज हायनेस श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेव पटवर्धन
राजासाहेव, सांगली

पितृतुल्य

हिज हायनेस

श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन

राजासाहेब, सांगली

यांचे सेवेशीं

सप्रेम अर्पण

विज्ञप्ति

माझे हे नवे प्रकाशन वाचकांच्या हार्ती देण्याचा योग येत आहे या-
बद्दल प्रथम त्या दयाघन परमेश्वराचे मनःपूर्वक आभार मानतो.

‘इस्लाम आणि संस्कृति’ हे पुस्तक लिहून झाल्यानंतर त्याला प्रका-
शात आणण्याकरिता माझ्या जिवलग स्नेह्यांनी जी आस्था दाखविली
त्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला पाहिजे. पुस्तक प्रकाशित
करण्याकरिता ज्या हिंदु-मुस्लिम बांधवांनी अत्यंत दिलदारपणाने प्रोत्साहन
दिले, त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.

‘मुस्लिम मराठी साहित्य’ या नांवाखाली मी आतांपर्यंत पुस्तके प्रका-
शित केली. मुस्लिम मराठी साहित्यापेक्षा ‘महाराष्ट्र मुस्लिम साहित्य’ हे नांव
अधिक सुटसुटीत व सार्थ आहे असे वाचकांनी सुचविल्यामुळे यापुढे
‘महाराष्ट्र मुस्लिम साहित्य’ या नांवाखाली पुस्तके प्रकाशित केली जातील.

माझ्या महाराष्ट्रीय बंधु-भगिनींनी माझ्यावर कृपादृष्टि ठेवून, माझ्या
हातून होत असलेली मराठी साहित्याची ओबडधोबड सेवा गोड करून
द्यावी हीच विज्ञप्ति.

सर्वांचा नम्र
सय्यद अमीन

अनुक्रमणिका

	प्रकरण			पृष्ठ
१	इस्लामपूर्व जग	१
२	इस्लामचा प्रसार	८
३	इस्लाम आणि धर्मशास्त्र	२१
४	इस्लाम आणि समाजशास्त्र	७८
५	इस्लाम आणि राज्यशास्त्र	१२०
६	इस्लाम आणि तत्त्वज्ञान	१५७
७	इस्लाम आणि विज्ञान	१७३
८	संस्कृतीचे सारसर्वस्व	२०९

इस्लाम आणि संस्कृति

—०—

प्रकरण १ लें

इस्लामपूर्व जग

“ सर्वे बहुजन समाज अगतिक व अवश झाला होता. त्या स्थितीतून त्याला वर काढण्यासाठी क्रांति घडवून आणण्याचें यशस्वी कार्य इस्लाम धर्मानें केलें आहे; आणि त्यामुळेच इस्लामी धर्माचा प्रभाव व यश आश्चर्यावद्द ठरलें आहे.”

—मानवेंद्र रॉय.

पांचवें आणि सहावें शतक म्हणजे जगाच्या राशीला लागलेल्या साडेसातीचा काळ ! या दुर्धर काळांत अखिल जगामध्यें अन्याय, अनाचार आणि वेवंदशाहीला नुसता ऊत आला होता. जिकडे पहावें तिकडे स्वातंत्र्याची मुस्कटदाबी, सदाचाराची अवहेलना आणि सद्विचाराची होळी चालली होती. बलिष्ठानीं अनाथांवर अत्याचार करावेत, श्रीमंतांनीं गरिवांना भरडून काढावें, राज्यकर्त्यांनीं आपल्या प्रजाजनांवर दडपशाहीचा बरवटा फिरवावा, धनिकांनीं गुलामांना पशुप्रमाणें वागवावें, पुरुषांनीं स्त्रियांची विटंबना करावी, पुरोहित वर्गांनीं धर्माच्या नांवावर अनन्वित व अमानुष कृत्ये करावीत असे हृदयविदारक प्रकार जगामध्यें राजरोस चालले होते.

निरनिराळ्या धर्मप्रवर्तकांनी प्रज्वलित केलेले धर्मदीप विझू लागले, त्यांची तेजस्वी शिकवण निष्प्रभ होऊ लागली, त्यांच्या अयतारकार्याची विस्मृती पडू लागली. जगाच्या उद्धाराकरिता, त्या महात्म्यांनी केलेली अविश्रात मेहनत वाया चालली, मानवाच्या कल्याणाकरिता त्यांनी प्रस्थापित केलेली संस्कृती मातीच्या मोठाने विकू लागली; समाजाच्या स्वास्थ्याकरिता त्यांनी घालून दिलेल्या नीतिनियमाची दिवसाढवळ्या पायमल्ली होऊ लागली. त्या वेळची एकदर परिस्थिति पाहिली म्हणजे सारे जग अध पाताच्या धारेस लागले होते असा आपणास निर्वाळा द्यावा लागेल.

अपवाद म्हणून नाव घेता येईल असे एकही राष्ट्र नव्हते किंवा एकही देश नव्हता की ज्या राष्ट्रात किंवा देशात आबादीआबाद किंवा सुव्यवस्था होती. त्या काळी अगदी सुधारलेले राष्ट्र म्हणून ज्याचा उदोउदो चालला होता, त्या रोमन राष्ट्रांत तर जनतेच्या स्वातंत्र्याची बिनदिकत गळचेपी सुरू होती, गुलामाचा व्यापार राजरोस सुरू होता, गोरगरीब अक्षरशः नागविले जात होते.

पश्चिमांमध्ये समाजव्यवस्था अत्यंत विस्कळित झाली होती. समाजाला योग्य वळण लावणारा कोणीही नेता उरला नव्हता. राजाने वाटेल ते अनन्वित अत्याचार केले किंवा अनिष्ट प्रथा पाडली तर त्याविरुद्ध ब्र काढण्याची सोय नव्हती. मेसदकने अनेक लाजिरवाणे रिवाज सुरू केले पण त्याचा निषेध करायलाचें धाडस कोणासही होत नसे. स्त्रीपुरुषांच्या एकत्र मैफिली वोलवावयाच्या, पुरुषाना दारू पिऊन धुद करावयाचे आणि त्याच्याकडून स्त्रियाची विटवना चालू झाली म्हणजे ते दृश्य पाहण्यात आनंद मानावयाचा निंध प्रघात त्याने पाडला होता. नवपरिणत वधूला गुरूच्या सेवे-

साठी एक आठवडाभर ठेगाण्याची रूढी अत्यंत चीड आणण्या-सारखी होती. सध्या भाऊवहिर्णामध्ये तर सर्रास रग्रे होत.

ग्रीस एवढा तत्त्वज्ञाचा देश! पण त्याची अत्यंत अवनती झाली होती. तेथील जनता तत्त्वज्ञानाच्या गोष्टी पार विसरून गेली होती. चैन आणि ऐषआराम याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीभूत झाले होते. छान्नाशिवाय स्त्रियाशी संबध ठेवणे भयणास्पद मानले जाई. वेताळ आचरणामुळे ग्रीक लोकांत भयकर लैंगिक रोगाचा फैलाव झाला होता; निष्पाप स्त्रियाना त्याची झळ लागणे साहजिक होते. ग्रीक स्त्रिया जात्याच सौंदर्यवान होत्या, पण त्या सौंदर्याचा लिलाव पुकारला जाई.

स्पेन देश म्हणजे श्रीमंत सुखासक्तांचे आगर, धनिकांचे मन-सोक्त चैन करण्याचे एकमेव ठिकाण, अशी त्या देशाची ख्याति होती. अनपाण्याचाचून तडफडत असलेल्या जनतेचा आर्तस्वर भव्य प्रासादामध्ये सुंदर स्त्रियांच्या घोळक्यात रममाण होणाऱ्या श्रीमताना कधीच ऐकू जात नसे गरीब लोकांच्या दुःखानर डागण्या देण्या-करिताच की काय त्यांच्या सुंदर स्त्रियाना जवरदस्तीने अत पुरात खेचून नेण्यात येई. तेथील धर्मगुरूनी तर ताळतंत्रच सोडला होता. व्यभिचार करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे ते म्हणत. प्रसिद्ध इतिहासकार गिबन म्हणतो, “ हे धर्मगुरु आपण घेतलेली ब्रह्मचर्याची शपथ विसरून अनेक स्त्रियाशी संबध ठेवीत. ” गुलाम-गिरी तर व्यग्रस्थित चालू होती. भर बाजारात स्त्रीपुरुषाना उभे करून त्यांना विकण्यात येई

वायझटार्डन साम्राज्यात तर राजा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आणि त्याचा शब्द म्हणजे वायवल्चा शब्द असे समजण्यात येई. प्रजेचे

जीवित आणि मालमत्ता यांचा एकमेव धनी म्हणजे राजा असा सांप्रदाय चाळू असे. त्याच्याइतकाच पुरोहित किंवा धर्मपंडित यांचा वडेजाव होता. न्याच्याविरुद्ध व्र काढणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आव्हान करण्यासारखे होते. एका मान्यवर स्त्रीने तत्त्वज्ञानावर प्रवचन करित असतां पुरोहितवर्गावर टीका करण्याचें धाडस केलें म्हणून आलेक्झांड्रीयाच्या भर रस्त्यावर गाडीतून ओढून काढून तिला नग्न करण्यात आलें व तशा अवस्थेत तिच्या उघड्या अंगावर फटक्याचा मार देण्यात आला. शेवटीं तिला चर्चमध्ये तशीच फरफटत नेऊन मुख्य पुरोहिताच्या धर्मदंडानें ठार मारण्यात आलें. त्यानंतर तिच्या प्रेताची विटवना करण्यांत येऊन तिचा एकएक अंगपत्र तोडून काढण्यात आला. विह्यात तत्त्वज्ञ डॉ. डेपरनें या प्रसंगाचें अत्यंत हृदयविदारक वर्णन केले आहे.†

कॉन्स्टेंटिनोपलमध्ये हीच अवस्था होती. एक मान्यवर ग्रंथकार लिहितो, “अनन्यित अत्याचार, समाजद्रोह आणि अधःपातार्ची कृत्ये यामध्ये पुरोहित वर्गाचा सदैव हात असणें हाच जणू काहीं त्या काळचा दडक होता. अशा प्रसर्गी प्रत्येक कायदा—मग तो मानवी असो वा दैवी असो—पायदळीं तुडविला जात असे; खिश्न देवळें व तेथील व्यासपीठे रक्तानें न्हाऊन निघत; अनाचारापासून एकही स्थळ अलिप्त नव्हतें; सामाजिक बंधनें पार तुटून गेलीं होती, आणि दिवसाढळ्या अंगावर रोमाच उभे करणारे अनेक अत्याचार घडत.”* यापुढें जाऊन गिबन म्हणतो कीं ‘एखाद्यास शातपणे मृत्यु आला तर तें भाग्याचें लक्षण समजलें जात असे;

† History of the Conflict between Religion & Science, Page 55

* Spirit of Islam, Page 35.

पण असा मृत्यु क्वचितच येत असे.' बरील उद्गारांवरून मानवी जीवित किती अशाश्वत व धोक्याचें होतें याची आपणांस कल्पना येईल.

अरवस्तानमध्ये तर अधःपाताचा कळसच झाला होता. वेबंदशाही, खून, लांचलुचपत, मदिरासक्ति, जुगार, व्यभिचार इत्यादि प्रकार विना-संकोच सर्व देशभर चालू होते. जीविताची शाश्वती तर कोणालाच घाटत नसे. कोणाच्या तलवारीला केव्हां बळी पडावें लागेल याचा कांही नेम नव्हता. 'बळी तो कान पिळी' या तत्त्वाचा अवलंब सर्वत्र केला जात असे. अरव जन्मतःच शूर व वेडर पण या शूरपणाचा व वेडरवृत्तीचा दुरुपयोग झालेला दिसून येई. त्या ठिकाणी कोणतीही राज्यसत्ता नसल्यामुळे तेथील जनता बेलगामी वृत्तीनें वागे. धर्म म्हणजे काय चीज आहे हें तेथील जनतेस माहित नव्हतें. वाड-वडिडांनी जी रूढी घालून दिली, तिचें अवलंबन करणें ती आपलें कर्तव्य समजे. त्या काळीं मूर्तिपूजेचें विलक्षण बंड होतें. मूर्तीपुढें दर रोज हजारों जीवांची हत्या होत असे; इतकेंच नव्हे तर कित्येक ठिकाणी मानवांचे बळी दिले जात, मक्केमधील प्रसिद्ध अशा कावा मंदिरांत ३६० मूर्ती बसविल्या होत्या. प्रत्येक दिवशीं एकेका मूर्तीची पूजा केली जाई. पूजा चालू असतां, नग्न स्त्रियांचा नाच चालू असे. प्रसाद म्हणून मदिरेची मुक्त हस्तानें खैरात होई. मदिरा-पान हें अरवांचें सर्वांत मोठें व्यसन. प्रत्येक व्यक्तीनें दररोज मदिरेचा आस्वाद घेतलाच पाहिजे असा रिवाज रूढ होता. रस्त्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर दारूचे हंडे भरून ठेविलेले असत. अरवांचें दुसरें मोठें व्यसन म्हणजे जुगार. गळोगळीं जुगाराचे अडे चालत. सर्व पैसे संपले म्हणजे अरव स्वतःला पणाला लावीत.

स्त्रियांच्या दुर्दैवाचे दशावतार त्या काळीं कोठें दिसून येत असतील तर ते अरवस्तानानच. स्त्रिया या सेनानाच्या सूत्रधार आहेत; स्त्री म्हणजे पुरुषजातीमधील महान संकट; कार्यांन विघाड व्हावा अशी इच्छा असेल त्यानें प्रथम स्त्रीचें तोंड पहावें; अशा कित्येक म्हणी त्या ठिकाणीं प्रसृत होत्या. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तु या पलिकडे तिला कांहीं महत्त्व नव्हतें. स्त्रियाना दर्जा किंवा इज्जत असूच शकत नाही असा अरवाचा दावा होता. एकादी स्त्री सौंदर्यमती असेल तर तिची विटवना विचारावयास नको. भररस्त्यात अशा स्त्रीचा पदर ओढणें, तिला धक्के देणें, तिच्याबद्दल अचकट विचकट उद्गार काढणें हे प्रकार व्हावयाचेच. प्रतिभा हा अरवाचा अभिजात गुण पण त्या प्रतिभेचा उपयोग स्त्रियाबद्दल अश्लिल काव्य करण्यात होई. एकाद्याला मुलगी झाली कीं 'शात पाप' समजून तिला जिवंत मूठमाती देण्यात येई. आपऱ्या सावत्र आईशीं लग्न लावण्यांत त्यांना काडीमात्र शरम वाटत नसे.

इतर देशाप्रमाणें अरवस्तानांतही गुलामगिरी रूढ होती. गुरांढोराप्रमाणें दासणींत बाधून गुलामाना विकण्याकरिता मोठमोठ्या शहरीं नेण्यात येत असे. गुलाम स्त्रियाना विकत घेऊन त्याच्या शरीर-विक्रयावर अरब लोक पैसे मिळवीत तेथील कुंटणखान्यात प्रामुख्यानें अशाच स्त्रियांचा विशेष भरणा असे.

धरील विवेचनाप्रखून त्या काळीं सर्व जगाचा कसा अध पात झाला होता याची आपणास सर्वां साधारण कल्पना येईल. डेनिसन नामाचा विख्यात तत्त्वज्ञ आपल्या Emotion as the Basis of Civilization या आपल्या ग्रंथात म्हणतो, "पाचव्या व सहाव्या शतकात सर्व जग अध.पाताच्या कक्षेत गेलें होतें. प्रेम, आदर

यांची शिकवण देणारे, प्राचीन विचार व भावना यांचा लोप झाला होता. संपूर्ण रानटी व तमोयुगाकडे सर्व जग झपाट्याने परतू लागले होते. सर्व शक्तींचा वापर करून जगास विनाशापासून वाचविणारा आणि संस्कृतीचे रक्षण करणारा कोणी त्राता त्या काळी होता काय ?” स्वतःच विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर त्या ग्रंथकाराने दिले आहे. तो म्हणतो, “याच अरब लोकात, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या जगांत ऐक्य निर्माण करून, विनाशापासून जगाचे संरक्षण करणारा महान पुरुष—मुहम्मद पैगंबर—निर्माण झाला.”

प्रकरण २ रें

इस्लामचा प्रसार

“मुहम्मद पैगबराच्या मृत्यूनंतर पहिल्या शतकातील मुस्लिम विजयाची कथा म्हणजे जगाच्या इतिहासात आश्चर्याने यक्ष करून सोडणारी घटना होय.”†

—प्रो. सी. आर नॉर्थ.

हजरत मुहम्मद पैगबराच्या मृत्यूनंतर, त्याच्या एकनिष्ठ अनुयायानीं जो अभूतपूर्व विजय मिळविला, त्याला जगाच्या इतिहासात क्वचित्च तोड मिळेल. अरवस्तानसारख्या मागासलेल्या राष्ट्रातील मुस्लिमांनी प्रचंड अशा रोमन साम्राज्याशी टक्कर मारून तें खिळ-खिळें करून टाकलें, पर्शिया व बायझटार्ईनसारख्या बलाढ्य राष्ट्रांना धूळ चारली व पैगबराच्या मृत्यूनंतर अवध्या तीस वर्षांत अँटलाटिक महासागरापर्यंत आपला विजयध्वज फडकावून अर्घ्या युरोपखंडावर स्वामित्व मिळविलें ही गोष्ट सर्वांना विस्मित करून टाकणारी आहे.

पराक्रम हा अरबाचा अभिजात गुण; तलवार आणि घोडा म्हणजे अरबाचे पचप्राण ही समजूत सर्वत्र प्रचलित होती. लढाऊ शिक्षणाचें बाळकडू प्रत्येक अरबास मिळत असे. बेडरपणा हा अरबाच्या हाडीमासीं खिळल्यामुळे समरभूमी म्हणजे क्रीडागण असें त्यांना वाटे. या धाडसी व पराक्रमी मनोवृत्तीस ऐक्य व समानध्येय याची जोड मिळाल्यामुळे अरबांनीं जगाला यक्ष करून सोडणारे विजय मिळविले.

हजरत महम्मद पैगंबरांनंतर हजरत अयुवकर यांची खलिफा (राज्य-प्रमुख) म्हणून निवड झाली. इस्लामधर्म व राष्ट्र यांचे नेतृत्व स्वीकारण्याची जी प्रचंड जवाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती ती त्यांनी यशस्वीरीतीने पार पडली. त्यांची कारकीर्द फक्त २ वर्षे ३ महिनेच झाली; पण इतक्या अल्पावधीत इराक, सिरियाचा दक्षिणभाग, पर्शिया व बायझंटाईन साम्राज्यामधील काही प्रदेश हस्तगत करण्यांत आला. खालीदसारखा पराक्रमी सेनापति मुस्लिम सैन्याला मिळाल्यामुळे इतक्या लवकर बरील प्रदेश काबीज करणे शक्य झाले. त्यानंतर हजरत उमर खलिफा बनले. त्यांनी दहा वर्षे सत्ता गाजविली. हजरत उमर यांची कारकीर्द म्हणजे इस्लामी इतिहासामधील दैदिप्यमान काळ असे समजले जाते. त्यांचा निःपक्षपाती कारभार आणि त्यांनी केलेल्या अनेक सुधारणा आज चिरंजीव होऊन राहिल्या आहेत. राज्यप्रमुख म्हणजे प्रजेचा सेवक ही म्हण त्यांनी यथार्थतेने अमलांत आणली होती. रात्री शहरांतून गस्त घालीत असतां एका अनाथ स्त्रीचे कण्हणें ऐकून, त्यांनी समक्ष चौकशी केली. त्या बाईस प्रसूति-वेदना होत असून तिच्याजवळ कोणीही नाही असे दिसून आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पत्नीस बोलावून आणले व तिच्या हातून त्या बाईचे बाळंतपण सुखरूपपणे करविले. न्यायाच्या बाबतींत हजरत उमर यांनी इस्लामची शिकवण तंतोतंत अमलांत आणली होती. आपला स्वतःचा मुलगा दोषी आहे असे सिद्ध झाल्यानंतर त्याला फटके मारावयास कोणीच धजेना. हजरत उमर यांनी स्वतः आपल्या हातांत आसूड घेतला आणि आपल्या मुलाच्या उघड्या अंगावर फटके लगावले.

हजरत उमर यांच्या कारकीर्दीत मुस्लिमांनी बॅबिलोन पादाक्रांत

केला. इराणमध्ये सैन्य घुसवून तेहरान, हमदान व इस्पहान इत्यादि मोठी शहरे हस्तगत केली. रोमन साम्राज्याला टक्कर देऊन, इजिप्त सर केला. उत्तर आफ्रिकेवर मोहीम करून बरका व ट्रिपोली ताब्यांत घेतली. तिकडे सिरियामधून आर्मेनिया व जॉर्जियावर कब्जा केला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायप्रस बेटावर समुद्रामधून हल्ला चढवून त्यावर आपले निशाण फडकावले, राज्याचा हा वाढता पसारा पाहून हजरत उमर यानी ठिकठिकाणी लष्करी केंद्रे प्रस्थापित केली आणि आपल्या सैन्याची नव्या धर्तीवर रचना केली.

विजयामुळे एक प्रकारची मस्त निशा सैन्यामध्ये फैलावते, तिला आळा घालण्याची खबरदारी हजरत उमर व त्यांच्या नंतरच्या खलिफांनी घेतली होती. इस्लाम धर्मातील सहिष्णुता व मानवता या दोन महान तत्त्वांचा विसर मुस्लिम सैन्याला पडतां कामा नये असा त्यांचा कटाक्ष होता. मुल्लखगिरी करावयास निघालेल्या आपल्या सैन्यास “ जनतेशीं अदबीनें वागा; वृद्ध, स्त्रिया, आणि मुलें यांच्यावर हत्यार उगारूं नका; नागरिकांचीं घरेदारे व पिकें उध्वस्त करूं नका.” असा संदेश देत. देश पादाक्रांत केल्यानंतर, तेथील नागरिकांना अत्यंत सहिष्णुतेनें वागविण्यांत येई. ते परधर्मीय म्हणून त्यांचा कधीही छळ करण्यांत येत नसे; उलट शाही फर्मान काढून त्यांचे सर्व हक्क अबाधित राखले जात. त्यांच्या धर्मांत ढवळाढवळ करण्याचें किंवा जबरदस्तीनें आपला धर्म लादण्याचें पाप कधीही होत नसे. सुप्रसिद्ध इतिहासकार गिबन यानें ‘ रोमन साम्राज्याचा उदयास्त ’ या आपल्या ग्रंथांत एके ठिकाणी काढलेले उद्गार मनन करण्यासारखे आहेत. तो म्हणतो, “ जेरूसलेम ज्या वेळीं उमर खलिफ्याच्या स्वाधीन करण्यांत आलें, त्या वेळीं

तेयीळ नागरिकांना यत्किंचितही त्रास देण्यात आला नाही; इतकेच नव्हे तर त्याची मालमत्ता त्याच्या स्वाधीन ठेवण्यात आली. त्याच्या उपासनेत कसलाही व्यत्यय आला नाही. ख्रिस्ती लोक, त्याचे धर्म-गुरु व त्याचे कुलपती यासाठी त्या शहरात स्वतंत्र विभाग राखून ठेवण्यात आला. धर्मयुद्धाच्या शेवटी ज्या वेळी जेरूसलेम परत देण्यात आले, त्या वेळी तेयीळ पोर्तुगाली ख्रिस्ती लोकांना मुस्लिम खलिफाच्या सहिष्णु राज्याची अत्यंत आठवण होत असे. ”

खलिफांच्या या दिलदार वृत्तीमुळेच इस्लाम प्रसाराचा मार्ग पुष्कळसा सुगम झाला. जित देशातील नागरिकांना मुस्लिमांच्या या ओदार्यपूर्ण मनोवृत्तीबद्दल अत्यंत आदर वाटे; कारण जेत्याकडून अशा तऱ्हेची उदार वागणूक त्यांना कधीही मिळाली नव्हती. त्यांच्या देशावर रोमन, इराणी लोकांच्या स्वाऱ्या होत, त्या वेळी त्याची संपत्ति लुटली जात असे, अनन्यत अत्याचार घडत, सर्व देश रक्ताने न्हाऊन निघत असे. मुस्लिम व ख्रिश्चन जेत्यांच्या या परस्पर विरोधी वृत्तींचे पृथक्करण करताना पॉवेल नागाचा विल्यात लेखक म्हणतो, “या विजयाच्या लढयामध्ये मुस्लिमांनी जी उदार-वृत्ती दाखविली, ती पाहून कित्येक ख्रिश्चन राष्ट्रांनी लाजेने खाली माना घातल्या.”† या उदार वृत्तीची फेड ख्रिश्चन जेत्यांनी कशी केली याचे विवरण शेवटच्या प्रकरणात विस्ताराने केले आहे, तिकडे वाचकांनी अवश्य लक्ष घावे.

मुस्लिमांना ठिकठिकाणी जे स्पृहणीय विजय मिळाले, त्याची कारण-परपरा भाई मानवेंद्र रॉय यानी उत्कृष्ट रीतीने दाखविली आहे. ते म्हणतात, “धर्मवेड्या लोकांची लुटालुट म्हणजेच इस्लामचा इतिहास

असें ज्यांना वाटतें, त्यांना काय म्हणावें तेच कळत नाही. कारण 'अल्लाहो अकबर'च्या गर्जनेनें घुराण किंवा तळवार यापैकी एकाची निवड करावयास इस्लामनें—मुहम्मदानें सांगितलें असें जे मानतात त्यांना हें माहित तरी नसावें किंवा ते तिकडे दुर्लक्ष तरी करीत असावेत कीं, मुहम्मदाच्या पाठोपाठ त्याच्या गादीवर आलेल्यानीं ऐहिक विजयावरच भर दिला. ते सर्व ओदार्य, पावित्र्य आणि भूतदया इत्यादि गुणामध्ये मानवी समाजावर तुटून पडणाऱ्या अॅलरिक्, चेंगीजखान, वगैरे रानटी लोकापेक्षा कितीतरी श्रेष्ठ होते. त्यांच्या भक्तीभोंवतीं रूढीचें अग्रलय असेल परंतु ते दाभिक नव्हते. व्यग्रहारज्ञान व औदार्य यांनीं त्यांच्या धर्मवेडाला हळुवारपणा आणला होता. ते महत्त्वाकाक्षी होते पण पूर्णपणें नि स्वार्थी होते. देवभक्तीच्या नावाखालीं ते आपली धनभक्ति ज्ञाकीत नव्हते. धर्म-रक्षक अबुबकर यांच्याइतकी भक्तिमान्, उदात्त, कार्यनिष्ठ व नम्र व्यक्ति इतिहासात ओघू जाता सापडणार नाही. त्यानें सेनेला दिलेला सस्मरणीय सदेश पहा : 'न्यायी वना, अन्यायानें वागणारे कधींच उन्नत होत नसतात. धैर्यशाली वना, मरण पत्करा, पण शरण जाऊ नका. दया दाखना; वृद्ध, स्त्रिया आणि मुलें याना मारू नका; फळझाडें, धान्य आणि पशू याचा नाश करू नका. शत्रूला देखील दिलेलें वचन पाळा' या आज्ञा मनापासून सोडल्या व पाळल्या जात म्हणून तर अप्रतिहतपणे विजय मिळत असत. अरबस्वाराचें सर्वत्र 'स्वातंत्र्यदाते' म्हणून स्वागत होत असे. मुहम्मदाची क्रांति-कारक शिकवण निष्ठेनें ततोतत पाळणारे आणि सुज्ञ खलिफाच्या आदेशाप्रमाणें आचरण करणारे, लोकांच्या सहानुभूतीस का वरे पात्र होणार नाहींत ? ††

हजरत उमर याच्यानंतर हजरत उस्मान हे खलिफा बनले. त्याची एकंदर कारकीर्द १२ वर्षांची झाली. या अवधीत मुस्लिमांनी अनेक विजय मिळविले व आपल्या राज्याची हद्द ऑक्सस व पूर्वेकडे अफगाणिस्तानपर्यंत मिडविली. हजरत अली हे नंतरचे खलिफा होत. त्याच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत अंतर्गत झगडे निर्माण झाल्यामुळे राज्याची व्हावी तशी वाढ होऊं शकली नाही. त्याच्यानंतर खलिफा मुआविया यांच्या कारकीर्दीत पूर्वेस हिंदुस्तानांतील सिंधुनदीपर्यंत व पश्चिमेस टुनिसियापर्यंत मुस्लिमांनी धडक मारली. खलिफा अबुलमालिक व अबुलदिची अमदानी म्हणजे मुस्लिमांच्या विजयाचा उच्चांक. दमास्कस, अलेक्झांडीया, कार्थेज आणि जेरूसलेम हीं राजधानी असलेलीं स्त्रिधन शहरे मुस्लिमांनी हस्तगत केलीं. खलिफा अबुलदीचा शूर सेनापति मुसा याच्या नेतृत्वाखाली मुस्लिमसैन्यानें जिब्राल्टर सर करून स्पेनवर हल्ला चढविला. स्पेनच्या बादशाहानें मुस्लिम सैन्याला थोपवून धरण्याची शिकस्त केली पण तिचा काडीमात्र उपयोग न होता स्पेन देशावर मुस्लिमाचा झेंडा फडकला. स्पेनमध्ये मुस्लिमांचें आगमन म्हणजे संस्कृतीची प्राणप्रतिष्ठा असा इतिहासकारांनीं निर्वाळा दिला आहे; इतकेंच नव्हे तर “स्पेनदेशात मुस्लिम सत्ता राहिली म्हणूनच युरोपमध्ये ज्ञानदीप प्रज्वलित झाला” असा त्यांनीं कवूलीजवाब दिला आहे. साहित्य व शास्त्र यांच्या उत्कर्षाकरिता स्पेनच्या अरबांनीं जे भगीरथ प्रयत्न केले त्याचा विचार केला म्हणजे आजच्या युरोप-खंडाला, अरबांनीं निरनिराळे उपयुक्त शोध लावून, कायमचें ऋणी करून ठेविलें आहे असें म्हणावयास आपल्याजवळ भरपूर पुरावा आहे. † मुस्लिमांनीं प्रथमच प्रस्थापित केलेल्या क्रोडाना विश्वविद्यालयांत

† The History of Mahomedan Empire in Spain, P 322.

युरोपमधून अनेक विद्यार्थी विद्याभ्यासाकरिता घेत, त्यांनीं सुरू केलेल्या सशोधन कार्यांत अनेक युरोपियन मुमुक्षू भाग घेत. कला, साहित्य, शास्त्र अशा अनेकविध क्षेत्रात मुस्लिमांनीं केलेली कामगिरी कित्येक शतकापर्यंत युरोपने आपल्यापुढें आदर्श म्हणून ठेविली होती स्टॅनले लेनपूल म्हणतो, “कला, शास्त्र आणि संस्कृती या वावर्तीत स्पेनची राजधानी क्रोडावा ही ‘सर्व जगाचे डोळे दिपवून टाकणारें वैभव’ अशा यथार्थ सज्ञेने ओळखली जात होती.” § स्पेन-मधील मुस्लिमांनीं युरोपासच नव्हे तर सर्व जगास कसें ऋणी करून ठेविलें आहे याचे विवेचन आपल्या प्रथांत विस्तारानें केलें आहे. मुस्लिमांची स्पेनमधील ७८० वर्षांची कारकीर्द म्हणजे मानवी सभ्यतेमध्ये पडलेली मोलाची भर असें सर्वत्र म्हटलें जाते.

स्पेन हस्तगत केल्यानंतर मुस्लिमांनीं फ्रान्सवर चढाई करून तो देश अर्धाअधिक काबीज केला यानंतर मात्र चार्ल्स माटॅलनें त्यांना पुढें सरकू दिले नाही ही गोष्ट इ. स. ७३२ सालीं घडली. इकडे पूर्वेस चिनी तुर्कस्तान घेतल्यानंतर सिंधूनद ओलाडून मुलतान शहर सर करण्यात आलें. त्यानंतर मुस्लिमांनीं भूमध्य समुद्रातून इटलीवर हल्ला चढविला आणि क्रीट व सिसली हीं वेटे घेतलीं. शेजटी त्यांनीं इटली या काळजाला—रोमला—हात घातला रोममध्ये मुस्लिमांच्या नाबती झडू लागल्या. रोमसारखें अत्यंत महत्त्वाचें शहर पडल्यामुळें सबंध इटलीमध्ये नैराश्य पसरलें व त्याचाच परिणाम म्हणजे सबंध इटली त्यांच्या हस्तगत झाला. आपल्या अतुल पराक्रमानें मुस्लिमांनीं अजुन्या शंभर वर्षांत एक महान इस्लामी साम्राज्य प्रस्थापित केलें. डॉ. डेपर म्हणतो, “जगानें

आतापर्यंत पाहिले नाही असें अत्यंत सामर्थ्यवान इस्लामी साम्राज्य एकदम अस्तित्वात आलें. अँटलाटिक महासागरापासून चीनपर्यंत, कास्पियन समुद्राच्या किनाऱ्यापासून हिंदी महासागरापर्यंत हे साम्राज्य पसरलें.”†

आ अमृतपूर्व विजयपरंपरेबद्दल एक ग्रंथकार म्हणतो, “इस्लाम धर्माचा धज पुढें पुढें चालला याचें कारण त्यातील स्वातंत्र्य व समता हीं तत्त्वे हेंच होय. अरवांनीं जे ख्रिश्चन प्रदेश जिंकले तेथें गमतीची गोष्ट ही कीं, अरवांची प्रगती झाली आहे या भावनेनेंच सामान्य बहुजन मुस्लिम धर्माकडे आदरानें पहात असत. ख्रिश्चन सरकाराना हे लालनास्पद आहे कीं त्याची बहुतेक ठिकाणची राज्यव्यवस्था जुलमी होती. सिरियाच्या रहिवाश्यांनीं मुस्लिमांचें स्वागतच केलें. इजिप्तच्या लोकानीं आपला देश अरवांच्या हातीं जावा असे प्रयत्न केले; आफ्रिकेतील स्वारींत बर्बरांनीं मदत केली. कॉन्स्टॅन्टिनोपलच्या विद्वेषामुळे या सर्व राष्ट्रांना आपले देश अरबीं सत्तेच्या स्वाधीन व्हावेत असें वाटलें.”*

वरील उद्गारावरून, मुस्लिमांच्या पराक्रमावरोबर त्याची उदारवृत्ती, सहिष्णुता त्यांच्या विजयपरंपरेस कारणीभूत झाली आहेत असें आपणास दिसून येईल. देश पादाक्रांत केल्यावर तेथील जनतेची मुस्कटदाबी करून त्यांना सर्वस्वी गुलाम करून ठेवण्याचे कृत्य त्यांनीं केले नाही, तळमारीच्या जोरावर त्यांच्या धर्मावर आघात करण्याचा आततायीपणा त्यांनीं केला नाही किंवा त्यांना अज्ञानात ठेवून आपला वरचष्मा त्यांच्यावर सदैव राहिल असा प्रयत्नही पण केला नाही.

† History of the Conflict between Religion & Science, Page 98.

* Historical Roll of Islam, Page 54.

ते ज्या ठिकाणीं जेते म्हणून गेले, त्या ठिकाणीं त्यानीं तेथील जनतेला संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य व धर्मस्वातंत्र्य दिले इतकेंच नव्हे तिला सुसंस्कृत करण्याची थोर वृत्ति त्यानीं दाखविली आहे. इस्लाममध्ये समता कसोशीनें पाळण्यात येत असल्यापुढे दलिताना तर अरब जेते आपले उद्धारकर्ते वाटत. रेनौडॉट लिहितो, “इजिप्तमधील मुस्लिम मॅजिस्ट्रेट हे धर्मगुरु, कुळपति इत्यादि सर्व लोकांचे हक, दर्जा व अंतर्गत कारभाराचें स्वातंत्र्य पूर्णपणे रक्षित असत. किंयेकाना शहर अगर प्रांताधिकारी बनवून त्याचा गुणगौरव केला जात असे. एका खलिफानें इराणचें राज्ययत्र चालविण्यास सिध्द लोक विश्वासाह् आहते असें घोषित केलें होते.”†

परधर्मीय प्रजाजनाना विश्वासात घेऊन, त्यांच्याशीं समरस होण्याची कला मुस्लिम जेत्यानीं साध्य केली होती. आपल्याशीं ते इमानाने वागतील का. आपल्या विरुद्ध काहीं कारस्थान तर ते करणार नाहीत, अशा शका मनात बाळगून त्याची निष्ठा कसाला लावण्याचा हास्यास्त्र उद्योग न करिता, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा दिलदारपणा ते प्रदर्शित करीत. या आत्मीयतेमुळे प्रजाजनाना त्यांच्याशीं वेइमान व्हावें असें कधीच वाटलें नाही. मनुष्य विश्वासाची किंवा उदारवृत्तीची फेड सहसा कृतघ्नतेनें करीत नाही हें मुस्लिमांनीं पूर्णपणें ओळखलें होतें परधर्मीय प्रजाजनार मुस्लिमांनीं संपूर्ण विश्वास टाकण्याचीं अनेक उदाहरणें इतिहासात जागोजाग आढळून येतीत. हिंदुस्थानार पहिली स्वारी करणारा मुहम्मद इब्न कासीन हा हिंदुस्थानी वानारणाम सर्वस्वी अपरिचित होता. त्याच्याविरुद्धी इलियट आपल्या “हिंदुस्थानचा इतिहास”प्रधान

म्हणतो, “ त्यांनीं ब्राह्मण सत्ताधारी वर्गाला विश्वासात घेऊन, देशात शांतता प्रस्थापित करण्याचें कार्य त्यांच्यावर सोंपविलें. त्यांची देवळें सुस्थितींत ठेवण्याची परवानगी दिली, त्यांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास कधीही हरकत केली नाहीं, वसूळ त्याचेच हातीं ठेवला, इतकेंच नव्हे तर पूर्वीची राज्यव्यवस्था चालू ठेवण्यासाठीं त्यांचीच योजना केली.” मोगल रियासतीत तर मोठमोठ्या जबाबदारीच्या हुद्यांवर हिंदूंची नेमणूक करण्यात येई. हिंदुस्थानात ठिकठिकाणीं विपुरलेल्या निरनिराळ्या मुस्लिम राजवटींत मुख्य प्रधान-पदांवर मुस्लिमेतरांना नेमण्यात आल्याचे दाखले आहेत. विशेषतः ज्या औरंगजेब बादशाहाविषयीं प्रखर टीका केली जाते त्या बादशाहानीं आपल्या साम्राज्याचे मुख्य प्रधान म्हणून पंडित रघुनाथ खत्री व मुख्य सेनापति म्हणून जयसिंग यांची नेमणूक केली होती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सोईस्करपणें विसरता कामा नये.

परधर्मीय नागरिकांना सुसंस्कृत करण्याकरिता, मुस्लिम जेल्यांनीं जे परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचें ऋण कधींहीं विसरलें जाणें शक्य नाहीं. ठिकठिकाणीं त्यांनीं महाविद्यालये व शिक्षणकेंद्रे प्रस्थापित केलीं, विद्वानांचा गौरव केला, ममूद्द साहित्य व तत्त्वज्ञान निर्माण केलें, डॉ. डेपर लिहितो, “ मुस्लिमांनीं जितक्या वेगानें रोमन साम्राज्य हस्तगत केले तितक्याच वेगानें तत्त्वज्ञान व साहित्य यांवर प्रभुत्व मिळविलें.”*

लूटमार, कत्तल व अनाचार यांचा अवलंब न करता, मुस्लिमांच्या लष्करी विजयांनीं संस्कृतीचा रम्य प्रांत निर्माण केला आहे.

* History of the Conflict between Religion & Science; Page 106

भाई मानवेंद्र रॉय लिहितात, “ हे लष्करी विजय पुढील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा प्रारंभच होत. त्याच्यामुळे आर्थिक उन्नति व आध्यात्मिक प्रगति घडवून आणणारे राजकीय घातावरण निर्मिले गेले. रोमन व इराणी साम्राज्याचे अपशेष नाहीसे करणे अपश्य होते तरच नवीन कल्पना व च्येयें यानी निवद्ध अशी नवी साम्राज्यघटना तयार होणे शक्य होते. दुष्ट रूढींनी व जादू-टोण्याच्या गूढनादानें सर्व घातावरण गढळून टाकले होते व त्यामुळे पर्शियन आणि बायझंटाईन साम्राज्यातील प्रजेचा आध्यात्मिक, बौद्धिक व नैतिक विकास अगदीच खंडून गेला होता. मुहम्मदाच्या एकेश्वरीनादाच्या तळमारीनें अरबी टोळ्यामधील दामिक मूर्तिपूजेचा नायनाट केला, शोरोअस्टरच्या चिरंतन अशा दुष्ट तत्त्वज्ञानापासून मानवाला मुक्त केले, सिध्दत धर्माच्या चमकारपूर्ण रूढीच्या चिखलातून त्याचा उद्धार केला आणि हिंदुस्थानला सन्यासनादाचा लागलेला रोग पूर्णपणे बरा करण्याचे कामी बरील हत्यार अत्यंत उपयुक्त ठरले. अरबांच्या सर्व विजयाच्या योगानें नरा इतिहासच घडविला गेला आहे. मानवी समाजाला प्रगत केले आहे.”†

मुस्लिमांच्या विजयाची परंपरा १६ व्या शतकापर्यंत अखंड चालू होती. हिंदुस्थान, चीन, रशिया, तुर्कस्थान, जामा, सुमात्रा इतक्या ठिकाणी मुस्लिमांनी आपले निशाण फडकावले. हिंदुस्थानवर सातव्या शतकापासून मुस्लिमांच्या स्वाऱ्या चालू होत्या. बाराव्या शतकाच्या सुमारास त्यांनी हिंदुस्थानात स्थाईक होण्याचा पायडा घातला. “ इसवी सन १२०५ पासून दिल्लीच्या तक्तावर मुस्लिमांचा

† Historical Roll of Islam, Page 10-11.

अंमल सुरू झाला तेव्हांपासून अठराव्या शतकाच्या अखेरी-
पर्यंत (म्हणजे सहारें वॉ) त्यांचा अंमल चाळू होता.†

तेराव्या शतकाच्या सुमारास चीन, सैविरीया व दक्षिण रशिया-
मध्ये मुस्लिमांनी आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें. चीनमध्ये तर
मुस्लिम राज्यकर्त्यांची कारकीर्द उल्लेखनीय अशीच झाली. चीन-
मधील अठरा प्रांतांत मुस्लिम लोकसंख्या अंदाजे दहा कोट होईल
इतकी आहे. विशेषतः पश्चिम प्रांतांत ते बहुसंख्याक आहेत. त्याच
शतकांत तुर्कांनी बाल्कन टापू व्यापून टाकला. तुर्कांच्या पहिल्या
सुलतानाचें नाव ' उस्मान ' असल्यामुळें तुर्कां साम्राज्यास उस्मानी
किंवा इंग्रजीमध्ये ओटोमन साम्राज्य या नावानें ओळखण्यांत येतें.
तुर्कांनी इ. स. १४५३ मध्ये कॉन्स्टंटिनोपल सर केलें; इ. स.
१५२१ सालीं वेलप्रेड घेतलें आणि ऑस्ट्रियाच्या राजधानीस-
ब्हियेनास-बेढा घातला. पोळंडच्या राजानें तीव्र प्रतिकार केल्या-
मुळें ब्हियेना त्यांच्या ताबडोतून वंचलें.

पंधराव्या शतकांत जावा, बोर्नियोमध्ये मुस्लिमांनी प्रवेश केला.
आज इंडोनिशियामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या पांच कोटी आहे.
जावापासून फिलिपाईन्स वेढापर्यंत मुस्लिम बहुसंख्याक आहेत.
सोळाव्या शतकात उत्तर सुमात्रामध्ये मुस्लिम राज्यकर्ते होते. इब्न
बतूता या सुप्रसिद्ध मुस्लिम प्रवाशानें चीन व मलायामधील
वसाहतींचें साग्र व मनोरंजक वर्णन केलें आहे.

आफ्रिका खंड व्यापण्यास मुस्लिमांनी सातव्या शतकांतच

† प्रो. ओतूरकरकृत " हिंदुस्थानांतील मुसलमानांचें साम्राज्य " पृ. २३.

सुरुवात केली. या महान् खंडामध्ये इस्लामचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की आज या खंडाची अर्धी लोकसंख्या इस्लामधर्मीय आहे. इस्लामच्या या विलक्षण प्रसाराबद्दल डॉ. डेपर लिहितो, “ इस्लाम धर्मासारखा इतक्या झपाट्याने व एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही धर्माचा प्रसार जगाच्या इतिहासांत अद्याप-पर्यंत झाला नाही.”†

† History of the Conflict between Religion & Science, Page 96.

प्रकरण ३ रें

इस्लाम आणि धर्मशास्त्र

“इस्लाम हा दया, औदार्य आणि बंधुतेच्या भावनांनी ओतप्रोत भरलेला असून तो साधा व सर्वांना सहज समजणारा धर्म आहे.”†

—एच्. जी. वेल्स.

जगातील अनेक धर्मांना, त्या त्या धर्मसंस्थापकांचे किंवा ज्या जमातीत तो धर्म प्रसरत झाला त्या जमातीचे नांव देण्यांत आले आहे. ख्रिस्ती धर्म हें नांव त्या धर्माचा संस्थापक ख्रिस्त याच्यापासून मिळालेले आहे. बुद्धाने प्रस्थापित केलेल्या धर्मास ‘बुद्धधर्म’ अशी संज्ञा आहे. ज्यू लोकांच्या धर्मास ‘ज्यूडाइझम’ हें नांव आहे. त्या धर्माचा संस्थापक जूडा नामक जमातीमधील होता म्हणून त्या धर्मास वरील नांव देण्यांत आले. इस्लाम या नावाशी कोणत्याही व्यक्तीच्या किंवा जमातीच्या नांवाचा संबंध येत नाही. इस्लाम हा कोणत्याही एका विवक्षित राष्ट्राचा किंवा जमातीचा धर्म नाही. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून सदाचाराने वागणाऱ्या व मानवतेची सेवा करणाऱ्या अशा सर्वांचा हा धर्म आहे. इस्लाम हा शब्द अर्थपूर्ण आहे. शब्दशः त्याचा अर्थ स्नेहत्व असा होतो. त्याचा दुसरा अर्थ स्नेह-संपादन करण्याचा मार्ग असा आहे. त्याचा रूढार्थ परमेश्वरास

† Outline of History, Page 607.

सर्वस्वी शरण जाणें असा समजला जातो. परमेश्वराचे जे गुणधर्म मानले जातात त्या गुणधर्मांशी समरस होण्याचा मानवाना आदेश देणारा धर्म म्हणजे इस्लाम अशी त्याची व्याख्या केली जाते. इस्लाम धर्मीय लोकाना 'मुस्लिम' अशी सज्ञा आहे. सदाचार हें मुस्लिमाचें वैशिष्ट्य असलें पाहिजे. इस्लाम धर्माचे प्रणेते हजरत मुहम्मद पैगंबर यांनी मुस्लिम कोणाला म्हणता येईल याचा स्पष्ट खुलासा केला आहे. ते म्हणतात, "जे विश्वासानें वागतात, आपला शब्द पाळतात व वचनास आगतात ते मुस्लिम होत. व्यभिचार करणारे, चोरी करणारे, दारू पिणारे, दूटमार करणारे व दुसऱ्याचा माल किंवा पैसा गिळकृत करणारे, मुस्लिम नव्हेत. जो आपण स्वतः पोटभर जेवतो व शेजाऱ्यास उपाशी ठेवतो तो मुस्लिम होऊ शकत नाही."

परमेश्वरावर अढळ विश्वास हे इस्लामचें आद्य तत्त्व होय. सर्वशक्तिमान परमेश्वराखेरीज इतर देवदेवतावर इस्लाम विश्वास ठेवित नाही. इस्लाम धर्मातील परमेश्वर हा कोणत्याही एका धर्माचा किंवा राष्ट्राचा परमेश्वर नसून तो साऱ्या विश्वाचा अधिपती आहे. पवित्र कुराणमध्ये परमेश्वरास "रब्बुल आलमीन्" (जगाचा परमेश्वर) असे संबोधण्यात आलें आहे. इस्लाम धर्मातील परमेश्वराचें स्वरूप भयानक व अस्माळविस्माळ नसून तें अत्यंत प्रेमळ आहे. पवित्र कुराणाच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीस अर्-रहमान् (उपकारकर्ता) व अर-रहीम (दयेचा सागर) अशा सुंदर नावानें परमेश्वरास आळविलें आहे. इस्लामची परमेश्वराबद्दलची कल्पना काय आहे याचें वर्णन पवित्र कुराणमध्ये केलें आहे. "ईश्वर एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरा देव नाही. जें आपल्याला दिसत नाही व जें दिसतें तें जाणणारा

असा तोच एक आहे. उदारातला उदार; दयासागर तोच एक. त्याच्याखेरीज दुसरा देव नाही. तो बादशहा आहे, तो पवित्र आहे. शातीचा तो अधिपती आहे. अभय देणारा, रक्षण करणारा, सर्वांचा पोशिंदा, सर्वशक्तिमान्, नुकसान भरून देणारा आणि सर्व अत्युच्च सद्गुणांचा कळस असा तो एकच आहे. तोच एक श्रेष्ठ, सृष्टि-निर्माणकर्ता, सर्वांचा कर्ता असा तो आहे. अत्यंत आल्हादकारक, अशी त्याची नावे आहेत. स्वर्गात, पृथ्वीवर असणारे यच्चयायत त्याची कीर्ति गात असतात. बलवानातला बलवान, ज्ञान्याचा ज्ञानी असा तो एकच आहे. त्याला सर्व ऐकू येते, त्याला सर्व दिसते. तो कोणत्याही दुःखांतून मुक्त करणारा आहे. तो अत्यंत उदार व क्षमाशील असून जे सकृत्कृत्य करतात व पापापासून अलिप्त राहतात अशा सज्जनांच्या अगदी हातानजीक आहे.”

इस्लाममधील परमेश्वर किती प्रेमळ आहे याचा सुंदर दृष्टांत हजरत मुहम्मद पैगंबरांनी दिला आहे. एकदा एका गृहस्थाने पक्षाची पिछे धरून आणली होती. हजरत पैगंबरांनी त्या पिछाना त्याच्या आईजवळ सोडताच, तिने त्यांना प्रेमाने आपल्या पंखाखाली घेतले. त्या प्रसंगी हजरत पैगंबर म्हणाले, “आपल्या पिछांवर आईचे जितके प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रेम परमेश्वराचे आपल्या भक्तांवर आहे.”

इस्लाम धर्मातील एकेश्वरवादाने नुसत्या अरबस्तानातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये क्रांती करून टाकली आहे. अनेक देवांच्या कल्पनेमुळे तुझा देव श्रेष्ठ, माझा देव श्रेष्ठ अशी चाललेली लढाळही बंद झाली, देवाना प्रसन्न करण्याकरिता धार्मिक विधींचे अवडंबर माजवून, स्वतः मदींमत्त झालेल्या पुरोहित वर्गाचा नक्षा उतरला

आणि आपल्या भोवती शिष्यगणाची प्रभावळ निर्माण करून जनतेला अक्षरशः नागविणाऱ्या ढोंगी धर्ममार्तंडाना कायमर्चा मूठमाती मिळाली. एकेश्वरवादाने सत्रस्त जनतेचा केवढा मोठा फायदा झाला याचे भाई मानवेन्द्र रॉय यानी सुंदर वर्णन केले आहे ते म्हणतात, “अतः कलहाने विस्कळित झालेल्या जनतेची अतरीची मूक महमदाच्या कडव्या अद्वैताने तर भागविलीच, परंतु शेजारच्या राष्ट्रांतूनही—जेथे सनातनीयांचा छळ असल्या झाला होता—या ऐक्याच्या हाकेस ‘ओ’ मिळाली मॅगीचा गूढवाद, ज्याचा पुराणामिमान आणि सिध्दनाचा दुरभिमान यामुळे इराण, मेसोपोटेमिया, सिरिया, ईजिप्त व पॅलेस्टाईन येथील लोकांचे धार्मिक जीवन अगदी गुतागुतीचे होऊन बसले होते. कडक धार्मिक विधी आणि आचार यानी धर्माचे स्थान वळकाविले होते ढोंगी समारमानी भक्तीची हकालपट्टी केली होती, शब्दप्रामाण्याने निष्ठेचा छळ चालविला होता देवदूत, सत आणि शिष्यगण यांच्या मेळाव्यात ईश्वर अदृश्य बनला होता, म्हणूनच अद्वैताची घोषणा करणाऱ्या नवीन सहिष्णु धर्माचे दलित व त्रस्त अशा बहुसंख्याक जनतेने स्वागत केले बौद्धिक दिवाळखोरी, आध्यात्मिक गोंधळ, सामाजिक अव्यवस्था आणि धकाधकी यांच्या काळात सामान्य जनतेला हव्या असलेल्या ऋजु निष्ठेचा आधार मिळाला आणि म्हणूनच या खवळलेल्या समुद्रात जनतेचे तारू सुखाने आपला मार्ग काढू लागले. एकच एक परमेश्वर आहे या विचारसरणीच्या प्रसाराने अधिराज्याचा पाया घातला आणि त्या अधिराज्याच्या सर्व क्रियांचे एकीकरण करण्यात आले या एकीकरणामुळे नवीन सामाजिक घडी निर्माण झाली या संस्कृतीचे मदीर जुन्या संस्कृतीच्या अवशेषावर

भव्य व उत्तुंग असे उभे राहिले. धार्मिक छळाने त्रस्त झालेल्या अनेकांना हा आश्रय आकर्षक वाटल्यास नवल तें काय ? इस्लामी धर्माच्या संरक्षणाखाली जे जे आले त्या सर्वांना सदसद्विवेकबुद्धीचें संपूर्ण स्वातंत्र्य मिळालें, किंबहुना त्रस्त व दलित यांच्या आश्रयासाठीच या नवधर्माचा अवतार झाला आहे असें सर्वांना वाटलें.”†

एकेश्वरवादानें व्यक्तिशः प्रत्येक मनुष्याचा दृष्टिकोन विशाल होतो, त्याची नैतिक व सांस्कृतिक उंची वाढते. परमेश्वर हा सर्व जगाचा मालीक असल्यामुळे जगांतील यच्चयावत् मनुष्यमात्रावर प्रेम करणें हें आपलें कर्तव्य आहे असें तो समजतो. आपल्याच जातीपुरतें किंवा राष्ट्रापुरतें पाहण्याची त्याची कोती दृष्टि निघून जाते. त्याचप्रमाणें मनुष्यामध्ये स्वाभिमान व निर्भयवृत्ति अधिक जोरानें पाळवते. परमेश्वर सर्वशक्तिमान असल्यामुळे त्याच्याखेरीज आपलें या जगांत कोणी बांकडें करूं शकत नाही किंवा आपल्याला धक्का पोहोचवूं शकत नाही या विश्वासानें परमेश्वराखेरीज तो कोणत्याही पाशवी शक्तीपुढें आपलें शीर झुकवीत नाही. वाटेल तेवढी संकटे कोसळली किंवा वाटेल त्या दुर्धर परिस्थितीला तोंड घावें लागलें तरी न डगमगतां परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून, प्रशंसनीय सहनशीलता व धैर्य तो दाखवूं शकतो. इच्छित वस्तु प्राप्त करून देणें हें परमेश्वराच्या हातीं असल्यामुळे तो कोणाजवळही तोंड वेंगाडत नाही, दुसऱ्यापुढें हात फैलावन नाही किंवा वाममार्गाचा अवलंब करीत नाही. विनम्रता ही त्या मनुष्यामध्ये आपोआप येते. संपत्ति किंवा सत्ता यांची धुंदी त्याच्यावर चढत नाही; कारण त्याला मिळालेली संपत्ति

किंवा सत्ता परमेश्वराच्या कृपेने मिळाली असून, त्याला वाटेल तर तो ती काढून घेऊं शकतो या गोष्टीवर त्याचा विश्वास असतो. त्याच-प्रमाणे आपलें कार्य करिताना तो द्वेष, हेवादावा किंवा अभिलाष यांच्या आहारीं जाण नाही. त्याला वाटतें यश देणें न देणें हें परमेश्वराच्या हातीं आहे. यश चावें असें त्याच्या मनात आलें तर जगातील कोणतीही व्यक्ति किंवा शक्ति त्याला प्रतिबंध करूं शकत नाही; मग आपल्या इप्सित कार्याकरिता दुसऱ्याचा द्वेष किंवा हेवादावा करून त्याचा उपयोग काय ? परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून आपलें कार्य अविरतपणें करित राहणें हेंच आपलें कर्तव्य आहे असें तो समजतो.

परमेश्वरावर ज्याचा संपूर्ण विश्वास आहे तो निपिद्ध गोष्टीपासून व कुकर्मापासून सदैव अलिप्त राहतो. परमेश्वराला ज्ञात व अज्ञात गोष्टी कळूं शकतात. तो दिव्यचक्षू असल्यामुळे आपण केलेली गोष्ट जगाला दिसली नाही तरी त्याला दिसते. अंधारात जरी आपण दुष्कृत्य केले तरी तो पाहूं शकतो; इतकेंच नव्हे तर आपल्या अंतःकरणातील वाईट विचाराचे पडसाद तो ओळखूं शकतो. या विचारसरणीमुळे मनुष्य दुष्कृत्यापासून, अनाचारापासून सदैव दूर राहतो. मानवी शील तयार करण्यात परमेश्वरावरील अढळ विश्वासाचा केवढा मोठा उपयोग होत असतो हें स्पष्टपणें दिसून येणार आहे.

परमेश्वराला मानवाची केलेली सेवा आवडते. सत्कृत्य करणारावर तो प्रसन्न होतो. सदाचारी माणसावर त्याची बहाल मर्जी असते. मानवाच्या सुखदुःखाकडे दुर्लक्ष करून, फक्त परमेश्वराच्या नावाचा कोरडा गजर करणाऱ्या दांभिकाकडे तो हुंकून देखील पहात नाही. मानवाना सदैव लायाडणाऱ्या मस्तवाल लोकानीं, परमेश्वराच्या

नावावर हजारां लोकांच्या पंक्ति उठविल्या तरी तो त्याकडे लक्ष देत नाही किंवा बलिदानाचें ढोंग करणाऱ्या लडंगमारतीची तो कधीच पर्वा करित नाही.

“तुम्हीं केलेल्या बलिदानाचें रक्त किंवा मांस परमेश्वरास पोहोचत नाही. तो एकच गोष्ट स्वीकारतो आणि ती म्हणजे तुमची त्याच्यावरील भक्ति.”

—पवित्र कुराण २२:३७.

परमेश्वरावरील भक्ति म्हणजे त्यानें आदेशित केलेल्या तत्त्वांचें परिपालन, सदाचार व सद्विचाराचें अवलंबन. मानवाची उन्नति व्हावी, त्यांना सौख्य लाभवें, त्यांचा उद्धार व्हावा याकरितां होणारे अहर्निश प्रयत्न म्हणजेच परमेश्वरावरील भक्ति, परमेश्वराची सेवा. असे अहर्निश प्रयत्न करणाऱ्या महाभागांवर परमेश्वर सदैव प्रसन्न असतो, त्याच्यावर प्रेम करतो, असें पवित्र कुराणामध्यें स्पष्ट दिग्दर्शित केले आहे.

“परमेश्वरानें निर्माण केलेल्या प्राणिमात्रांचें कल्याण करा; कारण जे कल्याण करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो.”

—पवित्र कुराण २:१९६.

एकेश्वरवादानें विश्वबंधुत्वाचा व मानवतेचा मार्ग सुकर करून टाकला आहे. ज्याचा परमेश्वरावर विश्वास आहे त्याच्याजवळ आपपर भाव राहूंच शकत नाही. कुटुंब, जमात किंवा राष्ट्र यापुरतेच विचार न करतां तो सर्व विश्वाकडे आत्मीयतेनें पाहू लागतो. आपल्या कुटुंबाभोंवतीं किंवा जमातीभोंवतीं घुटमळणारी त्याची सदिच्छा मानव जातीकडे झेप घेऊ लागते. अखिल मानव जातीचा तो निर्माता

अमल्यामुळे मानव जातीचें कल्याण म्हणजेच परमेश्वराची सेवा असें तो मानूं लागतो.

मानव जातीच्या सौख्याप्रीत्यर्थ चंदनासारखे झिजणारास मुक्ति किंवा सद्गति मिळते असा इस्लामचा दावा आहे. कोणत्याही माणसास अशी सद्गति मिळू शकते असा आदेश देऊन इस्लामने धार्मिक जगात बुद्धिवादाचें नवें दालन उघडलें आहे. त्या काळी मुक्ति किंवा सद्गति मिळवावयाची असेल तर आमच्या धर्मांत या असा आक्रोश चालूं होता. स्वर्गाच्या किल्ल्या फक्त आपल्या धर्माच्या हातीं आहेत असा डांगोरा पिटला जात होता. इस्लामने पवित्र कुराणमधून (२:१११) अशा धर्मांना उघड आवाहन देऊन विचारलें कीं याला आधार काय ? त्या त्या धर्माच्या अगोदर जगाचें अस्तित्व हजारों वर्षे आहे. त्या धर्माखेरीज सद्गति मिळणें शक्य नाहीं असा हट्टाद माडला तर त्या धर्माच्या अगोदर होऊन गेलेल्या असंख्य सच्चिठळ माणसाची किंवा इतर धर्मांत असणाऱ्या सदाचारी व वंदनीय पुरुषाची वाट काय ? त्यांना सद्गति किंवा मुक्ति मिळणें शक्य नाहीं असें धर्ममार्तंडांनीं टाहो फोडून सांगितलें तर तें बुद्धीला कधीतरी पटेळ काय ? या बाबतीत इस्लामने अंधश्रद्धेपेक्षा बुद्धिवादाला आवाहन केलें आहे. परमेश्वराला शरण जाणारा आणि मानवाच्या सौख्याकरिता अहर्निश धडपडणारा कोणताही मनुष्य असो त्याला सद्गति ही मिळालीच पाहिजे असा निर्णय इस्लामनें दिला आहे.

“ जो परमेश्वरास शरण जातो आणि (दुसऱ्याचें) कल्याण करतो त्याला परमेश्वराकडून बक्षीस (मुक्ति) मिळते. त्याला भीति वाळवावयाचें किंवा धावयाचें काहीं कारण नाहीं.”

—पवित्र कुराण २:११२.

वरील श्लोकावर भाष्य करताना, मौ. महंमद अली लिहितात,
 “सिध्दन किंवा ज्यू लोकानाच मुक्ति मिलेल अशी जी त्यांची
 कल्पना, तिला कोणताही आधार नाही असे सिध्दन व ज्यू लोकास
 वजावणेत आले आहे. परमेश्वरास सपूर्णपणे शरण जाणे आणि त्याने
 निर्माण केलेल्या प्राणिमात्रांचे कल्याण करणे हाच मुक्तीचा किंवा
 सद्गतीचा खरा मार्ग आहे आणि इस्लाम हेच शिकवितो हे पवित्र
 कुराणवरून सिद्ध होते”†

इस्लामचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या
 पचनी पटतील अशी तत्त्वे त्या धर्मात आहेत. धर्म हा काही विशिष्ट
 व्यक्तीपुरता नसून तो जनतेकरिता अमतो. सर्वांना मार्गदर्शन
 करावयाचे श्रेष्ठ कार्य धर्माला करायचे असते. त्या धर्माचे आकलन
 व आचरण सर्वसाधारण व्यक्तीच्या शक्तीबाहेर असेल तर त्याला धर्म
 हो सज्ञा देणे धाष्ट्यांचे ठरेल. धर्म किंवा धर्मातील तत्त्वे जनतेला
 सहज कळली पाहिजेत व ती बिनासायास आचरता आली
 पाहिजेत हा दृष्टिकोन इस्लामने आपल्या समोर ठेविला आहे. गहन
 तत्त्वे, गूढ विचार व माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी
 व्रतवेकल्ये आपणास इस्लाम धर्मात कधीच दिसून येणार नाहीत;
 त्याच्या शक्तीबाहेर असणारे एकही तत्त्व किंवा विधी आपणास
 सापडणार नाही.

“आपल्या शक्तीबाहेर असणाऱ्या गोष्टींचा प्रयत्न करा अशी
 सक्ति परमेश्वर कोणावरही करित नाही.”

—पवित्र कुराण २ २८६.

काही धर्मांत संन्यास धर्म किंवा विरक्तवृत्ति याची महती गाण्यांत आली आहे; पण इस्लाम धर्मांत संन्यास घेण्यास सक्त मनाई केली आहे. संन्यस्त किंवा वैराग्यवृत्ति ही सर्वसाधारण माणसाना झेंपण्यासारखी नाही. सर्वसंग परित्याग करून संन्यास धर्म स्वीकारणें ही कठीण गोष्ट आहे. त्याचप्रमाणें ब्रह्मचर्य, खडतर तपश्चर्या यामुळे परमार्थ मिळविता येतो अशी समजूत आहे. ही समजूत इस्लाम धर्मास पटत नाही; इतकेंच नव्हे या गोष्टी अनैसर्गिक आहेत असें तो समजतो. एकाद्या सुंदर स्त्रीकडे पापी नजरेनें पहात नाही म्हणून मी सज्जन आहे असें एकाद्या आधळ्यानें सांगितलें तर त्याचा आपल्या मनावर परिणाम होणें शक्य आहे का ! याच्या उलट ढोळे असून त्या स्त्रीकडे एकाद्यानें पापी नजरेनें पाहिलें नाही तर त्याच्या सज्जनपणाबद्दल आपणास कधीच शंका येणार नाही. या जगात राहून मोह किंवा विकार याच्या आहारीं न जाता सत्कार्य करीत राहणें हीच खरी पुण्याई व हाच खरा परमार्थ असें इस्लाम मानतो.

मनुष्यास आचरण्यास कठीण असे धार्मिक विधी किंवा त्याला कर्जबगारी करून टाकणारीं व्रतवैकल्ये याना इस्लाममध्ये स्थान नाही. धार्मिक विधी व व्रतवैकल्याच्या फाट पसाऱ्यात, मनुष्य परमेश्वराला विसरून जातो. त्याला वाटतें कीं आपण नुसते विधी, याग किंवा वैकल्ये केली म्हणजे आपली इतिकर्तव्यता संपली. या वृत्तीमुळे परमेश्वरानें आपणास ज्या गोष्टींचा आदेश दिला आहे त्या गोष्टींकडे सहजच कानाडोळा होतो; शिवाय दुमरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वृत्तीमुळे परान्नपुष्ट असा निराळाच वर्ग समाजात निर्माण होतो. हा वर्ग 'पुरोहित वर्ग' या नावानें साऱ्या जगास ज्ञात आहे.

लोकाच्या धार्मिक भावनाचा या वर्गाने भरपूर फायदा घेतला आहे, इतकेच नव्हे तर सार्वजनिक जीवनात स्वतःचे प्रस्थ वाढवून, जनतेला सतावून सोडले आहे. जनतेच्या पैशांवर जगावयाचे, चैन करायची आणि जनतेलाच त्राही भगवान करून सोडावयाचे हा कृतप्रपणा या वर्गाने केला आहे. आपण सांगू त्याप्रमाणे जनतेने वागलेच पाहिजे अशी हुकूमशाही त्याच्या रोमरोमात भरून राहिली आहे. जातिबहिष्काराचे अमानुष शस्त्र त्याच्या हाती असल्यामुळे अनेक विवेकशील माणसांचा त्या वर्गाने छळ माडला आहे. या शिवाय प्रगति आणि विकास यांचा संकोच करण्याचे महापाप या वर्गाने केले आहे. इस्लामने पुरोहित वर्गाचे अस्तित्वच नष्ट करून टाकल्यामुळे मानवाचे स्वास्थ्य व प्रगती याचा मार्ग सुकर झाला ही गोष्ट इतिहाससिद्ध आहे.

शब्दप्रामाण्य किंवा हटवाद (Dogmatism) इस्लाम धर्मात नाही हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. आपले प्रतिपादित तत्त्व सर्वांनी डोळे झाकून मानलेच पाहिजे असा आप्रह न धरतां, मनुष्याच्या सदसद्विवेक बुद्धीस आवाहन करण्याचे कार्य इस्लामने केले आहे. हटवाद व भौतिक शास्त्रे यामध्ये सदैव उभा दावा असलेला आपण पाहतो; पण इस्लाममध्ये असे विरोधी दृश्य आढळत नाही. भौतिक शास्त्राच्या नव्या कल्पना, शोध व विचार याना इस्लामकडून कसे प्रोत्साहन मिळाले आहे हे पुढील एका प्रकरणारून याचकाच्या लक्षात येईल.

हटवाद किंवा नव्या युगातील कल्पना यामध्ये कधीच सत्य असत नाही. हटवाद अंधश्रद्धेचा पुरस्कार करतो तर बुद्धिवाद नव्या कल्पनांना उचलून धरतो. हटवादी धर्माचा नवविचाराशी

संघर्ष होतोच; पण इस्लाममध्ये अशा तऱ्हेचे खडाष्टक कधीच दिसून येणार नाही. नवयुगाच्या कल्पनाशी विरोध न करता, त्या आत्मसात करण्याचे उदार धोरण त्याने आपल्यासमोर ठेविले आहे. काळ व परिस्थितीनुसार इतर धर्मग्रंथातून बदल करण्यांत आला आहे, पण पवित्र कुराणामध्ये तसा काडीमात्र बदल झाला नाही, ही एकच गोष्ट इस्लामचा उदारमतवाद स्पष्टपणे सिद्ध करीत आहे.

इस्लाम आणखी एका बाबतीत पुरोगामी आहे. त्याची मानवी जीवनाकडे पाहण्याची दृष्टि काही धर्मापेक्षा निराळी आहे. मनुष्य जन्मतःच पापी असतो आणि त्या पापापासून मुक्त करण्याकरिताच धर्माचा अन्तार आहे, या कल्पनेशी इस्लामचा सक्त विरोध आहे. मानवी स्वभाव निसर्गात पापापासून अलिप्त असतो. पाप हा वारसा (Heritage) नसून, नंतरची माणसाने लावून घेतलेली उपाधी आहे. या उपाधीपासून मनुष्यास अलिप्त ठेवणे व सुप्तावस्थेत असलेल्या त्याच्या चांगल्या भावनांचा विकास करणे हे धर्माचे प्रधान कार्य आहे असे इस्लाम समजतो. धर्म म्हणजे अधःपातापासून मुक्ति नव्हे तर मनुष्यामध्ये अप्रकटपणे वास करीत असलेल्या शक्तीचा विकास होय, निसर्गातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे, मनुष्याच्या भावना किंवा प्रवृत्ति सुप्तावस्थेत असतात. त्या जागृत करून त्याची वाढ व विकास करणे यालाच इस्लाम 'धर्म' अशी संज्ञा देतो. त्याचप्रमाणे मनुष्याच्या मनोविकाराना नेस्तनावूद करणे किंवा दडपून टाकणे अनैसर्गिक ठरते. मनोविकार हे सदैव उत्क्रांति अस्थेत असतात. नैतिक व आध्यात्मिक उन्नतीची वीजे त्याच्यापोटी आढळतात. मनोविकाराना दडपून न टाकता किंवा मोक्यात न सोडता, त्यांना योग्य मुरड घालून त्यांचे सदगुणात परिवर्तन करणे

हैं महत्वाचें कार्य आहे असें इस्लाम समजतो. उदाहरणार्थ राग, हा एक मनोविकार आहे. त्याला दडपून टाकण्यांत तो केव्हांही नुकसानीच करतो. त्याला मोकट सोडला तर त्याचें पर्यवसान जुलूम, जबरदस्ती, छळ, अपशब्द किंवा निंदा यांमध्ये होतें. याच मनोविकाराचें परिवर्तन केलें तर शौर्य, धैर्य, सहनशीलता, दीर्घधोग, सहिष्णुता व क्षमा या उदात्त नैतिक मूल्यांत त्याचें रूपांतर होतें. मानसिक उत्क्रांतिवादाचा हा एक प्रकार इस्लाम धर्माच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.

पवित्र कुराण

मुस्लिमांचा सर्वश्रेष्ठ व एकमेव धर्मग्रंथ म्हणजे पवित्र कुराण होय. जगांतील कोणत्याही देशांतील कोणत्याही मताचा मुस्लिम असला तरी पवित्र कुराणवद्दल त्याला अत्यंत आदर वाटतो. इतर धार्मिक गोष्टींवद्दल त्याचा मतभेद असेल किंवा एकाद्या तत्त्वावद्दल तो सहमत होणार नाही पण पवित्र कुराणवद्दल मात्र कोणताही मुस्लिम सहमतच होईल. जगांतील अनेक धर्मग्रंथांत काळ व प्रसंगानुसार बरेच फेरफार झालेले दिसून येतात; पण आज तेराशें वर्षांत कुराणमधील वाक्यांत किंवा शब्दांत काडीमात्र फरक झाला नाही. पवित्र कुराण इतकें पवित्र मानलें जातें कीं वजू (शुचिभूत) केल्याशिवाय त्याला सहसा कोणी स्पर्श करित नाही. पवित्र कुराण परमेश्वराकडून प्रकट झालें आहे; तें ईश्वरनिर्मित आहे असें समजलें जातें. ज्या ज्या वेळीं हजरत मुहम्मद पैगंबर ध्यानमग्न होत, त्या वेळीं बाह्य जगाशी त्यांचा संबंध तुटत असे. आपल्या भोंवतीं काय चाललें आहे हें त्या वेळीं विसरून जात. अशा ध्यानमग्न अवस्थेंत असतांना त्यांच्या तोंडून ज्या ऋचा बाहेर पडत, त्या जवळचे लोक

टिपून ठेगीत या ऋष्यांचें सकलन म्हणजेच पवित्र कुराण होय. सुरुवातीस पैगवराच्या शत्रूनी त्या ऋष्या ईश्वरप्रणित नसून त्यानीच बनविल्या आहेत असा आक्षेप घेतला पण पवित्र कुराणमधील ऋष्या भाषेच्या व व्याकरणाच्या दृष्टीनें इतक्या श्रेष्ठ दर्जाच्या आहेत कीं हजरत मुहम्मद पैगवरासारख्या एक अक्षरही लिहिता वाचता न येणाऱ्यांना त्या तोडीच्या ऋचा स्वतः बनविणें शक्य नाही, इतकेंच नव्हे तर त्यामधील भव्यता व उदात्तता चित्रित करणें कोणाही मान्यास शक्य नाही असें तेथील विद्वानांनीं पटविल्यानंतर त्या 'अपौरुषेय' आहेत असा त्याच्या शत्रूना शेतटीं निर्वाळ्या घाना लागला इस्लाम धर्माच्या पुष्ट्यर्थ एकादा चमत्कार करून दाखवा असें हजरत पैगवराच्या विरोधकांनीं त्यांना सांगितल्यानंतर पवित्र कुराणकडे बोट दाखवून त्यासारखी एकादी ऋचा तयार करून दाखवा असें आन्धानपूर्वक म्हणत सर्व मुस्लिम जगत् पवित्र कुराण म्हणजे 'शाश्वत चमत्कार' असें मानते.

सवध पवित्र कुराणचें प्रगटीकरण होण्यास तेथीस वर्षे लागली. परिस्थिती व प्रसंगानुसार निरनिराळ्या वेळीं पवित्र कुराणचें प्रगटीकरण होत असे पवित्र कुराणचे एकदर ३० भाग (जूज) असून ते ११४ प्रकरणात (सूरा) विभागले आहेत प्रत्येक भागाचे चार उपभाग करण्यात आले आहेत या भागाची जुळणीं हजरत पैगवराच्या मार्गदर्शनाखालीं करण्यात आली आहे पवित्र कुराणमधील निरनिराळ्या भागाचें सकलन करण्याचें कार्य हजरत अबुबकर याच्या आज्ञेनें करण्यात येऊन ते हजरत उस्मान याच्या कारकीर्दीत पुरें करण्यात आलें हे महत्त्वाचें कार्य हैद, अबदुल्ला आणि अब्दुर रहीम या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालीं करण्यात येऊन पवित्र कुराणची

अधिकृत प्रत तयार करण्यात आली. त्या प्रतीवरून अनेक प्रती काढण्यात येऊन त्या मर्वत्र पाठविण्यात आल्या पवित्र कुराण मुखोद्गत करण्यास त्या काळी प्रोत्साहन दिले जात असे आणि आज अद्यापही दिले जाते. पवित्र कुराण मुखोद्गत म्हणणारास 'हाफीज' अशी सजा आहे.

पवित्र कुराण हे अनेक नावानीं संबोधिले जाते. अल् किताब (२ २), अल्-पुरकान् (२५ १), अज्-झिक्र (१५ ९) अल् हदीस (१८ ६), अल्-हुक्म (१३ ३७), अल्-हुदा (२ २), अर्-राहमत् (१७ ८२), अल्-खैर (३ १०३), अल्-बयान् (३ १३७), अन्-नूर (७-१५७), अल्-हक्क् (१७ ८१), अल्-मुवारिक (२१ ५०) वगैरे नावांचा उल्लेख पवित्र कुराणमध्ये त्या नावापुढे केलेल्या भाग व ऋचामध्ये आपणास आढळून येईल

पवित्र कुराणची भाषा अत्यंत सुंदर, ओघवती व परिणामकारक आहे त्यामधील प्रत्येक शब्द वचक व माडणी डोलदार आहे. कि येक वेळा ते वाचण्यापेक्षा ऐकण्यातच जास्त आल्हाद होतो. विशेषत परमेश्वराच्या भव्य व उदात्त स्वरूपाचे त्यामधील वर्णन तर अत्यंत हृद्य आहे. पवित्र कुराणचे ज्यानीं इम्रजी भाषांतर केले आहे ते मि सीत्र पवित्र कुराणच्या वाङ्मयीन श्रेष्ठतेबद्दल लिहितात, "श्रोतृवृंदाच्या मनानर ते इतके पकड घेत असे की पैग्वराचे कष्टे विरोधक देखील मंत्रमुग्ध होत." हजरत उमर हे सुरुनातीस हजरत पैग्वराचे बेरी होते. ते स्वतः हजरत पैग्वराना ठार मारण्यास निघाले असता, त्यांच्या वहिणीच्या तोंडून बाहेर पडत असलेली पवित्र कुराणमधील काही वाक्ये त्यानीं ऐकली त्याबरोबर ते थाबले व त्यानीं तीं वाक्ये अनेक वेळा वाचली. त्या वाक्यानीं त्यांच्या

मनानर इतका परिणाम झाला की त्यांनी हजरत पैगवराचा खून करण्याचा वेत रहित केला आणि ताबडतोब स्वतः इस्लाम धर्माची दीक्षा घेतली.

पवित्र कुराणमधील भाषा जितकी परिणामकारक तितके त्यामधील विचार उदात्त आहेत. सत्य व सदाचाराकडे आवाहन करताना, मानवतेचा पुरस्कार करताना तर त्या उदात्तपणाची सीमा झालेली दिसून येते. पवित्र कुराण व त्यामधील विचारसरणी यासबधी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “कुराणचे संदेश म्हणजे ईश्वराचे औदार्यपूर्ण निश्वास आहेत. त्यात दिव्यता ऐवजी मानव्य आहे.”

पवित्र कुराणमध्ये नुसत्या धार्मिक गोष्टींचाच अतर्भाव केला नाही तर त्यात ऐहिक गोष्टींचाही परामर्ष घेण्यात आला आहे. पवित्र कुराण म्हणजे धार्मिक, सामाजिक, नैतिक व राजकीय सहिनाच होय. मनुष्याला मार्गदर्शक होतील अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह त्यामध्ये आहे. अल्-बक़, अन्-निसा, अल्-इमरान, अल्-मयदा, अन्-नूर, बनी ईस्त्राईल या भागामध्ये मुस्लिम कायद्याची रूपरेषा आपणास दिसून येईल.

पवित्र कुराणचे खालोखाल हदीसचें महत्त्व आहे. हदीस म्हणजे हजरत मुहम्मद पैगवराची संकलित केलेली बोधवचनें, जनतेला मार्गदर्शन करण्याकरिता हजरत पैगवरांनी जो सदुपदेश केला किंवा जी बोधवचनें सांगितलीं त्याचें संकलन हदीसमध्ये केलें आहे. हें संकलनकार्य पहिल्या चार खलिफांच्या कारकीर्दीमध्ये अत्यंत परिश्रमपूर्वक करण्यात आलें आहे. हजरत पैगवरांच्या निकट

सहवासात असणाऱ्या खास व अधिकारी व्यक्तींकडून ही बोधवचनें गोळा करण्यात आली आहेत. त्या व्यक्तींकडून आपण जे सागतो ते सत्य आहे अशी शपथ घेऊन नंतर त्या व्यक्तीने कथन केलेली हजरत पैगवराची वचनें विचारात घेण्यात येत. त्यानंतर ती वचनें हजरत पैगवराचीच आहेत याविषयी कसून चौकशी केल्यानंतरच त्यांचे सकलन करण्यात येई अल् बुखारी, इमाम मुस्लिम, अबू इसा तिरमिशी, अबू दाऊद, अबू अबदुर रहिमान आणि अबू अब्दुल्ला इब्न माजा या सहा विद्वान् व सदाचरणी मुस्लिम महाभागानीं एकत्रित केलेली वचनें अधिकृत मानली जातात. या-खेरीज इमाम शाफी, इब्ने हबल, इमाम मालिक यांचेही सकलन तितक्याच योग्यतेचे मानले जाते.

पवित्र कुराण व हदीस नंतर आणखी दोन तत्त्वानर इस्लाम आधारला आहे. ती तत्त्वे म्हणजे 'इज्मा' व 'क्यास' ही होत. इज्मा याचा अर्थ मतैक्य असा होतो. "माझ्या अनुयायांचे चुकीच्या मार्गावर कधीही एकमत होणार नाही" या हजरत पैगवराच्या वचनामुळेच 'इज्मा' नावाची निष्पत्ति झाली आहे. आपल्या अनुयायांचे ज्या गोष्टीवर एकमत होईल तीच गोष्ट योग्य समजावी हाच अर्थ हजरत पैगवराच्या वरील वाक्यावरून निघत असल्यामुळे मतैक्यास किंवा 'इज्मा'च्या विंगल तत्त्वास इस्लाम धर्मात फार मोठे स्थान आहे या तत्त्वामुळे निरनिराळ्या काळास पोषक होणारी मतप्रणाली व कायदे याना इस्लाम धर्मात स्थान मिळाले आहे नव्या परिस्थितीस सुसंगत व अनुरूप असे नवे जीवन कठप्यास मुस्लिमाना या तत्त्वाने मार्ग खुला करून दिला आहे वटळती परिस्थिति व इस्लाम यांचा संघर्ष कोठेही होत नाही याचे कारण तरी हेच होय.

(एक विद्वान् धर्मशास्त्रज्ञ म्हणतात, “ इज्मा हें मुस्लिम कायद्याच्या (शरीयतचे) चार उगमस्थानांपैकी एक उगमस्थान असून त्या कायद्याच्या उत्क्रांतिनादाची ती किल्ली आहे हें आपण विसरता कामा नये. इस्लामी कायद्याचें स्थितिस्थापकत्व टिकवून त्याच्या विकासास वाग देणारें व त्यास सदैव ताजातवाना ठेवणारें तत्त्व म्हणजे इज्मा होय.”†

‘कयास’ याचा अर्थ अनुमानसिद्धात. एकाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष उल्लेख कुराणात किंवा हदीसमध्ये आढळला नाही तर त्याच नमुन्याचें, पवित्र कुराण किंवा हदीसमध्ये आढळणाऱ्या गोष्टींपासून अनुमान काढणें याला ‘कयास’ म्हणता येईल. उदाहरणार्थ, शराब ही निशा आणणारी चीज असल्यामुळे ती निषिद्ध आहे असा पवित्र कुराणमध्ये आदेश आढळतो. त्यावरून निशा आणणाऱ्या जितक्या चीजा आहेत (मग त्याचा उल्लेख पवित्र कुराण किंवा हदीसमध्ये नसला तरी) त्या सर्व निषिद्ध आहेत असे अनुमान आपणास ‘कयास’ या तत्त्वानें काढता येतें. हदीसमध्ये या तत्त्वाला मोठा आधार सापडतो. एकदा हजरत पैगबरानीं एका विवक्षित कार्याकरिता एका मनुष्यास पाठवून देण्याचें ठरवून त्याला विचारलें, “हें कार्य करताना कोणच्या आधारे तू वागशील ?” तो गृहस्थ म्हणाला, “पवित्र कुराणच्या आधारे.” त्यावर हजरत पैगबर म्हणाले, “पण सदर प्रसर्गी कसें वागावें याचा उल्लेख तुला पवित्र कुराणमध्ये आढळला नाही, तर काय करशील ?” त्या गृहस्थानें उत्तर दिलें, “मी हदीसच्या आधारे वागेन.” यावर हजरत पैगबर उद्गारले, “हदीसमध्ये तसा उल्लेख नसेल तर ?” शेजटीं तो गृहस्थ म्हणाला,

“ तर तर्क किंवा अनुमानसिद्धांत याचा अप्रत्यक्ष करून ते कार्य करीन.” हजरत पेगवरांनी या उत्तराबद्दल समाधान व्यक्त केलें इस्लाममध्ये अनुमानसिद्धाताला केवढा वाग ठेवला आहे हें ‘कयास’ तत्त्वावरून दिसून येईल.

शरीयत (इस्लामी कायदेशास्त्र) ही पवित्र कुराण, हदीस,[†] इज्मा व कयास यांवर आधारली आहे इस्लामी कायदेशास्त्र म्हणजे नुसत्या नियमांची जंत्री नसून प्रगति व विकासाच्या भरभक्कम शाश्वत पायावर आधारलेली शास्त्रशुद्ध तत्त्वप्रणाली आहे. पाश्चात्य ग्रंथकारांच्या टीकेला उत्तर देताना एक मुस्लिम ग्रंथकार म्हणतो, “निरनिराळ्या काळाशी व लोकाशी जुळवून घेण्याची विलक्षण शक्ति मुस्लिम कायद्यामध्ये आहे, त्यामुळे तो मानव प्रगतीबरोबर पाऊल टाकत जाऊ शकतो”[†] सुप्रसिद्ध मुस्लिम कायदेपंडित न्यायमूर्ती सय्यद अमीर अली हे तर खेच म्हणतात की, “मुस्लिम कायद्यामध्येच विकासाचें तत्त्व अंतर्भूत झालें आहे” रद्दल मुहत्तार-मध्ये त्यांनी केलेल्या विधानास संपूर्ण पुष्टि मिळते कायरो युनिव्हर्सिटीमधील फॅकल्टी ऑफ लॉचे डीन व ईजिप्तमध्ये नागाजलेले इस्लामी कायद्याचे तज्ज्ञ डॉ. अब्दुर रझाक सनावरी यांनी तर जगाच्या चदलत्या परिस्थितीशी व काळाशी इस्लामी कायदा समरस होऊ शकतो असें आप्रहपूर्वक प्रतिपादन केलें आहे.[†]

पांच आधारस्तंभ

(१) धर्मावर श्रद्धा (२) नमान (३) उपवास (४) दानधर्म व

† Islam in the World, Page 45 Quoted in Al Fith (Islamic Weekly Cairo) Vol XI, No 535

(५) मक्केची यात्रा, हे पांच इस्लाम धर्माचे आधारस्तंभ समजले जातात. वरील पांच महान् तत्वांचा प्रत्येक मुस्लिमानें अवलंबू केलाच पाहिजे.

धर्मावर श्रद्धा

इस्लाम धर्मावरील श्रद्धा ही एकाच वाक्यांत प्रदर्शित केली जाते. या वाक्यास 'कलिमा' (कल्मा) अशी संज्ञा आहे. मुस्लिमेतर, या वाक्याचा उच्चार केल्याखेरीज किंवा कलिमा पढल्याखेरीज मुस्लिम होऊं शकत नाही. तो कलिमा म्हणजे " ला इलाहा इल्लाह मोहम्मदुर रसुल्लाह " (एका परमेश्वराखेरीज दुसरा देव नाही; हजरत मुहम्मद हे त्यानेंच पृथ्वीवर पाठविलेले पैगंबर होत). या एकाच वाक्यांत इस्लामचें ध्येय समाविष्ट केले आहे. परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवणें हें प्रत्येक मुस्लिमाचें आद्य व पवित्र कर्तव्य आहे. परमेश्वरावर विश्वास यांचा अर्थ परमेश्वराचे जे उदात्त गुण वर्णिले आहेत, त्या गुणांचा शक्य तितका अंगीकार करणें होय. परमेश्वर म्हणजे मूर्तिमंत सत्य व न्याय; परमेश्वर म्हणजे दयेचा सागर व औदार्याचा कळस; परमेश्वर म्हणजे शांततेचें व मानवतेचें प्रतीक. प्रत्येक मुस्लिमानें पवित्र कुराणमध्ये वर्णिलेले परमेश्वराचें उदात्त स्वरूप आत्मसात करण्याचा प्रयत्न करणें म्हणजेच धर्मावरील श्रद्धा प्रकट करणें होय. आपणही सत्याचा, न्यायाचा पुरस्कार केला पाहिजे; आपल्या अंतःकरणामध्ये ऋजुता निर्माण केली पाहिजे; आपण उदारचरित झालें पाहिजे; मानवता हें सर्वश्रेष्ठ कर्तव्य समजून त्याप्रीत्यर्थ आपलें सर्वस्व वाहण्याची तयारी दर्शविली पाहिजे; परमेश्वर मानवांवर प्रेम करण्यानें संतुष्ट होतो, त्यांचीं दुःखें व यातना दूर

करण्यानें प्रसन्न होतो, मानवाची सेवा व त्याचे कल्याण हीच मनुष्याची इतिकर्तव्यता आहे असे प्रत्येक मुस्लिमाने समजलें पाहिजे. हाच अर्थ 'ला इलाहा इल्लाह' मध्ये घनित केला आहे. त्याचप्रमाणें हजरत मुहम्मद हे परमेश्वरानें पृथ्वीवर पाठविलेले पैगवर असल्यामुळे त्यानीं मानवाच्या उद्धाराची जी शिकवण दिली आहे ती पूर्णपणें अमलात आणणें हें आपलें परम कर्तव्य आहे असें मुस्लिम म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनें मानलें पाहिजे. या गोष्टी आपण केल्या तरच इस्लाम धर्मावर आपली खरी श्रद्धा आहे हें सिद्ध होईल. नुसता कलिमा तोंडाने म्हणून त्याचा उपयोग नाही. त्यामध्ये वर प्रदर्शित केलेला जो अर्थ आहे तो प्रत्यक्ष अमलात आणण्याचा प्रयत्न करू तरच 'कलिमा' पढल्याचें खरें श्रेय मिळणार आहे. या दृष्टीनें इस्लाम धर्माचा पहिला आधारस्तंभ कलिमा पठण किंवा धर्मावरील श्रद्धेचे निवेदन किती महत्त्वाचें आहे याची आपणास कल्पना येईल.

नमाज

सर्व शक्तिमान परमेश्वराची सतत आठवण राहावी या हेतूनें दिवसातून पाच वेळा प्रत्येकानें नमाज (प्रार्थना) आदा केली पाहिजे, अशी इस्लाम धर्माची आज्ञा आहे. 'परमेश्वराचे जे उदात्त गुण आहेत त्यामध्ये तद्रूप व्हा.' या इस्लामच्या आदेशाचें विस्मरण होऊ नये म्हणून प्रार्थनेची आवश्यकता प्रतिपादली आहे. सूर्योदया-पूर्वी, दोन प्रहरी, तिसऱ्या प्रहरी, सव्याकाळी व रात्री अशा पांच वेळां प्रार्थनेकरिता नियुक्त करण्यात आल्या आहेत. मध्यरात्री जी प्रार्थना करण्यात येते, तिला 'तहाज्जुद' असें नांव आहे. ही प्रार्थना करावीच असा आग्रह नाही. ज्यांना शक्य होईल त्यानीं

‘तहाज्जुद’ नमाज आदा करावी असा आदेश आहे. प्रार्थना करण्यापूर्वी एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती म्हणजे ‘शुचिर्भूतपणा’ ही होय. वजू केल्याखेरीज किंवा शुचिर्भूत झाल्याखेरीज प्रार्थना करता येत नाही. प्रथम हात धुतल्यानंतर तोंड व नाक पाण्याने स्वच्छ करावे लागते. नंतर तोंडाचा भाग धुवावा लागतो नंतर कोपऱ्यापर्यंत हात धुऊन डोक्यावरून पाण्याचा हात फिरवावा लागतो. शेवटी घोक्यापर्यंत पाय धुतल्यानंतर शुचिर्भूतपणाचा हा विधि परिपूर्ण होतो. या विधीस ‘वजू’ असें नाव आहे. प्रत्येक प्रार्थनेच्या अगोदर म्हणजे दिवसातून पाच वेळा शुचिर्भूत व्हावे लागते. एकादा मनुष्य प्रवासात असेल किंवा पाणी मिळण्याची सोय नसेल तर स्वच्छ जमिनीवर दोन्ही हात ठेवावे व नंतर तोंडावरून आणि हाताच्या मागच्या भागावरून हात फिरवावा या विधीला ‘तयम्मूम’ असें म्हणतात. यानंतर त्या व्यक्तीला प्रार्थना करायलास हरकत नाही. धोक्याच्या काळात किंवा प्रवासात उभ्यानेच प्रार्थना करण्याचा आणि अशी प्रार्थना थोडक्यात व आटोपती घेण्याचा आदेश पवित्र कुराणमध्ये देण्यात आला आहे.

प्रार्थना मशिदीत, घरी, उघड्या मैदानावर किंवा कोणत्याही स्वच्छ ठिकाणी करता येते. प्रार्थना करताना आपले अतःकरण निर्मळ ठेवावे लागते. प्रार्थना चालू ठेवावयाची आणि मनांत भलतेच विचार यावयाचे हा प्रकार केव्हाही योग्य ठरत नाही. अशी प्रार्थना व्यर्थ समजली जाते. प्रार्थना करताना पवित्र कुराणमधील ज्या ऋच्या म्हटल्या जातात, त्यामध्ये केवढेतरी उदात्त व मगल विचार भरलेले असतात.

उदाहरण म्हणून एक दोन ऋच्या पुढे उद्धृत केल्या आहेत.

“परमेश्वरा, ज्यांच्यावर तुझा कृपाप्रसाद झाला आहे अशांचा सन्मार्ग आम्हांला दाखीव. वाममार्गिने जाणाऱ्यांचा किंवा ज्यांच्यावर तुझा कोप झाला आहे अशांचा मार्ग आम्हांला दाखवू नकोस.”

“हे परमेश्वरा ! आम्हांला इहलोर्का व परलोर्का भलेपणा व कृपा दे आणि आम्हांला नर्कांनीच्या दुःखापासून मुक्त करून आमचे संरक्षण कर. हे अत्यंत दयाळू परमेश्वरा, तुझ्या दयेने व कृपेने मला व माझ्या आईबापांना क्षमा कर आणि त्यांच्यावर दया कर. त्यांनीं बालपणापासून वाढविले आहे म्हणून त्यांच्या चांगुलपणा-बद्दल त्यांना बक्षीस देऊन त्यांच्या चुकाची क्षमा कर.”

उपवास

प्रत्येक मुस्लिमानें वर्षांतून एक महिना (रमजान) उपवास केलाच पाहिजे अशी धर्माज्ञा आहे. मनुष्याच्या अंतःकरणाची शुद्धि व्हावी आणि वाईट मनोवृत्तीपासून परावृत्त होण्याकरितां त्यांच्यामध्ये शक्ति निर्माण व्हावी हा या उपवासाचा मुख्य हेतु आहे. उपवास म्हणजे संयम व सहनशीलता निर्माण करण्याचें एक महान साधन. उपवास करतांना संबंध दिवसभर अन्नपाणी वर्ज करावयाचें असतें. फक्त पहाटे व सूर्यास्तानंतर मनुष्याने हळका आहार घ्यावयाचा असतो. उपासकाळीं प्रत्येकानें ‘मनोवाक्यायकर्मभिः’ पावित्र्य पाळलें पाहिजे. त्या काळांत तोंडांतून अपशब्द काढणें, निंदा करणें, दुसऱ्यास टाकून बोलणें, रागावणें किंवा विलास करणें त्याज्य ठरविण्यांत आलें आहे. या गोष्टी आपण केल्या तर त्या उपवासाचा काढीमात्र उपयोग नाही. ‘परमेश्वराच्या दृष्टीनें असा उपवास व्यर्थ आहे.’ असें हजरत पैगंबरांनीं निवेदिलें आहे.

मुस्लिम धर्मातील उपवास म्हणजे नुसतें अन्नपाण्यावाचून उपाशी राहणें नसून दुष्ट व पापी वृत्तीपासून अलिप्त राहणें होय. त्या काळात सदाचार व सद्बिचार याचा अवलंब करून आपला वेळ ईशच्चितनात घालवावा लागतो. सूर्यास्तानंतर उपवास सोडल्यास थोडा वेळ विश्रांति घेऊन पुन्हा रात्री ९ वाजता मशिदीत जाऊन प्रार्थना करावी लागते. या प्रार्थनेस 'तुराबीह' म्हणतात. त्या वेळीं पवित्र कुराणचें पठण होत असतें. एक महिनाभर उपवास केल्यानंतर शेवटीं 'ईदुल फित्र' (रमजान ईद) साजरी करण्यात येऊन दानधर्म मोठ्या प्रमाणात केला जातो. ईदचा दिवस अत्यंत आनंदात घालविण्यात येतो. ईदनंतर आणखी सहा दिवस उपवास करावयाचा असतो; पण हा उपवास केलाच पाहिजे असें बंधन नाही. आजारी, प्रवासी व गर्भवती स्त्रिया यांनी रमजानचे उपवास केले पाहिजेत अशी सक्ति नाही; पण उपवासाऐवजी त्यांनी गोरगरिवाना अन्नदान करावें अशी आज्ञा आहे.

उपवासाचा रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. जगातील सर्व भागामध्ये, मुस्लिमाकडून हा महिना मोठ्या निष्ठेनें व भक्तिभावानें पाळला जातो. उपवासाची ईश्वरी आज्ञा मुस्लिम कैश्या निष्ठेनें पाळतात याचे वर्णन सर थॉमस अर्नोल्ड यानी आपल्या ग्रंथात केलें आहे. ते म्हणतात, "इ. स. १९२८ सालीं उत्तर ध्रुवाकडे जाणाऱ्या एका ब्रिटिश बोटीत मुस्लिम सैनिक होते. त्या प्रदेशात सूर्यास्त होत नाही हे श्रुत आहेच. त्या वेळीं रमजानचा महिना सुरू होता; अर्थात् सूर्यास्त झाल्यावर उपवास सोडूं, या कल्पनेनें ते मुस्लिम सूर्यास्ताची वाट पाहू लागले. उपवास सोडून त्यांनी अन्नग्रहण करावें असें त्यांना परोपरीनें सांगण्यात आलें पण

त्याचा काहीं एक उपयोग न होता, त्याच्यापैकी काहींनीं उपवास न सोडता मरण पत्करलें, तेथून ताबडतोब ती वोट इंग्लंडला परत फिरविल्यामुळेच वाकीच्या सैनिकाचे प्राण वाचले.”*

दानधर्म

प्रत्येक मुस्लिमानें दानधर्म (जकात) केलाच पाहिजे असें बंधन आहे. आपल्या उत्पन्नाचा ४० वा भाग त्यानें गोरगरीब, गरजू, अपंग व अनाथ यांना दान म्हणून दिला पाहिजे. त्याच्याजवळ १०० रुपये असतील तर वरील हिशेबानें अडीच रुपये त्यानें दानधर्माकरिता बाजूला काढून ठेवलेच पाहिजेत. दानधर्म न करतां संपत्तीचा संचय करणारा गृहस्थ हीन मानला जातो. आपली संपत्ति ही केवळ आपल्या चैनीकरिताच आहे असें न समजता, आपल्या संपत्तीमध्ये गोरगरिवाचा हक्काचा हिस्सा आहे असें प्रत्येक मुस्लिमानें समजावें म्हणूनच दानधर्माचें तत्त्व इस्लाम धर्मांत समाविष्ट केलें आहे. नमाजदत्तकेंच पुण्य दानधर्मांत आहे हें प्रत्येक मुस्लिमानें ओळखलें पाहिजे. गोरगरिवाखेरीज जे कर्जवाजारी असतील, पैशाच्या अडचणींत असतील त्यांना मदत करणें किंवा जे गुलाम असतील त्याचें स्वातंत्र्य खरेदी करण्याकरिता पैसे खर्चणें या गोष्टींचा इस्लाम धर्मानें दानधर्मांत अंतर्भाव केला आहे.

दानधर्म करताना काहीं गोष्टी कटाक्षानें पाळल्या पाहिजेत. दानधर्म करणारानें आपण दुसऱ्यावर उपकार करित आहोंत असें समजता कामा नये; त्यानें गरजूला तुच्छतेनें न वागवितां प्रेमानें वागविलें पाहिजे; त्यानें उपकृत माणसापासून कृतज्ञतेची अपेक्षा

“आईवापांच्या वृद्धापकाळीं त्यांच्या मनाला लागेल असा एकही धिःकारयुक्त शब्द वापरूं नका किंवा घमकीवजा बोलूं नका. त्यांच्याशीं नेहमीं गोड बोल.”

—पवित्र कुराण १७:२३

वृद्धापकाळीं तर आईवापांना अतिशय जपलें पाहिजे. मनुष्य वृद्ध झाला कीं त्याची विचारशक्ति कमकुवत होते किंवा त्यांच्या-
मध्ये सर्वसाधारणपणें चिडखोरवृत्ति येते; त्याच्या तोंडून एकादः
उणा शब्द बाहेर पडणें साहजिक असतें. या गोष्टीचें नीट स्मरण
ठेवून आपल्या वृद्ध आईवापांशीं वागतांना आपण फार खबरदारी
घेतली पाहिजे. वृद्धापकाळांत त्यांना टाकून बोलण्यास किंवा दुरुत्तरे
देण्यास इस्लामनें सक्त मनाई केली आहे. त्यांच्या हातून एकादी
चूक झाली तरी त्या चुकीची त्यांना जाणीव करून न देतां
त्यांच्याशीं नेहमीं प्रेमळपणानें वागलें पाहिजे.

“स्वर्गांत प्रवेश मिळवूं इच्छिणारांनीं प्रथम आपल्या आई-
वापास संतुष्ट केलें पाहिजे.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

स्वर्गप्राप्ती ही आईवापांच्या संतुष्टतेवर अवलंबून आहे असें इस्लाम
मानतो. आपण वाटेळ तेवढीं पुण्यकृत्यें केलीं आणि आईवापांचा
छळ चालूं ठेवला तर आपणांस स्वर्ग कधींच मिळणार नाही. आई-
वापांचा शाप लवकर भोगतो हें लक्षांत ठेवून त्यांना प्रसन्न
ठेवण्याची आपण पराकाष्टा केली पाहिजे.

“मातेच्या पायांखालीं स्वर्ग आहे.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

नीतितत्त्वे

“ इस्लामच्या नीतिशास्त्राचा त्या धर्माशी निकट संबंध आहे आणि त्या नीतिशास्त्राची तत्त्वे परमेश्वरी आशा समजल्या जातात.”

—सर थॉमस अर्नोल्ड, डी. लिट., पीएच्. डी.

इस्लाम धर्मात नीतितत्त्वांना फार उच्च स्थान आहे. नीतितत्त्वांना महत्त्व न देता, नुसत्या धर्मतत्त्वांचा अवलंब केला तर इस्लाम धर्माचे पालन परिपूर्ण होऊ शकत नाही. नीतिशास्त्र हे इस्लाम धर्माचे अधिष्ठान मानले जाते. ते अधिष्ठानच गेले तर धर्माचे अस्तित्व तरी कसे राहील ! परमेश्वरी स्वरूपाशी तादात्म्य होणे हे इस्लाम धर्माचे मुख्य कार्य असल्यामुळे, ती तादात्म्यता संपादण्याचा मार्ग म्हणजे नीतितत्त्वे आत्मसात करणे होय. अशा कांही महत्त्वाच्या नीतितत्त्वांचा आपणास संक्षेपाने विचार करावयाचा आहे.

“ आईबापाशी दयाळूपणाने वागा अशी परमेश्वराची तुम्हांला आशा आहे.”

—पवित्र कुराण १७:२३

आपल्या आईबापांशी प्रेमळपणाने वागणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. त्यांनी आपणास जन्म दिला, आपल्याकरिता अनेक खस्ता खाऊन आपणास लहानाचे मोठे केले, हे त्यांचे महदुपकार आपण कधीही विसरतां काढा नये. या जगामध्ये आपल्यावर जर कोणाचे सर्वात मोठे ऋण असेल तर ते आईबापांचे आहे. या ऋणातून अंशतः का होईना मुक्त होण्याकरिता आपण त्यांच्याशी दयाशील वृत्तीने वागले पाहिजे.

“आईबापांच्या वृद्धापकाळीं त्यांच्या मनाला लागेल असा एकही धिःकारयुक्त शब्द वापरूं नका किंवा घमकीवजा बोलूं नका. त्यांच्याशीं नेहमीं गोड बोला.”

—पवित्र कुराण १७:२३

वृद्धापकाळीं तर आईबापांना अतिशय जपलें पाहिजे. मनुष्य वृद्ध झाल्या कीं त्याची विचारशक्ति कमकुवत होते किंवा त्यांच्या-मध्यें सर्वसाधारणपणें चिडखोरवृत्ति येते; त्यांच्या तोंडून एकादा उणा शब्द वाहेर पडणें साहजिक असते. या गोष्टीचें नीट स्मरण ठेवून आपल्या वृद्ध आईबापांशीं वागताना आपण फार खबरदारी घेतली पाहिजे. वृद्धापकाळात त्यांना टाकून बोलण्यास किंवा दुरुत्तरे देण्यास इस्लामनें सक्त मनाई केली आहे. त्यांच्या हातून एकादी चूक झाली तरी त्या चुकीची त्यांना जाणीव करून न देता त्यांच्याशीं नेहमीं प्रेमळपणानें वागलें पाहिजे.

“स्वर्गांत प्रवेश मिळवू इच्छिणारानीं प्रथम आपल्या आई-बापास संतुष्ट केलें पाहिजे.”

—हजरत मुहम्मद पैगबर

स्वर्गप्राप्ती ही आईबापांच्या सतुष्टतेवर अवलंबून आहे असें इस्लाम मानतो. आपण वाटेल तेवढीं पुण्यकृत्ये केलीं आणि आईबापांचा छळ चालू ठेवला तर आपणास स्वर्ग कधींच मिळणार नाही. आईबापांचा शाप लवकर भोंवतो हें लक्षांत ठेवून त्यांना प्रसन्न ठेवण्याची आपण पराकाष्ठा केली पाहिजे.

“मातेच्या पायाखालीं स्वर्ग आहे.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

इस्लाम धर्मास आईविययीं केवढा आदर वाटतो हें हजरत पैगबराच्या वरील वाक्यावरून सिद्ध होण्यासारखें आहे. माता-पित्याच्या भक्तीस या धर्मांत इतकें महत्त्व आहे कीं दररोज पाच वेळां प्रार्थना करित असता, प्रार्थनेमध्ये त्याचा उल्लेख करण्यात येऊन, त्यांना सद्गति देण्याकरिता परमेश्वरास आळविण्यांत येतें.

प्रत्येक मुस्लिम कुटुंबासल असला पाहिजे. आपली पत्नी, मुलें आणि नातेवाईक यांच्याशीं त्यानें अत्यंत प्रेमळपणानें वागलें पाहिजे. इस्लाम धर्मांत पत्नीला घरची 'राज्ञी' समजण्यात येते. तिला कोणत्याही प्रकारें दुखून नका असा धर्माचा आदेश आहे.

“तुमच्या पत्नीला सतुष्ट राखा.”

—पवित्र कुराण ६६:१

ती दु खीकष्टी होईल अशा तऱ्हेचें वर्तन कोणीही करू नये. तिला शिब्याशाप किंवा मारहाण करणाऱ्या पतीचा धिक्कार करण्यात आला आहे त्याचप्रमाणें आपली मुलेंवाळें व नातेवाईक यांच्याशीं सहृदयतेनें वागलें पाहिजे. आपले नातेवाईक हे दूरचे लोक नसून ते आपल्या कुटुंबियांपैकींच आहेत असें समजलें पाहिजे.

तसेंच प्रेमाचें वर्तन आपल्या शेजाऱ्याशींही ठेविलें पाहिजे. शेजारधर्म हा एक श्रेष्ठ धर्म समजून शेजाऱ्याच्या सुखदुःखाशीं आपण समरस झालें पाहिजे. त्यांना त्रास होईल किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे कृत्य आपल्या हातून चुकून देखील होणार नाही याबद्दल आपण तत्पर असलें पाहिजे.

“जो स्वतः पोटभर जेवतो व शेजाऱ्यांना उपाशीं ठेवतो तो सच्चा मुसलमान नव्हे.”

—हजरत मुहम्मद पैगबर.

शेजाऱ्यांढदळ नुसती शब्दिक सहानुभूति न दाखवितां ती कृतीत आणून दाखविली पाहिजे. शेजाऱ्याच्या घरीं जर उपासमार होत असेल तर आपण स्वतः अर्धपोटीं राहून आपली अर्धी भाकर त्यांना दिली पाहिजे. आपण आकंठ जेवावयाचें आणि शेजारघरीं उपवास घडावयाचा हें दृश्य जगाळा कधींहीं दिसता कामा नये.

“ जो गृहस्थ थोडा वेळ प्रार्थना करतो आणि थोडा दानधर्म करतो पण शेजाऱ्यांच्या कल्याणाकरितां अहर्निश श्रुततो तो श्रेष्ठ मानवापैकीं होय.”

—हजरत मुहम्मद पैगंबर.

मानव्य हें आपलें ध्येय असल्यामुळें त्याचा उगम प्रथम घरांत होणें क्रमप्राप्त आहे. आपल्या कुटुंबातील मंडळीशीं, नातेवाईकाशीं आपण आत्मीयतेने व प्रेमानें वागळें पाहिजे. त्यानंतर शेजाऱ्याशींही तसेंच वर्तन ठेविलें पाहिजे. हा प्रेमाचा व सहानुभूतीचा परिघ असाच वाढत जाऊन त्यामध्ये संबंध मानवतेचा समावेश झाला पाहिजे.

“ दया हें धर्माचें चिन्ह आहे. ज्याच्याजवळ दया नाही त्याच्याजवळ धर्म नाही.”

—हजरत मुहम्मद पैगंबर.

धर्माचें महात्म्य, त्या धर्मातील दयेच्या शिकवणीवर अवलंबून असतें. ज्या धर्मांत दयेचा पुरस्कार करण्यात येत नाही तो धर्म या संज्ञेस पात्र होऊं शकत नाही. धर्मशील माणसाची ‘महदय माणूस’ अशी इस्लामची व्याख्या आहे. पांच वेळा नमाज पढणाऱ्या सद्गृहस्थाच्या अंतःकरणात दयेचा मागमूसही नसेल तर

त्याला धर्मशील असें कधीच म्हणता येत नाही. अशा गृहस्थाच्या प्रार्थनेची परमेश्वर पर्वाही पण करित नाही. पैशाच्या किंवा सत्तेच्या धुंदीत अनाथाना दुरुत्तरे धावयाचीं, गोरगरिवाना पिळून काढायचीं, लोकाना छळावयाचीं आणि इकडे पाच वेळा प्रार्थना करून आपण धर्मशील आहोंत असा देखावा करावयाचा ही गोष्ट परमेश्वरास कधीच आवडत नाही.

दया हे धर्माचे जीवन आहे, तिला जातगोत माहित नसते; स्वकीय व परकीय असा मेदामेद ती करित नाही; स्वधर्मा व परधर्मा असा पक्तिप्रपन्न तिला वावडा असतो; इतकेंच नव्हे तर सज्जन व दुर्जन असा मेदही ती ओळखित नाही.

“जगातील प्रत्येक व्यक्तीवर, मग ती वाईट असो वा चांगली असो, दया करा. वाईट माणसावर दया करणे म्हणजे वाईटपणापासून त्या माणसास परावृत्त करणे होय.”

—हजरत मुहम्मद पैगंबर.

‘वाईटाचा बदला चांगल्या गोष्टीने द्या’ या तत्त्वाची बीजे वरील हजरत पैगंबराच्या आज्ञेन आपणास दिसून येतील. वाईट माणसाशी जशास तसें या न्यायानें वागणे म्हणजे स्वतः त्या माणसाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणे होय. अशा वागण्यानें आपण आपलें स्वतःचें नुकसान करून घेतोच पण त्या वागण्याचा वाईट माणसावर काहीच परिणाम होत नाही. उलट तो माणूस चिडून अधःपाताच्या गतेंत अधिक खोल जाऊं लागतो.

“वाईट गोष्ट चांगल्या गोष्टीनें परतवा.”

—पवित्र कुराण १३:२२.

वाईट मनुष्याशी आपण चांगल्या रीतीने वागलों, त्याच्यावर दया केली तर मात्र त्याला स्वतःलाच आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटेल आणि तो चांगल्या मार्गाचा अवलंब करील. “वाईटाचा बदला चांगल्या गोष्टीने द्या” हा महान प्रयोग, वाईट किंवा दुष्ट माणसाच्या अंतःकरणाचे परिवर्तन करून त्याला सज्जन बनवू शकतो. हाच विश्वास पवित्र कुराणच्या वरील वाक्यात प्रकट झाला आहे.

प्रत्येक मुस्लिमानें प्रसन्नचित्त राहिलें पाहिजे आणि त्याच्या सहवासात येणारी व्यक्ति प्रसन्नचित्त होईल अशी खबरदारी घेतली पाहिजे. त्याचे आचारविचार, रीति-रिवाज, शिष्टाचार पाहून दुसऱ्याला समाधान व आनंद वाटला पाहिजे. लोक आपल्यापासून फटकून वागतील अशा तऱ्हेनें तुसडे वर्तन इस्लामनें गर्ह्य मानलें आहे. उद्दामपणाचा तर धिक्कार करण्यात आला आहे. आपण कितीही श्रीमान् असलों, सत्ताधारी असलों, विद्वान असलों तरी आपण सदैव विनम्र असलें पाहिजे; दुसऱ्याशी वागताना सहृदयता दाखविली पाहिजे.

“ लोकांना पाहून तिरस्कारानें तोंड फिरवू नका.”

— पवित्र कुराण ३१:१८.

कोणाबद्दलही घृणा किंवा तिटकारा वाळगतां कामा नये. एकाद्या व्यक्तीबद्दल तिटकारा व्यक्त करताना तिरस्कारानें तोंड फिरविलें जातें. ही वृत्ति इस्लामनें निषेधार्ह ठरविली आहे. अशा आचरणानें तो मनुष्य निष्कारण दुखावला जातो ही गोष्ट आपण लक्षात ठेविली पाहिजे. आपल्या नजरेपुढें नको असलेली व्यक्ति

जर समोर आली तर तिला न टाळता आपण मोकळेपणाने तिची विचारपूस केली पाहिजे. तीच गोष्ट अतिथीची — अतिथीसत्कार हा एक महान् शिष्टाचार आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याची योग्य बडदास्त ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य-कर्म आहे. आपली गैरसोय झाली तरी तिचा विचार न करता अतिथीचा सत्कार केला पाहिजे; इतकेच नव्हे तर आपणास नको असणारा पाहुणा आलाच तर त्याला देखील प्रेमळपणाची वागणूक दिली पाहिजे. 'यजमान घरी नाहीत' असे परभारे उत्तर देण्याची व्यवस्था करून पाहुण्याची व्याद न घाळविता आपण त्याचे अंतःकरणपूर्वक आतिथ्य केले पाहिजे. केवळ नाइलाज म्हणून पाहुण्याचे स्वागत करावयाचे व तो निघून गेला म्हणजे त्याच्या नावाने बोटें मोडावयाची, त्याची टवाळकी करावयाची निघ सवय इस्लामच्या दृष्टीने त्याज्य होय.

“निंदा करणाऱ्या किंवा बदनाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा धिक्कार असो.”

—पवित्र कुराण १०४:१.

मनुष्याचा सर्वांत मोठा व अक्षम्य दुर्गुण म्हणजे त्याची निंदक वृत्ति. या अश्लाघ्य वृत्तीचा पवित्र कुराणात अत्यंत कडक शब्दात धिक्कार करण्यात आला आहे. अट्टल गुन्हेगारापेक्षाही निंदक निपेधार्ह समजला जातो. त्याला सद्दिचार माहित नसतात, अंतःकरणाच्या दिलदारपणास तो पारखी झालेला असतो, सम्यतेच्या मर्यादा तो जाणीत नाही, खेळाडूवृत्ति त्याच्या घ्यानीमनीही नसते. लोकाची सतत निंदा करून त्याचे अंतःकरण काळवंडून गेलेले असते, त्याची नजर दोपी बनलेली असते. एकाद्या स्त्रीचे निष्पाप वर्तन त्याला गर्ह वाटते, तिच्या निष्कपट वागण्यात त्याला किल्मिष

दिसू लागतें, तिच्या निर्मळ चारित्र्यावर तो गिधाडासारखा तुटून पडतो. सालस स्त्रियांची निंदा करणारास ' सार्वजनिक शत्रू ' समजून त्याचा धक्कार केला पाहिजे, इतकेंच नव्हे, अशा नीच गृहस्थास समाजात देखील वावरू देऊ नये.

“ एकाद्याची गुप्तपणें चवकशी करू नका किंवा त्याच्या पाठी-
मागें निंदा करू नका.”

—पवित्र कुराण ४९:१२.

लोकांचीं विंगें शोधण्याची काहीं लोकाना खोडच असते; त्याच्या स्नेह्यासोबत्यांजवळ जाऊन बारीकसारीक चवकशी करण्याचा निघ प्रयत्न ते सदैव करीत असतात. वास्तविक अशा प्रयत्नापासून त्याचा किंवा समाजाचा काहींच फायदा नाही याची त्यांना जाणीव असत नाही. जो अमूल्य वेळ एखाद्या सत्कार्यांत खर्च करावयाचा तो वेळ हे सद्गृहस्थ दुसऱ्याची कुचाळकी करण्यात खर्च करीत असतात. असे रिकामटेकडे व हीन उद्योग करण्यास इस्लामनें मनाई केली आहे.

“ लोकांचे दोष काढीत बसू नका किंवा टोपण नावानें हिणवू
नका.”

—पवित्र कुराण ४९:११.

चारचौघासमोर एकाद्याचे दोष दाखवीत राहणें ही एक प्रकारची निंदाच आहे. कारण दुसऱ्याचे दोष दाखविण्यांत त्याची कधीच सदिच्छा असत नाही. दोष दाखवून तो गृहस्थ किती नालायक आहे हें सिद्ध करण्याचा तो खटाटोप असतो. तसेंच एकाद्याला टोपण नावानें हिणवणें ही देखील प्रच्छन्न निंदाच आहे. शारीरिक

व्यंगावरून, किंवा त्याच्या हातून चुकून घडलेल्या प्रसंगावरून त्याला टोपण नावाने हिणवणे हे निघ मानले पाहिजे. गालीप्रदान, निंदा, कुचाळकी या गोष्टी सदभिरुचीस व सम्यतेस सोडून असल्यामुळे त्यापासून आपण सदैव दूर राहिले पाहिजे.

इस्लामधर्मात सम्यतेस मोठे महत्त्व आहे. सम्यता म्हणजे मनुष्याचा बहुमोल अलंकार असं समजले जाते. मनुष्याला परमेश्वराच्या स्वरूपाशी तद्रूप करणारे जे सद्गुण आहेत, त्यामध्ये सम्यतेचा इस्लामधर्माने अंतर्भाव केला आहे. आपल्या बोलण्याचालण्यात व कृतीत जे ओदार्य आणि शिष्टता दिसून येते तिचाच आपण सम्यता समजतो. मनुष्याच्या सुसंस्कृत स्वभावाची पारख त्याच्या सम्यतेवरून सहज करता येते.

“मणमर धान्याचा दानधर्म करण्यापेक्षा आपल्या मुलास सम्यता शिकविणे अधिक चांगले आहे.”

—हजरत मुहम्मद पैगबर.

इस्लाम धर्मात दानधर्माचे महत्त्व मोठे आहे हे आपण मागे पाहिले आहे; पण या ठिकाणी त्याहून सम्यतेचे जास्त महत्त्व मानण्यात आले आहे. आपल्या वागणुकीने दुसऱ्यांना प्रसन्न करणे हा सम्यतेचा उद्देश असतो. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या वागणुकीने आल्हाद देणे किंवा प्रसन्न करणे हा एक प्रकारचा परोपकारच आहे. दानधर्माने आपण गरजूंना सतुष्ट करू पण सम्यतेचा धर्म पाळून आपल्या सहवासात येणाऱ्या अनेक गरीबश्रीमंत, लहानयोर इत्यादि लोकांना प्रसन्न करू शकू. सम्यतेचे धडे देणे हे दानधर्मापेक्षाही मोलाचे आहे असा आदेश

देऊन इस्लामने मानवी संस्कृति समृद्ध करण्यास केवढी तरी मदत केली आहे.

प्रत्येक व्यक्तीने वाणीचे व कृतीचे पावित्र्य पाळले पाहिजे. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ करणे, अभद्र शब्द उच्चारणे यांपासून आपण परावृत्त झाले पाहिजे. उन्मत्तपणाने वढाया मारणे हा देखील वाणीचा दुरुपयोग आहे. संपत्तीच्या किंवा अधिकाराच्या धुंदीत चाटेल त्या वढाया मारणे हा आपला हक्क आहे असे कित्येकांना वाटते. अशा उन्मत्तपणाचा निषेध करण्यांत आला आहे.

“ गर्विष्ठ व वढाईखोर माणसावर परमेश्वर प्रेम करित नाही.”

—पवित्र कुराण ४:३६.

नम्रतापूर्वक बोलणे हा वाणीचा सदुपयोग समजला जातो. कठोरपणाने कोणालाही टाकून बोलणे हे सम्यतेस सोडून आहे. लोक आपल्याशी फटकून वागतील अशा तऱ्हेची कटु भाषा आपण कधीही वापरतां कामा नये.

“ लोक आपल्याशी फटकून वागतील अशा तऱ्हेची भाषा वापरणारा मनुष्य परमेश्वराच्या दृष्टीने अधम मानला जातो.”

—हजरत मुहम्मद पैगंबर,

परमेश्वराने आपल्याला वाणी दिली हेच त्याचे आपल्यावर किती तरी उपकार आहेत. या वाणीचा दुरुपयोग करणे म्हणजे परमेश्वराशी कृतघ्न वनणे होय. अशा कृतघ्न माणसास अधम समजण्यांत आले तर ते योग्यच ठरेल. आपल्या वाणीचा सदुपयोग करणे हे आपले कर्तव्य आहे असे सम्य गृहस्थ समजतो. आपल्या तोंडून चुकून देखील अपशब्द पडणार नाही अशी खबरदारी तो सदैव घेत असतो.

लोक प्रसन्न होतील असें वक्तव्य करणें, चांगले विचार बोद्धून दाखविणें, परमेश्वराचें नामसंकीर्तन करणें, अनाथ व असहाय्य लोकांस धीराचें बोल ऐकविणें अशा कितीतरी मार्गांनीं, सम्य गृहस्थ आपल्या वाणीचें पावित्र्य राखीत असतो.

“ एकदां तुम्ही वचनबद्ध झालांत म्हणजे आपलें वचन मोडू नका.”

—पवित्र कुराण २६:११.

आपण दिलेलें वचन परिपूर्ण करणें म्हणजे वाणीचें पावित्र्य सांभाळणें होय. आपण एकाद्या वचन दिलें तर तें कोणत्याही परिस्थितीत पुरें करून दाखविलें पाहिजे. आपण दिलेलें वचन म्हणजे परमेश्वराजवळ घेतलेली शपथ आहे असें आपण समजलें पाहिजे. आपलें कार्य तडीस जावें म्हणून लोकांना वचनें द्यावयाचीं आणि नंतर तीं सोईस्करपणें विसरून जावयाचें ही अधमवृत्ति केव्हांही निघच होय.

“ परमेश्वर दगलबाज माणसावर प्रेम करीत नाहीं.”

—पवित्र कुराण ६:६०.

आपण दिलेलें वचन मोडणारा गृहस्थ दगलबाज समजला जातो. अधळपधळ आश्वासनें देऊन तीं न पाळणें, भरपूर काम करून घेऊन मजुराला त्याच्या श्रमाचे पैसे देण्यास टाळाटाळ करणें, लोकांचा विश्वासघात करणें, अनाथ लीया व मुलें यांची मिळकत मिळकत करणें, खोटेनाटें सांगून लोकांना फसविणें हे सारे प्रकार दगलबाजीत अंतर्भूत होतात. समाजाची घडी विस्कटण्यास कारणीभूत होणाऱ्या अशा अश्लाय प्रकारास प्रत्येकानें आळा घातला पाहिजे.

वाणीप्रमाणे कृतीचेंही पावित्र्य आपण सामाळलें पाहिजे. आपल्या हातून अशी कोणतीही कृति घडता कामा नये की ज्या-मुळें आपल्या सम्यतेस काळिमा लागेल, आपण आपली शक्ति, संपत्ति जाणि बुद्धिमत्ता लोकांच्या कल्याणाकरितां खर्चली पाहिजे. द्वेषाच्या किंवा मग्नुरीच्या आहारीं जाऊन आपल्या शक्तिसंपदेचा कधीही दुरुपयोग करता कामा नये.

“असम्यता, दुष्टपणा आणि शिरजोर वृत्तींचा परमेश्वर धिक्कार करतो.”

—पवित्र कुराण १६.९०.

आपल्या असम्य वर्तनानें लोकांचीं मनें दुखविणें, आपल्या दुष्टपणानें त्यांना सकटात लोटणें, आपल्या शिरजोर वृत्तीनें त्यांची कुचंबणा करणें या सान्या गोष्टी माणूसकीला सोडून आहेत. मानव्याचें स्वास्थ्य विघडवून टाकणाऱ्या अशा अनाचारापासून शक्य तितकें दूर राहण्याचा प्रत्येकानें प्रयत्न केला पाहिजे.

“परमेश्वरा, अनाचार करणाऱ्या लोकापासून मला वाचव.”

—पवित्र कुराण २८:२१.

अनाचारामुळे समाजाच्या स्वास्थ्याला धक्का पोहोचतो, त्याची घडी विसकटते, तो कमकुवत बनतो, त्यामध्ये वेवदशाही माजते; याकरिता अनाचाराना पायबंद घालणें हे प्रत्येक मुस्लिमाचें कर्तव्य-कर्म आहे. अनाचार करणारा कोणीही असो; त्याला अभय मिळता कामा नये. आपल्या समाजातील किंवा पक्षातील लोकानीं अनाचार केले तरी त्यांवर पांश्रुण न घाळता, त्यांना न्यायासनासमोर खेंचलें पाहिजे. अनाचार हा भस्मासुरासारखा असतो. आज प्रतिपक्षाला

तो त्राहि भगवान् करील पण उद्यां तोच आपल्या डोक्यावर हात ठेवावयास कमी करणार नाही; हें नीट लक्षांत ठेवून तो निर्माण होणार नाही अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे.

“आपल्या वाचेनें व कृतीनें जो मानव जातीस दुरुवित नाही तो मुस्लिम होय.”

—हजरत मुहम्मद पैगबर.

मुस्लिम म्हणविणारावर वाचा आणि कृती याचें पावित्र्य साभाळ्याची फार मोठी जबाबदारी आहे हें वरील वाक्यावरून सिद्ध होतें. मानवता हा आपला श्रेष्ठ धर्म आहे असे त्यानें समजलें पाहिजे; आपल्या वाचेनें आणि कृतीनें त्याचें संवर्धन केलें पाहिजे. इस्लाम धर्माचा वरील आदेश लक्षांत ठेवून आपले आचारविचार शुद्ध, पवित्र व संशयातीत ठेवणें हें प्रत्येक मुस्लिमाचें पवित्र कर्तव्य आहे.

सहिष्णुता

“सहिष्णु असण्याचें घोरण मुहम्मद व त्यांचे एक दोन बंधज यांनीं पाळले असें नसून अरबाचें वर्चस्व होतें तोंपर्यंत अखड पाळलें जात होतें.”†

—मानवेंद्र रॉय.

इस्लाम धर्माची अपुरी माहिती व अज्ञान यामुळे जे गैरसमज पसरले आहेत व पसरविले जात आहेत, त्यापैकी ‘इस्लाम धर्म हा असहिष्णु आहे’ हा एक होय. इस्लामधर्माचीं तत्त्वे, हजरत पैगबरानीं काढलेलीं फर्मानें, परधर्मीयांना मिळालेले संपूर्ण आचार-

विचार व धर्मस्वातंत्र्य, पराभूत लोकाना मुस्लिमांनी दिलेली उदार वागणूक याचा विचार केला म्हणजे इस्लामधर्म केवढा सहिष्णु आहे याची आपणास कल्पना येईल. यापुढे जाऊन असे म्हणता येईल की, इस्लाम धर्मांनी जी सहिष्णुता दाखविली ती नुसती प्रशसनीयच नव्हे तर आजकालच्या परिस्थितीत सर्वांनाच आचरणीय अशी आहे.

परधर्म व परधर्म-संस्थापक यांच्याविषयी अनादर ही अव्वळ दर्जाची असहिष्णुता समजली जाते. परधर्म व त्याचे संस्थापक याची निंदा करणे, त्यांना शिब्याशाप देणे, त्यांचा धिक्कार करणे म्हणजेच धर्म अशी कल्पना एके काळी प्रसृत होती. त्या काळी ख्रिश्चन व ज्यू धर्मियामध्ये तर एकमेकांना गालीप्रदान करण्यात अहमहमिका लागली होती, या धुळजडीचा इस्लामधर्म-संस्थापकाना फायदा घेता आला असता, पण हे असहिष्णु व गर्हा कार्य त्यांनी केले नाही. परधर्म व त्याचे संस्थापक यांच्याविषयी नितांत आदर प्रदर्शित करून त्यांनी आपली असामान्य सहिष्णुवृत्ति जगाच्या निदर्शनास आणून दिली आहे इस्लामधर्म दुसऱ्या धर्माची किंवा त्या धर्माच्या प्रवर्तकाची कधीच निंदा करित नाही, उलट त्यांच्या-विषयी आदराची भावना वाळगतो. प्रत्येक धर्माचा संस्थापक किंवा प्रवर्तक हा निष्कलंक आहे, त्याचे कार्य थोर आहे, त्याला सर्वांनी मान दिला पाहिजे अशी इस्लामची शिक्षण आहे. बायबलमध्ये अब्राहम व जोसेफ आदि धर्मसंस्थापकाविषयी जो अविश्वास व अनादर दाखविला आहे तो आपणास पवित्र कुराणमध्ये कधीच दिसून येणार नाही. त्याचप्रमाणे ज्यू लोकांनी येशू ख्रिस्तावर त्याच्या जन्मावद्दल जे घाणेरडे आरोप केले आहेत त्याचा पवित्र कुराणमध्ये

इन्कार करण्यांत आला आहे; इतकेंच नव्हे तर येशू ख्रिस्त व इतर धर्मसंस्थापक यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. .

इस्लामचा दृष्टिकोण विशाल आहे. निरनिराळ्या धर्म व धर्म-संस्थापकांनी त्या त्या देशात, तैयील जनतेला अधःपातापासून वाचविण्याचें श्रेष्ठ कार्य केलें आहे असें तो मानतो. मान्य जातीवर झालेलें प्रत्येक धर्माचें ऋण कवूळ करण्याइतकी उदारता इस्लाम धर्मांमध्ये आहे. काळपरिस्थितीनुसार प्रत्येक देशात परमेश्वरानें पैगबर पाठविला आहे असें इस्लाम समजतो.

“ प्रत्येक राष्ट्रामध्ये पैगबर पाठविला आहे.”

—पवित्र कुराण १६:३६.

ज्या ज्या वेळीं धर्मगळानि होते, सत्य व न्याय पायदळीं तुडविलीं जातात, सर्वत्र अनाचार माजतो त्या त्या वेळीं जनतेला अधःपातापासून वाचविण्याकरिता त्या त्या देशामध्ये परमेश्वर पैगबर पाठवून देतो. जनतेला परमेश्वराची व तिच्या थोर कार्याची आठवण करून देऊन तिला सन्मार्गी लावण्याचें श्रेष्ठ कार्य पैगबर करित असतात. प्रत्येक राष्ट्रांत एकच धर्म असू शकत नाही. निरनिराळ्या राष्ट्रांत निरनिराळे धर्म समवतात. प्रत्येक राष्ट्रांत परमेश्वरानें पैगबर पाठविला आहे म्हणजे प्रत्येक धर्मांत पैगबराचा अवतार समजतो. ईश्वराचा सदेश आणणाऱ्या प्रत्येक पैगबरावद्दल मुस्लिमानें आदराची भावना वाळगली पाहिजे. पवित्र कुराणमध्ये तिसऱ्या अध्यायात त्याच्यावर विश्वासही ठेवला पाहिजे असा स्पष्ट आदेश देण्यांत आला आहे.

“ जे परमेश्वर आणि त्याचे पैगबर यांच्यावर विश्वास ठेवितात

आणि त्याच्यामध्ये भेदाभेद करीत नाही त्यांना परमेश्वर पारितोषिक देईल.”

—पवित्र कुराण ४:१५२.

परमेश्वर आणि त्यानें भूतलावर पाठविलेल्या पैगवराच्या अवतार-कार्यावर प्रत्येक मुस्लिमानें भरंवसा ठेवला पाहिजे. पैगवराचें कार्य थोर व संशयातीत असल्यामुळे त्याच्यामध्ये श्रेष्ठतर, श्रेष्ठतम असा भेदाभेद न करिता सर्वांबद्दल सारखा आदर व विश्वास प्रकट केला पाहिजे. काहीं पैगवराबद्दल विश्वास व काहीं पैगवराबद्दल अविश्वास वाळगणें किंवा धर्माच्या अतिरेकी कल्पनेमुळे फक्त आपल्या धर्माच्या पैगवराचें अस्तित्व मान्य करणें या गोष्टी इस्लाम धर्मानें धर्मबाह्य मानल्या आहेत. पवित्र कुराणच्या ‘अन्-निसा’ या अध्यायात (१५० वी ऋचा) परमेश्वर व त्याचे पैगवर याबद्दल अविश्वास वाळगणारा किंवा त्याच्यामध्ये भेदमान करणारा ‘नास्तिक’ आहे असा स्पष्ट उल्लेख केला आहे. नास्तिक कधीही मुस्लिम होऊ शकत नाही, असा इस्लामचा दावा आहे.

“अल्लाखेरीज लोकानीं इतर देव मानले तर त्या देवाना शिवीगाळ करूं नका.”

—पवित्र कुराण ६:१०९.

आपल्या धर्माच्या अभिनिवेशात परधर्मीयांच्या देवादिकाविषयीं अभद्र वोलणें किंवा शिवीगाळ करणें हें अयोग्य आहे. आज आपण देवादिकांविषयी अश्लिल भाषा वापरू तर उधां आपल्या सर्वशक्तिमान परमेश्वराचीही तशीच सभामना होईल; याकरितां अशा असहिष्णुतेपासून दूर राहण्याचा इस्लामचा आदेश आहे.

“ धर्माच्या नावर्तीत अतिरेकी वर्तन करू नका.”

पवित्र कुराण ५:८०.

अर्थात धर्मांध वनू नका असा इस्लामने इशारा दिला आहे. धर्मांध मनुष्य म्हटला की तो अब्जल दर्जाचा असहिष्णु असतोच. इतर धर्म व त्याचे प्रणेते याची नाळस्ती करणे, त्यांना हिणवणे, किंवा आपल्या धर्मसंस्थापकास देवाचा पुत्र वनून इतरांना तुच्छ लेखणे इत्यादि गोष्टींचा समावेश धर्मांधतेत किंवा धर्मावदलच्या अतिरेकी वर्तनात होऊ शकतो. अशा तऱ्हेचें असहिष्णु व अविवेकी वर्तन इस्लामला मुळांच संमन नाही. धर्माच्या नावावर चरितार्थ चालविणारा किंवा प्रतिष्ठा मिळविणारा गृहस्थच ‘अतिरेकी’ वर्तनास प्रोत्साहन देत असतो. या नीच वृत्तीवर, महान् मुस्लिम पंडित अल्लामा यूसुफ अली यानीं विदारक प्रकाश पाडला आहे. वरील ऋचेवर भाष्य करताना ते लिहितात, “अतिरेक हा केव्हाही नेमस्तपणा व बुद्धिवाद याच्या विरुद्ध असून, धर्माच्या नावावर व्यापार करणाऱ्या ढोंगी व स्वार्थी माणसाला पडताळून पाहण्याची सर्वांत सोपी पारख किंवा कसोटी आहे सत्य काहीं वेळा दडविणे किंवा पायदळी तुडविणे म्हणजेच अतिरेक करणे होय.”†

परधर्मीयांचे धर्मस्वातंत्र्य हिरावून घेणे, अधिकाराच्या जोरावर त्याची मुस्कटदाबी करणे किंवा त्यांना जबरदस्तीने आपला धर्म स्वीकारावयास लावणे हे व यासारखे दुसरे असहिष्णु प्रकार त्याग्य आहेत हे इस्लामने सिद्ध केले आहे. मदिनेचे सर्वाधिकारी शाल्यानंतर हजरत मुहम्मद पैगंबरांनी, परधर्मीयांचे हक्क संरक्षण्याकरितां जे अनेक जाहीरनामे काढले ते पाहिले म्हणजे इस्लाममध्ये केवढी

श्रेष्ठ दर्जाची सहिष्णुता आहे याची आपणांस कल्पना येईल. खिश्न व ज्यू हे इस्लामचे कट्टे वैरी होते हे आपण मागे पाहिलेच; पण त्यांच्या दुर्बलतेचा, असहाय्यतेचा फायदा घेऊन भरपूर उर्दे काढण्याचा दुष्टपणा इस्लामधर्म-प्रणेत्यांनी केव्हाही दाखविला नाही. आपल्या राज्यात वास्तव्य करणाऱ्या खिश्न, ज्यू व पारशी जनतेस संपूर्ण धर्मस्वातंत्र्य देण्याची असामान्य दिलदार वृत्ती हजरत पैगंबरांनी प्रगट केली आहे. त्यांनी इस्लामी राष्ट्राचे सर्वाधिकारी या नात्याने खिश्न लोकाबद्दल जे फर्मान काढले ते असे:—

“ खिश्न लोकांचे जीवित, संपत्ति आणि धर्म यांचे आम्ही रक्षण करू. त्यांच्या रीतिरिवाजात आम्ही दबळाढवळ करणार नाही किंवा त्यांच्या धार्मिक समजुती दुखविणार नाही. त्यांच्या धर्माध्यक्षास पदच्युत केले जाणार नाही. त्यांच्या धर्म-चिन्हाचा किंवा क्रॉसचा नाश केला जाणार नाही.”

ज्यू लोकांविषयी जे फर्मान काढण्यांत आले त्याचा आशय असा :—

“ ज्यू लोकांचे सर्व हर्षांनी संरक्षण केले जाईल. त्यांच्यावर जुलूम केला जाणार नाही किंवा त्यांच्या विरुद्ध त्यांच्या शत्रूला कोणताही मदत केली जाणार नाही. ज्यू लोकाना आपल्या धर्मा-प्रमाणे वागण्याची पूर्ण मुभा आहे.”†

त्याचप्रमाणे पारशी व मुस्लिमेतरांना सनद देण्यात येऊन त्यांचे सर्व प्रकारचे हक्क अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली आहे. ती सनद अशी :—

† The life of Mohamet by Sir William Muir, P 192.

“मी (हजरत पैगबर) मुसलमानेतराना जी ही सनद देत आहे तिचा मान ठेवावा असें प्रत्येक काळामधील मुस्लिमांना आम्रहपूर्वक सांगतो. परमेश्वराच्या नावानें मी अशी ग्वाही देतो कीं या सनदेमध्ये जें वचन दिलें आहे त्याप्रमाणें मुस्लिमांनीं वागावें आणि ज्यामुळें माझ्या वचनाचा भंग होईल अशा घाईट रीतीनें त्यांना वागवू नये जर लोकांनीं इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर त्यांना आपआपल्या धर्माप्रमाणें वागण्याची मोकळीक द्या, यण त्याचा छळ किंवा जुलूम करू नका, कारण त्यामुळें सृष्टि-निर्माता परमेश्वर नाराज होईल. या कराराचा भंग करणारास न्यायनिवाड्याच्या दिवसापर्यंत अपराधी म्हणून समजलें जाईल. जो कोणी या लोकाचा छळ करील तो मलाच छळत आहे असें मी समजेन आणि त्यानंतर मला सत्रुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीं उपयोग नाही. अशा मनुष्यास नरकवास प्राप्त होईल.”*

हजरत मुहम्मद पैगवराच्या या असामान्य सहिष्णुतेचा विचार करित असता, त्या काळच्या रोमन साम्राज्यामधील एक प्रसंग ठळकपणें आपल्या नजरेसमोर उभा राहतो. त्या काळीं रोमन साम्राज्य पुढारलेलें व आघाडीवरचें समजलें जात होतें. ज्या वेळीं ऑगस्टस सिहासनावर अधिष्ठित झाला, त्या वेळीं रोमन इपीरियल चर्चच्या आर्च बिशपनीं त्यांच्याकडून जी शपथ घेवविली तिचें भाषांतर “History of European Morality and Civilisation या ग्रंथात खालीलप्रमाणें दिलें आहे —

“आपल्या देखातील रीतिरिवाजाप्रमाणें देवादिकाची पूजा कर

आणि तुझा देव व देवता यांची पूजा करण्यास दुसऱ्यास माग पाड, जे तुझ्या धर्माचा स्वीकार करणार नाहीत आणि दुसऱ्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना कठोरपणाने शिक्षा कर. तुझ्या धर्माचा खरेपणा जे स्वीकारणार नाहीत त्यांच्यावर काडीमात्र दया करू नकोस.”

पुढारलेल्या राष्ट्रांत देखील यैमान घालणारे धर्मवेड पाहिल्या-
नंतर हजरत पैगंबर हे सहिष्णुवादाचे केवढे श्रेष्ठ पुरस्कर्ते असले पाहिजेत याची आपणांस स्पष्ट कल्पना येते. आणखी एका उदाहरणाचा जातां जातां उल्लेख कराव्यासा वाटतो. अरबस्तानांत इस्लामी राज्य प्रस्थापित झाल्यानंतर ख्रिश्चन लोकांचें शिष्टमंडळ हजरत पैगंबरांस भेटण्याकरितां मदीनेस आलें. रविवारां त्यांना प्रार्थना कराव्यास जागा मिळेना. शेवटीं हजरत पैगंबरानीं आपल्या भशिर्दीत त्यांना प्रार्थना कराव्यास परवानगी दिली. हजरत पैगंबरान्या या औदार्याबद्दल त्यांना धन्यवाद देत तें शिष्टमंडळ आपल्या स्वस्थानीं निघून गेलें.

हजरत पैगंबरान्या आदेशानुमार परधर्मीयांना आचारविचार आणि धर्मस्वातंत्र्य देण्याची उदार परंपरा त्यांच्यानंतर झालेल्या खलिफांनीं व राज्यकर्त्यांनीं चालविण्याचीं अनेक उदाहरणें इस्लामच्या इतिहासांत सांपडतील. इस्लाम धर्माच्या या उदार सहिष्णु धोरणा-
मुळें अरबस्तान हें परदेशांनींल व्रस्त परधर्मीयांचें आश्रयस्थान बनलें होतें. ईजिप्त, पर्शिया वगैरे देशांनींल लोक रोमन राज्यकर्त्यांच्या जुलुमास कंटाळून अरबस्तानच्या आश्रयास येत. इराणनें असीरियाचें राष्ट्र जिंकलें त्या वेळीं तेथील ज्यू नागरिक अरबस्तानमध्ये येऊन राहिले. मॅगीनें वॅविलोनियाचा धर्म

नष्ट केला त्या वेळीं सॅवियन भिक्षुनीं आश्रयाकरिता अरवस्तानकडे धाव घेतली. जॉन वॅट्टिस्टसारखा हिंदू अगतारी पुरुष आपल्या अनुयायासह आश्रयार्थ अरवस्तानातच येऊन राहिला होता. ॲलेक्झांडरच्या स्वारीमुळे हैराण झालेल्या पारशी लोकाना अरवस्तानातच अभय मिळाले. या मर्ग धर्मीयाना अरवस्तानमध्ये संपूर्ण धर्मस्वातंत्र्य होतें इतकेंच नव्हे तर त्याच्या तत्त्वज्ञानाला तेथे नि शंकवणे भरपूर वाव व खतपाणी मिळाले. " पोग्रात्य गूढनादी पयातन निर्माण झालेले ज्ञानवाद, एकरूपवाद, ग्रीक व ख्रिश्चन तत्त्वज्ञान या सर्वांचा सारखा विकास अरवस्तानच्या स्वतंत्र चातामरणात होत होता. नेस्टोरियन, जॅकोबाईट आणि युरिशियन पयाप्रमाणें कॅथोलिक सनातनीही अरवांचें आतिथ्य चाखण्यास, त्यांचेच ' पातीकर ' बनले."† " जुने व नवे, मुस्लिम युरोपियन अशा अधिकारी इतिहासकाराच्या पुराव्याची छाननी करून, गिवननें असें सिद्ध केले आहे कीं महमदानें आपल्या विधर्मी प्रज जनाना व्यक्तिस्वातंत्र्याबरोबरच व्यापार व मालमत्ता यांचेही स्वातंत्र्य दिले होतें. उपासनेचें तर स्वातंत्र्य होतेंच होतें. सहिष्णु असण्याचें धोरण महंमद व त्याचे एक दोन वंशज यांनीं पाळले असें नसून अरवांचें वर्चस्व होतें तोंपर्यंत अखंड पाळले जात होतें."*

तलवारीच्या जोरावर (?)

“ तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्म फैलावला नाहीं, याचइत

† *Historical Roll of Islam, Page 36*

* *Historical Roll of Islam, Page 44.*

माझ्या मनाची पकी तारी शाली, पैगमरांची अत्यंत साधो वृत्ति, विलक्षण स्वार्थत्याग, वचनबद्धता, आपल्या अनुयायावरील निस्सीम प्रेम, अचाट धैर्य, निघटा स्वभाव, आपल्या कार्यावर व परमेश्वरावर अढळ विश्वास या बहुमोल गुणामुळे—तलवारी-मुळे नव्हे—प्रत्येक सकट निवारण होऊन हजरत पैगमरांचे कार्य यशस्वी शाले.”

—महात्मा गांधी

इस्लाम धर्म हा तलवारीच्या जोरावर फैलावला हा दुसरा गैर-समज फैलावण्यात आला आहे. याचे जनक व खिश्न धर्मातील धर्मवेडे पाद्री व काही ग्रथकार याचेकडे जाते. मध्ययुगीन काळात ज्ञान-वाताच्या वेगाने होणारा इस्लामचा प्रसार पाहून त्या धर्माला बदनाम करण्याकरिता त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले आहेत. स्वतःची अगतिकता व नैराश्य यामुळे इस्लामशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य अर्गी नसल्यामुळे त्यांना इस्लामपर शितोडे उडविण्याचा वाम मार्ग पत्करावा लागला. यॉमस कार्लईलसारख्या जगद्विख्यात तत्त्वज्ञाने “ पैगवर व इस्लाम यासंबंधाने ज्या खोट्यानाट्या कड्या आम्ही पिकविण्या त्याबद्दल आम्ही लाजेने खाली माना घातल्या पाहिजेत” अशा स्पष्ट शब्दात कबलीजबाब दिला आहे. वरील आक्षेप कितपत खरा आहे, इस्लाम धर्मात त्याबद्दल काही आदेश देण्यात आला आहे किंवा कसे याचा आपणास धोडक्यात विचार करायचा आहे.

“ ला इकरादा फिद्दीन.”

—पवित्र कुराण २.२५७.

म्हणजे ' धर्माच्या बाबतीत जबरदस्ती करू नका ' अशी स्पष्ट आज्ञा पवित्र कुराणमध्ये देण्यांत आली आहे. जबरदस्तीने कोणताही धर्म किंवा तत्त्व फैलावत नसतें किंवा त्यास स्थैर्य मिळत नसतें. जबरदस्तीने फार तर तात्पुरता कार्यभाग झाल्यासारखे वाटेल, पण त्यामुळे मनुष्याच्या सदसद्विवेक बुद्धीवर काडीमात्र उपयोग होत नाही. तिला जोंपर्यंत कोणतीही गोष्ट पटत नाही तोंपर्यंत आपण वाटेल तेवढी जुलूमजबरदस्ती केली तरी तिचा कांहीं उपयोग होत नाही. जबरदस्ती करण्यापेक्षा किंवा तल्यारीचा धाक दाखविण्यापेक्षा मनुष्याच्या बुद्धीला आवाहन करणें हीच महत्त्वाची गोष्ट आहे असें इस्लाम धर्म समजतो.

“ शहाणपणानें आणि अत्यंत विचारपूर्वक रीतीनें त्यांना तुमच्या परमेश्वराच्या मार्गाकडे बोलवा आणि प्रेमळपणानें त्यांच्याशीं वादविवाद करा.”

—पवित्र कुराण १६:१२५.

आपल्या धर्माचें महत्त्व पटविनांना आपण शहाणपणानें व संयमानें वागलें पाहिजे. आपला प्रतिपाद्य विषय मांडतांना रागाच्या आहारीं न जाता अत्यंत शांतपणानें वादविवाद केला पाहिजे. वादविवादांत आपल्या मनाचा तोल जाऊं नये अशी मुस्लिमानें खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ, दुसऱ्याचें मन दुखावेल अशा तऱ्हेची भाषा वापरण्यास इस्लामनें मनाई केली आहे.

“ लोकांनीं तुमचें म्हणणें मानलें नाहीं तर तुमचें काम फक्त उपदेश करित राहण्याचें आहे.”

—पवित्र कुराण १६:८२.

लोकानीं आपल्या उपदेशाचा अन्वय केला म्हणून संतापून न जाता आपण शांतपणे वागले पाहिजे. लोक आपल्याशी सहमत होत नाहीत म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती करणे किंवा तलवारीचा धाक दाखविणे पवित्र कुराणच्या आदेशाविरुद्ध आहे. उपदेश करण्यापलीकडे कोणतीही मर्यादा ओलाढाऱ्याची नाही हा आदेश लक्षात घेता 'जबरदस्तीच्या जोरावर धर्माचा प्रसार करा' अशी इस्लामची आज्ञा नाही हे स्पष्ट झाले आहे.

मुस्लिमाना व ख्रिश्चियन हजरत पैगंबरांना कियेक वेळा तलवार हातान घ्यावी लागली ही गोष्ट सत्य आहे, पण ती का घ्यावी लागली याचे उत्तर पवित्र कुराणमध्ये सापडते.

“ज्यांच्याशी युद्ध पुकारले गेले आहे व ज्यांच्यावर जुद्ध होत आहे अशानाच लढण्याची परवानगी दिली आहे.”

—पवित्र कुराण २२:३९.

आपल्या विरुद्ध कोणी प्रथम युद्ध पुकारीत तर त्यांच्याशी लढण्याची आज्ञा इस्लाम धर्मात दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्यावर जुद्ध करून आपला नि पान करण्याचा चंग बांधण्याच्या विरुद्ध शस्त्र घेण्यास संमति देण्यात आली आहे; याचाच अर्थ स्वतःच्या स्वसंरक्षणाकरिता (Defence) किंवा प्रतिकाराकरिता आपण लढले पाहिजे. ज्यांच्याकडून निरपराधी मुले, स्त्रिया आणि पुरुष यांचा छळ मांडण्यात आला आहे त्यांच्या विरुद्धही लढण्याची आज्ञा दिली आहे. काही कारण नसता आपण होऊन दुसऱ्याशी युद्ध करण्याकरिता हाती शस्त्र घेण्यास इस्लाम धर्माची मनाई आहे.

“ जुलूम यांचेपर्यंत लढत रहा.”

—पवित्र कुराण २:१९३.

आपल्यावर होणारा जुलूम थाबला की आपण शस्त्र खाली ठेविले पाहिजे; इतकेच नव्हे तर जे जुलूम करणारे असतील त्यांच्याविषयी वैरभाव देखील ठेवता कामा नये अशी त्याच श्लोकात आज्ञा आहे. जुलूम करणाराने हूक धरून त्यांच्याशी वैरत्वाचे नाते ठेवणे म्हणजे पुन्हा नव्या लढ्यास उत्तेजन देण्यासारखे असल्यामुळे आपले मन द्वेषरहित ठेवण्याचा प्रयत्न करा असे पवित्र कुराणमध्ये सांगितले आहे.

“ शांततेचा तह करण्याची त्याची मनीषा असेल तर तुम्हीही तह करण्याची तयारी दाखवा.”

—पवित्र कुराण ७:६३.

आक्रमकांनी तह करण्याची तयारी दर्शविली तर आपणही ताबडतोब तह केला पाहिजे. आक्रमक तहाची भाषा बोलतात म्हणून त्याचा तो कमकुवतपणा समजून त्याची पूर्ण रंग जिरविण्याकरिता युद्ध तसेच चाडू ठेवणे किंवा सूडाच्या भावनेने त्यांचा नि.पात करण्याचा चंग बांधणे हे केव्हाही अन्यायाचे आहे असे इस्लामी युद्धनीति सांगते.

संरक्षण व जुलूमजबरदस्तीचा प्रतिकार याकरिताच तलवार हाती घेण्याचा इस्लामने आदेश दिला आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट झाले आहे. तलवार हाती घेण्याची परवानगी देण्यात आली पण तिचे भीषण परिणाम घडू नयेत याविषयी इस्लामने दक्षता घेतली आहे.

शत्रूंची लढताना त्यांची वायकामुलें व वृद्ध मंडळी यांच्या केसाला देखील धक्का लागता कामा नये असा इस्लामचा कटाक्ष आहे. शत्रू-वरील राग त्याच्या आत्मस्वकीय व वायकामुलें याच्यावर काढणें हा धडधडीत अत्याचार आहे असें इस्लाम समजतो. हजरत पैगंबर युद्धाचे वेळीं ' खिया, मुलें व वृद्ध नागरिक याच्यावर हल्ला करूं नका ' असा आपल्या सैनिकास आदेश देत. त्यांच्यानंतरच्या खलिफानीं हा आदेश किती तंतोतंत पाळला आहे याचा उल्लेख मार्गे कोठेंतरी केला आहेच.

निव्वळ सूड घेण्याकरिता शस्त्र हातात धरणें इस्लामनें त्याज्य ठरविलें आहे. मुस्लिमांचा असह्य छळ करणाऱ्या कुरेशाविरुद्ध लढण्याची आज्ञा द्या अशी मुस्लिम सेनापति अब्दुररहिमान यानीं हजरत पैगंबराना विनंती केली. त्यावेळीं हजरत पैगंबर म्हणाले, " दया व क्षमा करण्याकरिता परमेश्वराची मला आज्ञा आहे; एवढ्या-करिता हातात तलवार घेऊन शत्रूंची लढाई करण्यास मी परवानगी देऊं शकत नाहीं." परधर्मीयाना ठार मारणे म्हणजे महापुण्य असा घोष करणाऱ्या जमान्यात हजरत पैगंबरानीं " दया व क्षमा " याचा पुरस्कार करावा ही कितीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. इब्न खल्दून, गिबन या विख्यात इतिहासकारानीं लिहिलेल्या ग्रंथांमध्ये धर्माच्या नांवावर लाखों लोकांची हत्या झाल्याचा उल्लेख आपणांस आढळून येतो. त्या काळांत इस्लाम धर्माचे प्रणेते हजरत पैगंबर यानीं दिलेला सदेश केवढा तरी उदात्त आहे. ते म्हणतात, " जनतेशीं विनम्रतेनें वागा; कठोर व नू नका. त्यांना न धिक्कारतां धीर, भरंवसा द्या. तुम्हांला पुष्कळ लोक विचारतील कीं स्वर्गाचीं गुरु-

किळी कोणती ? तेव्हा तुम्ही त्यांना “ परमेश्वरी सत्य ओळखणें व साकृत्य करणें ” असें उत्तर द्या.

इस्लामी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर वरील आरोप केवढा फोड आहे याचें विवेचन करित असतां, अलीकडील एक नामांकित धर्मोपदेशक रेव्हरंड ओहेरी म्हणतात, “ जग पादाक्रांत करित असतां, धर्मवेड्या मुस्लिमांनी पराभूत राष्ट्रातील जनतेला तलवारीच्या टोंकावर धरून इस्लाम धर्म स्वीकारावयास लावला वगैरे हकीकती म्हणजे पुन्हा: पुन्हा कयन करण्यात आलेल्या अन्यंत हास्यास्पद व विवृत कथा होत असें इतिहासानें सिद्ध केले आहे.*

इस्लामचा विद्युत्वेगानें प्रसार झाला त्याचीं कारणें काय आहेत हें आपण शोधून पाहिल्यानंतर वरील आरोपाची पूर्ण शहानिशा होईल व त्याबद्दल वाटणारा उरलासुरला संदेह नष्ट होईल. त्या वेळच्या परिस्थितीचा आपण विचार केला म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इस्लाम प्रसरत झाला त्या त्या ठिकाणी इस्लाम धर्मास अनुकूल अशी भूमिका तयार झाली होती. धर्माची अवनती व त्यामुळे उत्पन्न झालेली अगतिकता व निराशा, पुरोहित वर्गाचा असह्य जाच, दलित वर्गाची कारुण्यमय अवस्था, वर्गयुक्त समाजरचनेचें प्राबल्य, सामाजिक गोंधळ, आध्यात्मिक औदासिन्य या व अशा अनेक कारणांमुळे तेथे इस्लामचें स्वागत होऊं शकलें. भाई मानवेंद्र रॉय यांनी हा विषय अधिक विस्तृत रीतीनें हाताळला आहे. ते म्हणतात, “ किनीही दडपशाही व छळ झाला तरी सर्व राष्ट्रां-
राष्ट्र आपल्या सनातन धर्माचा त्याग इतका अन्य विरोध दाखवून

करणारच नाही. परंतु जुना धर्म अवनत झाला होता, सुसंस्कृत जनतेची आध्यात्मिक भूक भागविण्यास तो असमर्थ होता. दुष्ट तत्त्वाच्या जाचातून सोडवणूक व्हावी व होईल म्हणूनच महंमदाचे अद्वैताचे साधे तत्त्व त्यांनी स्वीकारले.... आफ्रिकेच्या उत्तर प्रदेशांत या सर्वभक्षक क्रांतीचे खरे कारण नवधर्माचे (इस्लामने) केलेली सक्ती नसून जुन्या धर्माची अवनती व त्यामुळे उत्पन्न झालेली अगतिकता व निराशा हेच होय. सिप्रिअन, अथेन्सिअस व अगष्टाईन यांच्या शक्तियुक्तीने स्थापिलेला जीजसचा धर्म एरिअन डोनेटिस्टांच्या दुष्ट चालीनी व कॅथोलिक पंथीयांनी विपरीत केला म्हणूनच दरिद्री जनतेने त्याचे विरुद्ध बंडाचे निशाण उभारले.”†

हिंदुस्थानच्या परिस्थितीचे विश्लेषण करतांना रॉय लिहितात, “ बुद्धाच्या पराभवानंतर, देशाची स्थिति अधिकच वाईट झाली. आर्थिक दुरवस्था, राजकीय जुलूम, बौद्धिक वेवंदशाही (Intellectual Anarchy) व आध्यात्मिक गोंधळ यांनी सारा देश बुजबुजाटून गेला होता. सर्व समाज विनाश व विघटना यांच्या चक्रांत सांपडला होता आणि म्हणूनच दलित जनता, सामाजिक समता व राजकीय स्वातंत्र्य यांचे आश्वासन देणाऱ्या इस्लामी धर्माच्या झेंड्याखाली गोळा झाली.”* हिंदू संस्कृतीचा निष्ठावंत भक्त हॅवेल याने आपल्या ‘ हिंदुस्थानांतील आयांचे राज्य ’ या ग्रंथांत या विषयावर आणखी योडा उजेड पाडला आहे. तो म्हणतो, “ हर्षवर्धन राजा सातव्या शतकाच्या मध्यास निवृत्तला. इस्लामचा विकास व हिंदी राजकीय अवनती ही एकसमयावच्छेदेने

† Historical Roll of Islam, Page 47-48.

* Historical Roll of Islam, P. 97.

चाळली होती. कोठल्याही मोठ्या राजाच्या मृत्यूनेच काही इतिहासात घडामोडी होत नव्हित. अग्नति किती तरी शतके आधी चाळ असने. बुद्धकाळीमुळे ती थोपवून धरली गेली होती. मात्र बुद्धकाळी अशयस्वी झाल्यावर दुप्पट दौडीने अधोगति होऊ लागली. अप्रबुद्ध संन्याशाच्या अधःपाताने हिंदु साम्राज्याच्या अधःपाताने मदत झाली व त्यामुळेच मुस्लिमांचा विजय सुलभ झाला.”

हिंदुस्थानाप्रमाणे इतरही संन्यासवादाचा जोरात प्रादुर्भाव झाला होता. भाई रॉय म्हणतात, “ त्या तमोमय काळांत अरबस्तानातील अवतारी पुरुषांचा आशादायक व तेजस्वी संदेश प्रदीप्तपणे चमकला व आशेची दिव्य ज्योतिच जणू त्या संदेशाने प्रदीप्त केली. नवीन धर्माने मिळणाऱ्या भौतिक व पारलौकिक सुखाशेने हजारों लोकांची मने आकृष्ट झाली. भौतिक जीवनात पराभूत झाल्यामुळे निराश होऊन ज्यांनी अतिमानुषाच्या अस्तित्वावर विश्वासून आपणास रूढीच्या खड्यात बुडवून घेतले होते त्यांना इस्लामी धर्माच्या जयशाली तुतारीने जागे केले, नैसर्गिक जीवनाचा मनमुराद उपभोग घेण्याची संधि मिळाल्यामुळे अग्नत ख्रिस्ती धर्माने प्रसृत केलेल्या संन्यासवादाच्या विकृत कल्पना पार नाहीशा झाल्या. आशेचे नवे क्षितिजच सामान्य जनतेला दिसले.”*

, युरोपमध्येही तशीच अनवस्था असल्यामुळे इस्लाम धर्माचा विजय सहज सुलभ झाला. भाई रॉय म्हणतात, “ त्या वेळची परिस्थिति इस्लामच्या अभिवृद्धीस अयत अनुकूल होती. जुन्या संस्कृतीतील सत्ताधीश वर्गाच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक व्हासाच्या वेळीच

* Historical Roll of Islam, P. 48.

इस्लामचा उदय झाला. सामाजिक अनवस्थेबद्दल असमाधान, कुजट मनोवृत्ति व जुद्धम यामुळे बहुजन समाजांत नवी चांगली समाज-घटना निर्माण व्हावी अशी तीव्र आकांक्षा व धडपड निर्माण झाली होती. ख्रिश्चन धर्माचे जुन्या संस्कृतीचा आश्रय केल्यामुळे 'आहेतें टिकवून धरावें' या वृत्तीची कैफियत त्याला मांडावी लागे.... नव्या युगाचा योग्य अशा समाजरचनेचा पाया घालण्याचें कर्तव्य ख्रिश्चन धर्म करू शकला नाही. विश्वविजयाच्या स्यारीचें नेतृत्व तो स्वीकारू शकला नाही. दलितांना त्याने मदतही केली नाही. उलट भावी काळांत सर्व सुखसमृद्धि येणार आहे अशी जनतेची फसवणूक केली.... ख्रिश्चन धर्माचे बाध फुटल्यामुळे नवीन प्रभावी धर्माची आवश्यकता इतिहासाच्या क्षेत्रांत भासू लागली होती. इस्लामी धर्मानें नुसत्या पारलौकिक स्वर्गप्राप्तीची लाडूच दाखविली नाही तर भौतिक विश्वावर विजय मिळविण्याची स्फूर्ति देखील दिली. महंमदानें आपल्या लोकांनाच राष्ट्रीय ऐक्याचें व्यासपीठ निर्माण करून दिलें असें नाही तर आपल्या अरब बांधवांच्या हातीं अभिनव क्रांतीचा दीप दिला व त्याच्या दिव्य प्रकाशांत शेजारच्या सर्व देशांती उदलित व अकिंचन जनता एकत्र गोळा झाली. इस्लाम धर्माच्या विजयाची कारणे सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय ही आहेत."*

* Historical Roll of Islam, P. 52-53.

प्रकरण ४ थें

इस्लाम आणि समाजशास्त्र

“ इस्लाम म्हणजे इतिहासाचें फल व मानव प्रगतीचें एक साधन होय. नव्या सामाजिक संवंधांचे ध्येयरूपानें त्याचा उदय झाला आणि त्याच्या योगानें मानवी मनोविकासांत क्रांति करून टाकली...सामाजिक क्रांतीचीं नवीं साधनें निर्माण करण्याला त्यानें मदत केली.”†

—भाई मानवेंद्र रॉय

मानवी जीवन परिपूर्ण करण्यासाठी समाजसंस्थेची अत्यंत आवश्यकता आहे असें इस्लाम मानतो. मनुष्याच्या व्यक्तित्वाची वाढ व संगोपन समाज करूं शकतो. समाजाशीं फटकून वागणाऱ्या मनुष्याच्या व्यक्तित्वाचा विकास होणें शक्य नाही. आपण सुखी व्हावें, आपला उत्कर्ष व्हावा, आपण संस्कृतिसंपन्न व्हावें असें त्याला वाटत असेल तर त्यानें समाजांत येऊन मिसळलें पाहिजे, समाजाशीं समरस झालें पाहिजे. मनुष्यामध्ये उच्च व्यक्तित्व उत्पन्न करणें, त्याला उन्नत करणें, त्याला उदारचरित बनविणें या सान्या गोष्टी समाजसंस्था करूं शकते. त्या संस्थेमध्ये चारी पुरुषार्थांना अवसर आहे. ज्या मूल्यांवर, इस्लामची समाजसंस्था आधारली आहे त्याचीं बीजे हजरत मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या शेवटच्या मक्केच्या यात्रेवेळीं जो सदुपदेश मुस्लिमांना केला, त्यामध्ये आपणांस

† Historical Roll of Islam Page, 44.

दिसून येतील, त्यावेळीं हजरत पैगंबर म्हणाले, “....!....जगांत शांती प्रस्थापित करणाऱ्या इस्लाम धर्माचे तुम्हीं अनुयायी आहांत हें लक्षांत ठेवून सर्व लोकांशीं प्रेमानें वागा. दुसऱ्याच्या अंतःकरणांत प्रेम उत्पन्न होईल अशा तऱ्हेचें वर्तन ठेवा. रक्तपात किंवा अनाचार करून तुमचा केव्हाही उद्धार होणार नाही! तुमचा कष्ट शत्रू असला तरी त्याच्याशीं प्रेमानें वागा. प्रेम हें आपल्या धर्मातील महान तत्त्व आहे. अंतःकरणांत द्वेषबुद्धीला धारा देऊं नका. द्वेषानें तुमच्या इतर चांगल्या भावना देखील गढूळ होऊन जातील. अन्यायाची कोणतीही गोष्ट करूं नका. एकमेकांचें जीवित आणि संपत्ति एकमेकांनीं पवित्र मानली पाहिजे. अतिक्रमण करूं नका. दुसऱ्याच्या विश्वासास पात्र व्हा. व्याज व रक्ताचा बदला घेण्यास मनाई आहे.स्त्रियांचा मान राखा. स्त्रियांची तुमच्यावर व तुमची स्त्रियांवर सत्ता आहे हें विसरूं नका. आपल्या स्त्रियांवर प्रेम करा आणि त्यांना दयाळूपणानें वागवा. स्त्रियांची इज्जत राखा व तुमच्या प्रत्येक कार्यांत त्यांना सहभागी करा. तुमच्या नोकरचाकरांशीं प्रेमानें वागा. तुम्ही खाल तें अन्न आणि वापराळ तें वस्त्रप्रावरण त्यांना द्या. त्यांच्या शक्तिबाहेरचें काम करण्यास त्यांना सांगूं नका. तुमच्या सर्व कृत्याचा जबाब शेवटच्या दिवशीं परमेश्वर तुम्हाला विचारील हें लक्षांत ठेवून कोणताही अनाचार करूं नका.”

या संदेशांतील बंधुता, समता, सदाचार आणि प्रेम या चतुः-सूत्रीवर इस्लामनें समाज संस्थेची उभारणी केली आहे. त्या काळीं अरबस्तानमध्ये सामुदायिक जीवन अस्तित्वांत नव्हतेंच. तेथील लोक टोळ्या टोळ्यांनीं रहात. एकमेकांशीं सहकार्य करणें किंवा उपयोगी पडणें त्यांना माहित नव्हतें. एका टोळीनें दुसऱ्या टोळीवर हल्ला

करावयाचा, लूटमार करावयाची, खून पाडावयाचे वगैरे प्रकार तेथे सर्रास चालत हे आपण मागे पाहिले आहे. हजरत पैगबरानीं सर्वत्र विखुरलेल्या लोकाना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये सामुदायिक जीवन प्रस्थापित केले. भातृभाव किंवा बंधुता ही समाज टिकवणारी फार मोठी शक्ति आहे; ती शक्ति त्यांनीं निर्माण केली. आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, एकाच कुटुंबात राहणारे आहोत, आपणामध्ये बंधुभाव असणे नैसर्गिक व आवश्यक आहे या इस्लामच्या प्रचारामुळे विखुरलेली जनता एकत्र आली, तिच्यामध्ये जिब्लाळा निर्माण झाला, बंधुता प्रत्यक्षात दिसू लागली.

समाजामध्ये उच्चनीच, काळागोरा, स्पृश्य-अस्पृश्य हे भेदाभेद असणे केव्हाही श्रेयस्कर नाही. अशा कृत्रिम भेदभावामुळे समाजात असतोप फैलावतो; समाजामधील निरनिराळ्या शक्तींचा संचय होण्याऐवजी त्यामध्ये झगडा सुरू होतो; द्वेषाचे बीज पेरले जाते हे संकट टाळण्याकरिता इस्लामने समतेचा जोरात पुरस्कार केला आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान आहे. केवळ तो गरीब म्हणून त्याची का अवहेलना करण्यात यावी ! केवळ तो अशिक्षित म्हणून त्याला का धिक्कारण्यात यावे ! केवळ तो दलित म्हणून त्याला का ठोकरण्यांत यावे ! तोही मनुष्य आहे; त्यालाही भावना आहेत, समाजातील विषमतेचे चटक्या त्याला जाणवतात. त्याला दिलेली तुच्छतेची वागणूक त्याच्या जिब्ल्याची लागते. त्याच्या बाबतीत दाखविलेला भेदाभेद त्याचे अतः कारण भेदून जातो. समाजपुरुषाचे हात बळकट कर असे कोणी त्याला सांगितले तर तो विकट हास्य करून म्हणेल की असा समाज राहण्यापेक्षा तो नष्ट झालेला बरा. इस्लामने हा धोका ओळखून समतेस धर्माज्ञेचे स्वरूप दिले आहे

समता ही धर्माज्ञा समजून तिचा अवलंब केला पाहिजे असा पवित्र कुराणचा आदेश आहे.

“ मी आपल्यासारखाच एक माणूस आहे.”

—पवित्र कुराण १८:११०.

वरील वाक्य हजरत मुहम्मद पैगंबरांना अनुलब्धून आहे. हजरत पैगंबर हे इस्लाम धर्माचे प्रणेते आहेत, त्यामुळे त्यांनीच समतेची भूमिका पत्करणे हे इस्लामला जास्त श्रेयस्कर वाटते. धर्मसंस्थापक किंवा प्रणेता म्हणजे परमेश्वराचा अवतार मानला जातो. सर्वांत श्रेष्ठ असे त्याला संबोधिले जाते. त्याची पूजाअर्चा करण्यात येते. सर्वसाधारण मनुष्यापेक्षा सर्व दृष्टीने त्याच्यामध्ये विभूतीमत्त्व आहे असा पुकारा केला जातो. अशा अतिरिजित कल्पनांशी इस्लाम मुळीच सहमत नाही. या कल्पना समतेचा संक्षेप करणाऱ्या आहेत असे त्याला वाटते. मानव कितीही योग्यतेचा असला तरी त्याच्यामध्ये व इतर मानवांमध्ये भेदभाव करणे इस्लामला इष्ट वाटत नाही. समतेचे तत्त्व गटळ होईल अशी कोणतीही कल्पना इस्लाम पत्करत नाही. हजरत पैगंबरांची योग्यता केवढी श्रेष्ठ, त्यांचे कार्य केवढे उज्ज्वल, त्यांचे ध्येय केवढे उदात्त पण पवित्र कुराणामधील वरील वाक्यांवरून इस्लाममध्ये समतेचा पुरस्कार किती प्रकर्षाने करण्यात आला आहे याची वाचकांस कल्पना येईल.

“ लोकांना दूर लोटू नका.”

—पवित्र कुराण ६:५२

आपण श्रीमंत आहोत, सान्नाही आहोत, विद्वान आहोत या भ्रमांत गरिबांना दूर लोटणे हा अन्याय आहे. या जगामध्ये कोणीही

उच्चनीच नाही. परमेश्वराजवळ श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नाही. एकाद्या गरीब किंवा अशिक्षित गृहस्थास दूर लोटणे, त्याच्याकडे तुच्छतेने पाहणे हा अधर्म आहे. हजरत पैगंबराच्या भोवती सदैव मजूर, गरीब याचा घोळका असे. मक्केमधील धनवान आणि कुल-श्रेष्ठ समजले जाणारे कुरेश हजरत पैगंबराना म्हणाले, “ आपण या गरीब व दळिनाची सोबत सोडीत असाल तर आम्ही इस्लाम धर्म स्वीकारतो ” हजरत पैगंबरानी या मागणीस साफ नकार दिला. समता हें इस्लाममधील महत्त्वाचें तत्त्व आहे. या तत्त्वास हरताळ फासला तर इस्लाम धर्म राहिलाच कोठें ! तुमच्यासारख्या लोकांचे इस्लाम धर्मास पाठवळ मिळत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे; पण त्याकरिता समतेचें तत्त्व लाथाडून या गरीब व दलित लोकाना मी कधीही दूर लोटणार नाही असा हजरत पैगंबरानी कुरेशांना खडपडीत जवाब दिला.

“ मुस्लिम स्त्रीपुरुष परस्पराचे स्नेही आहेत.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

स्त्रीपुरुष यामध्ये समता असणें क्रमप्राप्त आहे. आपण स्त्रियापेक्षा श्रेष्ठ आहोत, आपणास त्याच्यापेक्षा जादा अधिकार आहेत, स्त्रिया-वर सत्ता गाजविण्याचा अधिकार निसर्गाने आम्हाला दिला आहे अशा चळना पुरुष जातीने कधीही करूं नयेत. इस्लाम स्त्री पुरुष यामध्ये भेद मानीत नाही. स्त्री ही गुलाम नसून ती माणसाची कर्तृत्वशक्ति आहे असे तो समजतो. स्त्री वटीक नसून ती घरची राहिली आहे. स्त्रियाना समान दर्जा मिळावा म्हणून त्यांना पुरुषाच्या दासी किंवा वटीक म्हणून न लेखता इस्लामने त्यांना स्नेही म्हणून पुकारलें आहे.

स्नेह हा शब्दच समतावाचक आहे. स्नेह्यामध्ये मेदभाव, उच्चकनिष्ठ याना कधीही अवसर असत नाही. स्त्रीपुरुष परस्पराचे स्नेही आहेत याचा अर्थ त्यांच्यामध्ये समता आहे असे इस्लाम मानतो.

हजरत पैगबरानीं आपल्या आचारविचारानीं मुस्लिमास समतेचा फार मोठा धडा घालून दिला आहे. 'समतेचा मूर्तिमंत आदर्श' अशा शब्दात परधर्मीयानीं हजरत पैगबराना गौरविलें आहे. सर्वसाधारण नागरिक असता त्याच्या समतेच्या ज्या कल्पना होत्या, त्यामध्ये ते मदिनेचे सर्वाधिकारी झाल्यानंतर काडीमात्र बदल झाला नाही. राजसत्ता हातीं आल्यानंतरही ते पूर्वीप्रमाणेंच गोरगरीब, मजूर व शेतकरी यांच्याशीं समतेनें वागत. रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध अगर अशक्त नागरिकाच्या डोक्यापरील बोजा आपल्या डोक्यावर घेऊन जाणें हा त्याचा नियाचाच क्रम होता. मशिदीचें बांधकाम चाललें असता, थकून गेलेल्या मजुराच्या डोक्यापरील दगड त्यानीं स्वतः वाहून त्या मजुराला तिसावा दिला. मोटमजुरी करणाऱ्या मजुरावद्दल त्यांना विलक्षण जिऱ्हाळा वाटे. ते आजारी पडल्यास ते स्वतः त्याच्या घरीं जाऊन शुश्रूषा करीत. "मजूर म्हणजे क्षुल्लक मनुष्य नसून तो परमेश्वराचा स्नेही आहे" असें हजरत पैगबर म्हणत. 'मजुराशी स्नेह राखणे म्हणजे परमेश्वराशी स्नेह जोडणें' अशी त्याची भावना होनी. 'मजुराचा घाम वाळण्यापूर्वीं त्याची मजुरी देऊन टाका' अशी घोषणा करून हजरत पैगबरानीं मजूर व श्रमीक यांच्यावद्दलची कळकळ व्यक्त केली आहे. त्याच्याजवळ गरीब श्रीमंत हा भेद नव्हता हें आपण पाहिलें आहे. गरीबाशीं वातचीत करीत अमता, एकादा श्रीमान गृहस्थ आला तर त्या गरीबाकडे दुर्लक्ष्य करून त्या श्रीमानाची ते कधींच वास्तपूस्त करीत नसत. त्याचा

दरवाजा सर्वांना सताड उघडा असे. मोठ्या माणसाना प्रथम आणि नंतर सवड अमल्यास गरिवाना प्रवेश असे कधीच घडत नसे. धर्मप्रणेते म्हणून ते अग्रभागी कधीच वसत नसत किंवा मर्जाधिकारी म्हणून मस्जिदालाच आसन स्वीकारित नसत. मशिदीत प्रार्थनेच्या वेळी देखील तसेच आचरण असे. अरबस्तानच्या प्रखर उन्हात ते अनवाणी चालत. आपण एका राज्याचे धनी म्हणून पाळखीतून जावे किंवा आपल्यावर छत्रचामरे ढाळावी असे त्यांना कधीच वाटले नाही. हजरत पैगंबराची ही उज्वळ शिकवण मुस्लिमांनी आज-तागायत अंमलात आणली आहे. मशिदीत प्रार्थना करित असता अमीराच्या शेजारी गरीब उभा असलेला दिसेल किंवा भोजन करित असता श्रीमंत व मजूर, मालक व नोकर एकाच ताटात जेवताना दिसतील किंवा एकाद्या समारंभाच्या ठिकाणी मोठा अधिकारी व चपराशी शेजारी बसलेले आढळतील.

हजरत पैगंबराची समतेची शिकवण त्याच्यानंतर होऊन गेलेल्या खलिफांनी व राज्यकर्त्यांनी कशी तंतोतंत पाळली याची अमन्य उदाहरणे आपणास इस्लामच्या इतिहासात आढळतील. त्यापैकी खालील काही उदाहरणे मनन करण्यासारखी आहेत. खलिफा हजरत उमर हे मदिनेहून जेरूसलेमला तहाच्या वाटाघाटी करण्याकरिता निघाले असता त्यांनी आपल्या बरोबर फक्त एक नोकर घेतला होता. उटावरून मजल दरमजल करित ते जेरूसलेमच्या वेशीजवळ पोहोचले. त्या वेळी त्याचे स्वागत करण्याकरिता, वेशीजवळ त्याचा सरसेनापती हजर होता. हजरत उमर उटाची दोरी धरून पायी चालत असून त्याचा नोकर उटावर बसलेला पाहून तो सरसेनापति चकित झाला. एकच उंट असल्यामुळे हजरत उमर

च त्याचा नोकर आळीपाळीने उंटावर बसून, ते जेरूमलेमजवळ आले त्या वेळी उंटावर बसण्याची नोकराची पाळी होती. सरसेनापतीने नोकराला खाली उतरवून आपण उंटावर आरूढ व्हावे व नंतर शहरात प्रवेश करावा असे हजरत उमरना परोपरीने विनविले. हजरत उमरनी त्याच्या विनतीस साफ नकार दिला. ते म्हणाले, “ इस्लाममध्ये अमीर व गरीब असा भेद नाही हें तुला माहित नाही का ? तू मुस्लिम असून अशी मला विनंति करावीस याचें मला आश्चर्य वाटते.” हजरत उमरनी आणखी चार शब्द ऐकविले व तडक शहरात प्रवेश केला.

आणखी एका प्रसंगी कुरेगाचा प्रमुख सरदार अबू सुफीयान हजरत उमर याना भेटाय्यास आला होता. पूर्वी गुलाम असलेले तिघे गृहस्थ अगोदरच हजरत उमर याची मुलाखत घेण्याकरिता येऊन बसले होते. भेटीची वेळ होताच हजरत उमरनी प्रथम त्या गुलामाची भेट घेताच सरदार अबू सुफीयान संतप्त झाला. जवळच्या लोकानी त्याला समजावले की इस्लाममध्ये बडा छोटा असा भेदभाव नाही. तुमच्या अगोदर ते तिघेजण आल्यामुळे त्याची प्रथम भेट घेणे हें हजरत उमर याचें कर्तव्यच होते. ते त्यानी केले म्हणून तुम्ही त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.

अबू उबेदा या पराक्रमी सेनापतीने कादीसियाची लढाई जिंकल्यानंतर पर्शियन नागरिकांनी त्याला भेट म्हणून पचपकानांनी भरलेली ताटे पाठवून दिली. त्यानी विचारले की हें माझ्याकरिता आहे की सर्व सैन्याकरिता ? त्यानी उत्तर दिले, “ आम्हाला भरपूर वेळ न मिळाल्यामुळे फक्त आपल्याकरिताच ही पकानें तयार

करण्यात आली आहेत !” अद्यु उबेदा म्हणाला, “मी आणि माझे सैनिक याच्यामध्ये भेदभाव मी कधीच मानीत नाही. माझ्या सैनिकाना सोडून आपल्या पचपकान्नाचा आस्वाद मी घेऊ शकत नाही. आम्हीं सर्व समान आहोत अशी अल्लाची आज्ञा आहे.”

डॉ. इक्वाल यानी आपल्या ‘असरारे खुदी’ या काव्यप्रयात इस्लामची समता केवढ्या श्रेष्ठ दर्जाची आहे याचे अत्यंत हृदयगम वर्णन केले आहे त्यामध्ये एका राजाची कथा देण्यात आली आहे. त्या राजाकरिता एका कारागिराने अत्यंत सुंदर व अत्रर्णनीय असा प्रासाद तयार केला. अशी नयनमनोहर कृति पुन्हा त्या कारागिराने दुसऱ्या एकाद्या राजाकरिता तयार केल्यास आपल्या प्रासादाचे वैशिष्ट्य जाईल म्हणून त्याने त्या कारागिराचे हात तोडण्याचा हुकूम दिला. हुकूमाची अमळबजावणी झाल्यानंतर, आपला रक्ताळलेला हात घेऊन तो कारागिर धेट न्यायाधिकाकडे गेला व त्याने आपल्यावर झालेला अन्याय निवेदन करून राजाविहद आपली फिर्दाद दाखविली. न्यायाधिशाने ती फिर्दाद स्वीकारली व आपल्यापुढे हजर होण्यास त्या राजास फर्माविले. त्याप्रमाणे राजा न्यायालयाने हजर झाला व त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपला हात उघटा करून त्या राजाने तीच शिक्षा आपणास करावी अशी न्यायाधिशाला विनंती केली. आपल्यास न्याय मिळाला असे फिर्दादीने सांगितल्यावर तो प्रश्न निकालात निघाला. डॉ. इक्वाल यानी वरील घटनेचा चाळील शब्दान समारोप केला आहे.

“पेशी कुरआन वदा वो मौला यास्त वोर्या वो मसनदी दीवा यास्त.” (कुराणचे दृष्टीने धनी व गुलाम सारखेच आहेत; गोधडी व मखमळीचे सिंहासन यांमध्ये काहीच फरक नाही.)

गुलामगिरी

धर्म, जान, रंग, कुलशील किंवा देश याचा विचार न करता सर्वांना समतेच्या पातळीवर आणण्याचें महान कार्य इस्लामनें कसें केलें आहे याची सर्वसाधारण कल्पना वाचकाम आली असेल. त्याच-प्रमाणें समतेस पोषक होणारें आणखी एक महान कार्य इस्लामनें केलें आहे आणि तें म्हणजे मान्यतेस काळीमा आणणाऱ्या गुलाम-गिरीचें उच्चाटण होय. ज्या वेळीं इस्लामची मुहूर्तमेढ रोविली गेली, त्या वेळीं सर्वत्र गुलामगिरीचे धैमान चालूं होते. त्या काळीं नाणावलेल्या राष्ट्रां तर गुलामगिरी म्हणजे त्या राष्ट्रांचें वैभवं असें समजण्यात येई. त्या काळचे किंवा त्या पूर्वीचे लोकधुरीण, राज्य-कर्ते यांनी गुलामगिरीचा पुरस्कार केला आहे. एपिक्युरीयन, स्ट्रुक्स इत्यादि तत्त्वज्ञानातून तोच सूर निघाला आहे. कोणत्याही शासन किंवा धर्म सस्थेनें गुलामगिरीस पायबंद घालण्याचा प्रयत्न केला नाहीं. त्या काळच्या गुलामगिरीचो वर्णनें वाचली म्हणजे अद्याप आपल्या अगार शहारे उभे राहतात. एक प्रथितयश विद्वान, गुलामगिरीचें विदारक वर्णन करीत असता लिहितो, "मानेभोवतीं लोखंडी पट्टी ही गुलामाची खूण होती. गुलामांना गटागटानीं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणास जनावरासारखे हाकून नेत असत. जनावर देखील म्वाणार नाहीं असें अन्न त्यांना देण्यात येई. हातापायां वेड्या घालून व गळ्यातीळ लोखंडी पट्ट्यामधून सांगळी अडकवून सर्वांना एकत्र बांधीत व अत्यंत घाणेरड्या आणि बदिस्त जागेंत त्यांना कोंडून ठेवीत. त्यांना विकण्याकरिता हाकून नेत असता गुलामाचा व्यापार करणारा त्याचा माळक घोड्यावर बसून हातात जाड चाबूक घेई आणि

यकल्यामुळे एक पाऊडही पुढे टाकण्यास असमर्थ वनलेल्या गुलामाच्या अंगावर कोरडे ओढून पुढे चलय्यास उत्तेजन (१) देई. भोंबळ येऊन एकादा टुडेंवी राली पडलाच तर त्याची चामडी निघेपर्यंत व तो मृतप्राय होईपर्यंत कोरडे उडविणे जात. ११

अशा हृदयविदारक व अमानुष प्रथेला पायबंद घालण्याचें पुण्य कार्य इस्लामनें केलें आहे. गुलामगिरीचें हे विष जनतेच्या हाडीमांसी आणि रोमरोमात इतकें भिनलें होणे की, नुसत्या कायद्यानें त्याचें उच्चाटण करणें केव्हाही शक्य नव्हतें. कायद्यामुळे फार तर बरबर गुलामगिरी नष्ट झाल्यासारखें दिसेल, पण जनतेच्या अतर्यामी ती मळमळ कायम राहणारच. जोंपर्यंत मालक व गुलाम याच्या मनोवृत्तींत काहींच फरक झाला नाही तोंपर्यंत मालक गुलामाना सदैव दळितच समजणार आणि गुलामांमध्येही न्यूनगड कायम राहणार. आज आपण अमेरिकेमध्ये काय पाहतों ? तेथें कायदा आहे पण लोकांच्या मनोवृत्तींत काहीं बदल झाला आहे का ! अद्याप नीग्रोना बहिष्कृत समजण्यात येतें, त्यांना छळण्यात येतें, कित्येक वेळा त्यांना उभें जाळण्यात येतें. आपण आणि नीग्रो यांच्यामधील उच्चनीच भाव नैसर्गिक आहे अशी त्याच्या मनाची ठेवण आहे. ही ठेवण बदलल्याखेरीज गुलामगिरी नष्ट झाली असें आपणास म्हणता येईल काय ?

गुलामगिरीस रतपाणी घालणारी मनोवृत्तीच नष्ट करणें हा एकच उपाय शक्य आहे आणि तो इस्लामनें यशस्वी रीतीनें हाताळला आहे. गुलाम आपल्यासारखीच माणसें आहेत, त्यांनाही

आपल्यासारख्याच सुखदुःखाच्या सवेदना आहेत, त्याच्याशी प्रेमाने वागले पाहिजे, त्यांना आपल्या कुटुंबियाशी समरस करून घेतले पाहिजे, त्यांना आपल्यासारखे स्वातंत्र्य मिळवून देणे हे पुण्य कार्य आहे अशी निवारणाली क्रमाक्रमाने माडून, इस्लामने गुलामगिरीस प्रोत्साहन देणाऱ्या किंवा ती आवश्यक आहे अशी मानणाऱ्या मनोवृत्तीचा निपात केला आहे असे हदीस व पवित्र कुराणवरून आपणास आढळून येईल.

“तुम्हीं साता ते अन्न आणि वापरता ती वस्त्रप्रावरणे त्यांना द्या.”

—हजरत मुहम्मद पैगबर.

गुलामावद्दल वाटणारी तुच्छता आपण काढून टाकिली पाहिजे. त्याला परका किंवा हीन न समजता तो आपल्या कुटुंबियापेकीच आहे असे आपण समजले पाहिजे. कुटुंबियामध्ये खार्गेपिणे किंवा कपडेलत्ते याच्या बाबतीत कधीच भेदभास दिसून येत नाही. सर्वांना सारखेच अन्न व कपडेलत्ते दिले जातात. अशीच आत्मीयता आपण गुलामांना दाखविली पाहिजे. त्याच्या तोंडावर चार शिल्ले तुकडे टाकून न देता, आपण जे अन्न खातो ते अन्न आणि त्याच्या अगार फाटकी लतकरे असतील नर त्याऐवजी आपण पेहेरतो तसे कपडे त्यांना पुरविले पाहिजेत.

“ (तुम्हीं ज्या वाहनावर राहाल) त्या वाहनावर त्यांना बसवा; कारण तो तुमचा भाऊ आहे आणि तुमच्यासारखा त्यांनाही आत्मा आहे.”

—हजरत मुहम्मद पैगबर

त्या काळी मालकानें उंटारून अथवा धोड्यावरून वसून जाण्याचें व गुलामानें वरोवर अन्यायी पळत राहाण्याचें असा रिवाजच होता. इस्लामनें हा रिवाज त्याज्य ठरविला आहे. गुलामाला आपला कुटुंबीय मानल्यानंतर त्याच्याशी अमानुष रीतनें केव्हाही निषिद्धच ठरते. प्रवास करित असता त्याला आपला भाऊ समजून उंटार आपल्या वरोवर बसवून घेतलें पाहिजे. हजरत पेगबराच्या आज्ञेचा एवढा विरक्षण परिणाम झाला कीं एकाच उंटार वसून मालक व गुलाम प्रवास करू लागले; इतकेंच नव्हे तर मोठी मजल करायची असेल तर काहीं वेळ गुलाम उंटार वसून मालक पायी चाले व काहीं वेळ मालक उंटार वसून गुलाम पायी प्रवास करी. खलिफा हजरत उमर याचें उदाहरण आपण मागे पाहिलेंच आहे.

“ त्याला माझा गुलाम किंवा दासी न म्हणतां माझा मुल्ला किंवा कन्या म्हणून संबोधा.”

—हजरत मुहम्मद पैगबर

गुलामाला दास्यत्व किंवा गुलामगिरीची आठवण चुकून देखील होणार नाही अशी आपण खबरदारी घेतली पाहिजे. अमूक एक आपला नोकर आहे असें आपण चारचौघासमक्ष बिनदिक्कन सागतों पण इस्लामनें अशा गोष्टीस मक्त मनाई केली आहे. आपण आपल्या नोकराना किंवा गुलामाना त्याच्या दास्यत्वाची जाणीव करून देऊ लागलों तर त्याच्या भावना दुखावल्या जाण्याचा समज असतो किंवा त्याच्यामध्ये न्यूनगडाची कल्पना कायमची ठाण माडून बसते. मालक आणि नोकर किंवा गुलाम यामधील भेदभाव नष्ट होण्या-ऐवजी तो वाढीसच लागतो. या सर्व गोष्टी टाळण्याकरिता नोकराना व गुलामांना आपण स्वतःच्या मुलाप्रमाणें वागविलें पाहिजे. आपण

आपल्या मुलांना जिनके प्रेमाने वागविणें तितक्याच प्रेमाने गुलामांनाही वागविलें पाहिजे. हजरत पैगंबरांना गुलामाबद्दल इतकी सहानुभूति व जिन्हाळा होना की, ते मृत्युगण्येवर पडले असतां अली इब्न अबू तालीब यांना म्हणाले, “ प्रार्थना करित रहा आणि गुलामाची काळजी घेऊन त्यांना दयाळूपणाने वागवा हेंच माझे शेवटचे सांगणें आहे.”

एक दिवस हजरत पैगंबरांना एक सद्गृहस्थ म्हणाला की, गुलामांनीं चूक केली नाही तर त्यांना दयाळूपणाने वागवावयास हरकत नाही; पण त्यांनीं प्रमाद केले तर मात्र त्यांना शिक्षा करावयाचा अधिकार अमला पाहिजे. हजरत पैगंबरांनीं त्या सद्गृहस्थास सांगितलें, “ गुलामानें एकादाच चूक काय पण प्रतिदिनीं मत्त चुका केल्या तरी आपण त्या क्षम्य मानल्या पाहिजेत.”^{१५} मनुष्य स्वअनशाळ आहे. त्याच्या हातून चुका होणें साहजिक आहे. त्या चुका लक्षांत न घेता न्याया क्षमा करणें म्हणजे पुन्हा त्या चुका न होनील अशी खबरदारी घेणें होय. क्षमा ही कधीही पुकट जात नाही. ज्या गोष्टाची आपण अपेक्षा करतो ती गोष्ट सय-सृष्टींत उतरविण्याचें श्रेष्ठ कार्य ती करूं शकते.

“ गुलामांना वाईट रीतीनें वागविणारास स्वर्गाचें द्वार बंद असतें.”

---हजरत मुहम्मद पैगंबर

हा दंडक घालून हजरत पैगंबरांनीं गुलामांवर होणाऱ्या अत्याचारांना कायमची मूठमाती दिली. हजरत पैगंबरांची आज्ञा ही धर्माशा समजून गुलामांना अत्यंत दयाळूपणाने वागविण्यांत येऊं

लागले. त्याचा सामाजिक दर्जा वाढविण्याचें आणखी एक श्रेष्ठ-कार्य हजरत पैगंबरांनीं केलें आहे व तें म्हणजे त्याच्याशीं वेटी-व्यवहार होय. या श्रेष्ठ कार्याची सुरुवात प्रथम आपल्या घरीच करून हजरत पैगंबरांनीं साऱ्या जगास यत्न करून सोडले. त्यांनीं आपल्या आतेवहिणीचें लग्न झेद नात्राच्या गुलामाशीं करून आपलें विलक्षण नीतिधैर्य प्रकट केलें. हजरत पैगंबरांच्या आतेवहिणीशीं लग्नसंबंध व्हावा म्हणून अरबस्तानातील अत्यंत सुंदर, श्रीमान् व थोर घराण्यातील युवकामध्ये स्पर्धा लागली होती. हजरत पैगंबरांनीं केवळ तस्वाकरिता त्या सर्वांस नकार दिला. हजरत पैगंबराचें घराणें केवढे थोर, त्याचा दर्जा केवढा मोठा, त्याची योग्यता केवढी श्रेष्ठ; पण सदैव लथाडल्या जाणाऱ्या एका बहिष्कृत गुलामास आपली बहीण देऊन, इस्लाम धर्मांत केवढी श्रेष्ठ दर्जाची समता असू शकते हें त्यांनीं सिद्ध करून दाखविलें आहे. हजरत पैगंबरांच्या या औदार्यामुळेच माणुसकीला पारखा झालेला गुलाम पुन्हा समाजात माणूस म्हणून वारू लागला; कुटुंबांत त्याला बरोवरीचें स्थान मिळालें. ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या ४५ व्या भागात “गुलामांना कुटुंबातील मंडळीप्रमाणें वागविण्यांत येऊ लागले ” असे उद्गार काढण्यात आले आहेत.

त्या काळीं लढाईत कैदी केलेल्या लोकाना गुलाम करण्यात येई. हजरत पैगंबरांनीं ही निर्घृण पद्धत बंद करून टाकली. लढाईत कैदी झालेल्या कि येऊ लोकाना गुलामगिरीच्या खाईत न लोटता, त्यांनीं स्वातंत्र्य देऊन टाकले आहे. वनी मुस्तालिकचे जे कैदी होते त्यांची मुक्तता करण्यांत आली. हवाझीनचे सहा हजार कैदी होते त्यांनाही पण स्वातंत्र्य देण्यात आलें. लढाईतील कैदी, गुलाम

ज्ञाल्यानंतर तो कायमचा परतंत्र समजला जाई. त्याला स्वतंत्र करावयाचें झाल्यास त्याची किंमत घाची लागे. प्रत्येक मुस्लिमानें अशी किंमत देऊन कैदी झालेल्या कट्टर शत्रूंचेही स्वातंत्र्य अबाधित ठेवावें अशी उदार घोषणा इस्लामनें केली आहे. पवित्र कुराणच्या दुसऱ्या अध्यायांत (ऋचा १७७) “ लढाईत कैदी झाल्यामुळें गुलाम बनलेल्या शत्रूंना मुक्त करण्यासाठीं, केवळ परमेश्वराच्या प्रेमाकरितां, पैसा खर्च करणें ही श्रेष्ठ दर्जाची धर्मशीलता आहे ” असा स्पष्ट आदेश देण्यांत आला आहे. गुलामांना स्वातंत्र्य प्राप्त करून देणें, हा आपण केलेल्या दुष्कृत्याचें किंवा पापाचें परिमार्जन करण्याचा मार्ग आहे असें इस्लाम धर्म समजतो. एकदां एक गृहस्य हजरत पैगंबराकडे आला आणि त्यानें विचारलें कीं, नरकापासून मुक्त होऊन स्वर्गप्राप्ति होण्याचा मार्ग कोणता ? हजरत पैगंबरांनीं उत्तर दिलें, “ गुलामांना मुक्त करणें किंवा त्यांना स्वातंत्र्य प्राप्त करून देणें हाच मार्ग होय.”

इतर धर्मांप्रमाणें इस्लाम धर्मांहींही पुण्याचे मार्ग सांगितले आहेत. पवित्र कुराणमध्ये पुण्याईचा राजमार्ग कोणता याविषयी जें सुंदर विवेचन करण्यांत आलें आहे, त्यामध्ये गुलामांच्या मुक्ततेस अप्रत्यान देण्यांत आलेलें आहे हें लक्षांत ठेविलें पाहिजे.

“ पुण्याईचा राजमार्ग कोणता ? तर गुलामांना मुक्त करणें, अनाथ मुलांना किंवा धुळीत पडलेल्या गरिबांना दुष्काळाच्या दिवसांत अन्न देणें होय.”

—पवित्र कुराण ९०:१३.

इस्लाम धर्माच्या या उदात्त शिकवणीमुळें गुलामगिरीचे लंगर

गळून पडले. आज किंवेक वर्षे दृढमूल झालेली ही अमानुष पद्धत नष्ट झाली. समाजसंस्थेला पोषकरून टाकणारी ही कांड निघून गेली. समाजाच्या पायदळी तुटविल्या जाणारा हा वग समाजाच्या बरोबरीने वागू लागला, त्याला मानाचे स्थान मिळू लागले; कुटुंबांतील मंडळीशां समरस होऊं लागला. इस्लामने मानवतेरील गुलामगिरीचा कलंक धुऊन टाकला. गुलामांचे हृदयद्रावक वर्णन करणारा ग्रंथकार, त्याच गुलामांचे इस्लाममध्ये स्थान काय आहे याचे विवेचन करताना लिहितो, “ इस्लाममध्ये आजचा गुलाम उद्या मुख्य प्रधान झालेला दिसून येईल. तो आपल्या धन्याच्या मुलीशी लग्न करू शकतो आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून वावरू शकतो. गुलाम म्हणविणाऱ्यांनीं राज्ये प्रस्थापित केली आहेत आणि राजचंश चालू केला आहे. महंमद गझनीचा बाप गुलाम होता हे सर्वश्रुत आहे. सिध्दन् धर्मान अशी उदाहरणे दाखवून देता येतील काय ! किंवा गुलामाबद्दल दाखविलेली अशी माणुसकी इतिहासामध्ये आपणास कोठेतरी आढळून येईल काय ! ”

इस्लामचा प्रसार ज्या ज्या प्रदेशात झाला, त्या त्या ठिकाणी गुलामगिरी नष्ट झालेली आपणांस दिसून येईल. जोसेफ थॉमसन नावाच्या प्रसिद्ध प्रवाश्याने ‘ लंडन टाइम्स ’ मध्ये आपला प्रवासवृत्तात लिहिताना काढलेले उद्गार किती तरी अर्थपूर्ण आहेत. तो लिहितो, “ माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी असे ठासून सांगतो की ज्या भागात इस्लामचा प्रसार झाला नाही, त्या ठिकाणीच गुलामाचा व्यापार अद्यापही चालू असलेला दिसून येतो. ”

आतापर्यंत झालेल्या विवेचनाप्रकृत इस्लाममधील बंधुता व समता किती विस्तृतवापी आहे याची सर्वसाधारण कल्पना येईल. अखिल हिंदुस्थानास भूषणभूत होऊन राहणारे यिल्यात तत्त्वज्ञ सर राधाकृष्णन् यांनी आपल्या East and West in Religion या ग्रंथान पुढील शब्दामध्ये धन्यवाद दिले आहेत. "दुसऱ्या कोणत्याही धर्मात दिसून न येणारी इस्लाम धर्मातील बंधुता ही जात व राष्ट्र यांच्या सर्व मर्यादा ओलाढगारी आहे हें आपण नाकबूळ करू शकत नाही."

स्त्रीदाक्षिण्य

इस्लाममधील समाजशास्त्रानें त्या काळी सर्वत्र रूढ असलेल्या स्त्रीविषयक कल्पना पार बदलून टाकून जगामध्ये एक फार मोठी क्रान्ती करून टाकली आहे. अपमानित व पददलित झालेल्या स्त्रीवर्गाला समाजामध्ये मानाचें व वैभवाचें स्थान प्राप्त करून देण्यात इस्लामनें अप्रपूजेचा मान मिळविला आहे असें विधान केले तर तें मुळांच अतिशयोक्तीचें होणार नाहीं. त्या काळी अरबस्तानाबरोबरच सर्व जगान सीजान्तीचा केवढा अपमान होत असे हें आपण पढिल्या प्रकरणात पाहिलें आहे. स्त्रियांच्या या अक्षम्य अग्रहेलनेमुळे समाज कमकुवत बनत आहे, तो अधोगतीला जात आहे हें इस्लामनें बरोबर ओळखिलें. स्त्री ही समाजाची अर्धी शक्ति आहे; ती शक्ति बाया जाऊ लागली तर समाज बलवान बनणें किंवा त्यामध्ये स्थैर्य येणें कदापिही शक्य नाहीं. स्त्रियाना दास्यात ठेवणें याचा अर्थ समाजास विकलाग करणे होय. समाजसंस्था मजबूत व उन्नत करावयाची असेल तर स्त्रियाना पुरुषांच्या बरोबरीनें व तितक्याच इज्जतीनें

वागविण्यात आले पाहिजे. स्त्री ही बटीक किंवा उपभोग्य वस्तु नव्हे. सर्वांच्या आदरास पात्र होणारी ती सहृदय व त्यागी व्यक्ति आहे. स्त्री म्हणजे मागल्याचें मूर्तिमत प्रतीक, मार्गदर्शन करणारी तेजस्वी शलाका, माननी जीवनात आनंद निर्माण करणारी शक्ति, धोक्याचा इशारा देणारा दीपस्तंभ या व अशा ओथवलेल्या भावनांनी स्त्रीजातीकडे पाहण्यास इस्लामने प्रवृत्त केले; आई, स्त्री आणि कन्यका या तिन्ही स्वरूपात मानवजातीस उपकृत करणाऱ्या स्त्रीजातीशी प्रेमळपणाने वागणें हे आपलें कर्तव्य आहे अशी जाणीव करून दिली. पवित्र कुराणात 'अन्-निसा' नावाचा संपूर्ण अध्याय ग्वर्ची पडला आहे, यावरून स्त्रीजातीचें इस्लामला केवढें महत्त्व वाटने हें सिद्ध होण्यासारखें आहे. पुरुषसत्तेची जबरदस्ती किंवा स्त्रियाची अवहेलना याना पवित्र कुराणात स्थान नाही. स्त्रियाशी प्रेमळपणाने व दयार्द्रतेने वागण्याचा वारंवार आदेश देण्यात आला आहे. त्यांच्या अभिजात हक्काविषयी सदैव जागरूक राहण्याच्या आज्ञा दिलेल्या आहेत. स्त्रीपुस्त्रामधील सर्व प्रेम, सहानुभूति आणि समतेच्या पायावर उभारलेले असले पाहिजेत असें आग्रहाने प्रतिपादन करण्यात आले आहे.

“स्त्रियाशी प्रेमळपणाने वागा; तुम्ही त्याचा द्वेष कराल तर परमेश्वराने ज्यामध्ये मांगल्य निर्माण केले आहे अशा व्यक्तीचा तिरस्कार केल्यासारखें होईल.”

—पवित्र कुराण ४:१९.

स्त्रियाशी तुसडतेने वागणें, त्यांना घालून पाडून बोटणें, उठल्या सुटल्या त्यांच्या जिन्हाप्री लागेल अशा प्रकारची अभद्र भाषा किंवा शिवीगाळ करणें इस्लामने धर्मप्राप्त ठरविलें आहे. स्त्रीजात निर्माण

करतेवेळीं मागल्या व चागुलपणा यांचा भरपूर उपयोग केल्यामुळे त्या जातीची अवहेलना करणें किंवा तिच्याशीं दुष्टपणानें वागणें म्हणजे परमेश्वरास प्रिय असणाऱ्या व्यक्तीबद्दल तिरस्कार व्यक्त करण्यासारखें आहे. स्त्रियांना दुखवून परमेश्वराला नाराज न करता, त्यांच्याशीं अत्यंत सहानुभूतीनें व प्रेमळपणानें वागणें हें प्रत्येक मुस्लिमाचें कर्तव्य आहे.

“ स्त्रियांना चागल्या तऱ्हेनें वागवा अशी परमेश्वराची आज्ञा आहे.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

स्त्रियांना वाईट रीतीनें वागविणें म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचा अवमान करण्यासारखें आहे असा स्पष्ट इशारा हजरत पैगंबरांनीं दिला आहे. स्त्रियांच्या भावना दुखापतील असें कोणतेंही कृत्य करण्यापासून मनुष्यानें परावृत्त झालें पाहिजे. निष्पाप व सालस स्त्रियांची बदनामी हें त्यांच्या बर्मीं लागणारें शक्य होय. बदनामी करणारा नीच गृहस्थ काहींतरी अभद्र बोलून जातो, त्याचे शब्द हवेंत विरतात, पण स्त्रियांच्या अंतःकरणार त्यामुळे केवढी खोल जखम होते याची त्याला कल्पनाही नसते. अशा असम्य मनुष्याच्या मनगटास पकडून बदनामी का करतोस असें विचारणें त्यांना शक्य होत नाही. कायदा निसरडा असल्यामुळे कायदानें त्या माणसाचा बदोबस्त करणें दुरापास्त ठरतें. त्याच्यापुढें एकच मार्ग म्हणजे व्यथित अंतःकरणानें अश्रु ढाळणें हा होय. स्त्रियांना बदनाम करणाऱ्या व्यक्तीबद्दल इस्लामला विलक्षण चीड वाटते. अशी व्यक्ति अव्वल दर्जाची नीच व बदमाश समजून त्याच्यापासून चार हात दूर राहण्याची इस्लामची आज्ञा आहे.

“ जे लोक पवित्र स्त्रियांची बदनामी करतात त्यांचा या जगांत धिक्कार होतो आणि त्यांना या लोकी व परलोकी विलक्षण यातना भोगाव्या लागतात.”

— पवित्र कुराण २४:२३.

स्त्रियांची बदनामी करणारा या जगांत धिक्कार तर पावतोच पण परलोकातही त्याला या पापाबद्दल जबाबदार धरलें जातें; यावरून त्याचें हें पाप किंवा अघम कृत्य किती अक्षम्य असलें पाहिजे याची आपणांस कल्पना येते. पवित्र कुराणच्या ‘ अल् हमझा ’ या अध्यायामध्ये निंदाखोर व बदनाम करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेण्यांत आला आहे.

इस्लामच्या उदार शिकवणीमुळे जनतेचा दृष्टिकोण अजिबात बदलून गेला; तिच्या स्त्रीविषयक विचारप्रणालीत आमूलाग्र फरक झाला. जेथे मुलीला दफन करण्याची प्रथा होती तेथे मुलीच्या जन्माचा सोहळा मोठ्या थाटानें करण्यात येऊं लागला. मुस्लिम कुटुंबात मुलीच्या जन्माचें स्वागत कपाळावरील आठ्या व सुस्कारे यांपेवजीं आनंदोत्सवानें करण्यांत येऊं लागलें. मुलाइतकेंच किंवाहून मुलापेक्षां जास्त लाड व कौतुक करून घेण्याचें भाग्य मुस्लिम कन्यकांना लाभू लागलें.

“ ज्याला कन्या आहे आणि जो तिला जिवंत दफन करित नाही किंवा तिच्यावर रागावत नाही किंवा इतर मुलांशीं वागतांना तिच्याशीं पक्षपात करित नाही त्याला परमेश्वर स्वर्ग देतो.”

— इजरत मुहम्मद पैगंबर

आपल्या मुलींना ममतेनें वागविणें हें स्वर्गप्राप्तीचें साधन आहे

अशी हजरत पैगंबरांनी शिकवण दिली आहे. तिच्यावर रागावणे किंवा तिला दुखविणे ही गोष्ट त्यांना समत नाही. मुलींबद्दल त्यांनी केवढ्या हल्लुवार भावना प्रदर्शित केल्या आहेत हे पैगंबरांच्या खालील वाक्यांवरून सिद्ध होते.

“सद्गुणामर्घ्यं श्रेष्ठं सद्गुण कौण्ठ्या आहे ? घटस्फोट झाल्या-
नंतर असाहाय्य परिस्थितीत तुमच्या घरी परत येणाऱ्या तुमच्या
मुलीस दयाद्रव्येने वागविणे हाच तो श्रेष्ठ सद्गुण होय.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

पत्नींबद्दलही विलक्षण आदराची भावना वाळगण्यास इस्लाम शिकवितो. पत्नी म्हणजे आपण सांगू तसे वागणारी किंवा आपली लहर साभाळणारी दासी नसून आपल्या जिवास जीव देणारी मैत्रीण, संकटकाली आपल्या साहाय्यास धावून येणारी मदतनीस आहे असे आपण समजले पाहिजे. तिची थोर भूमिका समजावून घेऊन तिला मोठ्या सन्मानाने वागविले पाहिजे. तिच्याकडे तुच्छतेने न पाहता आपल्या बरोबरीचे स्थान तिला दिले पाहिजे. एकदां एका खाष्ट गृहस्थाने आपल्या पत्नीला कसे वागवावे असे हजरत पैगंबरांना विचारल्यानंतर हजरत पैगंबर म्हणाले, “ज्या वेळी तुम्ही खात, त्या वेळी तिला खावयास द्या; ज्या वेळी तुम्ही कपडे करता त्या वेळी तिलाही कपडे करा; तिला मारू नका किंवा शिवीगाळ करू नका; किंवा नाराज होऊन तिच्यापासून विभक्त राहू नका.” आपणास सुत्रास भोजन आणि आपल्या पत्नीस कदान, आपणास चांगले कपडे आणि पत्नीस ठिगळ लायलेली गोधडी ही गोष्ट आपणास असह्य वाटली पाहिजे. तिला मारपोट करणे, शिव्या देणे किंवा रागावून तिचे तोंड देखील पाहावयाचे नाही असा निर्घृण

निश्चय करणें हीं धर्मबाह्य कृत्ये आहेत असें प्रत्येक मुस्लिमानें समजलें पाहिजे.

“पत्नीचीं बागवाना परमेश्वराची भक्ति बाळगा; त्या तुमच्या साहाय्यक आहेत. परमेश्वराच्या जमानतीवर तुम्हीं तिचा स्वीकार केला आहे.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

आपल्या पत्नीला आपण वाटेल तसें वागविलें तर आपणांस कोण विचारणार आहे या उर्मटपणास इस्लाममध्ये स्थान नाही. आपण पत्नीचा स्वीकार करतो तो परमेश्वराच्या जमानतीवर. उघा आपण आपल्या पत्नीस वाईट रीतीनें वागविलें तर परमेश्वर आपणास जबाबदार धरील ही भीति आपण सदैव मनात बाळगली पाहिजे. स्त्री ही आपली साहाय्यक आहे, मदतनीस आहे. आपल्या साहाय्यकाला आपण दुखविलें किंवा वाईट रीतीनें वागविले तर त्याच्यापासून अंतःकरणपूर्वक मदतीची किंवा साहाय्याची अपेक्षा करिता येईल काय ? पत्नीला वागवितांना हे विचार मनात सदैव बाळगले पाहिजेत.

“मुस्लिम म्हणविणाऱ्यानें आपल्या पत्नीचा द्वेष करू नये; तिच्या एकाद्या खोडीमुळे नाखुष असेल तर त्यानें तिच्या इतर सदगुणांकडे पाहून प्रसन्नचित्त व्हावें.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

कोणतीही स्त्री घेतली तर तिच्यामध्ये एकादें न्यून दिसून येणे साहजिक असतें. पण त्यालाच महत्त्व देऊन आपल्या पत्नीवद्दल राग किंवा द्वेष बाळगणें कदापिही योग्य ठरणार नाही. तिच्या अंगां

वास करणाऱ्या दुसऱ्या एकाद्या सद्गुणावद्दल आपण प्रसन्नचित्त झालें पाहिजे. उदाहरणार्थ, एकाद्याची पत्नी तोंडाळ असू शकेल पण त्यामुळें नाराज न होता, तिच्या प्रेमळवृत्तीकडे पाहून तिच्या पतीनें प्रसन्न झालें पाहिजे.

“ तुमच्या पत्नीला सतुष्ट राखा,”

—पवित्र कुराण ६६:१.

आपली पत्नी दु खीकष्टी होईल किंवा तिचें मन उद्विग्न होईल असें वर्तन आपण कदापिही करता कामा नये. आपला ससार सुखाचा व्हावा अशी सदिच्छा बाळगणारानी पवित्र कुराणमधील वरील वाक्याचें 'काळजीपूर्वक मनन केलें पाहिजे. पत्नीचें समाधान, तिची सतुष्टवृत्ति हेंच आपल्या सुखाचें अधिष्ठान आहे हें आपण कदापिही विसरू नये त्याचप्रमाणें इस्लामनें आईचा दर्जा केवढ्या पराकोटीला पोहोचविला आहे हें 'आईच्या पायाखालीं स्वर्ग आहे' या वाक्यावरून मागील एका प्रकरणात स्पष्ट झालें आहे.

इस्लामनें स्त्रीजातीवद्दल नुसता आदर व सहानुभूति बाळगून तिची बोळरण केली नाही तर तिच्या अभिजात हक्कावद्दल जागरूक राहण्याचा आदेश दिला आहे. सर्व जगांत स्त्रियांची उपेक्षा होत असता, त्याच्याभोंवतीं पारतंत्र्याचे पाश करकचून आवळले जात असता, इस्लामनें प्रथमच त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या हक्काचा पाठपुरावा केला ही गोष्ट कदापिही दृष्टिआड होण्याजोगी नाही.

“ जितके पुरुषांचे हक्क स्त्रियांवर आहेत, तितकेच स्त्रियांचेही पुरुषांवर आहेत.”

—पवित्र कुराण २ २२९

पुरुषाप्रमाणे खियानाही हक्क असू शकतात हे इस्लामने जाहीर करण्याचे औदार्य दाखविले आहे. आपल्या शब्दाप्रमाणे त्यांनी वागलेच पाहिजे, आपल्या इच्छापूर्तीकरिता खियानी आपल्या आशाआकांक्षा आणि हक्क याचा होम केला पाहिजे ही पुरुषाची मिरासदारी इस्लाम मान्य करित नाही. खियाना आपली कर्तव्ये काय आहेत हे त्यांना पूर्णपणे माहित आहे; आपल्या हक्काची त्यांना जाणीव आहे. त्यामध्ये हस्तक्षेप किंवा ढरळाढवळ करण्याचा पुरुषांना अधिकार नाही.

“ खियाचे हक्क पवित्र आहेत, त्यांना दिलेले हक्क अबाधित राहतोच अशी खबरदारी घ्या.”

—हजरत मुहम्मद पंगर

खियाचे हक्क पवित्र असून त्याची पायमल्ली होणार नाही अशी आपण खबरदारी घेतली पाहिजे. वयात आल्याबरोबर, स्वतंत्र व्यक्ति या दृष्टीने जितके हक्क मिळतात तितके सर्व हक्क कायदाने खियाना देण्यात आले आहेत. एक आंग्ल विदुषी म्हणते, “ पवित्र कुराणाने खियाच्या जीवनात विलक्षण क्रांति घडवून आणली आहे. कायदे-कानूच्या इतिहासात पहिल्या प्रयत्नच स्त्रीपुरुषामधील समतेचा हक्क देण्यात आला आणि तो परिणामकारक रीतीने अमलात आणला गेला.”*

इस्लाम धर्मात आईवापाच्या इस्टेटेतर तिच्या भावाप्रमाणे तिचाही पण हक्क आहे. कौटुंबिक मिळकतीत तिचा वाटणी मिळते. लग्न झाल्यानंतरही तिच्या इस्टेटेत नसण्याला ढरळाढवळ करता येत

* “ Women Under Islam ” by Miss Garnatt, P 21.

नाही किंवा तिची उधळपट्टीही करतां येत नाही. स्वतःचा पती निवडण्याचा तिला संपूर्ण अधिकार आहे. पैशाच्या, मोठेपणाच्या किंवा, मानसन्मानाच्या आहारां जाऊन आपण सांगू त्यांच्याशीच आपल्या मुलीनें लग्न केलें पाहिजे अशी तिच्या बापास सक्ति करतां येत नाही. प्रत्यक्ष लग्नविधीच्या समयीं तिची संमति विचारण्यांत येते. तत्प्रसंगीं आपणांस वर पसंत नाही असें तिनें सांगितलें तर लग्न रद्द होतें. मुलगी अल्पवयी असली तर लग्नास बापाची संमति लागते. आपला स्वार्थ साधण्याकरितां बापानें अल्पवयांतच मुलीचें लग्न करावयाचें ठरविलें तर मुस्लिम कायद्यानें तिला आंणखी एक संरक्षण दिलें आहे. लग्न झाल्यानंतर ती वयांत आली आणि झालेला लग्नसंबंध नकोसा वाटला तर तें लग्न रद्द होतें. वयांत आलेल्यां मुलीला लग्नाच्या वेळीं व अल्पवयी मुलीला वयांत आल्यावर लग्नानंतर आपणास सदर विवाह मान्य आहे किंवा नाही हें ठरविण्याचा अधिकार देण्यांत आला आहे हें वाचकांच्या लक्षांत येईलच.

लग्नानंतर मुस्लिम मुलीचें व्यक्तित्व नष्ट होत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न झालें म्हणून समाजामधील स्वतंत्र व्यक्ति म्हणून वावरावयाचें बंद होत नाही, किंवा तिचें व्यक्तित्व नवऱ्याच्या व्यक्तिवात लोप पावत नाही. पतीच्या घरीं आल्यानंतरही, समाजाची घटक या नात्यानें जितके हक्क एकाद्या व्यक्तीला असतात, तितके सर्व हक्क तिला मिळू शकतात. आपल्या नावावर ती करारमदार करू शकते. या बाबतींत पतीला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. एकाद्या व्यक्तीविरुद्ध ती स्वतंत्रपणें न्यायालयांत जाऊ शकते. त्याकरितां नवऱ्याचें सहकार्य घ्यावयाची तिला आवश्यकता नाही. नवऱ्याच्या नांवाखालीं वावरण्याचें तत्त्व (Doctrine of cover-

ture) इस्लामला मंजूर नाही. तिच्या सपत्नीवर सर्वस्वी तिचा हक्क असतो. नवऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय आपल्या सपत्नीचा विनियोग ती करू शकते. पत्नीने स्वतःच्या परिश्रमावर मिळविलेल्या सपत्नीची उधळपट्टी करण्याचा पतीला अधिकार नाही किंवा तिचा क्रूरपणें वागविण्याचा हक्क नाही. सर विल्यम जोन्स आणि सर सय्यद अमीर अली या विख्यात कायदेपंडितानी मुस्लिम कायद्यावर लिहिलेले ग्रंथ या दृष्टीने अभ्यासण्यासारखे आहेत.

पुरुषाना घटस्फोटाचा अधिकार आहे; पण या अधिकाराचा वापर सहसा होणार नाही अशी बंधने घालण्यात आली आहेत. 'घटस्फोट जरी कायदेशीर असला तरी तो परमेश्वरास पसंत नाही' असे हजरत पैगंबरांनी उद्गार काढले आहेत. घटस्फोट घाबऱ्याचा ठरला तर स्त्रीगर्भाला घटस्फोटानंतरची झळ लागू नये अशी खबरदारी घेण्यात आली आहे. घटस्फोट ही बाब अत्यंत खासगी स्वरूपाची समजण्यात येते. भर कोर्टात जाऊन स्त्रियाची मानहानि होईल अशी घटस्फोटाची कारणे सांगण्याचा पुरुषाना अधिकार नाही. मी तुझ्याशी काडीमोड केली आहे असें नवऱ्याने एकाच वेळी सांगण्याने घटस्फोटाचा कायदेशीर स्वरूप येत नाही किंवा तो तडकाफडकी होऊ शकत नाही. घटस्फोट परिपूर्ण व्हावयास तीन महिन्यांचा अवधी जावा लागतो. महिन्यातून एक वेळ याप्रमाणें तीन वेळां 'मी तुला घटस्फोट दिला आहे' अशा शब्दात घटस्फोट उच्चारवा लागतो. घटस्फोट उच्चारतेवेळी ती स्त्री रजस्वला नमूली पाहिजे. पहिल्या प्रथम घटस्फोटाचा उच्चार केल्यानंतर तीन महिनेपर्यंत नवरावायकोने एकाच घरी व व्रतस्थ राहिलें पाहिजे. तीन महिन्यांमध्ये तीन वेळा घटस्फोट उच्चारल्यानंतर तो घटस्फोट

कायदेशीर व संमत मानण्यांत येतो. भावनेच्या भरांत किंवा संतापांत एकाचा स्त्रीचें जन्माचें नुकसान होऊं नये म्हणून तीन महिन्यांचा अवधी ठेवण्यांत आला आहे. दोन महिन्यांत दोनदा घटस्फोट उच्चारल्यानंतर नवऱ्याला उपरति शाही किंवा त्याचें डोकें थोडें शांत झालें तर पुन्हा दोघेही नवरावायको या नात्यानें राहूं शकतात व तो घटस्फोट रद्द होतो.

पतीनें पत्नीला दिलेल्या घटस्फोटास 'तलाख' अशी संज्ञा आहे. त्याचे दोन प्रकार आहेत; एक "तलाख-इ-सुन्नत" व दुसरा "तलाख-इ-बिदत." पूर्वी वर्णन केल्याप्रमाणें तीन महिन्यांच्या अवधीनंतर तीन वेळां घटस्फोटाची घोषणा केल्यामुळे जो घटस्फोट मंजूर होतो त्यास 'तलाख इ-सुन्नत' असें नांव आहे. कोणतीही मुदत न घेतां एकदम तीन वेळां घटस्फोटाची घोषणा फारितात त्यास "तलाख-इ-बिदत" असें म्हणतात. शेवटचा प्रकार अपवादात्मक समजला जातो. हजरत पैगंबरांच्या वेळीं ओळ्ढगर नांवाच्या गृहस्थानें आपली पत्नी बदकर्म करित असतां प्रत्यक्ष पाहिलें व त्यानें प्रक्षुब्ध होऊन एकदम घटस्फोट दिला. जारकर्मासारखा अक्षम्य गुन्हा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानें पाहिल्यानंतर त्यानें दिलेला घटस्फोट 'अपवाद' म्हणून मान्य करण्यांत आला. याखेरीज 'तलाख-इ-बिदत'चें दुसरें उदाहरण हदीसमध्ये दिसून येत नाहीं. असा अपवाद वगळून एकाघानें एकदम घटस्फोट दिला तर तो कायदेशीर मानला जात नाहीं.

दुर्दैवानें घटस्फोट परिपूर्ण झाला तर लग्नाच्या वेळीं कवूळ केलेली रकम (मेहेर) नवऱ्याला ताबडतोब घाची लागते. घटस्फोटाच्या वेळीं ती स्त्री गर्भवती असेल तर तिला घराबाहेर न काढतां ती

प्रसूत होईपर्यंत तिचा संभाल नवऱ्याने केला पाहिजे, त्या अपत्याचे सगोपन करण्याकरिता नवऱ्याने सर्व खर्च करावा लागतो.

घटस्फोट देताना नवऱ्याने आपल्या पत्नीशी किती सहृदयतेने वागावे लागते याचे हृद्य वर्णन अल्-गझाली यांनी केले आहे. ते म्हणतात, “घटस्फोट घाव्याचा झाला तर मनुष्याने अत्यंत सहृदयतेने वागले पाहिजे. राग, द्वेष किंवा कांही एक कारण नसतां घटस्फोट देतां येणार नाही. घटस्फोट दिलाच तर त्याने आपल्या पत्नीला उदरनिर्वाहाकरिता देणगी दिली पाहिजे. अमुक कारणाकरितां पत्नीला घटस्फोट द्यावा लागला याचा परिस्फोट त्याने कधीही करतां कामा नये. एकदां एका गृहस्थाने प्रथम घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर त्याला दुसऱ्या एका उपद्रव्यापी गृहस्थाने आपण घटस्फोट कां देत आहांत असे विचारले. तो गृहस्थ उत्तरला, “मी माझ्या पत्नीचे गुपित उघड करूं इच्छित नाही.” घटस्फोट परिपूर्ण झाल्यानंतर तोच प्रश्न विचारण्यात आल्यावर तो गृहस्थ म्हणाला, “आतां माझ्या पत्नीचा व माझा कांही संबंध नसल्यामुळे तिच्या खाजगी गोष्टीची वाच्यता करण्याचे मला कांहीच कारण नाही.”

इस्लाममध्ये पत्नीप्रमाणे पत्नीलाही घटस्फोट देण्याचा अधिकार आहे. या घटस्फोटास ‘खुला’ अशी संज्ञा असून पवित्र कुराणच्या ‘अन्-निसा’ या अध्यायामधील २२९ ऋचेत त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वायकोशी पटत नाही म्हणून नवऱ्याने तिला घटस्फोट द्यावा आणि नवऱ्याशी जमत नसले किंवा त्याच्यामध्ये सदैव खटके उडत असले तर तिला मात्र नवऱ्याच्या जाचांतून मुक्त होतां येऊं नये ही निव्वळ अन्यायाची गोष्ट आहे. हा अन्याय दूर

करण्याकरिता इस्लाममध्ये स्त्रियांना घटस्फोटाचें स्वातंत्र्य देण्यांत आलें आहे. नवरा वाटेल तेवढा बदमाश असला, दुर्बर्तनी असला, त्यानें वाटेल तेवढी मारझोड केली किंवा तिला क्रूरपणें वागविलें तर एक शब्दही न उच्चारता त्याच नवऱ्याजवळ जन्मभर आयुष्य कंठलें पाहिजे, अशा त्या काळीं प्रचलित असलेल्या कायद्यास कायमची मूठमाती देऊन इस्लामनें स्त्रीजगतावर विलक्षण उपकार करून ठेविले आहेत.

इस्लाममध्ये स्त्रियांवद्द इतका उदारमतवाद असतां बहुपत्नीकत्वाची पद्धत कां असावी असा कोणी प्रश्न विचारला तर तो योग्यच ठरेल. इस्लाम धर्मांत जास्तीत जास्त चार स्त्रिया करण्याची परवानगी देण्यांत आली आहे. ज्या वेळीं ही परवानगी देण्यांत आली त्या वेळीं ओहोदची टढाई नुक्तीच संपली होती. त्या टढाईत मुस्लिम मारले गेल्यामुळे असंख्य स्त्रिया विधवा झाल्या व अनेक मुलें पोरकीं व अनाथ झालीं. या विधवांचा व मुलांचा संमाळ करण्याकरितां ही पद्धत रुढ करावी लागली. पवित्र कुराणचा आधार घेतला तर चार स्त्रियांशीं लग्न करण्याची आज्ञा दिली नसून तसें करण्याची परवानगी आहे असें आढळून येतें. तशी परवानगी जरी असली तरी तिला जी अट लावली आहे ती पाहिळी म्हणजे चार स्त्रियांशीं विवाहवद्द होणें तितकें सोपें नाही असें दिसून येईल.

“ त्याच्याशीं सारख्या न्यायानें वागतां येणें शक्य नाहीं असें तुम्हांस वाटत असेल तर फक्त एक स्त्रीशींच लग्न करा.”

सर्व म्हणजे चारी खियाशीं भेदभाव न करता वागलें पाहिजे. अमुक एक आडती किंवा दुसरी नाडती असा भेदाभेद करता कामा नये. सर्वांना सारखी वागणूक दिली पाहिजे, सर्वांवर सारखें प्रेम केलें पाहिजे; आणि असें जर होत नसेल, सर्व खियाशीं सारख्या न्यायानें वागणें जमत नसेल तर 'फरा-हिदतन्' म्हणजे फक्त एकाच स्त्रीबरोबर लग्न करा असा पवित्र कुराणचा आदेश आहे. नवऱ्याच्या मर्जांतल्या एकाच स्त्रीनें सुखात राहावें आणि बाकीच्या तीन खियाना म्यानसिक त्रास, उपमर्द किंवा अन्याय सोसावा लागावा ही गोष्ट पवित्र कुराणच्या आदेशाविरुद्ध असल्यामुळे एकपत्नी व्रत हेंच श्रेयस्कर ठरतें.

मुस्लिम खियाचें अस्तित्व चार भिंतीपलिकडे दिसून येत नाही असा जो प्रवाद आहे तो सर्वस्वी निराधार आहे. केवळ अज्ञानामुळेच तो फोफावू शकला असें आपणास म्हणावें लागेल. मुस्लिम खियाचें कर्तृत्व फक्त चूल आणि मूळ यापुरतेंच मर्यादित नसून राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, वक्तृत्व इत्यादि क्षेत्रात तें व्यापून राहिलें आहे. विशेषतः प्रत्यक्ष रणांगणावर त्यांनीं दाखविलेलें शौर्य व पराक्रम याची नोंद इस्लामी इतिहासात सोन्याच्या अक्षरानीं करण्यात आली आहे. हजरत पेगबराच्या कुटुंबातील खिया अत्यंत पुढारलेल्या होत्या. हजरत पेगबराच्या प्रिय पत्नी हजरत आयेपा या तर नांजाजलेल्या विदुषी आणि कथियित्री होत्या. त्यांच्या विद्वत्तेबद्दल अनेकानीं त्यांना धन्यवाद दिले आहेत. त्याचें वक्तृत्व इतकें अमोघ व श्रेष्ठ दर्जाचें होतें कीं, खलिफा मुआविया यानीं 'हजरत आयेपाइतकें अब्बल दर्जाचें वक्तृत्व अद्याप माझ्या तरी ऐकण्यात आलें नाही' असे उद्गार काढले आहेत. रणांगणातून पळत सुटलेल्या

गलितधैर्य सैनिकाच्या अग्नी त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने वीरश्री भरली आहे. त्या प्रत्यक्ष रणांगणावर हातात समशेर घेऊन लढत. जमाल नावाने ओळखल्या जाणाऱ्या युद्धात त्या निर्भयपणे लढल्या आहेत. त्या लढाईत अनेक सैनिकांनी काढता पाय घेतला असता त्यांनी धीरोदात्त वृत्तीने शत्रूशी लढा दिला आहे.

अस्मा या हजरत आयेषा याच्या घोरल्या भगिनी होत सीरिया-मध्ये रोमन लोकाविरुद्ध झालेल्या भीषण लढाईत त्या आपले पती झुबैर याच्या खाद्याशी खादा लावून लढत होत्या. एकदा त्याचा मुलगा अबदुल्ला आपल्या सैन्यासह मक्केमध्ये शत्रूकडून वेढला गेला. शत्रूची कोंडी फोडण्याचे सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतर त्याने आपल्या आईला शत्रूला शरण जाऊ का असे विचारले. त्या सरशी अस्मा म्हणाल्या, “ शत्रूला शरण जाऊन आपल्या खानदानचे नांव कलकित करण्यापेक्षा हातात तलवार घेऊन वीराचे मरण पत्कर.” हजरत पेगवराच्या आल्या सफीया यानी मदिनेच्या आसमतात झालेल्या अनेक लढायात भाग घेतला होता. हरीस याच्या कन्या उम्मुल खैर या हजरत अलीसह सिफेन नाराच्या लढाईत प्राणपणाने लढत होत्या. अमीया गफ्तारी या शूर स्त्रीने हजरत पेगवरांच्या नेतृत्वा-खाली, शत्रूना दाद न देता जखमी झालेल्या सैनिकाची शुश्रूषा केली आहे. उम्मी नसीवा, उम्मी सल्मा या रणमर्द स्त्रियांनी तर हजरत पेगवराना वाचविण्याकरिता आपल्या पराक्रमालाची शर्य केली. झुबैर याच्या भगिनी जयनब, अस्मा अन्सारी, खोला, आगा वेगी, जरका, सौदा अशा अनेक शूर स्त्रिया इस्लामच्या इतिहासात आढळून येतात.

मुस्लिम स्त्रियांनी राजकारणात भाग घेतलाच पण स्वतंत्रपणे व

यशस्वी रीतीने राज्यशकट हाकण्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. इराणमध्ये तर अनेक स्त्रियांनी राज्य चालविले आहे. त्यामध्ये पादशहा खातून, लाळा खातून, तंदू या विशेष प्रसिद्ध आहेत. मध्य इराणचा बादशहा मजदूददौला याच्या मातोश्री सथ्यदा यानी कित्येक वर्षे राज्य केले. दौलत खातून या खुर्शिदिया घराण्यात प्रसिद्ध असून त्या कार्यक्षम व हुपार राज्यकर्त्या म्हणून नावाजलेल्या आहेत. इजिप्तमध्ये होऊन गेलेल्या शजरतुत दूर या राज्ञीचे नाव तर अमर झाले आहे. ती साधी गुलामकन्या पण आपल्या असामान्य कर्तृत्वाने राज्यसत्ता मिळवून इजिप्तची राज्ञी होण्याचा तिने मान मिळविला. सुलतान सलाहुद्दीन याची पुतणी सफीया खातून राजकारणधुरंधर म्हणून प्रसिद्ध आहे. तिने सीरियावर स्वतंत्रपणे राज्य केले आहे. हिंदुस्थानमध्ये रझिया, नूरजहान, चादबिवि, बिवी राजी, नादिरा वेगम यानी राज्य केल्याचे सर्वांना माहित आहेच.

तरपज्ञान, धर्मशास्त्र वगैरे क्षेत्रात अनेक मुस्लिम विदुषी होऊन गेल्या. हजरत पैगवराच्या पत्नी हजरत आयेषा याच्या विद्वत्तेबद्दल अनेक पंडितांनी धन्योद्गार काढले आहेत. कित्येक मुस्लिम पंडित त्याच्याजवळ इस्लामी कायद्याचे ज्ञान घेत. इब्राहीम मुकयसी, जमालुद्दीन अहमद तिम्रीस्तानी या विद्वानाच्या कन्यका 'फातिमा' या एकाच नावाने नामांकित विदुषी म्हणून ओळखल्या जातात. बगदाद येथे अन्वास नावाचा पंडित होता. त्याच्याही कन्येचे नाव फातिमा होते. त्या मशिदीमध्ये धर्मशास्त्रावर प्रवचने करीत. त्या इतक्या विद्वच्छ्रेष्ठ होत्या की, आपण त्याच्याशी वादविवाद करू शकत नाही असे त्या काळच्या सद्गुद्दीन नावाच्या जाड्या पंडिताने

उद्गार काढले आहेत. शरीफची कन्या मलिका, अबदुल्ला अस्किलानी याची कन्या निस्रान्, अबदुर रहिमान मकदसी याच्या भगिनी हवीव, इब्री यांच्या कन्या हवीव रुकीया, जैनुल अरब, जयनव, सित्तुल अरब, सित्तुल फुकहा, सित्तुल वुरैश, सित्तुल वोजरा, ताहेरा, सफीया इत्यादि अनेक मुस्लिम विदुषी विख्यात पावल्या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम त्रियानी फार मोलाची कामगिरी वजावली आहे. ठिकठिकाणी शिक्षणसंस्था, विद्यालये प्रस्थापित करण्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. खलिफा हारून अल्-रशीद याची पत्नी शिक्षणाची श्रेष्ठ पुरस्कर्ती होती. तिने आपल्या खर्चाने अनेक शिक्षणसंस्था सुरू केल्या होत्या. आजादुद्दौला या इराणच्या बादशहाची बायको अत्यंत सुसंस्कृत होती. तिने सर्व इराणभर विद्यालये प्रस्थापित केली. खातून मलिक अश्रफ या विदुषीने दमास्कस येथे महाविद्यालय उघडण्याचे श्रेय घेतले. सीरियामध्ये नसीरुद्दौला याची पत्नी झमरूद खातून ही नामांकित विदुषी समजली जात होती. तिनेही एक महाविद्यालय सीरियामध्ये प्रस्थापित केले.

वक्तृत्वात तर हजरत पैगंबराच्या कुटुंबातील व नात्यातील त्रियानी अप्रपूजेचा मान मिळविला आहे. हजरत पैगंबराच्या पत्नी हजरत आयेशा याच्या असामान्य वक्तृत्वाबद्दल मार्गे उल्लेख आला आहेच. हजरत पैगंबराच्या कन्या हजरत फातिमा व नात जयनव यांचे वक्तृत्व उत्कृष्ट दर्जाचे समजले जाई. हजरत हुसेन याच्या कन्या सुकना यांचाही पण तसाच लौकिक होता. सित्तुल उल्मा या तर इतके सुंदर वक्तृत्व करीत की त्यांना 'बुलबुल' अशी संज्ञा देण्यात आली होती. खोला, जरका, दारिमिय्या यांचीही वक्तृत्वा-

बद्दल प्रसिद्धी आहे. स्पेनमधील ग्रानडाचा शेवटचा राजा सुलतान अबदुल्ला यांची पत्नी आयेपा तर अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या चकतृत्वाबद्दल संबंध युरोपमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांच्या मुलांनं आपली राजधानी शत्रूच्या हवाली केल्यानंतर त्या म्हणाल्या, “नीचा ! अरवांचा वंशज म्हणवून घ्यावयास तूं लायख नाहीस. तुझ्या-सारख्या अधमास माझा मुलगा म्हणवून घेण्याची मला छान वाटते. तुझ्या ऐवजी मी एकाद्या फत्तराला जन्म दिला असता तर फार बरें झालें असतें. मर्दासारखा छातीचा कोट करून प्रतिकार करण्याच्या चेळीं भेकड भागुवाईसारखा अश्रु टाळतोस ! इस्लामच्या झेंड्याखाली लढण्यास तयार असलेल्यांची मदत तुला मागतां आली नसती काय ? तुझ्या पूर्वजांनीं खिश्नांस कित्येक लढाईत धूळ चारली. तुझ्या हातून तें झालें नाही तर निदान आपल्या घराचें तरी संरक्षण करावयाचें होतेंस.”*

ज्ञानार्जन

समाजामध्ये सौख्य, समाधान आणि स्थैर्य निर्माण करण्याचें कार्य सुसंस्कृत माणसांकडूनच होत असतें. मानवी जीवनाची शाश्वत मूल्ये कोणती आहेत हें पारखण्याची दृष्टि त्यांना आलेली असते. समाजाला योग्य मार्गदर्शन करून तो सुखी व सर्व दृष्टींनीं संपन्न करावयाचें कार्य अशाच सुसंस्कृत व्यक्तींकडूनच होत असतें. इस्लाम अशा व्यक्तींकडे सदैव गौरवाच्या दृष्टीनें पाहतो, अत्यंत आदराच्या भावनेनें वधतो. सुसंस्कृत व्यक्ति म्हणजे समाजाचें भूषण अशी त्याची भावना आहे. समाजांतील प्रत्येक घटक सुसंस्कृत व्हावा

असा इस्लामचा आग्रह आहे आणि म्हणूनच मनुष्यास सुसंस्कृत बनविणाऱ्या शिक्षणाचा किंवा ज्ञानार्जनाचा इस्लामने हिरीरीने पुरस्कार केला आहे.

“ ज्ञानप्राप्ति करून घेणे हे प्रत्येक मुस्लिम स्त्रीपुरुषांचे कर्तव्य आहे.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

फक्त पुरुषांनी शिक्षण घ्यावे, ज्ञानार्जन करावे आणि स्त्रियांना त्यापासून अलिप्त ठेवावे असा पंक्तिप्रपंच इस्लाम करित नाही. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीही शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न झाले पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. समाजाची प्रगती व उत्कर्ष दोघाकडून होत असतो. फक्त पुरुषवर्गांनी कितीही प्रगती करून घेतली आणि स्त्रियांना अज्ञानात ठेवले तर समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग नाही. समाजाची सर्वांगीण उन्नति व्हावयाची असेल तर स्त्रियांनी ज्ञानार्जन केलेंच पाहिजे.

“ ज्ञानसंपादन करण्याकरिता चीन देशास जा.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

आपल्या शहरांत किंवा देशात पुरेसे ज्ञान मिळत नाही म्हणून स्वस्थ न बसता, ज्या ठिकाणी ज्ञान मिळू शकेल त्या ठिकाणी जाण्यास आपण सिद्ध झाले पाहिजे. आपणांमध्ये ज्ञानाची टाळसा इतकी प्रकर्ष पावली पाहिजे की सातासमुद्रांपलीकडे जाण्यास आपण तयार झाले पाहिजे. वरील वाक्यात ‘चीन देश’ असा शब्द वापरला, त्यांत फार मोठा अर्थ आहे. त्या काळी कोणतीही वहातुकीची साधने नव्हती. मजल दर मजल करित अरबस्तानची रखरखीत सरहद्द

सोटात्रयाची, हिंदुस्थानचा संवध प्रदेश पायाग्वाली घालावयाचा आणि नंतर हिमालय लगतचा दऱ्याखोऱ्यांचा निर्जन प्रदेश ओलाढून चीनमध्ये प्रवेश करावयाचा म्हणजे केवढे दिव्य आहे याची आपण कल्पना करू शकतो. त्या काळी चीन देशास जाणें म्हणजे मृत्यूला आब्हान करण्यासारखेंच होतें; पण शिक्षण संपादन करण्याकरिता इतका मोठा धोका पत्करला पाहिजे असा हजरत पैगवरांनीं आदेश दिला आहे.

“ रात्रभर प्रार्थना करित वसण्यापेक्षा रात्रीचा एक तास दुसऱ्यांना शिकविण्यांत किंवा ज्ञान देण्यांत खर्च केला तर तो अधिक चांगला.”

—हजरत मुहम्मद पैगबर

इस्लाम धर्मास ज्ञानार्जनाची केवढी मातध्वरी वाटते हें वरील वाक्यांवरून सहज दिसून येणार आहे. रात्रभर प्रार्थना करून मनुष्य योत्कार पुण्य मिळवू शकेल; पण त्यापेक्षा फक्त एक तासच का होईना लोकाना ज्ञानदान देण्यानें मिळालेलें पुण्य अधिक मोलाचे आहे. ज्ञानदान ही परमेश्वराची भक्तीच समजली जाते.

“ हुतात्म्याच्या रक्तापेक्षा विद्वान माणसाच्या लेखणांतला एक थेंब अधिक पवित्र आहे.”

—हजरत मुहम्मद पैगबर

हुतात्म्याकडे आपण अत्यंत गौरवपूर्वी दृष्टीनें पाहतो, त्याची योग्यता असामान्य आहे असें आपण समजतो. त्याला नरश्रेष्ठ मानून त्याला पुष्पाजळि वाहतो, त्याचें गुणगान करतो. इस्लामच्या दृष्टीनें

हुतात्म्यापेक्षा एक श्रेष्ठ व्यक्ति या जगतात आहे आणि ती म्हणजे विद्वान् गृहस्थ होय. हुतात्म्याच्या रक्तापेक्षा त्या विद्वानाच्या लेखणी-तळा शाईचा एक थेंब अधिक मोलाचा आहे, अधिक पवित्र आहे. आपल्या लेखणीतील शाईच्या एकेक थेंबागणिक तो हुतात्मा निर्माण करू शकतो या महान् व प्रभावशाली तत्त्वज्ञानाचें जनकत्व इस्लाम-कडे आहे हें आपण कदापिही विसरता कामा नये.

इस्लामने शिक्षणाचा केलेला जबरदस्त पुरस्कार, ज्ञानोपासनेबद्दल दाखाविलेली नितात आसक्ति, विद्वान् माणसाला प्राप्त करून दिलेले श्रेष्ठ स्थान यामुळे विद्येचे अव्वल दर्जाचे उपासक म्हणून मुस्लिमाचा गौरव ज्ञाना अशी इतिहास साक्ष देत आहे. तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान वगैरे ज्ञानक्षेत्रात मुस्लिमांनी केवढे प्रशंसनीय कार्य केले आहे याची कल्पना पुढील एका प्रकरणावरून वाचकाना येईल. इस्लामची उदात्त शिकवण आपल्या समोर ठेवून मुस्लिम नेते, खलिफा व बादशहानीं विद्येची व ज्ञानाची जी अमोल सेवा केली आहे तिचा इतिहास कदापिही पुसला जाणार नाही. त्यांनी विद्येला दिलेले प्रोत्साहन, विद्वानांना दिलेला उदार आश्रय, साहित्यिकांचा केलेला गौरव, ठिकठिकाणी प्रस्थापित केलेली विद्यापीठे व ज्ञानकेंद्रे या सर्व गोष्टी त्यांच्या सुसंस्कृततेची सदैव साक्ष देत राहतील.

पवित्र इस्लामच्या आदेशानुसार मुस्लिम खलिफा व राज्यकर्ते विद्येस कसे प्रोत्साहन देत याचें वर्णन प्रो. गुस्तरी यानीं केले आहे. “ हारून-अल्-रशीद व त्याचा मुलगा यांच्या कारकीर्दीत असंख्य विद्यालये उघडली गेली, विद्यापीठे प्रस्थापित झाली, प्रया-लयांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, वेधशाळा बांधण्यात आल्या. पुष्कळ विद्यालयात मुस्लिम व परधर्मीय विद्यार्थी एकत्र अभ्यास

करीत जात किंवा धर्म याचा विचार न करता विद्वानांचा सत्कार करून त्यांना देणग्या देण्यात येत. त्रिचेस भरपूर आश्रय देणे; शाख, तत्त्वज्ञान व धर्मशाख या त्रिप्रयामर वादविवाद करण्याकरिता मुद्दाम विद्वानांना दूर दूर ठिकाणाहून पाचारण करणे, सार्वजनिक प्रयालयाकरिता पुस्तकाचा संप्रह जमविणे ही तर राज्यकर्ते, मंत्रि आणि श्रीमान् लोक यांची नित्याचीच बाव झाली होती. रसुफा अल् अजीझ यानी ईजिप्तमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांना राहण्याकरिता सुंदर व भव्य प्रासाद बांधले होते. त्यांना भरपूर तनखा व शिष्यवृत्त्या देण्यात येत सेल्जुक घराण्यातील निजाम-उल्-मुल्कनी तर शैक्षणिक पद्धतीत नमुनेदार सुधारणा केल्या. त्यांनी अनेक विद्यालये व विद्यापीठे प्रस्थापित करून त्या सर्वांना चास सरकारी आश्रय दिला. विद्वान् लोकांची निवड करून त्यांची महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमणुका केल्या. याखेरीज समरकंद, बल्क, अलेपो, दमास्कस, गझनी इत्यादि मोठ्या शहरात महाविद्यालये प्रस्थापित झाली स्पेनमधील मुस्लिमांमध्ये तर विद्येची एवढी अभिरुची होती की बादशहापासून तो गरीब नागरिकापर्यंत सर्व अभ्यासाकरिता एकत्र येत आणि ज्ञानसंपादनार्थ लांब लांब दौरे काढीत. तेथे सेव्हेली, ग्रानडा आणि क्रोडोवा शहरी महाविद्यालये व प्रयालये प्रस्थापित करण्यांत आली सीरियामध्ये अल्-रिसीय्या, अमानिय्या, तर्खनिय्या, रालुनिय्या, आणि शरीफिया ही महाविद्यालये प्रसिद्ध होती. इजिप्तमध्ये रब्बीया, नसरिय्या, सलाहिय्या या विद्यापीठांचे नाव सर्वत्र गाजले होते.”†

जनतेच्या ज्ञानार्जनात भर पडावी म्हणून ठिकठिकाणी प्रयालये

अस्थापित करण्यांत आली. जगांतील सर्व भागातून उत्कृष्ट ग्रंथसंभार जमविण्यांत आला, किऱ्येक ठिकाणी धूळ खात पडलेली मौल्यवान हस्तलिखिते मोठ्या आस्थेने गोळा करण्यात येऊन त्यांना ग्रंथालयांत स्थान देण्यांत आले. मुस्लिम खलिफांनी व श्रीमानांनी ग्रंथालयांची वाढ होण्याकरितां मुक्त हस्तानें मदत केली. ग्रंथालये म्हणजे ज्ञानाचें जिवंत भांडार असें ते मानीत. पुस्लिम बादशाहा तर त्यांना इतकें महत्त्व देत की एकदां शत्रूंचा पराभव केल्या-नंतर त्यांचा विस्तृत प्रदेश हस्तगत करण्याऐवजी त्यांच्या संप्रर्हीं असलेलें उत्कृष्ट ग्रंथभांडार घेणें हेंच त्यांना महत्त्वाचें वाटत असे. फक्त ग्रंथालये ह्वालीं करण्याच्या अटीवर लढाई थाववून तहनामा करण्यांत आल्याची उदाहरणे पाहिल्यानंतर ग्रंथालयांवाढल मुस्लिमांच्या किती उच्च भावना होत्या याची आपणांस कल्पना येईल.

मुस्लिमांच्या कारकीर्दींत ग्रंथालयांचा केवढा पसारा वाढला होता याचें वर्णन त्याच ग्रंथकारानें केलें आहे. तो म्हणतो, “इराणचा राजा आझाद उद्दौला यानें सिराज येथें प्रचंड ग्रंथालय प्रस्थापित केलें. असंख्य ग्रंथाखेरीज, सुंदर व बादशाही इमारत, सामानसुमान आणि आदर्श व्यवस्था यांवाढल तें ग्रंथालय प्रसिद्ध होतें. सर्भोवांर लहान लहान बगीचे असलेल्या त्या इमारतीमध्ये ३८० खोल्या व दिवाणखाने होते. बगदादमध्ये जें ग्रंथालय प्रस्थापित करण्यांत आलें, त्यामध्ये एक लक्ष चाळीस हजारपर्यंत मोठमोठे ग्रंथ होते.तेहरानजवळ रे शहरामध्ये जें ग्रंथालय होतें, त्यामध्ये ४०० उंटांवर लादून नेतां येतील इतके ग्रंथ होते. कायरो येथील ग्रंथालयाचा दरमहा एक हजार सुवर्ण दिनार होता. बैतुल हिकमत चिधापीठास जोडून एक प्रचंड ग्रंथालय होतें. त्यामध्ये, वीस लाख

ग्रंथाचा संभार होता. सीरियामधील टीपोली येथील ग्रंथालयात तीस लाख ग्रंथ होते. स्पेनमधील क्रोडावा येथील ग्रंथसंग्रहालयात चार लाख ग्रंथांचा संग्रह होता. हीं सर्व पुस्तके एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीत हलवण्याची झाल्यास सहा महिने लागत, अल्-हकीमच्या स्वतःच्या ग्रंथालयात ४० दिवाणखाने असून प्रत्येक दिवाणखान्यात अठरा हजार ग्रंथ संग्रहित करण्यांत आले होते.” †

ज्या काळीं शिक्षणाविषयी, ज्ञानाविषयी उदासीनता होती अशा मध्ययुगीन काळात इतका प्रचंड ग्रंथसंभार मुस्लिम राजवटीत ठिकठिकाणी आढळून यावा, यावरून मुस्लिम खलिफांचा व राज्यकर्त्यांचा सांस्कृतिक दर्जा केवढा श्रेष्ठ असला पाहिजे याची आपणच कल्पना करावी. त्याच्या औदार्यामुळे जगाच्या ज्ञानात एवढी प्रचंड भर पडली. प्रथितयश विद्वान पंडिताकडून मुद्दाम ग्रंथ लिहवून घेण्याकरिता मुस्लिम खलिफा पाण्यासारखा पैसा खर्च करित. निरनिराळ्या देशात आपली माणसे पाठवून तेथील विद्वानास बोलावीत व त्याच्याकडून ग्रंथलेखनाचे काम करून घेत. या कार्याबद्दल त्यानाच काय पण त्याच्या मुलावाळाना पुरून उरल इतके द्रव्यसाहाय्य त्यांना देण्यात येई. या दृष्टीने बगदादचे खलिफा अल्-मामून या चतुरस्र खलिफाचे उदाहरण आदर्शयत् नव्हे तर रोमाचकारक आहे. अल्-मामून याना एका संस्कृत ग्रंथाचे अरबी भाषांतर करून घ्यावयाचे होते. त्या काळी काशी हे संस्कृत विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होते. तेथील माणिकशाली नावाच्या संस्कृत पंडितास बगदाद येथे आणण्याकरिता खलिफा अल्-मामूननी काशीस खास शिष्टमंडळ पाठवून दिले. इतका विद्वान व जाडा पंडित पण त्याच्या

† Outline of Islamic Culture, Vol. 1, P. 167-68.

घरचें अठरा विश्वे दारिद्र्य पाहून त्या शिष्टमंडळास अचंबा वाटला. त्यांनी खलिफाचा नजराणा म्हणून दिनारानी भरलेले ताट त्याच्या हवाली केले व आपला हेतु निवेदन केला. पंडित माणिकशाखांनी नजराण्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार केला. आपल्या कुटुंबातील मंडळींची व्यवस्था करून ते वगदादेस निघाले. वगदाद येथे पोहोचल्यानंतर त्यांना खलिफाचे भेटीस नेण्यात आले. त्या वेळी दरवार भरला होता. माणिकशाखी ग्राही दरवारात येताच खलिफानी त्यांना उत्थापन दिले व उच्चासनावर बसविले. परधर्मीयाचा इतका आदरसत्कार पाहून दरबारी मंडळी चकितच झाली. त्या वेळी अल्-मामन यानी काढलेले उद्गार अत करणानर कोरून ठेवण्यासारखे आहेत. ते म्हणाले, “ हा मानसन्मान, हा आदरसत्कार माणिकशाखी या व्यक्तीचा नाही तर तो आपल्या परमपूज्य हजरत पैगंबराचा सत्कार आहे असे मी समजतो. ‘ विद्वानाचा सन्मान हा माझा सन्मान आहे ’ अशी हजरत पैगंबराची आपणा सर्वांस आज्ञा आहे. त्या आज्ञेचें पालन करावयाची संधि मला मिळाली याबद्दल मला आनंद वाटतो.” पंडित माणिकशास्त्र्यांनी भापातर करण्याचें कार्य बुरें केल्यानंतर त्यांना मोबदला म्हणून त्याच्या वजनाइतकें सोने बहाल करण्यात आले, आणि पंडित माणिकशास्त्र्याची स्मृति कायम राहावी म्हणून त्या भापातरित प्रयास “ अल्-मन्याक ” असें नाव देण्यात आले. अद्याप हा ग्रंथ वगदादच्या लायब्ररीत जपून ठेवण्यात आला आहे. शेवटी पंडित माणिकशाखी याना मोठया इतमामाने काशीस पोहोचविण्यात आले. मुस्लिमाची विद्येविषयी एवढी आमक्ति व विद्वानाविषयी एवढा आदर हाच इस्लामी तत्त्वज्ञानाचा मानविंदु होय.

प्रकरण ५ वें

इस्लाम आणि राज्यशास्त्र

“ सर्व घर्मांत, इस्लाम हा लोकासत्ताक राज्यपद्धतीचा पुरस्कार करणारा धर्म आहे. मानव जातीस. पूर्णपणे समतेच्या पातळीवर आणण्याचें श्रेय त्यानें घेतलें आहे....पॅसिफिक महासागरापासून तो अटलांटिक महासागरापर्यंत इस्लामनें जी जागतिक प्रगती केली याचें कारण त्याचें उदार धोरण होय.”*

—सर प्रफुल्लचंद्र रॉय

धर्म आणि समाजशास्त्र एवढ्यापुरतेंच इस्लामचें क्षेत्र मर्यादित नाही. त्याच्या कक्षेन राज्यशास्त्राचाही प्रामुख्याने अंतर्भाव होतो. इस्लामनें धार्मिक कल्पनांना नवें वळण लावून दिलें, समाजाच्या आचारविचारात क्रांति करून टाकली आणि राज्यशास्त्रात अभिनव योजना प्रसृत करून टाकल्या. धर्म, समाज आणि राजकारण या तिन्हींचें अधिष्ठान मात्र एकच आहे आणि तें म्हणजे अद्वैतवाद हेंच होय. अद्वैतवाद म्हटला की त्या ठिकाणी नैतिक मूल्याचा आविष्कार आलाच. नैतिक मूल्यांचें उच्चाटन झालें तर धर्म, समाज आणि राजकारणामध्ये विकृती निर्माण होणें अपरिहार्य आहे असें इस्लाम मानतो.

इस्लाम राज्यशास्त्राचें महत्त्व अत्यावश्यक मानतो. समाजाच्या

* The Glory of Islam, Page 233

रक्षणासाठी राज्यतंत्राची फार मोठी आवश्यकता आहे. समाजाचे स्वास्थ्य, स्वातंत्र्य आणि कल्याण साधण्याचे श्रेष्ठ कार्य राज्यतंत्राकडून होत असते नुसता धर्म उराशी बाळगून भागत नाही किंवा समाजसुधारणेचे कार्य झाले की कार्यभाग झाला असे समजून चालणार नाही. धर्म किंवा समाज टिकणे हे सर्वस्वी राज्यतंत्रावर अवलंबून असते राज्यतंत्र नसेल तर देशामध्ये अशांतता फैलावेल, ज्याच्या मनगटात जोर तो शिरजोर ठरेल, दुर्बलाचा प्राता कोणी राहणार नाही किंवा जनतेचे जीवित आणि वित्त याचे संरक्षण होणार नाही

लोकांच्या विचाराने, समतीने निर्माण झालेले राज्यतंत्र श्रेष्ठ दर्जाचे समजले जाते. नुसत्या बलावर राज्यतंत्र निर्माण होऊ शकत नाही आणि झाले तर फार दिवस टिकू शकत नाही बल हा एक आनुपातिक भाग आहे बलापेक्षा जनतेची समती अधिक महत्त्वाची मानली जाते जनतेच्या भावना, नेतिक शक्ति आणि समती हाच राज्यतंत्राचा किंवा राज्यातील अधिसत्तेचा कणा समजला जातो हॉब्स, लॉक किंवा रूसो यांच्यासारख्या तत्त्वज्ञानी वरील विचारसरणीचा पुरस्कार केलेला आहे

इस्लामच्या दृष्टीने असे राज्यशास्त्र आवश्यक असले तरी त्या राज्यशास्त्रात सत्तचा अभिलाष, वैयक्तिक बडेजाव किंवा निव्वळ बलाची उपासना असता कामा नये असा त्याचा कटाक्ष आहे राज्यशास्त्राचे 'परमेश्वर एक आहे' हे ध्येयवाक्य असले आहे आदर्श राज्यशास्त्र परमेश्वराची आज्ञा काय आहे याचा प्रथम विचार करत मानवजातीचे कल्याण हा त्या आज्ञेचा निष्कर्ष असल्यामुळे मानव्याला विघातक होईल असा कोणताही कार्यक्रम ते राज्य-

शाख पत्करूं शकत नाही. जनतेच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणें, तिच्या भावना दडपून टाकणें, अन्याय व अत्याचार करून तिला त्राही भगवान् करून सोडणें या गोष्टी राज्यशास्त्रानें निषिद्ध मानल्या आहेत. राज्यसूत्रें धारण करणारे पहिले मान्यवंत खलिफा हजरत अबू वक्र यानी जी प्रथम घोषणा केली ती या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणाले, “सज्जनांनो, जें न्याय्य असेल तें मी करीन तर मला सहाय्य करा; परंतु माझ्या हातून अयोग्य घडत असेल तर मला सन्मार्गावर आणा. जर परमेश्वराची व पैगंबराची आज्ञा मी मान्य करीत असेन तर माझ्या आज्ञा तुम्हीं पाळा; माझ्या हातून तसें घडत नसेल तर माझ्या आज्ञा पाळूं नका.” या वक्तव्यावरून अयोग्य व अन्यायाचा पुरस्कार करणारें राज्ययंत्र किंवा शासनपद्धति इस्लामला मान्य नाही हें सिद्ध होतें.

“तुमच्या मार्गून सऱ्या न्यायाला आवाहन करणारे, योग्य मार्गाचा अवलंब करणारे आणि अयोग्य मार्गापासून परावृत्त होणारे लोक निर्माण होवोत.”

—पवित्र कुराण ३:१०३

राज्यतंत्र चालविणारापुढें इस्लामनें बरील आदर्श ठेविला आहे. वाटेल त्या अयोग्य मार्गाचा अवलंब करून, न्यायाची गळचेपी करून राज्यतंत्र चालविणें इस्लाम कधीही मान्य करीत नाही. राजशाही असो वा लोकशाही असो, त्याच्या राज्यपद्धतींत पवित्र कुराणच्या बरील आदेशाचे प्रतिबिंब पडलेलें असलें पाहिजे. प्रसिद्ध पर्शियन कवि सादी यानें आपल्या ‘बोस्तान’ नावाच्या महाकाव्यात (पहिलें पर्व) राज्यशास्त्र कसें असावें याविषयी कल्पना दिली आहे. त्यामध्ये नौशेरवान आपल्या मुलास म्हणतो, “दुर्बल व अनाय यांचें

संरक्षण कर. त्याबरोबर दारिद्र्य किंवा दुर्दैव यापासून न्याची सुटका करून त्यांना स्वास्थ्य मिळेपर्यंत विश्रांति घेऊ नकोस.”

आजच्या पाश्चात्य राष्ट्रांना लोकशाहीचा मोठा अभिमान वाटतो. आज सर्व जग लोकशाहीकडे भरधान जात आहे; पण ही लोकशाही जगामध्ये पहिल्या प्रथम प्रस्थापित करण्याचा मान इस्लामने मिळविला आहे असे जागतिक राजकारणाचा अभ्यास करणाराना दिसून येईल. ज्या काळी सर्व जगात साम्राज्यशाहीचा उदो उदो चालला होता, सरजामशाहीला प्रोत्साहान मिळत होते, ज्याच्या मनगटात जोर तो सत्ताधीश अशी परिस्थिती होती, जनतेचे मन किंवा समती कस्पटासमान मानली जात होती अशा काळात इस्लामने लोकशाहीचा प्रथमच पुकारा केला. सोळाव्या शतकात राजा व प्रजा याच्यामधील यादवीत सुरुवात झाली; त्याचे पर्यवसान सन १६८८ साली फ्रेंच क्रांतीमध्ये होऊन लोकशाहीची बीजे पेरली गेली. तेन्हापासून युरोपमध्ये लोकशाहीचा अवतार झाला असे आपणांस म्हणावे लागेल. या लोकशाहीच्या जवळ जवळ एक हजार वर्षे अगोदर जगली समजल्या जाणाऱ्या अरबस्तानात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोण्यात घेऊन, हजरत पेगबराना लोकानी निवडून दिलेला पहिला सर्वाधिकारी होण्याचा मान मिळाला. त्याच्यानंतर हजरत अबुबक्र हे खलिफा झाले.

राज्याचा प्रमुख म्हणून जनतेने निवडून दिलेल्या सर्वाधिकार्यास खलिफा, इमाम किंवा अमीरुल मोमीनीन अशा सज्ञा आहेत. निवडून आल्यानंतर खलिफांनी आपल्या सत्कान्यांशी विचारविनिमय करून कोणताही निर्णय घ्यायचा असतो. एकदा निवडून

आल्यानंतर, आपल्या मनास वाटेल तसा राज्यकारभार करण्याचा कोणताही अधिकार नाही.

“ विचारविनियम करून निर्णय घ्या.”

—पवित्र कुराण ३.१५९

अशी पवित्र कुराणची आज्ञा असल्यामुळे राजकारणात एका व्यक्तीच्या मताला महत्त्व नाही. एकमताने किंवा बहुमताने जो निर्णय होईल तोच सर्वाधिकार्याने किंवा गवळिफाने स्वीकारावयाचा असतो. हजरत पैगंबराच्या वेळी एक पंचप्रसंग निर्माण झाला होता. ओहोदची लढाई उघड्या मैदानावर देऊ नये असें पैगंबराचें म्हणणें होतें, पण त्याच्या सहकार्यानीं उघड्यावरच लढाई द्यावी असा एकमताने निर्णय घेतल्यामुळे हजरत पैगंबरांनीं तो निर्णय मान्य केला. ‘ विचारविनियमाखेरीज कोणतेही राज्य चालणें शक्य नाही ’ असें खलिफा हजरत उमर सदैव म्हणत. इस्लामनें पुरस्कार केलेल्या राज्यशाखाचा विचार करताना मो. शिबली म्हणतात, “ कोणताही प्रश्न उपस्थित झाला तर सल्लागार मडळाला बोलाविण्यात येत असे. विचारविनियम केल्याखेरीज व बहुमत झाल्याखेरीज कोणताही निर्णय घेण्यात येत नसे.”*

खलिफाला मार्गदर्शन करणाऱ्या मडळाला ‘ मजलिसे शूरा ’ असें संबोधण्यात येई. आजकालच्या कायदेमडळाचें त्याला स्वरूप होतें असें म्हणावयास हरकत नाही. कोणतेही कायदेकानू करताना इत्तेहाद, बुद्धिवाद व इज्मा याचा उपयोग करण्यात येई. राज्यतंत्र चालविणाऱ्या खलिफाच्या दिमतीस कार्यकारी मडळ देण्यात येत

असे. तें कार्यकारी मंडळ “ अरवावे हल व अक्द ” या नांवानें ओळखलें जाई. राज्यकारभाराचे दैनंदिन प्रश्न हाताळण्याचें कार्य या कार्यकारी मंडळाच्या साहाय्यानें करण्यांत येई.

अल-मवदीं नांवाच्या विख्यात ग्रंथकारानें आपल्या ‘ अहका-मुस्तुलतानिया ’ या राजकीय ग्रंथांत राज्यशाखाची साद्यंत व हृद्य हकीकत दिली असून, खलिफा होऊं इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या अंगां कोणते गुण लागतात, निवडणुकी कशा कराव्या, लोकमंत्र्यांचे अधिकार कोणते, सर्वाधिकार्याचें अधिकारक्षेत्र किती इत्यादि गोष्टींचा संपूर्ण उद्घापोह केला आहे. या ग्रंथांत राज्यशाख हें लोकांचें हित व कल्याणाकरितां असलें पाहिजे, इस्लामचें क्षेत्र मानवजातीस व्यापून टाकणारें असल्यामुळे सर्व मानवांमध्ये समता व स्वास्थ्य कायम राहिल असा कटाक्ष राज्यशाखानें ठेविला पाहिजे वगैरे गोष्टींचें सविस्तर विवरण करण्यांत आलें आहे.

राज्यशाखात खलिफाची जबाबदारी मोठी समजली जाते आणि त्याकरितां त्याची निवड करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी विचारांत घ्याव्या लागतात. खलिफा हा सर्वाधिकारी म्हणूनच नव्हे तर तो आदर्श नागरिक म्हणून ओळखला जातो. त्याच्या दैनंदिन व्यवहारांत लोक बोध घेतील अशा प्रकारचें आचरण त्याला ठेवावें लागतें. मोठेपणा, बडेजाव किंवा सत्तेचा मद यांपासून त्याला सदैव अलिप्त राहावें लागतें. या दृष्टीनें इस्लामच्या इतिहासांत पहिल्या चार खलिफांचीं चरित्रें अभ्यासण्यासारखी आहेत. इब्न जौजी यानें ‘ शिरतुन् लिळ उमर ’ या आपल्या ग्रंथांत खलिफा हा जनतेचा सेवक कसा असतो याचें सुंदर चित्र रंगविलें आहे. मदिनेहून तीन मैल अंतरावर एका ठिकाणीं खावयास कांहीं न मिळाल्यामुळे एक

अनाथ स्त्री व तिची दोन मुलें आसन्नमरण झालीं होतीं. हजरत उमर यानी तें हृदयद्रावक दृश्य पाहिल्यानंतर शहरातून पीठ व खजूर आणण्याकरिता आपल्या नोकरास पाठविलें. जिन्नस आणल्यानंतर ते स्वतः चुलीजवळ वसले; स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्यांना प्रेमानें खावयास घालून त्या अनाथाची उदरनिर्वाहाची कायमची व्यवस्था हजरत उमरनीं सरकारी खजिन्यामधून केली.

राज्यशास्त्रात आर्थिक सुस्थितीला महत्त्वाचें स्थान आहे. राष्ट्रांमध्ये आर्थिक व्यग्रस्था व पारीस्विति चोख राहावी हें तथील राज्यशास्त्रास केव्हाही भूषणास्पदच आहे; पण याच्या उलट परिस्थिति असेल तर मात्र तें राज्यशास्त्र कोठेंतरी चुकून असले पाहिजे किंवा त्यामध्ये मुळांतच काहीं दोष राहिले असले पाहिजे असा निष्कर्ष निघतो. देशामध्ये अगदीं मोजक्या लोकाजवळ पैशाचा ढीग पडून राहना आणि सर्वसाधारण जनतेची कंगाल धवस्था असानी, श्रीमंतानी लहर किंवा व्यसनाग्रातर पाण्यासारखा पेसा खर्च कराना आणि गरिवाजवळ त्यांच्या आवश्यक गरजा भागविण्याकरिता एक कपर्दिकाही नसानी ही गोष्ट खचित भूषणाग्रह नाही. राष्ट्रांतील संपत्तीची विपन्न वाटणी हा त्या राष्ट्राला शाप आहे असें इस्लाम समजतो. राष्ट्रांमध्ये भाडवळशाहीचें प्रत्येक वाढू नये आणि शत्रु तितकी आर्थिक समता राहावी अशी परिस्थिति राज्यशास्त्रानें निर्माण केली पाहिजे. 'परमेश्वर एक आहे' या विश्वासानुळें आर्थिक समतेचा प्रश्न हाताळावयास फार मोठी मदत होते. आपण सर्व एकाच कुटुंबातील असून एकमेकांच्या स्वास्थ्याचा पिचार करणें हे आपलें कर्तव्य आहे. या विचारमरणीचा पगडा मनशर असल्यामुळें आर्थिक परिस्थिति चिधळण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये. श्रीमंत कोणी परके

नाहीत, त्या संपत्तीत गरजू व गरीब यांचा हिस्सा ठरलेला आहे ही इस्लामची शिकवण राष्ट्राच्या आर्थिक सुस्थितीस पोषकच झाली आहे.

राष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीस धोका पोहोचविणारी भाडवळ-शाही अस्तित्वात येऊ नये म्हणून इस्लाममध्ये खास कायदे करण्यात आले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे वारसा कायदा होय. या कायद्यामुळे संपत्तीचा एकत्र होणारा साठा विभागला गेला. श्रीमान् गृहस्थाच्या संपत्तीचा वारस एकटा त्याचा मुलगाच होऊ शकत नाही. पत्नी, मुलें, आई व निकटचे नातेवाईक यांच्यामध्ये ती विभागली जाते. अशी विभागणी करूनही प्रत्येकास रूप संपत्ति मिळून तो भाडवळाला होऊ नये म्हणून जकातचें दुसरें बंधन घालण्यात आले आहे. ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याना इस्लामी आदेशाप्रमाणें जकात द्यावी लागते. दरसाल शबर रुपयास अडीच रुपये याप्रमाणें गोरगरिवाकरिता जो कर द्यावा लागतो त्याला 'जकात' असें म्हणतात. एकाद्या श्रीमान् गृहस्थास दोनच मुलें असतील आणि त्याच्या वाटणीस प्रत्येकी पाच लाख रुपये आले असतील तर त्याना जकात म्हणून प्रत्येकी साडेबारा हजार रुपये प्रमाणें दोघानी २५ हजार रुपये दिलेच पाहिजेत. जकातीचे पैसे सरकारी खजिन्यात भरले जातात. गोरगरीब, अनाय, अपग यांच्यासाठी हे पैसे खर्च केले जातात.

“ श्रीमतांकडून जकात घेऊन ती गोरगरिवांमध्ये वांटाययाची असते.”

—हजरत मुहम्मद पैगबर

जकातीपासून दोन स्तुत्य उद्देश साधले जातात. एक, मानव

जातीबद्दल वाटणाऱ्या प्रेमांमुळे आपल्यामध्ये त्या प्रेमास पोषक होणारे सद्गुण वाढीस लागतात. स्वतःच्या स्वार्थापेक्षा किंवा सौख्यापेक्षा मानवाचें कल्याण हेंच श्रेष्ठ आहे अशी भावना आपल्या अंतःकरणावर संक्रात होते. दुसरा उद्देश हा की, आपल्या जकातीच्या पैशापासून गोरगरीब, अनाथ, अपंग किंवा विधवा यांना जें साहाय्य मिळतें त्यांमुळे त्यांना भीक मागण्याचा किंवा आपला स्वाभिमान गमावण्याचा संभव नष्ट होतो. भाडवळशाहीचा सकोच करणारा तिसरा उपाय म्हणजे व्याजबद्ध्याचा व्यवहार वेकायदेशीर, निपिद्ध मानण्यात आला आहे. गोरगरिबांना पिळून काढणाऱ्या या सामाजिक दोषापासून समाजाला इस्लामनें कायमचें मुक्त केलें आहे. वेळ निभावून नेण्याकरिता काढलेल्या ऋणाची दामद्रुपटीनें किंवा चोपटीनें फेड करावी ही गोष्ट अन्यायाची आहे असें इस्लाम ममजतो. व्याज घेणारा मनुष्य इस्लाममध्ये अत्यंत हीन व तत्त्वभ्रष्ट समजला जातो. या उपाया-मुळे सप्ततीची भूमितिश्रेढीनें होणारी वाढ कायमची सुटली गेली. त्याचप्रमाणें सर्वांची नागरणूक करून एकालाच श्रीमत करणारा 'जुगार' इस्लाममध्ये निपिद्ध मानण्यात आला आहे. जुगार किंवा शर्यत खेळणें हे परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आहे असा आदेश देण्यात आला आहे.

निरनिराळ्या कराच्या रूपानें जमणारी संपत्ति समाजाच्या कार्या-करिता खर्चावयाची असते. उशर, खिराज, जझिया, सदाकत असे महत्त्वाचे कर राज्यशाखात प्रचलित होते. खासगी मोठी इस्टेट किंवा जमीनजुमला ठेगण्यास इस्लामनें मनाई केली आहे. या बाब-तील एका प्रसिद्ध इतिहासकारानें काढलेले उद्गार मननीय आहेत. तो म्हणतो, "अरबांना लोकशाहीबद्दल वाटणारा जो आवेश होता,

त्यामुळे खाजगी व्यक्तींना मोठमोठ्या इस्टेटी करण्याचा मार्ग बंद झाला आणि अशा रीतीने लहान लहान शेतकऱ्यांना आपला उत्कर्ष करून घेण्यास चांगली संधी मिळाली.” †

एकाद्या व्यक्तीकडे त्याच्या गरजेपेक्षा जास्त जमीनजुमला ठेवण्यास सक्त मनाई करण्यांत आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी मरेपर्यंत रावावे आणि शेतीचा फायदा एकट्या मालकांना लाटावा ही विषमता आपणांस इस्लाममध्ये दिसून येणार नाही. जो जमीन कसतो, रात्रंदिवस हाडाची काढे करतो त्याला व त्याच्या कच्चावच्चांना पोटभर अन्न किंवा अंग झाकण्यापुरता कपडाही मिळू नये हा घडघडीत अन्याय आहे असा इस्लामचा दावा आहे. जमिनीच्या मालकाला त्याला स्वतःला कसता येईल तेवढीच जमीन आपल्या मालकीची म्हणून ठेवतां येईल. दुसऱ्यांना जमीन कसावयास देऊन त्यावर घर वसल्या वाटेल तेवढा पैसा मिळविण्याचा त्याला हक्क नाही. हजरत पैगंबरांच्या सहवासांत असणाऱ्या अनेकांनी आपल्या जमिनी दुसऱ्यास कसावयास दिल्या होत्या; पण नंतर इस्लामच्या तत्त्वानुसार त्यांनी ती पद्धत बंद केली. अबदुल्ला बिन उमर नांवाच्या श्रीमंत जमीनदाराने आपल्यापुरती आवश्यक तेवढी जमीन ठेवून बाकीची जमीन त्याने जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना वहाल करून टाकली. हजरत पैगंबर एकदा म्हणाले, “तुमच्यापैकी जो जमिनीचा मालक असेल, त्याने ती जमीन स्वतः कसावी किंवा विनावेतन दुसऱ्याला कसावयास देऊन टाकावी.” आपली नैतिक जबाबदारी ओळखण्याचे जमिनीच्या मालकांनी टाळले आणि संबंध जमीन आपल्याकडेच ठेवण्याचा अट्टाहास केला तर त्याच्याजवळून सरकारने ती

† Historians' History of the World, Vol. 8, Page 323.

जमीन सक्तीने काढून घ्यावी आणि गरजू लोकाना वाटून टाकावी हा इस्लामी दंडक हजरत उमर यानी विलाल बिन हरिस मंझी याच्या वावर्तीत अमलात आणून दाखविता.

जनतेच्या उपजीविकेस आवश्यक असणारे जिन्नस योग्य भावानें विकले पाहिजेत अशी सक्ति करण्यात आली आहे. वाजवीपेक्षा भरमसाट फायदा घेऊन लोकांच्या आर्थिक परिस्थितीस अधिक ताण देणे हा गुन्हा समजण्यात येतो. गरीब जनतेला पिळून पैसा मिळविणें हे पाप आहे असें प्रत्येकानें समजलें पाहिजे. या वावर्तीत हजरत पैगबरानी काढलेले उद्गार अत्यंत मननीय आहेत.

“जो स्वस्त दरात विकत घेतो व स्वस्त दरात विकतो त्याला मोठ्या फायद्याचें श्रेय मिळतें आणि जो जिन्नस विकत घेऊन त्याचा साठा करतो आणि जास्त भावानें विकतो त्याच्यावर परमेश्वराचा कोप होतो.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

इस्लामनें साठेबाजाना दिलेला इशारा मनन करण्यासारखा आहे. स्वस्त दरानें माल घेऊन तो साठवून ठेवणारा आणि माल भरमसाट भावानें विकणारा मनुष्य मानवजातीचा शत्रू समजला पाहिजे. अशा रीतीनें मानवाना छळणारावर परमेश्वर कधीही प्रसन्न होत नाही; त्याचप्रमाणें जनतेच्या कल्याणाकरिता आपली संपत्ति खर्च न करता ती साठवून ठेवणारा तितकाच दोषी समजला जातो.

“जो सोने व चांदीचा साठा करून ठेवतो आणि अह्याच्या कार्याकरिता खर्च करित नाही त्यांना जबर दाल भोगावे लागतील असें जाहीर करा.”

—पवित्र कुराण ९:३५.

अल्लाचे कार्य म्हणजे मानव्याचें कार्य; त्या कार्याकरिता आपली संपत्ति खर्च करणारास इस्लाममध्ये थोर दर्जा आहे. जनतेच्या कल्याणाकरिता किंवा स्वास्थ्याकरिता आपल्या गडगज संपत्तीतून एक पैसाही न खर्च करता त्या संपत्तीचा साठा करणारा गृहस्थ तुच्छ व हीन मनोवृत्तीचा समजला जातो अशा गृहस्थास असह्य हाड भोगावे लागतात असें इस्लाम समजतो. संपत्ति मिळविण्याचे सर्व मार्ग आपल्या माडकीचे करण्यास इस्लामचा सूक्त विरोध आहे. व्यापार किंवा उद्योगधंद्यातील मक्तेदारीस इस्लाममध्ये स्थान नाही. मालाचें उत्पादन किंवा विक्री करण्याचा एकमेव हक्क देण्यास इस्लाम मनाई करतो. अनेकांच्या परिश्रमावर एका व्यक्तीचा अफाट फायदा हें दुष्ट तरतूद याच्या बुडाशी असल्यामुळे तें ग्राह्य मानलें जात नाही या ऐजजी इस्लामने एक नवीन योजना प्रसृत केली आहे. एकट्यानें जमिनीचें पीक किंवा मालाचें उत्पादन करण्यापेक्षा तें सामुदायिक रीतीनें करणें अधिक श्रेयस्कर आहे. सामुदायिक रीत्या शेती करायच्या पद्धतीस 'मुजारअत' अशी संज्ञा आहे. खेड्यातील जमीन तेथील सर्व शेतकऱ्यांना कमावयास देणें किंवा सरकारने स्वतः आपल्या सवधी खाल्याकडून त्या जमिनीची मगागत करून पीक काढणें हें दोन्ही प्रकार वरील पद्धतींत समाविष्ट होतात. खेड्यातील सर्व शेतकऱ्यांना जमीन देण्यात आली तर त्याच्या गरजा व उदरनिर्वाह यांपुरते अन्नधान्य राखून ठेवून बाकीचें सर्व सरकारचें हवाली करायचें असतें.

वैयक्तिक व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र त्या व्यापाऱ्याला व्यापाराची मक्तेदारी कधीही मिळत नाही. व्यापार किंवा धंदा यावर सरकारनें नियंत्रण ठेवावयाचें आहे.

मोठ्या व्यापाऱ्याकडून गोरगरीब नागविले जाणार नाहीत याचदृष्टीसक्त खबरदारी घेण्यात येते. पदार्थांच्या किंमती ठरविण्याचा अधिकारही सरकारचा आहे. सहकारी पद्धतीने व्यापार करण्यास उत्तेजन देण्यात आले आहे. या पद्धतीस 'मुजारवत' (सामुदायिक व्यापार) अशी संज्ञा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 'मुशारकत' (सामुदायिक उद्योगधंदे) नावाची जी पद्धत आहे त्यामुळे सामुदायिक उद्योगधंद्यास चाळना देण्यात आली आहे. अशा रीतीने सामुदायिक रीत्या शेती, व्यापार किंवा उद्योगधंदे केल्यास त्यामुळे सहकार्य, सहानुभूति वगैरे गुण वाढीस लागतात. एका व्यक्तीला सर्व फायदा न मिळना तो अनेकामध्ये वाटला जातो याकरिता ही पद्धत इस्लामने अधिक श्रेयस्कर मानली आहे.

राष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिति सुस्थिर रहावी याप्रीत्यर्थ इस्लामने ज्या प्रशासनीय उपायांचा अवलंब केला आहे त्याचे आपण विहंगमदृष्ट्या अवलोकन केले आहे. इतकेही करून आर्थिक परिस्थिति कावूत राहिली नाही तर ती आटोक्यात आणण्याकरिता शक्य त्या उपायांचा अवलंब करण्यास इस्लामने प्रचलित सरकारास संपूर्ण अधिकार दिला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रात दुःकाळ पडून जनतेची उपासमार होऊ लागली तर 'त्रियाव' नावाचा कर श्रीमतावर वसविण्यास सरकारला हक्क दिला आहे. अल्लामा इब्न हाजम लिहितात, "सरकारी राजियामधून गोरगरीब व गरजू यांच्या आर्थिक गरजा भागविता आल्या नाहीत तर श्रीमत लोकांवर खास कर वसविण्याचा खलिफाना अधिकार देण्यात आला आहे. श्रीमतांनी जर नकार दिला तर त्याच्याकडून सक्तीने कर उसूल करणेचा आहे "

राष्ट्रातील अनाथ मुले, विमा, अपंग व वृद्ध यांची आवाळ

होऊ नये म्हणून इस्लामने फार खबरदारी घेतली आहे. त्याकरिता खलिफा हजरत उमर याच्या कारकीर्दीत 'दिवान' नावाचे स्वतंत्र खाते उघडण्यात आले. तत्संबंधी लिहिताना एक मुस्लिम पंडित म्हणतो, "ठराविक मुदतीनंतर खानेसुमारी करून त्या खानेसुमारीच्या आधारानर (१) विधवा व अनाथ मुलें (२) हजरत पैगंबराच्या वेळी लढाईत निकामी झालेले अपंग (३) आजारी, लुलेपागळे व वृद्ध नागरिक याना वार्षिक तनखा देण्याकरिता 'दिवान' नावाचे एक खास खाते हजरत उमर यानीं सुरू केले. या योजनेनुसार प्रत्येकास कमीत कमी २५० दिनाराचा तनखा मिळत असे. नुकत्याच जन्मलेल्या बालकाना त्याच्या आईबापाना मिळणारा तनखा देण्यात येऊ लागला. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी हजरत उमर म्हणाले, "परमेश्वरानें मला आणखी आयुष्य दिलें तर सना पर्नतासारख्या निर्जन स्थळी राहणाऱ्या एकाकी धनगरासही तनखा मिळेल अशी मी पराकाष्ठा करीन."* याही पुढे जाऊन, हजरत उमर यानीं आणखी एक अभिनव उपक्रम केला असें बरीच प्रथात (पृष्ठ २१९-२०) नमूद केले आहे. प्रत्येक मनुष्यास त्याचे आरोग्य आणि ताकद टिकविण्याकरिता साधारणपणे किती अन्न लागते हें अजमावण्यासाठी त्यानीं तीस लोकांनर प्रयोग करून पाहिला. त्यानंतर त्यानीं एक खास निवेदन काढून तितके अन्न प्रत्येकास सरकारकडून देणें याचें असा हुकूम केला. आपल्या राष्ट्रांमधील दारिद्र्य व उपासमार नाहीशी व्हावी म्हणून इस्लामने राज्यकर्त्यांस जे प्रयोग करान्यास प्रवृत्त केले आहे ते आजच्या काळातही उद्बोधक वाटतील.

* See Ibn Sa'd Vol. III, P 213-17

आपला स्वार्थ, अप्पलपोटेपणा, संपत्तीची हाव वाजूला ठेवून माणुसकीच्या दृष्टीने आपण राष्ट्राकडे पाहू लागलो तर आर्थिक दुःस्थिति दूर व्हावयास फारसा वेळ लागणार नाही. या दृष्टीने पवित्र कुराणने दिलेला आदेश प्रत्येकाने आपल्या अत करणावर कोळून ठेवण्यासारखा आहे.

“ त्याना सागा की आपल्या गरजेपेक्षा जास्त असेल तें सर्व दुसऱ्याना देऊन टाका.”

इस्लामचा हा बहुमोल उपदेश जर आचरणात आणून दाखविता तर जनतेच्या आर्थिक स्त्रास्थ्यास केवढी तरी मदत होणार आहे. अशा तऱ्हेचे औदार्य जर प्रत्येकाने दाखविले तर आर्थिक अनासऱ्या हा शब्द अस्तित्वांत देखील राहणार नाही. बरीच वाक्यात बघुतेला आवाहन करण्यात आले आहे. बघुऱ्याच्या भावनेने दुसऱ्याशी वागा हाच अर्थ त्यामध्यें अभिप्रेत आहे. जनतेमध्ये बघुत्वाच्या भावना जितक्या जास्त प्रमाणात फैजारतीत तितक्या प्रमाणात आर्थिक परिस्थिति निरळन जाईल. इस्लामने राज्यशाखान बघुतेला जें महत्त्व दिले आहे ते यामुळेच.

समता हा लोकशाहीचा फार मोठा आधार आहे. ज्या ठिकाणी समता नाही त्या ठिकाणी निर्भळ लोकशाही समजत नाही. ज्या राष्ट्रांमध्ये काळागोरा असो भेद केला जातो, उच्चनीचपणाचे कप्पे पाडले जातात, स्पृश्यास्पृश्य असा भेद केला जातो त्या राष्ट्रांने लोकशाहीचा कितीही डागोरा पिडला तरी ती लोकशाहीच नाही. कदापिही पात्र होऊ शकणार नाही. लोकशाही म्हणजे की त्या

ठिकाणी कोणताही भेदभाव, पंक्तिप्रपंच दिसून येतां कामा नये. इस्लाममध्ये समता किती प्रकर्षाने दिसून येते याचे विवेचन मागील एका प्रकरणांत येऊन गेलें आहे. गरीब-श्रीमंत सोडून घा पण मालक व नोकर यांच्यामध्ये समता कशी असते हें आपण पाहिलें आहे. पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करतांना देवी सरोजिनी नायडू (तारीख १३ आक्टोबर १९१७ इसवी रोजी) म्हणाल्या, “ भिकारी आणि राजा समसमान मानण्याची शिकवण इस्लाम धर्मांत आहे. प्रजासत्ताक राज्यघटनेचे बीज या शिकवणी-मध्ये आहे.” याच समतेवर इस्लामनें राज्यशास्त्र आधारलें आहे. सर्वाधिकार्यापासून भिकार्यांपर्यंत सर्वांना सारख्या न्यायानें वागविण्यांत येतें. मुस्लिमांना एक कायदा व मुस्लिमेतरांना एक कायदा असा भेद त्या राज्यशास्त्रांत कधीही दिसून येत नाही; मुस्लिमांना खास सवलती आणि परधर्मीयांच्या हक्कांचा संकोच अशी विपमता कधीही दृष्टीस पडत नाही. संख्येच्या जोरावर सर्व हक्क लाटावयाचे, इतरांची कुचंबणा करावयाची याला लोकशाही म्हणतां यावयाचे नाही; फार झालें तर बहुसंख्याकाचें राज्य म्हणतां येईल. राष्ट्रांमध्ये एकादा लहानसा गट असला तरी त्याला तें आपलें राज्य आहे असें वाटलें पाहिजे. असा विश्वास ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी खरी लोकशाही नांदत असते.

अशा लोकशाहीत जात किंवा वशिला याला स्थान नसून मनुष्याची कर्तवगारी व योग्यता यावरच जास्त भर दिला आहे. अबू मुसा अल अशरी नांवाचे मुस्लिम गृहस्थ एक मोठी सरकारी नोकरी मागण्याकरितां आले असतां हजरत मुहम्मद पैगंबरांनी त्याला दिलेलें उत्तर मननीय आहे. ते म्हणाले, “ परमेश्वराला

स्मरून मी सागतों कीं जो गृहस्थ ही जागा मागतो किंवा त्या जागेची अभिलाषा वाळगतो त्याला आम्ही त्या जागेवर कधीच नेमत नाही.”* वशिला, जात किंवा दडपण याचा काडीमात्र विचार न करतां योग्यतेवर नेमणुका करण्याची प्रथा त्याच्या राज्यशाखात दिसून येते. त्या राज्यशाखाचें स्वरूप कसें जातिनिरपेक्ष होतें व त्यामध्ये सर्वांना सारखा वाव कसा होता याचें वर्णन डॉ. अब्दुल हमीद काझी यानीं ‘New Humanity’ या आपल्या ग्रंथांत केलें आहे. ते म्हणतात, “मानवांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होईल व बहुतेकें ध्येय प्रत्यक्ष अमलात येईल असें आदर्श राज्य हजरत पैगबरानीं प्रस्थापित केलें. त्या राज्यात मुस्लिम, ख्रिश्चन व ज्यू लोकाना सारख्या रीतीनें वागविलें जात होतें. त्या राज्यात नीति आणि राजकारण याचा संगम झालेला दिसून येईल. नागरिकांच्या आर्थिक गरजाकडे लक्ष देण्यात येई. अन्न आणि वस्त्र याच्या अभावी कोणीही नागरिक आढळून येत नसे. राज्याधिकारी आणि इतर याच्यामध्ये मेदभाव नव्हता. तेथील पुढारी आपल्या अनुयायाप्रमाणेंच साध्या रीतीनें रहात. सर्वजण एकमेकाकडे समतेच्या भावनेनें पहात व सर्वांच्या कल्याणाकरिता सारखेच झटत. मुस्लिम व मुस्लिमेतर याना सारखेच आर्थिक व राजकीय हक्क होते. ते दोघेही राष्ट्रांच्या संरक्षणार्थ भाग घेत. मुस्लिमेतराना मतस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे ते संपूर्ण सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभोगीत. आपल्या धर्मसांप्रदायाप्रमाणे ते परमेश्वराची प्रार्थना करीत. ज्याप्रमाणें मशिदीचें संरक्षण करण्यात येई, त्याप्रमाणें परधर्मीय

* (Al-Bukhari & Muslim on the Authority of Abū Mūsā.)

धर्ममंदिराचेंही सरक्षण करण्यात येई, मुस्लिमेतरांचे कज्जे त्याच्या न्यायाधिकाकडून त्याच्या कायद्याप्रमाणें चालविले जात. थोडक्यात सागावयाचें म्हणजे हजरत पैगबरानी प्रस्थापित केलेलें राज्य हें न्याय, समता आणि बहुता यावर आधारलेलें 'अल्लाचें राज्य' होते असें म्हणायला हरकत नाही."

त्या राज्यशास्त्रात प्रत्येक व्यक्तीला धर्म, आचार व विचार-स्वातंत्र्य आहे. मुस्लिम राजवट म्हणून परधर्मीयांच्या धर्मावर गदा आणायची, त्याचें आचारविचारस्वातंत्र्य काढून घ्यावयाचें किंवा त्यांना निरनिराळ्या मार्गांनी छळायचाचें हें आततायी व लोक-शाहीला काळीमा लावणारे प्रकार नियेधार्ह समजण्यात आले आहेत. त्या काळीं जेत्यानी पराभूत केलेल्या परधर्मियाचें शिरकाण करण्याची प्रथा होती. राज्य मिळविण्यापेक्षा परधर्मीय नागरिकाची कत्तल करणें हें अधिक महत्त्वाचें समजले जात होतें. मध्ययुगीन काळात, अशा अत्याचारांनीं सवध इतिहास रक्ताळलेला आहे. कित्येक वेळा प्रतिक्रिया म्हणून एकाद्या मुस्लिम राज्यकर्त्यास असे अत्याचार करण्याचा मोह उत्पन्न झाल्यानंतर त्याला कसें परावृत्त करण्यात येई याचें वर्णन प्रसिद्ध इतिहासकार एडमंड ऑलिव्हर यानें केलें आहे. तो म्हणतो, " कित्येक वेळां सुलतानास रक्ताचा सूड घेण्याची बुद्धि होत असे पण तशा प्रत्येक वेळीं मुफ्ती ' पर-धर्मियाची कत्तल करणें किंवा त्याच्या धार्मिक आचारविचारावर बंधन घालणें हे पवित्र कुराणच्या आज्ञेविरुद्ध आहे ' असें स्पष्टपणें सागत व सुलतानही त्याप्रमाणे वागे."*

* Cessel's History of Russo-Turkish War, Vol I, Page 269

देश पादाक्रांत केल्यानंतर तेथील प्रजाजनाना सक्तीने आपल्या धर्माची दिक्षा देण्याचा रिवाजच होता; अर्थातच धर्मांतर केलें नाही तर त्याच्या नशीबी मृत्यु हा ठेवलेला असे. इस्लामनें ही अमानुष पद्धत बदलून टाकली. स्टॅन्ले लेनपूळ म्हणतो, “गॉथ लोकानीं ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार करून त्यांचे सक्तीनें धर्मांतर केलें हें लक्षात न घेता, अरब मुस्लिमांनीं परधर्मियाना संपूर्ण धर्म व प्रार्थनास्वातंत्र्य दिलें.” पुढें हाच प्रथकार म्हणतो, “आपल्या मुस्लिम राज्यकर्त्यांबद्दल परधर्मियाना केरुं समाधान वाटत होते याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे सबंध आठव्या शतकात एकही धार्मिक बंड झालें नाहीं हें होय.”

कित्येक ठिकाणीं सक्तीचें धर्मांतर जरी करण्यांत आलें नाहीं तरी परधर्मियानीं जाहीरपणें केलेलीं धार्मिक निदर्शनें किंवा विधी यांवर सक्त बंदी घातलेली दिसून येते. हा एक प्रकारचा अत्याचारच आहे असें इस्लाम समजतो. जाहीर धार्मिक निदर्शनें किंवा विधी चरण्याचा परधर्मियाचा हक्क त्यानें मान्य केला आहे. याविषयी जॉन मिल म्हणतो, “मुस्लिम अमदानींतील धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुता याचा विचार केला असता, ख्रिश्चन नागरिकांना तक्रार करावयास जागाच नाहीं ... चर्चमध्यें घटा वाजविल्या जातात, क्रॉस आणि चित्रें याची मिरवणूक काढली जाते आणि धार्मिक वेप घालून फिरण्याची पूर्ण मुभा आहे.”*

काही ठिकाणीं धर्मस्वातंत्र्य असतें; पण परधर्मियाचा उत्कर्ष पाहवला जात नाहीं. श्रीमत परधर्मीय पाहिला कीं कित्येकाचा कपाळशूळ उठतो पैसे मिळविण्याचे त्याचे मार्ग गुप्तपणें बंद

करण्याचा प्रयत्न केला जातो. कोणीकडून तरी त्यांचा उत्कर्ष होऊ नये हीच त्यांची मनीषा असते. याविषयी History of the World या ग्रंथात जो उल्लेख आढळतो, तो मननीय आहे. “आपल्या धर्माच्या निष्ठेनें भारानून जाऊन मुस्लिमांनी परधर्मियाचे सपत्ति मिळविण्याचे मार्ग कवीही वद करून टाकले नाहीत हैं अत्यंत स्पष्ट सत्य आहे.”

परधर्मीय नागरिकाशीं हमरीतुमरी न करता किंवा त्याच्याविषयी द्वेष न बाळगता त्याच्याशीं सभ्यपणाचें व अदबीचें वर्तन करण्या-बद्दल सरकारी नोकरांना सक्त हुकूम देण्यात येत. जनतेचें स्वास्थ्य पाहणे व त्याच्या गेरसोयी दूर करणे हें सरकारी नोकराचें काम असते त्यांनी दुसऱ्या कोणत्याही उचापती न करता आपलें कर्तव्य नीट वजाविलें पाहिजे. जनता म्हटली की तिच्यात सर्वधर्मीय लोक आले. त्या सर्वांची सेवा करणें हे नोकराचें काम आहे असा दडक घालण्यात आला होता. हजरत उमर याच्या अमदानीत एका मुस्लिम अधिकाऱ्याने खिश्न लोकाशीं उद्धटपणें वर्तन केले म्हणून त्या-बद्दल त्याला राजीनामा देण्यास खलिफांनीं भाग पाडलें. राज्या-मधील परधर्मियांना किती सहृदयतेनें वागविलें पाहिजे याचा उल्लेख किताबुल खिराजमध्ये (खंड २ पृ. ७७) आढळून येतो. तो उल्लेख असा -

“लक्षात ठेवा ! जो परधर्मीय प्रजाजनांवर अन्याय करतो, किंवा त्याला दिलेल्या कराराचा भंग करतो, किंवा त्याला अश्ल होईल असा त्याच्यावर जुद्धम करतो, अथवा त्याच्या समतीवाचून

एकादी वस्तु काढून घेतो त्याच्याविरुद्ध पुनरुस्थाना दिवशीं मी माझी फिर्याद दाखल करीन.”

—हजरत मुहम्मद पैगबर

हजरत पैगबराना परधर्मीय नागरिकावद्दल किती सहानुभूती घाटत होती हें त्याच्या वरील वक्तव्यावरून दिसून येतें. हजरत पैगबरानीं सहानुभूतीचा किंवा सहिष्णुतेचा नुसता उपदेशच केला नाही तर ती सहिष्णुता प्रत्यक्ष अमलात आणून दाखविली. मदिनेचे सर्वाधिकारी झाल्यानंतर व सर्व राज्यसूत्रें हातीं आल्यानंतर त्यानीं एक खास सरकारी फर्मान काढून परधर्मियाना अभय दिलें आहे. त्या फर्मानातील कलमें अशीं —

(१) जो कोणी आमचा नागरिक या जाहीरनाम्याचें उल्लंघन करील तो विश्वासघातकी ठरून परमेश्वराचें वचन मोडल्याचें पाप त्याच्या पदरीं पडेल. जाहीरनाम्याचें उल्लंघन करणारा मग तो राजा असो, रस्त्यांतील भिकारी असो वा कोणीही असो, तो शिक्षेस पात्र होईल

(२) खिद्यन लोकांचे धर्मगुरू याना प्रवास करतांना एकाद्या पर्वतावर अगर खेड्यामध्ये अगर प्रार्थनामंदिरात उतरण्याचा प्रसंग आला तर सर्व ठिकाणीं मी आहे असें समजून त्याच्या मालमत्तेचें व त्याचें संरक्षण केलें पाहिजे. कारण ते माझे नागरिक आहेत यावद्दल मला अभिमान वाटतो.

(३) मी सर्व अमलदारांस हुकूम करतो कीं त्यांनीं खिद्यन लोकांपासून कर वसूल करू नये किंवा त्यांचेकडून इतर पैसेही उकळू नयेत

(४) खिश्न लोकांचे न्यायाधीश किंवा प्राताधिकारी याना चडतर्फे करावयाचा अधिकार कोणालाही नाही. ते आपल्या अधिकारावर कायम राहतील.

(५) प्रवास करतेवेळीं कोणाही खिश्न माणसाला कोणीही घास देऊं नये.

(६) त्याच्या प्रार्थनामंदिरात ते जात असता त्यांना कोणीही प्रतिकार करावयाचा नाही.

(७) युद्धाचे वेळीं युद्धामध्ये सामील होण्याकरिता त्याच्यावर जरूरदस्ती केली जाणार नाही किंवा युद्धाकरिता त्याचेजवळून करही वसूल केला जाणार नाही.

(८) एकाद्या खिश्न स्त्रीनें मुस्लिमाशीं विवाह केला तर त्या मुस्लिमास आपल्या खिश्न स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या धर्मापासून पराङ्गत करण्याचा हक्क नाही.

(९) प्रार्थनामंदिरें बाघताना खिश्न लोकांची गैरसोय कोणीही करू नये प्रार्थनामंदिरें किंवा मठ बाघताना त्यांना मदतीची जरूरी लागेल तर मुस्लिमांनीं त्यांना मदत केली पाहिजे.

(१०) त्याच्याविरुद्ध कोणीही शस्त्र उचलता कामा नये. उलट त्याच्याकरितां मुस्लिमांनीं लढावयास तयार झालें पाहिजे. आपल्या राज्याबाहेरील खिश्न लोकाशीं मुस्लिमांनीं युद्ध पुकारलें तर आमच्या येथील खिश्न नागरिक आपल्या शत्रूचा धर्मवधू आहे म्हणून मुस्लिमांनीं त्याचा द्वेष किंवा तिरस्कार करू नये.

(११) माझ्या कोणीही नागरिकांनै या जाहीरनाम्याचा

मग कस नये, एकादा मुस्लिम या जाहीरनाम्याविरुद्ध वागला तर तो परमेश्वराचा व आमचा गुन्हेगार होईल

वरील कळमे वाचल्यानंतर इस्लामने राज्यशाखात सहिष्णुतेस केवढे उच्च स्थान दिले आहे आणि परधर्मियाच्या स्वातंत्र्याविरुद्धी केवढी जागरूकता प्रदर्शित केली आहे हे स्पष्टपणे दिसून येईल.

इस्लामने राजकारणात न्यायास अग्रपूजेचा मान दिला आहे न्यायाने वागणे म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचे परिपालन करणे होय असे इस्लाम मानतो निस्पृह न्यायदान हे लोकशाहीचे वेगळे आहे अशी इस्लामाची शिकवण आहे न्यायाचे स्थान सदैव उच्च आहे असे समजण्यात येते. राष्ट्रातील अधिसत्तेच्या छहरीनुसार न्याय दिला जात नाही, उलट त्या अधिसत्तेला मार्गदर्शन करण्याचे श्रेष्ठ कार्य न्यायाकडून होत असते इस्लामने अधिसत्ता अन्यायाच्या, असत्याच्या मार्गाने जाऊ लागली तर तिला योग्य मार्गावर आणण्याचा अधिकार न्यायाला दिला आहे. ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांना न्यायदानात मुळीच ढवळाढवळ करता येत नाही किंबहुना अशा सत्ताधिकार्यांना न्यायदेवता नाव विचारू शकते ज्या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या मर्जावर न्याय अमळवून असतो, ते मागतील त्याप्रमाणे न्याय दिला जातो त्या ठिकाणी किंवा त्या राष्ट्रात कधीही स्वास्थ्य नादणें शक्य नाही. न्यायाच्या स्वातंत्र्यावर, स्थैर्यावर व इन्नतीवर राष्ट्र जगत असते व प्रगत पावत असते. जातपात, धर्म, गरीब-श्रीमंत, सत्ता किंवा गणगोत याचा विचार न करता ज्या राष्ट्रांत न्याय दिला जातो ते राष्ट्र, ती राजघट किंवा ती लोकशाही सदैव उत्कर्ष पावत असते; याच्या उलट परिस्थिति असल्यास ती राष्ट्रास

मारक ठरते असें इस्लाम आग्रहानें सांगतो. मकसम वशातील एका श्रीमंत व्यक्तीनें गुन्हा केल्यावर, त्याबद्दल रदबदली करण्याकरिता उसमा विन झैद नावाचे त्या व्यक्तीचे वजनदार नातेवाईक हजरत पैगबराकडे आले असता हजरत पैगवर म्हणाले, “परमेश्वराच्या कायद्याविरुद्ध मी ढगळाढवळ करावी या हेतूनें आपण माझ्याकडे आला आहात काय ?” हजरत पैगबरानीं एक सभा बोलाविली व वरील प्रकारास उद्देशून ते म्हणाले, “आपल्या अगोदरची जीं राष्ट्रें होती, त्या राष्ट्रांत गरिवाना शिक्षा करावयाची व श्रीमताच्या वावर्तीत कायदा सैल करावयाची जी वृत्ति होती त्यामुळेच तीं राष्ट्रें रसातळास गेलीं.”

“तुमच्या, तुमच्या आईवापाच्या, नातेवाईकांच्या किंवा गरीब-श्रीमतांच्या विरुद्ध न्याय द्यावा लागला तरी त्याची पर्वा न करता परमेश्वरास साक्ष ठेवून न्यायाचें परिपालन करा.”

—पवित्र कुराण ४:१३५.

आपले आईवाप, आप्तेष्ट यांच्या विरुद्धही न्याय द्यावा लागला तर तो आपण निस्पृहपणे दिला पाहिजे. एकाद्या श्रीमंत गृहस्थाच्या विरुद्ध आपण आपलें मन प्रदर्शित केल्यास त्याचा रोप आपणास सोसावा लागेल याबद्दल भीति बाळगता कामा नये; इतकेंच नव्हे तर प्रत्यक्ष आपल्याविरुद्ध एकादा आरोप केला गेला तर तो लपविण्याचा प्रयत्न न करता आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे किंवा आपण अपराधी आहोंत असें कबूल केलें पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनें इतकें नीतिधैर्य दाखविलें तर जगामध्ये सत्ययुग प्रत्यक्षात उतरल्याखेरीज राहणार नाही. इस्लामच्या या उज्वळ सदेशाप्रमाणें निस्पृह न्यायदान केल्याची अनेक उदाहरणे आपणांस

आढळून येतील. आपल्या मुलाच्या पाठीवर कोरडे मारणारे हजरत उमर याचें उदाहरण आपल्या समोर आहेच. सुलतान महमूद याचें उदाहरणही आदर्श व रोमाचकारक आहे. एका शहरात त्याच्या सैन्याचा तळ पडला असता, त्या शहरातील एका मुस्लिमेतर नागरिकानें सुलतानाजवळ आपली फिर्याद गुदरली. तो म्हणाला, “शहेनशाहा, राजघराण्यांतील एक तरुण दररोज रात्री माझ्या घरान शिरतो व माझ्या तरुण मुलीची वेअदबी करतो. मला या बाबतीत न्याय मिळायला एवढीच माझी मागणी आहे.” ही हकीकत ऐकनाच सुलतान महमूद क्रुद्ध झाले. त्यांच्या सैन्याबरोबर राजघराण्यातील दुसरा तिसरा कोणी पुरुष नसून त्याचा स्वतःचा मुलगा होना. आपल्या मुलांनं असें नीच कृत्य करावें याबद्दल त्यांना विषाद वाटला. त्यांनी त्या फिर्यादीस पुन्हा तो तरुण आल्याबरोबर वर्दी दे, असें सांगितलें. तिसऱ्या दिवशी फिर्यादीनें वर्दी दिल्याबरोबर सुलतान महमूद यानीं आपली तलवार घेतली व तडक त्या फिर्यादीच्या घरी प्रयाण केलें. तो तरुण त्या गृहस्थाच्या घरी झोपला होता. सुलतान महमूद यानी त्या खोलींतला दिवा मालविण्यास सांगितले. दिवा मालविण्यात आल्यावर सुलतानानीं त्या तरुणास जागें केलें व तलवारीच्या एका फटकाऱ्यासरशीं त्याचें डोकें उडविलें. दिवा लागल्यानंतर सुलतानानीं त्या तरुणाकडे पाहिलें व गुडघे टेकून परमेश्वराची अनन्यभावानें प्रार्थना केली. तो विचारा फिर्यादी हा सारा प्रकार पाहून भाबडून गेला. सुलतान म्हणाले, “तुला मीं दिवा मालविण्यास सांगितलें, तें एवढ्याकरिताच कीं उजेडात माझ्या मुलाचें तोंड पाहिल्यानं माझें पितृप्रेम जागृत होऊन, माझ्या कर्तव्यापासून परानृत होईन अशी मला भीति

वाटली आणि प्रार्थना एवढ्याकरितां केली कीं त्या तरुणाचें तोंड पाहिल्यावर तो माझा मुलगा नव्हे असें मला आढळून आलें आणि असा नीच मनुष्य माझ्या पोटीं जन्मास घातला नाहीं म्हणून परमेश्वराला आळविलें.

प्रत्यक्ष राजप्रमुख असला तरी देखील त्याला अन्यायी वृत्तीबद्दल जाब विचारण्याचा जनतेला अधिकार आहे. राजप्रमुख गुन्हा करूं शकत नाहीं किंवा त्याला न्यायासनापुढें उभें करतां येत नाहीं असा इतरत्र असणारा दंडक इस्लामनें झुगारून दिला आहे. राजप्रमुख हा देखील आपल्यासारखाच एक माणूस आहे. एका गरीब माणसाला त्यानें केलेल्या गुन्ह्याबद्दल सजा व्हावी आणि राजप्रमुंखाला तशाच गुन्ह्याबद्दल कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवावें हा अन्याय आहे असें इस्लाम समजतो. त्याची जबाबदारी लक्षांत घेतां त्याला न्यायाच्या बाबतीत एकाद्या गरीब माणसापेक्षां जास्त जबाबदार धरण्यांत आलें पाहिजे. न्यायासनासमोर गुन्हेगार म्हणून उभे राहणारे अनेक राजप्रमुख किंवा सर्वाधिकारी इस्लामच्या इतिहासात आढळून येतील. सुलतान महमंद तघलक याचें नांव सर्वश्रुत आहे. त्यानें एका हिंदु मुलास निष्कारण फटके लगावले म्हणून त्या मुलानें काशीकडे फिर्याद नेली. काशीनें सुलतानास न्यायालयांत हजर राहण्यास फर्माविलें. सुलतान हजर झाल्यानंतर काशीनें जितके फटके या हिंदु मुलाला मारले तितके त्या हिंदु मुलानें सुलतानास मारावे असा निकाल दिला. सुलतान महमंद यांनी आपली पाठ उपडी केली आणि त्या मुलानें एकवीस फटके लगावले.

इस्लामच्या या असामान्य न्यायी वृत्तीमुळेच मुस्लिम ज्या ज्या ठिकाणीं गेले, त्या ठिकाणीं त्यांनीं तेथील नागरिकांचा विश्वास

सपादन केला आहे एक प्रथकार म्हणतो, " आपण दिलेल्या वचनाचें अत्यंत निष्ठेने परिपालन, सर्ष जातीच्या लोकाना कोणताही भेदभाव न बाळगतां निस्पृहपणे दिलेले न्यायदान, यामुळें मुस्लिमांनीं जनतेचा विलक्षण विश्वास सपादन केला "†

निस्पृह न्यायदान हें लोकशाहीचें वेभय तर अनत्याचार ही तिची शक्ति आहे अधिसत्ता टिकविण्याकरिता किंवा राजकारण यशस्वी करून दाखविण्याकरिता किंवा वेळा अत्याचाराचा अवलंब करावा लागतो ही निचारसरणी त्या अधिसत्तेच्या किंवा राजकारणाच्या कमजुवतपणाची द्योतक आहे न्यायाच्या व प्रेमाच्या जोरावर अधिसत्ता टिकते, अत्याचाराच्या जोरावर नव्हे अत्याचारानें ताःपुरती शातता नादेल, पण ती वादळापूर्वीची शातता होय अत्याचारामुळें अधिसत्ता तर राहोच पण स्वतःचें अस्तित्त्व देखील धोक्यात येते हें जनतेनेही पण लक्षात घेतल पाहिजे केवळ द्वेषानें किंवा भायनेनें धुद होऊन एकाद्या वर्गावर किंवा समाजावर अत्याचार करणे ह वेव्हाही आत्मघातकीपणाचें आहे आपण बहुसख्याक आहोंत किंवा राज्य आपलें आहे म्हणून अल्पसख्याकांवर जुलूम करणे किंवा त्यांना दडपून टाकणें हा पराक्रम तर नव्हेच पण कमजुवतपणा आहे. अत्याचार ही पराक्रमाची कसोटी नव्हे पण कमजुवतपणाची निशाणी आहे योग्य मार्गाचा अवलंब न करता एकदम अत्याचारास प्रवृत्त होणें हें शक्तीपाताचें लक्षण आहे

राष्ट्रास किंवा आपल्या स्वतःस कमजोर करणाऱ्या अत्याचारी वृत्तीपासून आपण सर्वस्वी अलिप्त राहिलें पाहिजे मात्र आपल्या

मनामध्ये संभ्रम उत्पन्न होऊं नये म्हणून अत्याचाराची व्याख्या काय किंवा त्याची मर्यादा कोणती हें आपण समजावून घेतलें पाहिजे. रक्तपाताचें प्रत्येक कृत्य म्हणजे अत्याचार होऊं शकेल काय याचाही आपण विचार केला पाहिजे.

“ जुलूम होत असता एखाद्यानें प्रतिकार केला तर त्याला दोषी ठरविता येत नाही.”

—पवित्र कुराण ४२:४१.

अन्यायासाठीं झगडा म्हणजे अत्याचारी कृत्य नव्हे किंवा जुलुमाचा प्रतिकार म्हणजेही अत्याचार नव्हे. एकादें कृत्य अत्याचाराचे आहे किंवा नाही हें नीतीच्या निकषावर घासून पहावें लागतें. नीतीच्या मर्यादा ओलाडून किंवा नैतिक मूल्यें पायदळीं तुडवून कोणतेंही कृत्य केलें तर ते अत्याचाराच्या सदरांत येऊ शकतें. अन्याय किंवा जुलूम याचा प्रतिकार करीत असता रक्त साडलें गेलें तर ते कृत्य केव्हाही अत्याचाराचें होणार नाही. निरपराध माणसावर हल्ला झाला असता किंवा एकाद्या नरपगूपासून सुशील स्त्रीच्या चारित्र्याचें रक्षण करीत असता जर रक्ताचा सडा पडला तर तो अत्याचार होऊ शकत नाही. याच्या उलट एकाद्या अनाय गृहस्थास आपण अपशब्द बोललों किंवा एकाद्या सज्जनास निष्कारण दुर्गाधिलें तर तो मात्र अत्याचार समजला जाईल. आपल्यासमोर धडधडीत अन्याय चालला असता, नैतिक मूल्याची धूळधाण उडविली जात असता, डोळे मिटून उभे राहणें किंवा स्तब्धपणें बाजूला निघून जाणें हा अनत्याचार नव्हे तर चाललेल्या अत्याचारास प्रत्यक्ष प्रोत्साहन होय. अशा भ्याड वृत्तीचा इस्त्रामला मनापासून तिटकारा आहे. ज्या ज्या ठिकाणीं अन्याय किंवा अत्याचार

चाळला असेल त्या ठिकाणी प्रतिकार करा असा त्यानें आदेश दिला आहे. अशा तऱ्हेचा प्रतिकार करित असतां जर मरण आलें तर तें शूराचें मरण आणि अत्याचारी माणसाची त्याच्या हातून हिंसा शाली तर ती अहिंसा असें इस्लाम मानतो. इस्लामनें आपल्या अनुयायांस शूराची अहिंसा किंवा अनत्याचार शिकविला आहे.

“परमेश्वर जुद्धम किंवा अत्याचार करणारावर प्रेम करित नाहीं.”

—पवित्र कुराण ४२:४०

जुद्धम, जवरदस्ती किंवा अन्याय यांना पायबंद घालण्याचें कार्य इस्लामचें असल्यामुळे अशा अत्याचारांचा धिक्कार करण्यांत आला आहे. निरपराधी लोकांवर जुद्धम किंवा अत्याचार करणाऱ्या दुष्ट माणसावर परमेश्वर प्रेम करणें शक्य नाहीं. परमेश्वरास प्रिय असणाऱ्या मानवांचें स्वास्थ्य नष्ट करणें म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरास दुखविणें होय. मुस्लिम म्हणविणाऱ्या व्यक्तीनें असें घोर पातक कधीही करतां कामा नये. माणसाच्या आयुष्यांत कांहीं असे प्रसंग येतात की त्या वेळीं अत्याचार करण्याची वृत्ति सहज बळावते; पण परमेश्वराचें स्मरण ठेवून त्या दुष्ट वृत्तीस लगाम घातला पाहिजे. आपद्धर्म म्हणून एकादा वाक्य प्रसंग ओढवला तरी त्या वेळीं देखील आपण मोठा संयम दाखविला पाहिजे. उदाहरणार्थ, लढाईचा काळ म्हणजे अत्याचाराचा मोसम. अशा प्रसंगीं माणसाची सद्बुद्धि नष्ट पावते आणि तो संताप व द्वेष यांच्या आहारी जातो. फक्त शत्रूशीच मुकाबला न करतां शत्रूच्या छिया, मुलें आणि वृद्ध आप्तेष्ट यांच्यावर अत्याचार केले जातात, त्यांची संपत्ति लुटली जाते, त्यांच्या अन्नूची धुळधाण करण्यांत येते. इस्लामनें या पाशवी अत्याचारांचा

धिःकार केला आहे. छडावयाचें तर तें शत्रूंशीं ! त्यांच्या स्त्रियांनीं किंवा कच्च्यावच्च्यांनीं आपलें काय वाईट केलें आहे, त्यांना काय म्हणून छळावयाचें, त्यांच्यावर काय म्हणून अत्याचार करावयाचे, त्यांचे काय म्हणून वळी घ्यावयाचे असा स्पष्ट सवाल टाकून त्या लढवऱ्यांना अत्याचारापासून परावृत्त करण्याचें कार्य इस्लामनें केलें आहे. त्या काळचा विचार केला म्हणजे इस्लामची मानवता विशेषपणें आपल्या डोळ्यात भरते. त्या काळीं शत्रूंच्या स्त्रिया, मुलेंवाळें आणि वृद्धांची एकजात कत्तल करणें, त्यांच्या शेतांतील पिकें व फळशाडें उध्वस्त करणें, त्यांचीं प्रार्थनामंदिरें धुळीला मिळविणें, छटमार करणें वगैरे अनन्वित प्रकार होत. अशा परिस्थितीत “ स्त्रिया, मुलें व वृद्ध यांना ठार मारूं नका, त्यांचीं पिकें जाळूं नका, फळ-शाडें तोडूं नका, त्यांच्या प्रार्थनामंदिरांना धक्का लावूं नका आणि छटमार करूं नका ” अशी इस्लामनें दिलेली आज्ञा मार्गें कोठेतरी आपण पाहिळीच आहे.

युद्धामध्ये कैदी झालेल्या शत्रूंना किती माणुसकीने वागविलें जातें याचें ह्मण वर्णन सर बुईल्यम मूर यांनीं केलें आहे. ते म्हणतात, “ मुस्लिम सैनिक आपलें स्वतःचें अन्न कैद्यांना देत आणि आपण नुसत्या खजूरावर वेळ भागवीत. एक कैदी त्यांना म्हणाला, “ मदिनेच्या मुस्लिमांवर परमेश्वरी कृपेचा वर्षाव होवो. आम्हांस वाहनावर घसून ते स्वतः पायीं चालत, त्यांच्याजवळ अगदीं थोडें अन्न असतां तें सर्व आम्हांला देऊन टाकीत. ” आजच्या सुधारलेल्या काळांतही शत्रूंना अमानुशतेनें वागविण्यांत येतें या गोष्टीचा विचार केला आणि इस्लामचा सहृदयतेचा वरील आदेश पाहिला म्हणजे

इस्लाम मानव्याचा केवढा श्रेष्ठ पुरस्कर्ता आहे याची आपणास कल्पना येईल.

इस्लामी युद्धनीतीमध्ये मानव्याला व अनत्याचाराला कसे प्रधान स्थान आहे हे आपण वर पाहिले आहे. लुटमारीसारखे कृत्यही त्या युद्धनीतीला मजूर नाही. एकदा लढाईच्या वेळी हजरत पैगवराची नजर चुकवून काही सैनिकांनी एका मेंढ्याच्या कळपावर धाड घातली. त्यापैकी काही मेंढ्या कापून त्याचे मास चुलीवर शिजत ठेविले. हजरत पैगवराना ही बाती लागताच ते तडक त्या ठिकाणी गेले आणि मास शिजणारे भाडे उपडे करून सैनिकाना म्हणाले, “अशा तऱ्हेचा लुट केलेला दुसऱ्याचा मास खार्णे हARAM (निषिद्ध) आहे.” त्याचप्रमाणे सैनिकांनी नागरिकाना त्रास दिला तर त्या नागरिकाना समक्ष बोलावून आणून आपल्या सैनिकांनी केलेल्या अपराधाबद्दल दिलगिरी प्रदर्शित करीत, इतकेच नव्हे तर त्यांना नुकसानभरपाईही देत.

इस्लामच्या या उदार शिकवणीमुळे जुद्ध किंवा अत्याचार यांपासून मुस्लिम सैनिक अलिप्त असत. आपल्या देशावर शत्रूची धाड म्हणजे लुटमार, आपत्ति, दुष्काळ आणि मूर्तिमत् हाहाकार ही कल्पना इस्लामने पार बदलून टाकली. शत्रू झाला तरी वागताना सहृदयतेचा अत्रलव केला पाहिजे, अनत्याचाराचे व्रत स्वीकारले पाहिजे, माणुसकीने वागले पाहिजे असा नवा दंडक हजरत पैगवरानी घालून दिला. हजरत पैगवराना अत्याचाराबद्दल वाटत असलेला तिटकारा व त्याबद्दल त्यांनी आपल्या अनुयायांना केल्या उपदेश यांवर एका आंगठ प्रयकाराने स्वच्छ प्रकाश टाकला आहे. तो म्हणतो, “हजरत मुहम्मद पैगवर न्यायी, विश्वासू आणि

सुसवद्ध महाभाग असून अत्याचाराळा किंवा धर्माच्या नावाखाली होणाऱ्या आक्रमक वृत्तीला त्याचा सक्त विरोध असे. वचावाचा किंवा आत्मसंरक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला आहे. त्याच बरोबर परधर्मियाशी युद्ध किंवा बदला न घेण्यास वजावळ आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर हजरत मुहम्मद यानी अत्याचाराचा निषेध केला आहे असें मला कवूळ करावे लागते.” † महाज विन जवळची यमनचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केल्यानंतर हजरत पैगंबरांनी त्याला जो उपदेश केला तो पाहिल्यावर हजरत पैगंबरांचा अनत्याचारावर केवढा विश्वास होता हे सहज कळून येण्यासारखे आहे. ते यमनच्या गव्हर्नरास म्हणाले, “तुम्ही प्रजाजनांस अत्यंत दयाळूपणाने व विचाराने वागविले पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी कठोरपणे वागता कामा नये, किंवा त्यांची संपत्ति लुटता कामा नये. दुःखिताचा शाप आपणाला भोगतो हे लक्षात ठेवा. त्रस्त लोकांचे सुस्कारे परमेश्वरचरणी लयकर रुजू होतात या गोष्टीची आठवण असू द्या.”

लोकशाहीमध्ये नागरिकांच्या स्वास्थ्यास मोठे महत्त्व आहे. लोकांचे राज्य म्हणाऱ्यांचे आणि लोकांचा जीव धोक्यात राहावयाचा, त्यांना स्वास्थ्य लाभावयाचे नाही अशी परिस्थिति लोकशाहीला खचित भूपणातच नाही. राष्ट्र म्हटले की त्यात निरनिराळ्या धर्मांचे, विविध पक्षांचे किंवा मतप्रणालीचे लोक राहणारच. आपल्या पक्षाच्या किंवा धर्माच्या लोकांकडेच जास्त लक्ष पुरवावयाचे, त्यांची जास्त दखल घ्यावयाची आणि इतरांकडे दुर्लक्ष करावयाचे, त्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावयाची नाही असा पंक्तिप्रपंच खऱ्या लोक-

शाहीमध्यें कदापिही दिसून येत नाही. नागरिक म्हटला तर तो कोणत्याही धर्माचा, पक्षाचा वा मतप्रणालीचा असो त्याला स्वास्थ्य व संरक्षण मिळालेंच पाहिजे. संबंध राष्ट्रात एकच परधर्मी नागरिक असेल तरी त्याला विनधोक व सुखानें राहता आलें पाहिजे असा इस्लामचा दंडक आहे. त्या राज्यशाखांत परधर्मियाना इतकें अभय देण्यांत आलें आहे कीं त्यानीं त्याबद्दल आपुलकी व संपूर्ण समाधान व्यक्त केलें आहे. स्टॅन्ले लेनपूल म्हणतो, “जनतेमध्ये समाधान नादत होतें. त्याच्या धर्माचे राज्यकर्ते असता त्यांना जें समाधान होतें त्यापेक्षां जास्त समाधान व प्रसन्नता त्यांना मुस्लिम राजपटींत वाटत होती.”† त्याचप्रमाणें त्यांना इतकी निर्भयता वाटत होती कीं रात्रीं द्वारें न लावता ते झोपत असत असें रेव्हरंड डॉड्स या ख्रिश्चन धर्मोपदेशकानें लिहून ठेविले आहे. तो म्हणतो, “गुन्हेगारी व वेकायदा वागणूक यांमुळें बदनाम झालेले प्रांत मुस्लिमांच्या सामर्थ्यान राज्याखालीं येताच इतके सुव्यवस्थित व सुरक्षित झाले कीं तेथील नागरिक रात्रीं दारे देखील लावीत नसत. जनावराना बाहेर पडतां येऊ नये म्हणून एक कोळदाडा अडकविलेला असे.* मुस्लिम राज्यकर्त्यांविषयीं परधर्मियाना इतका विश्वास वाटे कीं, लढाईच्या वेळीं मुस्लिमाना विजय मिळामा अशी ते प्रार्थना करीत. लंडन युनिव्हर्सिटीमधील अरबी भाषेचे प्रो. अनॉल्ड यानीं Preaching of Islam नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये रोमन युद्धाचे वेळीं, मुस्लिम राज्यकर्त्यांविषयीं ख्रिश्चन लोकानीं काय उद्गार काढले आहेत हें दाखविले आहे. “आमच्यापर पुन्हा आपलें राज्य

† Moors in Spain, Page 43.

* Rew. Dodds, Page 106

होवो आणि रोमन लोकांविरुद्ध आपणास विजय मिळो अशी आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करितो. त्याचें आमच्यावर राज्य असतें तर त्यांनीं आम्हाला कांहीं दिलें नसतें पण सर्वस्वी आम्हाला लुटलें असतें.”† अगदीं अलीकडे टिपू सुलतानच्या राज्यातील ब्रह्मवृंद टिपू सुलतानास युद्धामध्ये विजय मिळावा म्हणून अनुष्ठान करित ही गोष्ट मराठा सैन्याचे नेते हरिपंत फडके यांनीं आपल्या पत्रांत स्पष्ट केली आहे. (ऐतिहासिक टिपणें, भाग ५, पृष्ठ २८) ते म्हणनात, “रंगस्वामीपार्शी व शिवालयीं ब्राह्मण अनुष्ठानास घालून प्रयोग चालले आहेत. एक ब्राह्मण जळात मस्तक ठेवून दोन अडीच प्रहर धरते पाय करून अनुष्ठान करित आहे. या शिवाय चाळीस ब्राह्मणांनीं दुसरा पर्याय चालविला.” जनतेचा संपूर्ण विश्वास हा अधिसत्तेचा पाया असतो हें वरील उदाहरणांवरून स्पष्टपणें सिद्ध होतें.

नागरिक म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनें आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाकरिता मनोभासानें झटलें पाहिजे. राष्ट्राची शक्ति क्षीण होईल किंवा ती दुर्भंगून जाईल असें कोणतेंही कृत्य करता कामा नये. राष्ट्राच्या अम्युदयार्थ अधिसत्तेनें आपली शक्ति केंद्रीभूत केली असता ती शक्ति कमजुमत होणार नाही याबद्दल सदैव जागृत राहिलें पाहिजे.

“ देशात स्थिरस्थावर शास्यानंतर उपद्व्याप करू नका.”

—पवित्र कुराण ७:५६

राष्ट्रास मारक ठरेल असें कोणतेंही कृत्य किंवा कट करण्यापासून आपण अलिप्त राहिलें पाहिजे. काहींतरी उपद्व्याप करून

राष्ट्रांत वेदिली फैलावणें किंवा त्याच्या स्वास्थ्यात विघाड आणणें हा राष्ट्रद्रोह आहे असें आपण सर्वांनी समजलें पाहिजे. स्वदेशाविषयी, आपल्या राष्ट्राविषयी अभिमान बाळगणे, आत्यंतिक आदर प्रगट करणें हा एक श्रेष्ठ सदाचार आहे. आपण ज्या राष्ट्रात जन्म घेतला त्या राष्ट्राविषयी इमान राखणें हें प्रत्येकाचे पवित्र कर्तव्य आहे. एका राष्ट्रात जन्म घ्यावयाचा, त्या राष्ट्राचे नागरिक म्हणवावयाचें आणि त्याच राष्ट्रास विघातक होईल अशी नीच कृत्यें करावयाची हा अधमपणा आहे, अक्षम्य अपराध आहे. अंइल गुन्हेगाराचा महान् गुन्हा एक वेळ क्षम्य मानता येईल पण देशाच्या स्वास्थ्यावर निघारे ठेवणाऱ्या गृहस्थाचा देशद्रोहाचा गुन्हा केव्हाही क्षम्य ठरणार नाही. देशद्रोह म्हणजे एकाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नाही तरासबंध राष्ट्राविरुद्ध गुन्हा आहे. या गुन्हास कदापिही माफी मिळू शकत नाही. अशा देशद्रोही वृत्तीपासून, फितुरीपणापासून प्रत्येक मुस्लिमानें दूर राहून आपल्या राष्ट्राची, देशाची अत्यंत इमानाने सेवा केली पाहिजे असा इस्लामचा आग्रह आहे.

हुंबुल बतन मिनल इमान्

म्हणजे राष्ट्राची, आपल्या मातृदेशाची सेवा हा धर्माचा एक भाग आहे अशी इस्लामची शिकवण आहे. धर्माच्या सर्व शर्ती पाळणारा पण आपल्या स्वदेशाविषयी बेफिकीर राहणारा किंवा त्याची सेवा न करणारा शंभर नंबरी मुस्लिम होऊ शकत नाही. स्वदेशाभिमान हा धर्माचा एक भाग असल्यामुळे त्याचें परिपालन झाल्याखेरीज धर्म परिपूर्ण होऊंच शकत नाही असा इस्लामचा दावा आहे. मुस्लिमानें स्वदेशाभिमान बाळगलाच पाहिजे; पण त्यानें स्वदेशाभिमान म्हणजे इतर देशांचा द्वेष करणें किंवा सान्या जगास तुच्छ

लेखणें असा मात्र त्याचा अर्थ करू नये इस्लामचा स्वदेशाभिमान हा सर्व जगाम लाथाडणारा वेडा स्वदेशाभिमान नाही. त्या स्वदेशाभिमानाच्या पोटी इतर राष्ट्रांविषयी तुच्छता किंवा वैरभाव नसून आपुलकी व प्रेम आहे. आपल्या राष्ट्रांविषयी स्वाभिमान बाळगूनही तो इतर राष्ट्रांबद्दल सहानुभूति दाखवू शकतो; इतर देशांवर प्रेम करू शकतो. ज्याला आंतरराष्ट्रीय स्वदेशाभिमान म्हणता येईल अशा स्वदेशाभिमानाचा इस्लामनें पुरस्कार केला आहे. मानवतेचें ध्येय इस्लामसमोर असल्यामुळे सर्व जगांविषयी आपुलकी बाळगणें हें याचें कर्तव्यच ठरते.

इस्लामच्या दृष्टीनें राज्यशास्त्राचें स्वरूप कसें असतें याची रूपरेषा 'Islam and Socialism' या प्रयात दिसून येते. त्या प्रथाचा कर्ता म्हणतो, " मुस्लिमांच्या अमलाखालीं सर्व लोकाना सारखे हक्क होते. प्रत्येकांवर आपल्या गरीब व अनाथ देशवाधवांचें संरक्षण करण्याची सारखीच जबाबदारी होती. मोफत शिक्षण देण्यात येई. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उदार आश्रय मिळे. वृद्ध किंवा काम करण्यास असमर्थ असलेल्या अपंग लोकांचा सरकारकडून चरितार्थ चारुविण्यात येई; मुलांचे संगोपन करण्यात येई आणि लढाईत पतन पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबियाकरितां व स्त्रियाकरिता फड उभारण्यात येई....कोणालाही जास्त पगार देण्यात येत नसे. सर्वाधिकान्यास किंवा सरकारी नोकरास मामुली तनखा देण्यात येई. लोकशाहीच्या सर्वाधिकान्याला कोणताही खास अधिकार (Power of Veto) नव्हता. नोकरशाहीचा मागमूसही दिसत नसे....जमिनीवर सरकारची मालकी असे आणि हजरत उमरनें जमीनमहसुलाची पद्धत प्रथम जारी केली. वारसाहक्काच्या कायद्या-

प्रकरण ६ वें

इस्लाम आणि तत्त्वज्ञान

“ मुस्लिमांनी जसे रोमन साम्राज्याचे प्रांत जिंकले, तसे तत्त्वज्ञान व शास्त्र हे प्रांतही त्यांनी पादाक्रांत केले ”†

—डॉ. हूपर

मुस्लिमांनी तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे यांचा एकनिष्ठपणे परामर्ष घेतला आहे. ग्रीक विद्या व तत्त्वज्ञान यांचा वारसा मुस्लिमांना प्राप्त झाला होता. त्याच्या आधारे पण स्वतंत्ररीत्या त्यांनी आपले तत्त्वज्ञान जगापुढे मांडले आहे. इस्लामी तत्त्वज्ञान म्हणजे इस्लामी तत्त्वांचा प्रभाव असलेला पौराणिक आणि पाश्चिमात्य विचारांचा परिपाक होय. ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजे धार्मिक हटवादांविरुद्ध बंड तर इस्लामी तत्त्वज्ञान म्हणजे धर्म व तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ असे आपणांस म्हणतां येईल. मुस्लिम तत्त्वज्ञानीं जगाच्या तत्त्वज्ञानांत फार मोलाची भर घातली आहे असे विचारांतीं आपणांस कबूल करावे लागेल. अल्-गझालीचा चिकित्सावाद आणि इब्न रुस्द यांची स्वतंत्र प्रज्ञता यांमुळे जागतिक तत्त्वज्ञान अधिक समृद्ध झाले आहे. लॅंग म्हणतो, “ अरब संस्कृतीच्या विकासाबरोबर नव्या स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा विकास करणारा इस्लाम धर्म सर्वांत अगदीं तरुण धर्म होय.”*

† History of the Conflict between Religion & Science, P. 106.

* भौतिकवादाचा विकास, भाग १ ला, पृ. १७७.

मुळें मांडवळदारांचें अस्तित्व नष्ट झालें. प्रत्येक सधन व्यक्तीनें शेकडा २॥ रुपये कर दिलाच पाहिजे असा कायदा करण्यांत आला. अशा रीतीनें श्रीमंतांच्या पैशांतून गरिवांची व्यवसाय करण्यांत आली.”†

† Islam and Socialism by Khawja N. Ahmad, P. 7-8.

प्रकरण ६ वें इस्लाम आणि तत्त्वज्ञान

“ मुस्लिमांनीं जसें रोमन साम्राज्याचे प्रांत जिंकले, तसें तत्त्वज्ञान व शास्त्र हे प्रांतही त्यांनीं पादाक्रांत केले ”†

—डॉ. ड्रेपर

मुस्लिमांनीं तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे यांचा एकनिष्ठपणें परामर्श घेतला आहे. ग्रीक विद्या व तत्त्वज्ञान यांचा वारसा मुस्लिमांना प्राप्त झाला होता. त्याच्या आधारें पण स्वतंत्ररीत्या त्यांनीं आपलें तत्त्वज्ञान जगापुढे मांडलें आहे. इस्लामी तत्त्वज्ञान म्हणजे इस्लामी तत्त्वांचा प्रभाव असलेला पौराणिक आणि पाश्चिमात्य विचारांचा परिपाक होय. ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजे धार्मिक हटवादांविरुद्ध बंड तर इस्लामी तत्त्वज्ञान म्हणजे धर्म व तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ असें आपणांस म्हणतां येईल. मुस्लिम तत्त्वज्ञानीं जगाच्या तत्त्वज्ञानांत फार मोलाची भर घातली आहे असें विचारांतीं आपणांस कबूल करावें लागेल. अल्-गझालीचा चिकित्सावाद आणि इब्न रुश्द यांची स्वतंत्र प्रज्ञता यांमुळे जागतिक तत्त्वज्ञान अधिक समृद्ध झालें आहे. लॅंग म्हणतो, “ अरब संस्कृतीच्या विकासाबरोबर नव्या स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा विकास करणारा इस्लाम धर्म सर्वांत अगदीं तरुण धर्म होय.”*

† History of the Conflict between Religion & Science, P. 106.

* भौतिकवादाचा विकास, भाग १ ला, पृ. १७७.

हजरत पैगंबराच्या मृत्यूनंतर जवळजवळ एक शतक, मुस्लिमांनी निरनिराळे प्रदेश पादान्नात करण्यात घालविले त्या त्या ठिकाणी स्थाईक ज्ञान्यानतर त्यांनी तत्त्वज्ञान, साहित्य व आधिभौतिक शाखें यांचा अभ्यास करण्यात आपला वेळ खर्च केला. बगदादमध्ये खलिफा अल्-मन्सूरच्या कारकिर्दीपासून तो खलिफा अल्-मामूनच्या कारकिर्दीपर्यंत जगातील महान तत्त्ववेत्त्यांच्या प्रथाची भाषातरें मुस्लिमांनी अरबी भाषेत केली पश्चिम आशिया व युरोपमध्ये कित्येक शतकें अरबी ही सर्वसामान्य भाषा होऊन राहिली होती. त्यामुळे ग्रीक, इराणी किंवा हिंदु तत्त्वज्ञानाची पाश्चात्य देशांना या अरबी भाषातरित प्रथद्वारेंच ओळख झाली. प्लेटो व अरिस्टॉटल या विख्यात तत्त्वज्ञाची साऱ्या जगास ओळख करून देण्याचा मान प्रथम अरब मुस्लिमांनी मिळविला आहे अरबी प्रयागरून ग्रीक तत्त्वज्ञानाचें रूपांतर निरनिराळ्या भाषामधून झालें एक प्रथकार लिहितो, “प्लेटो, अरिस्टॉटल, युक्लिड, अपोलोनिकस व टॉलेमी यांचे समग्र ग्रंथ, त्यांचेरीळ ‘विषमपद विमर्षिणी’ टीकेसहित नव्या युरोपच्या जनकांना प्रथम अरबी भाषेमधूनच वाचावयास मिळाले” * ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन करून मुस्लिमांनी जगापर केवढे उपकार करून ठेविले आहेत याचे वर्णन करताना तोच ग्रंथकार लिहितो, “ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनाने अज्ञान, लोक-भ्रम व दुराग्रह यांचा नाश केला व युरोपमधील लोकांना ऐहिक वैभर, बौद्धिक प्रगती व आध्यात्मिक मुक्ति याचा मार्ग दाखविला. आधुनिक बुद्धिवादाच्या पुरस्कर्त्यांना मुस्लिम तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञांकडून ग्रीक विद्येचा वारसा मिळाला. आधुनिक शास्त्रसंशोधनाचा आद्य

पुरस्कर्ता सर रॉजर वेकन हा अरब मुस्लिमाचा शिष्य होता.† निष्प्रभ व मृतप्राय झालेल्या ग्रीक तत्त्वज्ञानाचे मुस्लिमांनी पुनरुज्जीवन केले म्हणूनच युरोपमध्ये बुद्धिवादाचा विकास होऊन धार्मिक अवडवर व कुनकट मनोवृत्ती याना मूठमाती मिळाली.

नवव्या व दहाव्या शतकात जगामध्ये नामनेत समवेले जाणारे बहुतेक सर्व तत्त्वज्ञान मुस्लिमांनी अरबी भाषेत आणिले. हिंदु तत्त्वज्ञानाचा परिचयही अरबी भाषेच्या द्वारेच झाला. त्या काळी मुस्लिम विद्वानांनी तत्त्वज्ञानाचे एवढे प्रचंड ज्ञानभांडार अरबी भाषेत करून ठेविले की कोणत्याही देशातील ज्ञानपिपासूला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता अरबी भाषेचे श्रयभ अध्ययन करावे लागे. तेराव्या शतकापर्यंत म्हणजे १०० वर्षे, पश्चिम आशिया व युरोपमध्ये अरबी भाषेचे वर्चस्व टिकून राहिले अकराव्या शतकापासून मुस्लिमांनी स्वतःच तत्त्वज्ञान प्रसंगित्याचे श्रेय मिळविले आहे. सोळाव्या शतकापर्यंत साऱ्या जगास भूषणभूत होऊन राहणारे अल्-किंदी, अल् फराबी, अल् ह्मन, अलू सीना, इब्न रुद्द, अबू-बक्र, अल् गझ्नाली यांच्यासारखे महान मुस्लिम तत्त्वज्ञ होऊन गेले

अल्कदी हे पहिले स्वतंत्रपणाने मुस्लिम तत्त्वज्ञानी होत. अबू युसुफ याकूब हे त्याचे संपूर्ण नांव अमून त्याचा जन्म नवव्या शतकाच्या सुरुवातीस झाला. त्याचे वास्तव्य बगदाद शहरी होते. अब्दुल दर्जाचा तत्त्वज्ञानाशी त्या काळी त्याची ख्याती होती. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर २६३ ग्रंथ लिहिले असून 'अरिस्टॉटलचा इतिहास' या अरबी ग्रंथाची सुधारून वाढविलेली

आवृत्ति त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्याच्या असामान्य विद्वत्तेबद्दल एका ग्रंथकाराने पुढील गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. तो लिहितो, “तत्त्वज्ञानाचा अभ्यास गणितावर आधारला पाहिजे, तो निव्वळ काल्पनिक अनुमान असू नये. अमूर्त विचारास तर्कशुद्ध विचाराचे पाठबळ असावे आणि त्याला आधार मूर्त सिद्धांत, नियम व उदाहरणे यांचा असला म्हणजे योग्य अनुमाने काढता येतात. या नियमांनी अभ्यास व विचार करावा असे सांगणारा हा तत्त्वज्ञ वेकन व डेकार्टिस यांच्यापूर्वी सातशे वर्षे होऊन गेला हे मुस्लिम संस्कृतीला किती तरी गौरवास्पद आहे. एक हजार वर्षांपूर्वी अरब तत्त्वज्ञान्याने केलेला हा उपदेश आजही पुष्कळ तत्त्ववेत्त्यांना लाभदायक शाल्याखेरीज राहणार नाही.”*

अब्दु फराबी हे दुसरे महान् मुस्लिम तत्त्वज्ञ असून त्यांचे संपूर्ण नांव अबू नसर मोहम्मद आहे. त्याचा जन्म नवव्या शतकाच्या अखेरीस इराणमध्ये झाला. आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी इ. स. ९५० साली त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली. त्यांचे वडील सैन्यात मोठे अधिकारी होते. कोंवळ्या वयातच त्यांनी आपली मातृभूमि सोडली व बगदाद येथे प्रयाण केले. त्या ठिकाणी त्यांनी अरबी भाषा व तर्कशास्त्र याचा अभ्यास केला. तत्त्वज्ञानाची त्यांना अत्यंत आवड असल्यामुळे त्याचा अभ्यास करण्याकरिता ते हरत येथील विल्यात विधामदिरात गेले. अरिस्टॉटल हा त्याचा आवडता तत्त्वज्ञ. त्याच्या ग्रंथांची त्यांनी २०० वेळा पारायणे केली. विद्याभ्यास संपविल्यानंतर अब्दु-फराबींनी सीरिया व ईजिप्त देशात खूप प्रवास केला. नंतर ते दमास्कस येथे स्थाईक झाले.

त्या वेळी त्याची इनकी विरनायस्था होती की त्यांना सार्वजनिक वागंतीळ कदिलाच्या प्रकाशात वाचन करारें लागे. उदरनिर्वाहा-करिता त्यांनीं खगालदाराची नोकरी पत्करली. एक दिवस तेथील राजपुत्राच्या मुजवतीचा योग प्राप्त झाला अल्-फराबी याची असामान्य निद्वता पाहून त्यांना दररोज ४ दिनार देण्याचा राज-पुत्रानें हुकूम केला या मर्यादित उत्पन्नार सजुष्ट होऊन आपल्या आव-डत्या प्रियाचा अभ्यास व लेवन करीन त्यांनीं आपलें उर्ध्वरित आयुष्य घालविठें. त्यांनीं शमरार प्रथ लिहिले असून त्यापैकीं पन्नासहून अधिक निरनिराळ्या तत्त्वज्ञाचा परामर्ष घेणारे आहेत. तत्त्व-ज्ञानाच्या सर्ग अगोपागार त्यांचें एतडें प्रभुत्व होते की त्यांना 'दुसरे अरिस्टॉटल' अशी मानाची सजा देण्यात आली होती.

प्रथम अत्यन सात्त्विक वृत्तीचे मुस्लिम व नतर निख्यात तत्त्वज्ञ अशी त्याची भूमिका होती. प्लेटो व अरिस्टॉटलचा वैचारिक सांप्रदाय व इस्लामची शिकरण यामध्यें एकत्राक्यता आहे हें त्यांनीं सिद्ध करून दाखविलें आहे प्लेटो व अरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञाना-मध्ये फरक असला तरी त्यांचा मतितार्थ एकच आहे असा त्याचा दावा होता आल्यामाऊडे त्यांचा विशेष ओढा असल्यामुळें, त्या विषयावर त्यांनीं लिहिलेले ग्रंथ आधारभूत मानले जातात. तर्क-शास्त्राचाही त्यांचा अभ्यास मोठा होता. कारा टी होक्स या विद्वानाच्या मते अल्-फराबीच्या तर्कशास्त्राचा, युरोपियन तर्क-शास्त्रार कायमचा ठसा उमटला आहे याशिवाय सूफी तत्त्वज्ञानाचा आविष्कार करणारे अल्-फराबी हे पहिले तत्त्वज्ञ होत. वैद्यक व गणितशास्त्रातही ते निष्णान होते. त्यांच्यापासून रॉजर बेकन यानीं

गणितशास्त्राचें शिक्षण घेतले. अल्-फराबी हे युरोपमध्ये Alfarabius या नावानें ख्यात आहेत.

अबू अली सीना (Avicenna) या नामाकित शास्त्रज्ञाचा जन्म बुखाऱ्याजवळील एका खेड्यात इ. स. ९८० सालीं झाला. अबु अबदुल्ला नामाच्या पडिताजवळ त्यानीं तर्कशास्त्र, गणितशास्त्र व खगोलशास्त्राचा अभ्यास केला. वयाच्या १७ व्या वर्षींच त्यानीं आपलें अध्ययन पुरें केलें. एकविमाव्या वर्षीं वैद्यक व तत्त्वज्ञान यांवर ग्रंथ लिहीण्यास सुरुवात केली. त्याच्या असामान्य विद्वत्तेमुळे हमदाद इस्पहान दरवारी त्यांना मानाची जागा मिळाली; पण त्याच्या स्तत्र मनप्रणालीमुळें तेंचें त्याचें जीवित सदैव घोक्यात असे. वैद्यक व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तर त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. या दोन्ही विषयांमधील त्याचे ग्रंथ कित्येक शतके युरोपातील शिक्षणकेंद्रात अभ्यासले जात होते. पर्शियन व अरबी भाषेंत त्यानीं ग्रंथनिर्मिती केली आहे. पर्शियन भाषेमधील दानिश नामा आणि अरबी भाषेंतील ऐनुल हिकमत हे ग्रंथ श्रेष्ठ दर्जाचे समजले जातात. अरबी भाषेमधील वरील ग्रंथ दहा भागांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. वेहमन यार, अबुल मामून इस्पहानी, अबुल अब्बास आणि इब्न ताहेर हे प्रसिद्ध मुस्लिम तत्त्वज्ञ त्याचे शिष्य होते. या शिष्यगर्गानें त्याच्या तत्त्वज्ञानाची ग्रंथा पुढें चालू केली.

आपल्या उतारवयात त्यानीं आपली चीजवस्तु विकून टाकून, तो पैसा गीरगारिबास वाटून टाकला. प्रत्येक दिवशीं ते कुराण-वाचन करीत. आपल्या वयाच्या ५७ व्या वर्षीं रमजान महिन्यात ते हमदाद येथें कालवश झाले. या तत्त्वज्ञाच्या कवरीस मेट देण्याकरिता जगातील नामवंत तत्त्वज्ञ हमदाद येथें येत असतात.

मुस्लिम तत्त्वज्ञानाचे सुवर्णयुग म्हणजे दहाव्या आणि चौदाव्या शतकांमधील काळ होय. अकराव्या व बाराव्या शतकांत अबू रयहान, अल् बरूनी यांच्यासारखे विख्यात तत्त्वज्ञ झाले. त्यानंतर इब्न मालिका, जमखशरी, उमरखय्याम, इमाम गज्जाली, नझीर खुखो, इब्ने बाजा, रब्न तुफेल, शहाबुद्दिन सुहरवर्दी, इब्न रुश्द यांच्यासारख्या तत्त्वज्ञांनी जगाच्या इतिहासांत आपले नांव चिरंजीव केले आहे.

अबू बक्र इब्ने बाजा (Avempace) नांवाचे शाखज्ञ स्पेनमध्ये इ. स. ११३८ साली काळवश झाले. त्यांनी अरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानावर लिहिलेले टीकाग्रंथ विद्वत्तापूर्ण समजले जातात. अल् फराबी व यांच्या तत्त्वज्ञानांत वराच फरक आहे. पारमार्थिकता साध्य करण्याकरितां मनन व तन्मयावस्था यांची आवश्यकता आहे असें अल् गज्जाली यांनी प्रतिपादिले आहे; वरील साध्याकरितां संन्यस्त वृत्ति हाच एक मार्ग आहे असा इब्न बाजा यांचा आप्रह आहे. दुसरें तत्त्वज्ञ इब्न तुफेल हे स्पेन देशांत इ. स. ११०० साली जन्मास आले व इ. स. ११८५ साली मोरोक्कोमध्ये त्यांचें देहवसान झालें. त्यांची तत्त्वज्ञ म्हणून कीर्ति आहेच; पण गणिती आणि कवी म्हणून सर्व जग त्यांना ओळखतें. तत्त्वज्ञानावर लिहिलेला त्यांचा अमूल्य ग्रंथ 'हे बिन एकजान' या नांवानें प्रसिद्ध आहे.

शहाबुद्दिन सुहरवर्दी या तत्त्वज्ञाचा जन्म इ. स. ११५३ साली झाला. इराणमध्ये त्यांचा अम्यास आटोपल्यानंतर इजिप्त व सिरियाचे सुलतान सलाहुद्दीन यांच्या विद्याप्रेमी चिरंजिवांनी त्यांना आपल्या पदरी ठेविलें. तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. स्वतंत्र

विचारसरणीमुळे त्यांना धर्मपंडिताचा रोप सहन करावा लागला. दुर्दैवाने वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. 'किनाव नाकिहात,' 'हिकमतुळ इशराक,' 'हयकळ,' 'किनावुन तलवीहात' 'बलागत नाभा' वगैरे अनेक प्रयानी याची स्मृती मागे ठेविली आहे.

इमाम फत्तुद्दिन राझी नावाच्या तत्त्वज्ञाचा जन्म इ. स. ११६६ साली झाला. तत्त्वज्ञानाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी आपला मतमेद आपल्या अनेक प्रयातून केला आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी म्हणजे इ. स. १२१२ साली ते मृत्यु पावले.

अल् गझाली या तत्त्वज्ञाचें नाव तर सर्मतोमुखी झालें आहे. त्याचें संपूर्ण नाव हाज्जतुळ इस्लाम इमाम मुहम्मद असून त्यांचा जन्म इ. स. १०७२ मध्ये झाला. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी एवढी विद्वत्ता संपादन केली की त्यांना वगदादच्या प्रसिद्ध निशामिया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमण्यांत आले. त्यांनी आपल्या पचासन वर्षांच्या अल्प आयुष्यात ७० ग्रंथ लिहून जगाच्या तत्त्वज्ञानात फार मोठी भर घातली आहे. नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान वगैरे अनेक विषय त्यांनी आपल्या प्रयांत हाताळलेले आहेत. त्यांच्या अनेक प्रयापैकी पुढील प्रयांची छंटिन व जर्मन भाषामध्ये भाषांतरे झाली आहेत :- (१) अट् मुनकिज्ज मिन दलाठ (२) तहाफतुळ फिटसफा (३) मीजानुळ अमठ (४) इहयाउळ उल्म (५) वजीज (६) मिहजुन नजर (७) मियाहळ इल्म (८) मकासिदुळ फिटसफा.

चिकित्साशास्त्र हे अल्-गझालीच्या तत्त्वज्ञानाचें राम वैशिष्ट्य आहे. ज्ञान हे अचुक असले पाहिजे आणि तें अत्रलोबन व प्रयोग

याच्याशिवाय मिळणें शक्य नाही असा त्याचा आग्रह होता. विषयाचें विवरण संशयातीत झाल्याखेरीज तें ज्ञानाच्या कसोटीला उतरत नाही अशी त्याची विचारसरणी होती; आणि ही विचार-सरणी डेस्कार्टीसच्या कितीतरी वर्षे आधीं त्यानीं जगापुढें मांडली. त्या काळीं अल्-गज्जालीचें हें चिकित्सावादी तत्त्वज्ञान सर्वत्र अभ्यासलें जात होतें. अल्-गज्जालीच्या योग्यतेबद्दल सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ रेनॉन म्हणतो, “आधुनिक चिकित्सावादाचा जनक ह्यूम यानें देखील अल्-गज्जालीपेक्षां अधिक काहींच सांगितलें नाही. निव्वळ अनुमानाने विचार करण्याची जी पध्दत आहे, त्या पद्धतीच्या मुळावर घाव घालणारी कॅटची विचारसरणी ह्यूमच्या चिकित्सावादातूनच स्फुरली होती हें प्यानी घेतलें म्हणजे ह्यूमच्या पूर्वी ७०० वर्षे होऊन गेलेल्या अल्-गज्जालीचें ऐतिहासिक महत्त्व तात्काळ पटण्यासारखें आहे.”

पाश्चात्य देशांतील शेवटचे महान मुस्लिम तत्त्वज्ञ म्हणजे इब्न रुश्द हे होत. युरोपमध्ये ते Averroes या नावानें प्रसिद्ध आहेत. याचा जन्म क्रोडोवा येथे इ. स. ११२६ सालीं झाला आणि इ. स. ११९८ सालीं त्यांचें देहावसान झालें. तत्त्वज्ञानाखेरीज धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादि शास्त्रांमध्ये त्यानीं विलक्षण पारंगतता मिळविली आहे. बरील विषयावर लिहिलेले त्याचे ग्रंथ श्रेष्ठ दर्जाचे मानले जातात, ‘मवादि उल फिलसफा’ हा त्याचा तत्त्वज्ञाना-वरील महत्त्वाचा ग्रंथ असून त्याचे १२ भाग आहेत. या ग्रंथाखेरीज आणखी २५ ग्रंथ तत्त्वज्ञानावर त्यानीं लिहिले असून तत्त्वज्ञानाच्या अंगोपांगाची त्यामध्ये विरतृत चर्चा केली आहे. अरिस्टोटलवर लिहिलेला त्याचा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. इब्न रुश्द

यानीं नव्या संस्कृतीला अरिस्टॉटलची ओळख करून दिल्यामुळे सवध युरोपात त्याची कीर्ति विद्युत्वेगानें फैलावली. विल्यात शास्त्रज्ञ रॉजर वेकन म्हणतो, “ अरिस्टॉटलनें निसर्गाची ओळख जनतेला करून दिली तर इब्न रुश्दनें प्रत्यक्ष अरिस्टॉटलचीच ओळख करून दिली. इस्लामची शिकवण व अरिस्टॉटलचें तत्त्वज्ञान यात विलक्षण मतैक्य आहे हें इब्न रुश्दनें सप्रमाण सिद्ध करून दिलें. आध्यात्म आणि मानसशास्त्राच्या अनेक मुद्यावर त्यानी अवू-अली सीना या तत्त्वज्ञाशी आपला मतभेद प्रदर्शित केला आहे आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यानी पवित्र कुराणमधील अनेक ऋच्या उद्धृत केल्या आहेत. त्या काळीं युरोप खडात धार्मिक दुरभिमान व दांभिकनेचा सुळसुळाट झाला असता, इब्न रुश्द यानीं निधडेपणानें “ बुद्धिरेव सत्यानुतस्य प्रतिष्ठा ” या ऋतिकारक तत्त्वज्ञानाचा पुकारा केला. बुद्धि आणि श्रद्धा, स्वातंत्र्य व अज्ञान यामधील झगड्याला त्याच्या तत्त्वज्ञानामुळें तोंड लागलें. बुद्धिवादी धातिकारकांना त्याच्या तत्त्वज्ञानामुळेंच स्फूर्ति झाली. इब्न रुश्द याच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्व युरोपवर जवळजवळ ५०० वर्षे होता.

नीतिशास्त्र म्हणजे व्यावहारिक तत्त्वज्ञानाचा (हिकमते अमली) एक महत्त्वाचा भाग अशी व्याख्या मुस्लिम तत्त्वज्ञानीं केली आहे. नीतिशास्त्राचें महत्त्व लक्षात घेऊन इब्न सीना व इब्न रुश्द या तत्त्वज्ञानीं नीतिशास्त्रानर स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. या शास्त्रानर प्रथम लिहिणारा ग्रंथकार म्हणजे अबदुल्ला नात्राचा पंडित होय. इब्ने मुकाफा या नात्रानें तो ओळखला जातो त्यानें ‘दुरुईड यतीमा’ नात्राचा ग्रंथ लिहिला असून ‘पचतत्र’ या सस्कृत ग्रंथाचें अरबी

भाषेमध्ये त्यानेच पहिल्या प्रथम भाषांतर केलें आहे. नसीरुद्दिन तुसी या तत्त्वज्ञाचा जन्म इ. स. १२०० साली झाला असून नीतिशास्त्रावरील 'अखलाखे-नसीरी' हा त्याचा प्रथम प्रसिद्धि पात्र आहे. याशिवाय त्यानीं तत्त्वज्ञान व खगोलशास्त्रावर ५६ ग्रंथ लिहिले आहेत. जलालुद्दिन दव्यानी हे श्रेष्ठ नीतिशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. 'अखलाखे जलाळी' या ग्रंथानें त्यांना विलक्षण प्रसिद्धि मिळवून दिली आहे. 'शरहे हया किल,' 'इसवाते वाजिव,' 'रिसाल ये जौरा' हे त्याचे प्रथम तितक्याच योग्यतेचे समजले जातात. आणखी अनेक मुस्लिम तत्त्वज्ञानीं नीतिशास्त्रावर ग्रंथ लिहिले आहेत.

सूफी तत्त्वज्ञान हा मुस्लिम तत्त्वज्ञानाचा एक भाग समजला जातो. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत सूफी तत्त्वज्ञानाचा उत्कर्ष झाला. वरपांशी आचाराविचारापेक्षा चित्तशुद्धीस जास्त महत्त्व आहे; प्रेमानें जगच काय पण प्रत्यक्ष परमेश्वरास देखील मनुष्य जिंकू शकतो; अतः करण शुद्ध न ठेविता, कितीही चांगली कृत्यें केलीं तरी त्या कृत्यांना महत्त्व प्राप्त होत नाहीं असे विचार सूफी तत्त्वज्ञानानें प्रसृत केले आहेत. सूफी तत्त्वज्ञानाचा खोल अभ्यास केला म्हणजे सूफी तत्त्वज्ञान व वेदांत यांमध्ये विचार-साम्य आहे असें दिसून येईल. आर्थ आणि सेमेटिक आध्यात्मिक विचाराचा परिपाक म्हणजे सूफी तत्त्वज्ञान अशी आपणांस व्याख्या करावी लागेल.

इब्नुल अरबी या स्पेनमधील मुस्लिम तत्त्वज्ञानें सूफी तत्त्वज्ञानाचा मोठ्या हिरीरीनें पुरस्कार केला आहे. त्याचें खास नांव मुहम्मद असें असून, त्यांना 'शेरुल-अकबर' या सन्नेनें सर्वत्र ओळखिलें जातें. त्याचा जन्म इ. स. ११६५ सालीं झाला असून ते शहाबुद्दिन

सुहरवदों, फरीदुद्दिन आतार, नजमुद्दिन राशी, जलालुद्दिन रूमी या पोर्तुगाल तत्त्वज्ञान्याचे समकालीन होते. त्यांनी ३०० ग्रंथ लिहिले असून त्यापैकी १५० सध्या उपलब्ध आहेत. त्याचा प्रचंड ग्रंथ 'फुतुहातुल मकीया' या नावाने ओळखला जातो. या ग्रंथाची ५६६ प्रकरणे असून त्या ग्रंथास सूफी तत्त्वज्ञानाचा ज्ञानकोश असे संबोधिले जाते. 'फुससुल हिकम' या नावाचा दुसरा मोठा ग्रंथ असून त्याची इंग्लिश व उर्दू भाषेत भाषांतरे झाली आहेत.

जलालुद्दिन रूमी यांचे नाव माहित नाही असा मनुष्य विरळा. त्याचा जन्म बल्ख येथे इ. स. १२०७ मध्ये झाला. तेथील राजाच्या जुलुमामुळे त्याचे वडील बहाउद्दिन याना देशत्याग कराना लागला. प्रथम इराण, नंतर सीरिया व शेवटी आशिया मायनरमधील दुनिया शहरीं ते स्थाईक झाले. जलालुद्दिन याचा धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचा मोठा व्यासंग होता. आपल्या शिष्यांच्या आप्रहाररून त्यांनी 'मसनवी' या नावाचा काव्यग्रंथ सहा विभागात लिहिला 'मसनवी' हे एक महाकाव्य समजले जाते. त्यामध्ये ४७००० श्लोक असून सूफी तत्त्वज्ञानाचा संपूर्ण आविष्कार त्यामध्ये झाला आहे. त्यांनी आपले प्रत्येक विधान उदाहरण देऊन ते अधिक सुगम केले आहे. परमेश्वराचे वास्तव्य मशिदीत, देवळात किंवा चर्चमध्ये नसून ते शुद्ध अंतःकरणात असते; परमेश्वरावर अढळ निष्ठा ठेवून मनुष्याने कार्य करित राहावे व फलाची अपेक्षा करू नये; अपकृत्य झाले असता ते परमेश्वरी इच्छेवर न लादता स्वतः मोकळ्या मनाने कबूल करावे; निस्वार्थ वृत्ति प्रत्यक्ष आचरणात आणावी; मनुष्याने स्वतःच्या स्वार्थाकरिता कार्य न करता ते परमेश्वराकरिता करावे; प्रेम व कृतज्ञता याचा अवलंब मनुष्याने

केलाच पाहिजे; प्रेमांमुळे मनुष्य सैतानाचें साधूंत रूपांतर वरू शकतो; धार्मिक विधीपेक्षा प्रेम व सहृदयता यांमुळे परमेश्वर प्रसन्न होतो असे अनेक उदात्त विचार 'मसनवी' मध्ये विखुरलेले आहेत. मनुष्याला पूर्णतः येण्याकरिता त्याला निरनिराळ्या अवस्थामधून जावें लागते या मानवी उत्क्रांतिप्रादाचा परामर्ष मौलाना रूमी यांनी आपल्या महाकाव्यात घेतला आहे.

मसनवी या महाकाव्याच्या खालोखाल 'गुलशने राज' या काव्याचें महत्त्व असून त्यामध्ये एक हजार श्लोक आहेत. सादुद्दिन मोहम्मद शहाविस्तरी हे या काव्याचे जनक होत. त्याचा जन्म इराणमध्ये इ. स. १२५० साली झाला. या काव्यामध्ये सूफी तत्त्वज्ञान निवेदिलें असून त्याची उर्दू, जर्मन आणि इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. 'इनसाने कामिल' हा सूफी तत्त्वज्ञानावरील महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची अनेक भाषांतरे झाली आहेत. अब्दुल करीम या नावाचा तत्त्ववेत्ता या ग्रंथाचा कर्ता असून तो इराणमध्ये इ. स. १३६५ साली जन्मला. वरील प्रथाखेरीज त्यांनी आणखी वीस ग्रंथ सूफी तत्त्वज्ञानावर लिहिले आहेत.

नुरुद्दिन जामी या नामांकित सूफी तत्त्वज्ञाचा जन्म इ. स. १४१४ साली खोरासान येथील जाम गावी झाला. त्याच्या लेखनाचा पसारा प्रचंड असून अनेक विषयांवर त्यांनी विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. काव्यक्षेत्रातही त्यांनी बहुमान मिळविला आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रथापैकी काहीं महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे:— (१) नफहातुल उनस (२) अशिशतुल लमआत (३) सिलसिल तुझ् शहब (४) बहारीस्तान (५) नकदुन नुसूस (६) लवाइह. त्याच्या शेवटच्या ग्रंथाची अनेक

भागांतरे ज्ञाली आहेत. पवित्र कुराणमधून घेतलेल्या महत्त्वाच्या ऋध्या-
चर हा ग्रंथ आधारलेला असून कुराणमधील तत्त्वज्ञानाची त्यानी विस्तृत
चर्चा केली आहे. सूफी तत्त्वज्ञानावर जे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले
आहेत त्यांपैकी काहीं अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ समजले जातात.

ग्रंथकार व त्या ग्रंथाची नावे अशी :—

- (१) अबू नस्र कृत किताबुल लुमा फि तसव्वुफ
- (२) अबुल कासीम कशायरी कृत रिसालये कुशयरिया
- (३) अली कृत कशफुल महजूब
- (४) इमाम गज्जाली कृत इश्याउल उल्म
- (५) इब्नूळ अरबी कृत फुतुहातुल मक्कीया
- (६) ,, ,, ,, फुसूसुल हिकम्
- (७) सुहरवर्दी कृत अयारिफुल मआरिफ
- (८) मीर दर्द कृत इल्मुल किताब

सूफी तत्त्वज्ञानाचा विचार केल्यानंतर पुन्हा आपणास पहिल्या
विषयाकडे वळले पाहिजे. चौदाव्या शतकानंतर फारसे मुस्लिम
तत्त्वज्ञ निपजले नाहीत. चौदाव्या शतकात हिलाळी, इस्महानी,
कुतुबुद्दिन राझी, शिराझी असे तत्त्वज्ञ होऊन गेले. घियासुद्दिन या
नावाचे तत्त्वज्ञ सोळाव्या शतकाच्या अखेरीस जन्मास आले. त्या-
नंतर १९ व्या शतकापर्यंत नांव घेण्यासारखी मुस्लिम तत्त्वज्ञ ज्ञाला
नाही. १९ व्या शतकात सय्यद जलालुद्दिन अफगानी,
शहावलीउल्लाह, सबजावारी, मिर्झा अबुल हसन आणि शेवटी
हिंदुस्थानचे व. सर मोहम्मद इक्बाल हे जन्मास आले. डॉ. इक्बाल
याना आशिया खंडाचे मशहूर तत्त्वज्ञ समजले जाते. त्याचा जन्म,

पंजाबमधील सियालकोट शहरी इ. स. १८७६ साली झाला. एम्. ए. पदवी घेतल्यानंतर ते युरोपास गेले व तेथे अद्यात्म विषयावर एक विद्वत्तापूर्ण प्रबंध लिहिला. या प्रबंधामुळेच त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी ही पदवी मिळाली. असरारे खुदी, रमूझ वेखुदी, झबूरे अजम, जावेदनामा आणि पयामे मश्रीक हे तत्त्वज्ञानाने भरलेले काव्यग्रंथ त्यांनी पर्शियन भाषेत प्रसिद्ध केले. या काव्यग्रंथामुळे डॉ. इक्वाल हे 'तत्त्वज्ञ कवी' या सन्नेनें सबब आशिया खंडात प्रसिद्धीस आले. त्याच्या 'असरारे खुदी' या काव्यग्रंथाचे भाषांतर केव्रिज युनिव्हर्सिटीचे प्रो. निकोल्सन यानीं केल्यामुळे पौरात्य देशाप्रमाणे पाश्चिमात्य देशातही त्याचा बोलंवाला झाला.

डॉ. इक्वाल यानीं मुस्लिमांच्या, हल्लींच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक परस्थितीचे फार सुंदर विश्लेषण केले आहे. Annihilation of Self चें तत्त्व आपल्या प्रगतीस व कर्तृत्वास मारक आहे असे त्यांचें स्पष्ट मत आहे. सर्वसंगपरित्याग हा इस्लाम धर्मास मुळींच संमत नाही, इतकेंच नव्हे तर मानवी प्रगतीच्या मार्गातील ती एक मोठी धोंड आहे असे त्यांना याटतें. डॉ. इक्वाल यानीं Preserving Self चें तत्त्व फार जोराने प्रतिपादले आहे. काही सूफी तत्त्वज्ञ म्हणनात त्याप्रमाणे Self negation तत्त्व त्यांना मान्य नाही; त्याऐवजी त्यांनीं Self affirmation च्या तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. हजरत पैगंबर म्हणतात, 'परमेश्वराच्या विशेष गुणधर्माशी समरस व्हा.' परमेश्वराचे विशेष गुणधर्म म्हणजे निःसत्त्वपणा, अज्ञान, द्वेष किंवा भीरुता

नसून सत्त्वशीलता, ज्ञान, प्रेम किंवा शक्ति ही होत. त्यामुळे Self negation चें तत्त्व घातुक व विपारी आहे. समाजांत निःसत्त्व वृत्ति, उदासीनता आणि शैथिल्य वाढत असल्यामुळे Self negation तत्त्वाचा त्याग करणें हेंच श्रेयस्कर आहे असें डॉ. इक्वाल यांनी प्रतिपादिलें आहे.

प्रकरण ७ वें

इस्लाम आणि विज्ञान

“लॅटीन मार्गाने नव्हे तर, अरबाकडून हल्लींच्या जगाला तेज आणि शक्ति यांची देणगी मिळाली आहे.”†

—एच् जी. वेल्स

विज्ञान आणि भौतिक शास्त्रात मुस्लिमांनी जे मानाचे स्थान मिळविले आहे त्याबद्दल जगांतील मान्यवर शास्त्रज्ञांनी गोरवाचे उद्गार काढले आहेत. वरील क्षेत्रातील मुस्लिमांच्या असामान्य कर्तृत्वामुळे जगाच्या सस्कृतीत फार मोठाच भर पडला आहे. आज सर्वमान्य झालेल्या कित्येक शाखांचे जनकत्व मुस्लिमाकडे आहे हे कळवणानंतर कित्येकाना आश्चर्य वाटेच मुस्लिमांनी विज्ञान व भौतिकशास्त्रात जा अमूल्य कामगिरी केली तिला उद्देशून आजचे विख्यात शास्त्रज्ञ एच् जी. वेल्स यांनी वरील उद्गार काढले आहेत. ते उद्गार लक्षात घेतले म्हणजे मुस्लिमांनी नुसत्या युरोपवर नव्हे तर साऱ्या जगाने केवढे उपकार करून ठेविले आहेत याची आपणास कल्पना येते

मानव जातीचा उत्कर्ष व सोल्य साधण्याकरिता इस्लामने ज्या साधनाचा पुरस्कार केला आहे त्यामध्ये विज्ञानाची प्रामुख्याने गणना होते. इस्लाममध्ये विज्ञानाविरयी अप्रीति नाही, निषेध तर नाहीच नाही, उलट विज्ञानास श्रेष्ठ स्थान देण्यात आले आहे.

† Outline of History, P 432

वैज्ञानिक प्रगति ही मानवी जीवन संपन्न व सौख्यपूर्ण करते असा इस्लामचा विश्वास आहे. मात्र त्या वैज्ञानिक प्रगतीवर नोंतिशास्त्राचें बधन राहिलें पाहिजे असा त्याचा अप्रह आहे. मानवाच्या कल्याणाकरिता, त्याच्या स्वास्थ्याकरिता विज्ञानाचा उपयोग करण्यात यावा; उलट ते मानव जातीच्या संहाराम हातभार लावीत असेल तर त्या विज्ञानास स्थान नाही हा दृष्टिकोन समोर ठेवून मुस्लिमांनी विज्ञानाच्या प्रगतीस हातभार लावला आहे.

इस्लाम धर्मांत विज्ञानास विरोध नाही हें मागे एका प्रकरणात आपण पाहिलें आहे. आपल्या शिकवणीच्या अग्रभागी चमत्कारा-ऐजजी मानवी बुद्धिमत्तेस स्थान दिल्यामुळे विज्ञान किंवा तर्कशास्त्र याना न पटणारें एकही वाक्य स्वीकारावयास इस्लाम तयार नाही. विज्ञानास न पटणाऱ्या चमत्कारापेक्षा, निसर्ग व जीवनाच्या शाश्वत चमत्कारावर इस्लामने जास्त भर दिला आहे. या बौद्धिक बैठकी-मुळेच इस्लाममध्ये विज्ञानाचा पुरस्कार इतक्या प्रभावी रीतीने होऊ शकला. हजरत मुहम्मद पैगबरानी विज्ञानास उत्तेजन दिलें इतकेंच नव्हे तर वैज्ञानिक ज्ञानास पुण्याईचें स्थान मिळवून दिलें. त्यांनी काढलेले उद्गार अभ्यासण्यासारखे आहेत—

“ विज्ञानाचें शिक्षण द्या, जो हें ज्ञान घेतो तो परमेश्वरास भूषवितो; जो हें ज्ञान देतो त्याला ज्ञानधर्माचें पुण्य मिळतें; त्याच्याजवळ हें ज्ञान आहे तो आदरणीय व उपकारकर्ता होऊ शकतो. विज्ञान हें भ्रम व पाप यापासून बचवितें, त्यानें नदन-बनाचा मार्ग मोकळा होतो, विज्ञान हा आपल्या प्रवासामधील

स्नेही, निर्जन प्रदेशांतील विश्वास व एकातवासांमधील सोबती आहे. जीवनाच्या सुसदुःसात विज्ञान मार्गदर्शन करते.†

इस्लामधर्म-प्रणेत्याचा हा महान संदेश मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवला व त्यावरहुकूम विज्ञान व शास्त्र याचा विकास व उत्कर्ष व्हावा एतदर्थ त्यांनी अविश्रात परिश्रम केले. मध्ययुगात बगदाद, कैरो, क्रोडोवा ही मुस्लिम राजधानीचीं गहरे म्हणजे विद्या आणि सस्कृति याची केंद्रे बनली होती. एक ग्रंथकार लिहितो, “त्या काळचा दरबार अत्यंत देदिप्पमान होता. शास्त्रज्ञ, साहित्यिक, कवी, वैद्यकविशारद आणि तत्त्वज्ञानी याचा तेथे सत्कार होत असे. जातिभेदाचा विचार न करता राजाश्रय देण्यात येई. राजदरवारी प्यू व रिश्वन यांचे सारखेच स्वागत होई.” † एस्. पी. स्कॉट नांवाचा ग्रंथकार या विद्याप्रेमी मुस्लिम एलिफाना धन्यवाद देताना लिहितो, “इस्लाम धर्माने अशा राज्यकर्त्यांची मालिका निर्माण केली की ज्यांचे ध्येय आपल्या प्रजाजनाना संपन्न करणे, ज्या योगे अनेक पिढ्यांना फायदा पोहोचेल अशा विद्याची संपदा मागे ठेवणे, कधीही निष्प्रभ होणार नाही अशा बुद्धिमत्तेचे वर्चस्व निर्माण करणे हे होते.” * “न हि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते” असे समजणाऱ्या सुविद्य ग्वलिफाच्या कुमालत्राखाली मुस्लिमांनी ग्रीक विद्या, कला व तत्त्वज्ञान यांचे पुनरुज्जीवन केलेच ; पण त्याही पुढे जाऊन निरनिराळ्या शाखांचा शोध लावून त्यांनी सर्व जगास उपकृत करून ठेविले आहे. ग्रेयार्ड आपल्या ज्ञानकोशात लिहितो, —

† Islam in the World, Page 96

† Islam in the World, Page 109.

* The History of Spain, P. 115

“मध्ययुगीन काळात मुस्लिमांचा इतिहास म्हणजे जागतिक सुधारणेचा व संस्कृतीचा जिवंत इतिहास होय.”

History of Inventions या ग्रंथांत वेकमन म्हणतो, -
 “अरब हे केवढे घोर लोक होते ! त्रिपुञ्ज ज्ञान व अत्यंत उपयुक्त ठरलेले वैज्ञानिक शोध याची आम्हास देणगी देऊन त्यांनी आम्हाला कायमचे ऋणी करून ठेविले आहे.” ह्यूम वोल्ट नागाचा विख्यात ग्रंथकार लिहितो, “युरोपमध्ये दोनशें वर्षे पैमान घालीत असलेला रानटीपणा अरवांनी हाकळून दिला ग्रीक तत्त्वज्ञानाचे मूळ त्यांनी शोधून काढले. त्या ज्ञानाचे पुनरुज्जीवन करून ते थावले नाहीत तर त्यात त्यांनी अमोलिक भर घातली आणि निसर्गाचा अभ्यास करण्याकरिता नवे मार्ग शोधून काढले.” वर उद्धृत केलेले विद्वानाचे विचार किनपत यथार्थ आहेत याचे आपणांला सिद्धान्तलोकन करायचे आहे.

खगोलशास्त्र (Astronomy)

खगोलशास्त्राचा खोळ अभ्यास व त्याचे संशोधन यामुळे मुस्लिमांनी त्या शास्त्रात ज्ञानाची अपूर्व अशी भर घातली आहे. युरोपमधील खगोलशास्त्रवेत्ते अरब मुस्लिमांना अद्यापही आपले गुरु मानतात. पृथ्वीचा आकार, तिचे मोजमाप, चंद्रसूर्याच्या गतीची कोष्टके, ताऱ्यांचे नकाशे, ग्रहांचे वेग, व्येतिर्यांचा शोध, ग्रहाची जंत्री वगैरे या शाखातीत अनेक अगोपागामधे मुस्लिमांनी प्राचीण सहादिले आहे. त्यांनी या शास्त्रात टाटलेले शोध आजही मार्गदर्शक समजले जातात. भाई मानवेंद्र रॉय म्हणतात, “मनुष्याची दृष्टि व्यापक करणाऱ्या व निमर्गांच्या निशमांशी आंठस करून

देण्याऱ्या खगोलशास्त्राची अरबानी अत्यंत कळकळीने जोपासना केली आहे.... त्यांनी खगोलशास्त्राचे मूळचे स्वरूप अगदी पालटून टाकले.” †

इब्राहीम अल् फझरी (इ. स. ७७८) यांनी प्रथमच सूर्य व तारे इत्यादिकांची उंची काढणाऱ्या यंत्राचा शोध लावला. माशाळा (इ.स. ८१५) यांनी खगोल शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. खलिफा हारून अल् रशीद याचा मुख्य ग्रंथपालक फजल नावाचा विद्वान गृहस्थ होता. त्याने इराणी भाषेतील कित्येक खगोल शास्त्रावरील ग्रंथांचे अरबीमध्ये भाषांतर करून ठेविले आहे. त्याचा पुतण्या तर प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ समजला जातो. अली इसा (इ. स. ८३२) यांनी वगदाद व दमास्कस येथे अनेक वेध घेऊन त्यावर आपले विद्वत्तापूर्ण प्रबंध लिहिले आहेत. खलिफा अल मामूनच्या पदरी एक विख्यात खगोलशास्त्रज्ञ होते. ते युरोपमध्ये Alfraganus या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘खगोल शास्त्राची मूलतत्त्वे’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असून लॅटिन भाषेमध्ये त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. उमर फारूकखान (इ. स. ८१५) या इराणी विद्वानांनी खगोल शास्त्रावरील अनेक इराणी ग्रंथांचे अरबी भाषांतर केले आहे. अबू मशर जाफर (इ. स. ८८६) यांनी ‘किताबुल मदखल’ नावाचा ग्रंथ लिहिला असून युरोपियन खगोल शास्त्रज्ञांनी त्या ग्रंथाची विलक्षण स्तुति केली आहे. सदर विद्वान गृहस्थ युरोपमध्ये Albumasar नावाने ख्यात आहेत. अल् बतानी (इ. स. ९२९) हे सर्वांत श्रेष्ठ मुस्लिम खगोलशास्त्रज्ञ समजले जातात. त्यांनी खगोलशास्त्रावर लिहिलेल्या अनेक ग्रंथांची भाषांतरे युरोपियन

† Historical Roll of Islam, Page 79

भाषामध्ये झाली आहेत. युरोपमध्ये हे शाखज्ञ Al-bategnus या नावाने मगहर आहेत. अबू बक्र नावाचे तितक्याच तोडीचे शाखज्ञ इराणमध्ये होऊन गेले, ते युरोपमध्ये Alubather या नावाने ओळखले जातात त्याच्या ग्रंथाची लॅटिनमध्ये भाषांतरे झाली आहेत.

या शाखज्ञानी 'ताऱ्याची ओळख' या नावाचा ग्रंथ लिहिला असून त्याचेही लॅटिनमध्ये भाषांतर झाले आहे. त्या काळी इराण-मध्ये खगोलशास्त्रासंबंधी इतकी आरड उत्पन्न झाली होती की उमर खय्याम या विख्यात कवीनाही खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी या शाखावर अभ्यासपूर्ण असे अनेक लेख लिहिले आहेत. पूर्वाची इराणी दिनदर्शिका बदलून नव्या पद्धतीची दिनदर्शिका त्यांनीच सुरू केली. ग्रीक खगोल-शास्त्रज्ञांचे सिद्धांत खोडून काढणारा इब्न युनुस नावाचा शाखज्ञ होऊन गेला. त्याच्या 'जीजुल अकबर अलहाकिमी' या महान ग्रंथाचे भाषांतर उमर खय्याम यानी केले आहे. सावित दिन कुरा नावाच्या शाखज्ञानी ग्रहाची गती नक्की केली, व सूर्याची चक्रगति ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे व १२ सेकंदात पुरी होते असे सिद्ध केले. आजच्या काळात हा सिद्धांत वरोवर आहे असे मानले जाते.

नमोमंडळाची व्यवस्थित पहाणी करण्याकरिता मुस्लिमानी ठिकठिकाणी वेधशाळा बांधल्या. गलिफा मामून याच्या आज्ञेने दमास्कम येथे प्रथम मोठी वेधशाळा बांधण्यात आली. या वेध-शाळेचे अल् फरगानी, अब्बास जोहरी, सय्यद दिन अली आणि खालिद यांच्यासारखे विज्ञान दिग्दर्शक होते. मुसा बधूनी

स्वतःच्या उपयोगाकरिता एक वेधशाळा उभारली होती. शरफुद्दिन विन आजादुद्दौला यानीं तर अनेक तज्ज्ञ खगोलशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली स्वतःच्या वागेमध्ये वेधशाळा बांधली होती. सीरिया व स्पेनच्या राज्यकर्त्यांनी आपआपल्या देशात वेधशाळा बांधल्या होत्या. सर्वांत उत्कृष्ट वेधशाळा ईजिप्तमध्ये असून तिचें नांव 'रसदे हाकमी' असें आहे. स्पेनमधील वेधशाळेचा मात्र धर्मयुद्ध करणाऱ्या ख्रिश्चन लोकांनी नाश करून टाकला. तैमूरचा नातू उल्घवेग यालाही पण खगोलशास्त्राची आवड होती. त्यांनी घियासुद्दीनला हुकूम देऊन समरकंद येथे (इ. स. १४३७) एक प्रचंड वेधशाळा बांधविली. रशियाच्या पुराणग्रंथ सशोधन खात्यानें सन १९०० सालीं या वेधशाळेचा शोध लाविला. सुलतान मुरादने तुर्कस्थानात वेधशाळा बांधण्यास तकीऊद्दीन यास फर्माविलें. पण तेथील सनातनी मुस्लांच्या विरोधामुळे ते कार्य तसेंच अर्धवट राहिलें. हिंदुस्थानामध्ये मुहम्मदगहाच्या कारकीर्दीत (१७१९-४८) दिल्ली येथे नजमुद्दिन याने वेधशाळा बांधली. राजा जयसिंगाने बनारस व जयपूर या शहरीं वेधशाळा बांधल्या. त्याच वेळीं खगोलशास्त्रावरील अरबी ग्रंथांचें सस्कृतमध्ये भाषांतर करण्यात आलें. एक ग्रंथकार म्हणतो, " वेधशाळा उभारण्याची पद्धत मुस्लिमाकडून युरोपियन लोकांनी घेतली व त्यात सुधारणा केल्या. खगोलशास्त्रविषयक पुष्कळ उपकरणांचा शोध व त्यामध्ये सुधारणा मुस्लिम खगोल शास्त्रज्ञांनी केल्या आहेत."* मुस्लिमांनी या विषयावरील ग्रंथसभार मोठ्या प्रमाणात केला आहे खगोल व वैद्यक शास्त्रावर लिहिलेली ३६०० च्या वर पुस्तके अद्यापही कैरोच्या लायब्ररीत आढळून येतात.

* Outline of Islamic Culture, Vol I, Page 180.

मुस्लिमांनी खगोल शाखाच्या क्षेत्रात जी संस्मरणीय कामगिरी करून ठेवली आहे, त्यासंबंधी लिहिताना डॉ. डेपर म्हणतो, “खगोलशाखासंबंधी विचार केला तर असे दिसून येईल की त्यांनी ग्रहाची केवळ जत्री न करता, नभोमंडळात दृश्य असणाऱ्या ताऱ्यांचे नकाशेही बनविले. त्यापैकी आकारमानाने मोठ्या असणाऱ्या ग्रहाना त्यांनी जी अरबी नावे दिली ती अद्याप प्रचलित आहेत. त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाची मोजणी करून तिचे आकारमान ठरविले; तसेच परमजाती वृत्ताची कल्पना बांधली. सूर्यचंद्राच्या गतीची शुद्ध कोष्टके छापली व वर्षाच्या कालमर्यादा ठरवून विपुवअयनाशाचा पडताळा पाहिला. हा प्रेसनं अल्-वत्तानीच्या ग्रहशास्त्र या ग्रथावद्दल गौरवपर उद्गार काढले आहेत. इ.स. १००० मधील इजिप्तच्या खलिफाचा आश्रित इब्न युनूस याने लायलेल्या एका महत्त्वाच्या शोधाकडे नजर टाकण्यास सुचविले आहे. त्यात अल्-मन्सूरच्या वेळी ताराचे अस्त, ग्रहाच्या युती, अयनान्त, विपुत्र व ग्रहणासंबंधी घेतलेल्या बऱ्याच वेधाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे खगोलाच्या मोठमोठ्या घडामोडींचा अर्थ लायता येतो अरब खगोलवेत्त्यांनी जोतिर्यंत्राची रचना करणे व त्यांना पूर्णत्वास नेणे; सूर्यनवकडीसारख्या निरनिराळ्या साधनांनी कालमापन करणे वगैरे गोष्टीत आपले तनमनधन खर्च केले आहे. कालमापनाला लवकाचा त्यानीच प्रथम उपयोग केला.”†

रसायनशास्त्र

“प्रयोगात्मक शास्त्रापैकी रसायनशास्त्राचे अरब लोक उत्पादक

आहेत. नैट्रिक ॲसिड, सल्फ्यूरिक ॲसिड, अल्कोहोल या महत्त्वाच्या द्रव्यांचा त्यांनीच शोध लावला.”*

रसायन शास्त्राच्या क्षेत्रांत पुस्तिकांमानीं जें असामान्य कार्य केले तें कदापिही विसरले जाणार नाही. मानवी जीवन सौख्यपूर्ण व समृद्ध करणारी जीं शास्त्रे आहेत त्यांमध्ये रसायनशास्त्राला अग्रेसरत्वाचा मान द्यावा लागेल. या दृष्टीनें रसायनशास्त्रास ‘शास्त्राणां शास्त्रमुत्तमम्’ असें यथार्थतेनें म्हटले जाते. आपणांस रोगमुक्त करणाऱ्या औषधी, आपले जीवन सुखमय करणारीं साधनें, आपली रंगीवेरंगी व आकर्षक वस्त्रप्रावरणे हीं रसायन शास्त्रामुळेच जगास प्राप्त झाली आहेत. सोने, रुपें, रेडियम इत्यादि धातु, औषधें, रंग, खतें, कृत्रिम रत्ने, काच, अत्तरे, कागद, कातडी, तेल, चरबी, साबण, रबर, कृत्रिम रेशीम, तंबाकू, शार्ई, आगपेटघा, चुना, सिमेंट इत्यादि बहुमोल पदार्थ, गंधकाम्ल, लवणाम्ल इत्यादि आम्ले हीं सारीं ‘रसायन शास्त्राची’ सत्कृति आहे.

आधुनिक रसायन शास्त्राचें जनकत्व अरबांकडे जातें अशी कवुली आजकालच्या प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञांनीं दिली आहे. हॅड्रोक्लोरिक ॲसिड, नैट्रिक ॲसिड, सल्फ्यूरिक ॲसिड, अल्कोहोला हीं महत्त्वाचीं रसानिक द्रव्ये अरबांनीं शोधून काढलीं. रसायनशास्त्रास आवश्यक असणारीं उपकरणे त्यांनीं तयार केलीं. वाष्पशुद्धिकरण (Distillation) उर्ध्वपातन (Sublimation) यां-

* History of the Conflict of Religion & Science by Dr. Draper, P. 116-17.

† “History of the Conflict between Religion & Science” by Dr. Draper, P. 116-17.

सारख्या अनेक रसायनक्रिया त्यानीच करून दाखविल्या. Decantation ची उपयुक्त पद्धती त्यांनी प्रचारात आणली. त्यांनी कित्येक रसायने, आम्ले व क्षार अस्तित्वात आणली व अनेक अमोळ औषधांचा शोध लावला. प्रयोगपद्धतींनी व सशोचनानी सध्याच्या रसायनशाखाचा मजबूत पाया घाटण्याचे श्रेय सर्वांची अरवानाचें दिलें पाहिजे.

एक ग्रंथकार म्हणतो, “रसायनशाखाचा प्रारंभ व विकास हा अरवाच्याच प्रयत्नानें झाला. बाष्पीकरणाची साधनें यानीच शोधून काढली. घन, द्रव व वायुरूप पदार्थांची छाननी त्यानीच प्रथम केली. आल्कली व आम्ल यांच्यातील साम्यभेदाचे प्रयोगही त्यानीच केले आणि अनेक खनिज पदार्थांचें गुणकारी औषधात रूपांतरही त्यानीच केलें.”* डॉ. डेपर यानी काढलेले उद्गार मननीय आहेत. ते म्हणतात, “रासायनिक प्रक्रियेसंबंधी—विशेषतः द्रव्याच्या उर्ध्व-पातनाला लागणाऱ्या प्रक्रियेसंबंधी—त्यानी (अरवानी) मोठी सुधारणा केली. तीन महत्त्वाचे खनिज क्षार शोधले; वनस्पतिजन्य आणि खनिज अल्कलीतील फरक दाखविला; मद्यार्क तयार करण्याची क्रिया सुरू केली. अलीकडे रूढ असलेल्या द्रव्याच्या नामाभिधानावरून रसायनशाख अरबी लोकांचे केवढें ऋणी आहे हें सिद्ध होते. वरील विधानाची सत्यता पटविण्यास अल्कोहल, अलॅविक, अल्कली हे शब्दच पुरे आहेत.”*

गिवर, मुसा, राझी या अरब रसायनशास्त्रज्ञाची गणनाजगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांमध्ये होते. त्यानी अनेक रासायनिक पद्धती शोधून काढल्या आणि अनेक शुद्ध औषधी क्षार तयार केले. रॉजर बेकन,

* Historical Roll of Islam, P. 80

व्हॅलेंटायन, टॉमस नॉर्टन, पॅरसेल्सस, हेल्मांट, ग्लावर, हेल्वेसियस आदि विख्यात रसायनशास्त्रज्ञांनी अरब शास्त्रज्ञांचे ऋण कवूळ केलें आहे.

प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र

“ प्राणिशास्त्र व वनस्पतीशास्त्र याचा सखोल अभ्यास करून त्या शाखात अरब लोकांनी यशस्वी प्रगती करून दाखविली आहे * असे उद्गार एका ग्रंथकर्त्याने काढले आहेत. वरील निसर्गशास्त्रात मुस्लिमांनी केलेली कामगिरी, पुढें होणाऱ्या शास्त्रज्ञास मार्गदर्शक होऊन राहिली आहे. या विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके काळजीपूर्वक अभ्यासली जातात. अल् दमरी या शास्त्रज्ञानें प्राणिशास्त्रावर एक महत्त्वाचा ग्रंथ लिहून अजरामर कीर्ति मिळविली आहे. हा प्रसिद्ध ग्रंथ बफनच्या ७०० वर्षे अगोदर लिहिला आहे. अबू-उस्मान या शास्त्रज्ञानें प्राण्यांचा सविस्तर इतिहास लिहिला असून त्यामध्ये अनेक पशुपक्ष्याची साधंत माहिती सापडते. अल्-बरुनी यांनी हिंदुस्तानात चाळीस वर्षे प्रवास करून निरनिराळे प्राणी व खनिज वस्तु याची माहिती व गुणविशेष यांविषयी एक ग्रंथ लिहिला आहे. या शिवाय त्यांनी Precious Stones वर लिहिलेला प्रबंध निसर्गशास्त्रात महत्त्वाचा समजला जातो. प्राणिशास्त्राचें ययातथ्य ज्ञान होण्याकरिता मुस्लिमांनी पशुपक्ष्यांची अनेक संग्रहालये प्रस्थापित केली होती.

वनस्पतिशास्त्रांत (Botany) तर अरब लोकांनी मोलाची भर घातली आहे. वनस्पतींच्या दोन हजार जातींचा शोध लावून त्यांनी

* History of Mohamadan Empire in Spain, P. 247.

वनस्पतिशास्त्र समृद्ध करून टाकिले आहे. क्रोडोवा, फेज, कायरो आणि बगदाद या शहरी, वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्याकरिता मोठमोठे वर्गीचे तयार करण्यात आले होते. राशी, अळी विन इब्न अन्वास आणि अबू सीना हे वनस्पतिशास्त्रज्ञ मोठ्या योग्यतेचे समजले जातात. इब्नुल बैतार (इ. स. १२४८) याची तर सर्व वनस्पतिशास्त्रज्ञांचा मुकुटमणि अशी कीर्ति आहे. त्यांनी युरोप, आफ्रिका व आशिया खंडात प्रवास केला असून या विषयावर तीन महान् ग्रंथ लिहिले आहेत. एका ग्रंथात वनस्पतींच्या गुणदोषांची चर्चा केली आहे. दुसऱ्या ग्रंथांत खनिज वस्तूंची सविस्तर माहिती दिली आहे. तिसऱ्या ग्रंथात प्राण्यांचा इतिहास दिला आहे. या ज्ञानविषयी जेम्स मर्फे नांवाच्या पाश्चात्य ग्रंथकाराने पुढीलप्रमाणे गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. “वनस्पतिशास्त्राची माहिती मिळविण्याकरिता त्यांनी युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील प्रत्येक भागात प्रवास केला. निसर्गाच्या तिन्ही राज्यातील (वनस्पति, खनिज व प्राणिशास्त्र) प्रत्येक दुर्मिळ चीज काळजीपूर्वक पाहून त्याची चिकित्सा केली आणि पोर्वात्य व पाश्चिमात्य देशांतून ज्ञानाची संपत्ति आपल्या माहेरघरी आणली.” या मुस्लिम शास्त्रज्ञांचा पुढे इनका गौरव करण्यांत आला की त्यांना दमास्कसचे मुख्य प्रधान नेमण्यात आले. इ. स. १२४८ साली ते त्याच शहरी काळश ज्ञाले. नामवत अरब शास्त्रज्ञांची व्यवस्थित माहिती Haller's Bibliotheca Botanica या ग्रंथात सापडते.

गणितशास्त्र

“गणितशास्त्राच्या मुख्य मुख्य शाखांचा विचार केला असता, त्यांनी (अरब लोकांनी) नवीन शोध लावण्यात भयथा सुधारणा

करण्यांत दाखविलेली बुद्धिमत्ता प्रशंसनीय आहे असे म्हणावे लागेल.*

गणितशाखाच्या एका महान् अभ्यासूचे वरील उद्गार वाचल्यानंतर त्या क्षेत्रात अरवांनी केवढे उल्लेखनीय कार्य करून ठेविले आहे याची आपणास कल्पना येईल. अरब लोकांनी गणितशाखाचे ज्ञान जरी ग्रीक लोकांपासून घेतले तरी त्यात त्यांनी पुष्कळ सुधारणा केल्या व नवीन पद्धति निर्माण केल्या. या शाखात अरवांनी केलेले संशोधन प्रशंसनीय मानले जाते. हिंदी अंकगणित त्यांना अत्यंत व्यवहार्य वाटल्यामुळे तिचा अंगीकार केला आणि त्या विषयावर पुष्कळ संशोधन करून त्यांनी अनेक पुस्तके लिहून ठेविली आहेत.

बीजगणिताचे (Algebra) उत्पादक अरब आहेत असे कित्येक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ज्या विज्ञान अरब गृहस्थाने बीजगणिताचा शोध लावला त्याच गृहस्थाच्या नावाने (अल् जबर) अद्यापही बीजगणिताचा उल्लेख केला जातो. साबित बिन कुरी आणि मोहम्मद बिन मुसा या दोन शास्त्रज्ञांनी बीजगणितास व्यवस्थित स्वरूप दिले. उमर बिन इब्राहीम या गणितज्ञाने बीजगणितावर एक महत्त्वाचा प्रबंध लिहिला आहे आणि हा प्रबंध हस्तलिखित स्वरूपात लीडन युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीन अद्यापही पहावयास मिळतो. डॉ. डेपर यानी ' बीजगणिताचे मूळ ज्ञान आम्ही अरब लोकांपासून घेतले आहे.'* असे उद्गार काढले आहेत.

* Montucla, Hist. de Mathematiques, Vol. I, P. 362.

* History of the Conflict between Religion & Science by Dr. Draper, Page 305.

बगदादचे खलिफा अल् मामून याच्या कारकिर्दीत भूमितीचा (Geometry) अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला गेला. त्यांच्या आश्रयाखालील विद्वान् अरब शास्त्रज्ञांनी युक्लिड, थिओडोसियस्, हेप्सीक्रेस, मेनलास आणि अपोलोनियस या शास्त्रज्ञांच्या भूमितीवरील महत्त्वाच्या ग्रंथांची भाषांतरे अरबी भाषेमध्ये केली. वरील विद्वानांच्या तोडीचे भूमितीशास्त्र अरबामध्ये निर्माण झाले. त्यांनी भूमितीवर लिहिलेले ग्रंथ व प्रबंध अद्याप काळजीपूर्वक अभ्यासिले जातात. अरब भूमितीशास्त्रज्ञांविषयी एक प्रथकार लिहितो :—

“ ग्रीक विद्वानांच्या ग्रंथावर ज्यांनी अधिकारवाणीने टीका केली आणि विशदीकरण केले असे अनेक प्रख्यात भूमितीशास्त्रज्ञ अरबामध्ये निर्माण झाले.”*

त्रिकोणमिति (Trigonometry) सारख्या गणित शाखाच्या शाखेत अरब लोकानां प्रावीण्य संग्रादिले होते. त्यांनी त्रिकोणमितीस दिलेले नवीन स्वरूप अजूनही कायम आहे. त्या शाखात Chord ऐवजी Sines चा उपयोग करण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली. मोहमंद विन मुसा व मोहमंद अल्-बगदादी या शास्त्रज्ञांनी त्रिकोणमितीवर स्वतंत्र ग्रंथरचना केली आहे.

खलिफा अल् मामून याना गणित शाखाच्या ज्ञानाबद्दल केवढा जिन्हाळा घाटत होता हे पुढील उदाहरणावरून सिद्ध होईल. त्या काळी ग्रीक वादशाहाच्या पदरी लिओ नावाचा अत्यंत विद्वान गणितज्ञ होता. त्याची कीर्ति ऐकून खलिफानां आपण होऊन लिओस स्वदस्तुरचे पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी लिओच्या

* History of Mahometan Empire in Spain, P. 253. |

विद्वत्तेवद्दल त्याला धन्यवाद देऊन काहीं दिवस आपल्या सहवासाचा लाभ देण्यावद्दल लिहिले होते. लिओ ग्रीक बादशहाच्या पदरी असल्यामुळे खलिफाकडे जाणे त्याला अशक्य वाटल्यावरून त्याने पत्राचे उत्तर दिले नाही. शेवटी खलिफानी खुद्द बादशहाकडे आपला प्रतिनिधी पाठविला व त्याच्याबरोबर बादशहाला नजराणा म्हणून शंभर पौंड सोने दिले. प्रतिनिधीने बादशहाची भेट घेऊन नजराणा अर्पण केला व लिओस थोडे दिवस कां होईना आपल्याकडे पाठविण्याची खलिफाची विनंती श्रुत केली. ग्रीक बादशहाने खलिफाच्या विनंतीचा स्वीकार केला नाही तरी खलिफानी त्या शास्त्रज्ञावद्दल जी आस्था दाखविली ती पाहून आपण लाजल्याचे त्याने कबूल केले.

बनू मुसा, रब्बा रश्मी, अल्-कंदी, मुहम्मद, अहंमद [मिसरी, अबदुल्ला, अबू सलमाह, इब्न इनूस, अबू बक्र, मोहम्मद नसीरुद्दीन, बहाउद्दीन अमली इत्यादि नामांकित गणितज्ञ मुस्लिमांमध्ये होऊन गेले. इराणमधील अबू वफा (इ. स. ९९८) याची मुस्लिमांमधील अव्वल दर्जाचा गणितज्ञ म्हणून ख्याति आहे.

वैद्यकशास्त्र

“युरोपमध्ये वैद्यकशास्त्रात अरब लोकांचे वर्चस्व सर्वात अधिक काळ टिकले.”*

डॉ. डी. एस् मार्गोलिओथ, डी. लिट्.

अरब लोकानी वैद्यकशास्त्रात जे अपूर्व संशोधन केले आहे ते तर अभूतपूर्व आहे. या क्षेत्रातील त्याची कामगिरी म्हणजे

* Mohamedanism, Page 243

मानवतेची अपूर्व सेवा असें मानले जातें. रोगराईमुळे त्रस्त झालेल्या जगास त्याच्या प्रयत्नामुळे आराम व तिसांदा मिळाला आहे. रोगाचें बरोबर निदान करणें, त्यावर रामबाण इलाज शोधून काढणें, निरनिराळ्या रोगराईचें संशोधन करून प्रतिबंधक स्वरूपाची उपाय-योजना करणें, रोग्याची योग्य निगा राहावी म्हणून रुग्णालयाची स्थापना करणें अशा अनेक सस्मरणीय गोष्टी अरब लोकांनीं वैद्यकशास्त्रात करून ठेगल्या आहेत ज्या काळीं रोगराई आली म्हणजे युरोपमधील लोक नवस व अगारेधुपारे करीत त्या काळीं रोगाचें बरोबर निदान करून त्यावर ओषधोपचार करण्याची पद्धत पाहिली म्हणजे अरब लोक किती सुधारलेले व आघाडीवरचे लोक होते आणि वैद्यकज्ञानाबद्दल केवढी आस्था वाटत होती हे सिद्ध होते. प्रसिद्ध ग्रंथकार एडवर्ड गिवन यानें “ वैद्यकशास्त्राचा विचार केला असता अरब लोकांची मुक्त कठाने प्रशंसाच करणें योग्य ठरेल ” असें त्याच्याबद्दल उद्गार काढले आहेत

अरवांनीं वैद्यकशास्त्राचें ज्ञान ग्रीक व सीरियन लोकांपासून घेतलें तरी त्यामध्ये त्यांनीं एवढी भर घातली आहे कीं अरब लोकच वैद्यकशास्त्राचे प्रणेते आहेत असें समजले जाते जातिधर्माचा विचार न करता त्यांनीं मुस्लिमेतर विद्वानास उदार आश्रय देऊन त्यांच्याकडून ग्रीक, सीरियन, पर्शियन भाषेंतील वैद्यकशास्त्राचरील बहुमोल ग्रंथाचें अरबीमध्ये भाषांतर करवून घेतलें त्या काळीं अल्-मन्सूरनें अरबी भाषेंत वैद्यकशास्त्रावर अमूल्य ग्रंथसमार निर्माण केला. १७ व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ पाचशें वर्षे युरोपमध्ये वैद्यकशास्त्राची भाषा अरबी होती वैद्यकशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारास प्रथम अरबी भाषेचा अभ्यास केव्हापासून

गत्यंतरच नव्हते. एक ग्रंथकार म्हणतो, “ अरवांनी वैद्यकशास्त्र अरबी भाषेत आणले म्हणून आपण अल् मन्सूरचे आभारी राहिले पाहिजे. त्याने Gorge Baktishus नावाच्या विद्वानाकडून ग्रीक, सिरियन आणि पर्शियन भाषेमध्ये असणाऱ्या अनेक वैद्यक ग्रंथांचे अरबी भाषेमध्ये भाषांतर करविले.”* नुसती भाषातरे करून स्वस्थ न वमता अरवांनी त्या शाखावर स्वतंत्रपणे अनेक ग्रंथ लिहून ते प्रसिद्ध केले. अबू वक्र मुहम्मद इब्न झकरिया अल्-राझी (इ. स. ८६५-९२५) नावाचे वैद्यकशास्त्रात पारंगत असे विद्वान् होऊन गेले. युरोपमध्ये ते Razes या नावाने सुविख्यात आहेत. खलिफा अल् मन्सूरी यांनी त्यांना उदार आश्रय देऊन त्यांच्याकडून ‘वैद्यक-शास्त्राचा ज्ञानकोश’ लिहवून घेतला. या ज्ञानकोशाचे दहा खंड आहेत. या शिष्या अल्-राझी यांनी वैद्यकशास्त्रावर २०० ग्रंथ लिहिले आहेत. त्यांपैकी वन्याच प्रथाची भाषातरे व्हेनिसमध्ये १५१० साली प्रसिद्धिली गेली. त्याचा महत्त्वाचा प्रबंध म्हणजे “ देवीचा आजार व त्यावर उपाय ” हा होय. या अरबी भाषेतील प्रबंधाची प्रीनहिलकडून इ. स. १८४७ साली ग्रीक, लॅटिन, जर्मन व इंग्रजी भाषामध्ये भाषातरे प्रसिद्ध करण्यांत आली. देवीच्या आजारावर सशोधन करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून अल् राझीची कीर्ति चिरंजीव होऊन राहिली आहे.

अल् तवरी (इ. स. ९९४) नावाच्या शास्त्रज्ञाने ‘फिरदौस-उल्-हिकमत’ नावाचा अभूतपूर्व ग्रंथ लिहिला असून तो सात भागांत विभागला आहे. अली बिन अब्बासने ‘किताब-इ-मालेकी’ नावाचा

* Friend's History of Medicine, Vol. II.

ग्रन्थ प्रसिद्ध केला असून तो वैद्यकशास्त्रातील महत्त्वाचा ग्रन्थ समजला जातो.

दहाव्या शतकाने अबू सीना (इ. स. ९८०-१०३७) नावाचे विद्वान शास्त्रज्ञ जन्मास आले. त्याचें सपूर्ण नाव अबू अली-हुसेन इब्न अबदुल्ला इब्न सीना असें असून ते युरोपमध्ये Avicenna या नांवानें प्रख्यातीस आले. त्यांच्यासारखा वैद्यक शास्त्राचा अभ्यास विद्वान झाला नाही असें म्हणतात. युरोपियन वैद्यक शास्त्रात त्यांनीं आपलें नाव अजरामर करून ठेविलें आहे. एक प्रथकार म्हणतो :—

“अरब लोकांचा गॅलन (Galen) म्हणून अबू सीना याना सधोधिर्ले जातें आणि परोपरीच जगात होऊन गेलेल्या अब्बल दर्जाच्या शास्त्रज्ञांमध्ये त्याची गणना केली जाते.”*

त्याचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ अल्-कानून (Canon of Medicine) अरबी भाषेंत रोम शहरीं प्रसिद्ध झाला. त्याची अनेक भाषांतरे झाली आहेत. वैद्यक शास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा ग्रन्थ म्हणून त्याची कीर्ति आहे. एक प्रथकार म्हणतो, “सोळाव्या शतकामध्ये युरोपमधील विश्वविद्यालयात अल्-राझीचा ज्ञानकोश आणि अबू सीनाचा अल्-कानून या दोन प्रथांवरच आधारलेली व्याख्यानें होत असत.”†

अबू सीना नंतर अबुल रलीद मोहम्मद इब्न रुश्द (इ. स. ११-२०-११९८) नावाचे शास्त्रज्ञ स्पेनमध्ये होऊन गेले. ते युरोपमध्ये

* Europe's Debt to Islam by Zaidi, P 23

† The Arab Civilization by Joseph Hell, P. 91.

Averroes या नावाने सर्वत्र ओळखले जातात. 'अल्-कुल्लीयात' (Colliget) या नावाने प्रसिद्ध पायलेल्या महान ग्रथाचे जनकत्व इब्न रुश्दकडे आहे. या शास्त्रज्ञानी वैद्यक शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले असून त्याची योग्यता अबू सीना याच्या बरोबरीची समजली जाते. त्या दोघाबद्दल एक ग्रंथकार म्हणतो, "अबू सीना व इब्न रुश्द या दोघानी सोळाव्या शतकापर्यंत वैद्यकशास्त्रावर प्रभुत्व गाजविले." *

बाराव्या शतकाच्या सुरुवातीस अबू मेरवान अबदुल मलिक इब्न जहूर नावाचे शास्त्रज्ञ उदयास आले. सबध युरोप त्यांना Avenzoar या नावाने ओळखू लागला. त्यांनी लिहिलेला 'अत तयसीर' नावाचा ग्रंथ अत्यंत उपयुक्त समजला जातो. त्यांनी लायलेले अनेक वैद्यक शोध त्यामध्ये संप्रहित करण्यात आले आहेत. या ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली आहेत. इब्न जहूर याचा शारीर-शास्त्र (Anotomy) हा आणडता विषय असल्यामुळे त्यावर त्यांनी केलेले सशोधन प्रशंसनीय मानले जाते.

याखेरीज अनेक मुस्लिम शास्त्रज्ञानी वैद्यकशास्त्रात आपल्या अनुभवाची व विद्वत्तेची भर घातली आहे. अबु बक्र मोहम्मद इब्न बाजा (Avempace) यानी वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहून ठेविले आहेत. अली इब्न ईसा, अबू याकूब इसहाक, उमर इब्न अली हे तर विख्यात नेत्रशास्त्रज्ञ होते. त्यांनी नेत्ररोगावरील चाक्षुष्यात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या ग्रंथाची भाषांतरे लॅटिनमध्ये झाली अमून युरोपमध्ये इ. स. १७५० पर्यंत ही पुस्तके अभ्यासक्रमात दाखल करण्यात आली होती. फ्रँस इब्न मयमून

* Historian's History of the World, Vol 8, P 270.

(Mainonides) या शास्त्रज्ञांनी आहार व आरोग्य यावर ग्रंथ-रचना केली आहे. विपवाधा व त्यावर उपाय यावरही त्यांनी विस्तृत प्रबंध लिहिला आहे. सुलतान सलाहुद्दीन याच्या दरवारी प्रमुख हकीम म्हणून त्याची नेमणूक झाली होती. इब्न वफीद (Aben guifit) यांनी ' रोगावर सोपे उपाय ' या नावाचे पुस्तक लिहिले असून त्या उपयुक्त पुस्तकाच्या अल्पावधीत साठ आवृत्त्या निघाल्या आहेत. अरीव इब्न सैद अल् खतीब हे तर स्त्रियांच्या रोगाचे तज्ज्ञ म्हणून ख्यात होते. गर्भाची वाढ व गर्भवती स्त्रियाची निगा यावर त्यांनी विद्वत्तापूर्ण प्रबंध लिहिला आहे. अबुल हसन इब्न हैवतुल्ला नावाचा शास्त्रज्ञ विशेष ख्यात आहे. मानवाच्या उत्पत्तीवर त्यांनी " मकुला फी खलकिल इन्सान " नावाचा ग्रंथ लिहिला असून शेवटच्या पन्नास प्रकरणात त्यांनी मानसशास्त्राचा विचार केला आहे. जयनुद्दीन इस्माईल यांनी एक प्रचंड ग्रंथ लिहिला असून अन्न सीनाकृत अल् कानूनच्या खालोखाल या ग्रंथाची योग्यता आहे. या ग्रंथाचे दहा भाग करण्यात आले आहेत. याखेरीज आणखी कितीतरी मुस्लिम विद्वानांनी वैद्यकशास्त्रावर ग्रंथ लिहून ठेविले आहेत. एक ग्रंथकार म्हणतो, " एफ् डस्टन-फील्ड (इ. स. १८०८-१८९९) यांनी वैद्यकशास्त्रावर ग्रंथ लिहिणारे ३०० वर मुस्लिम विद्वान् होते असें नमूद केले आहे. अँडॉल्फ फौटन यांनी आपल्या ' Zur Quellen kunde der persische ' या ग्रंथात नुसत्या इराणी भाषेतच मुस्लिमांनी ४०० ग्रंथ वैद्यकशास्त्रावर लिहिले आहेत अशी माहिती सापडते."†

निरनिराळ्या रोगाच्या संशोधनावरोवर मुस्लिमांचे औषधे तयार

करण्याचें कार्य सुरूच होतें. प्रयोगशाळेत औषधाचे प्रयोग करून त्याचें मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचें कार्य अरब लोकानी प्रथमच केलें. लोकाची पसरणूक करणारी नकळी औषधें बाजारात विकली जाऊ नयेत याबद्दल विलक्षण दक्षता घेतली जात असे. एक प्रयत्न म्हणतो, “औषधें तयार करीं करावीं याचीं पुस्तकें प्रसिद्ध करण्याचें श्रेय अरब लोकानीं प्रथम घेतलें आहे. औषधें तयार करून विकणारीं दुकानें मॅजिस्ट्रेटच्या सक्त देखरेखेखालीं चालत. अस्सल चीजा वापरल्या आहेत किंवा नाहींत व तीं योग्य किंमतीस विकला जातात किंवा कसें या गोष्टींवर मॅजिस्ट्रेटचें लक्ष असे” * वाटेल त्यानें उठावें व वाटेल तीं औषधें तयार करावीं आणि त्रिकावीं असा आंधळा कारभार नव्हता. तज्ज्ञाकडून औषधें तयार करून घ्यावयाचीं आणि ज्यांना परवाने असतील त्याच दुकानदारानीं तीं योग्य किंमतीस विकान्याचीं ही पद्धत मुस्लिम अमदानींत सर्वत्र रूढ होती.

दाताच्या रोगाचें बरोबर निदान करून त्यावर उपाययोजना करान्याचें महत्त्वाचें कार्य अरबानींच सुरू केलें. दात दुखू लागला कीं तो ईश्वरी कोप समजून त्यावर चमत्कारिक व हास्यास्पद उपाय योजना करण्याचा प्रघात त्या काळीं युरोपमध्ये होता, पण अरब लोक दतरोगावर औषधी पाण्यानें चुळा भरून जतुविनाशक औषधाचा उपयोग करीत. किडलेला दात काढून त्यामुळें शालेली पोकळी भरून काढीत, पायोरिया नावाच्या भयकर दतरोगाचा शोध अबुल कासीम या विख्यात शास्त्रज्ञानें प्रथम लाविला. एक प्रय-

* Beckmann's History of Inventions, Vol II, P 127

कार म्हणतो, “ ज्या वेळीं आजचा पुढारलेला युरोप हजारों वर्षे मागासलेला होता व तेथे दंतरोग असू शकतो याची कल्पनाही नव्हती त्या काळीं मुस्लिमांच्या पदरीं कुशल व तज्ज्ञ दंतवैद्य होते. इनॉक्युलेशन करण्याची प्रथा कॉन्स्टँटिनोपल येथे मुस्लिमांनीं प्रथम सुरू केली. तेथून लेडी मेरी मॉटेग्यू नावाच्या स्त्रीने १७२१ सालात ती इंग्लंडमध्ये सुरू केली; त्या वेळीं पाद्री लोकानीं व धर्म-पंडितानीं इनॉक्युलेशन विरुद्ध केवढे काहूर उठविले होते हे वाचकाना माहीत असेलच.

“ प्राचीन लोकांस अगम्य असणाऱ्या अनेक शस्त्रक्रिया अरब लोक करीत असत.”*

शस्त्रक्रियेचे अरब लोक प्रणेते मानले जातात. औपधाना दाद न देणारे असाध्य रोग शस्त्रक्रिया करून बरे करण्याचा प्रघात पहिल्या प्रथम अरबानीं केला ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करताना रोग्यास वेदना होऊं नयेत म्हणून त्याला भूल (Tare) देण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. त्या काळीं शस्त्रक्रियेत अरबानीं इतकी पारंगतता मिळविली होती कीं अखिल युरोपमधील लोक, खलिफाच्या दरवारी असणाऱ्या मुस्लिम डॉक्टराकडे येत. आजच्या सुधारलेल्या काळातील शस्त्रक्रिया व अरब लोकानीं ११ व्या शतकांत केलेल्या शस्त्रक्रिया यात साम्य दिसून येते. यारून अरबानीं शस्त्रक्रियेत केवढे नेपुण्य मिळविले असेल याची आपणांस कल्पना येते. एक ग्रंथकार म्हणतो ---

१ “अबुल कासीम हा अकराव्या शतकातील विख्यात शस्त्रवैद्य”

* Historian's History of the World, Vol. 8, P. 280.

होता आणि त्याने त्या काळां केलेल्या शस्त्रक्रिया आजच्या शस्त्र-
क्रियेच्या पद्धतीशी साम्य दर्शवितात.”†

—स्टॅन्ले लेनपूल

अबुल कासीम (इ. स. १०१३-११०६) हे तर त्या काळां
निष्णात शस्त्रवैद्य समजले जात असत. त्यांनी शस्त्रक्रियेत इतके
विलक्षण प्रावीण्य संपादन केले होते की युरोपखंडातील सर्व देशां-
तून उदयोन्मुख तरुण शस्त्रक्रिया शिकण्याकरिता त्यांच्याजवळ येत.
त्यांच्या हाताखाली शिकून गेलेल्या शस्त्रवैद्यांनीच युरोपमध्ये जाऊन
शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. युरोपियन प्रथकारांनी त्यांना
' शस्त्रक्रियेचा प्रणेता ' अशी मानाची संज्ञा दिली आहे. अबुल
कासीम हे पाश्चात्य देशांत Abulcasis या नावाने सुविख्यात
पावले आहेत. एक ग्रंथकार म्हणतो:—

“ मध्ययुगीन काळांत अबुल कासीम हे अत्यंत विख्यात शस्त्र-
वैद्य आहेत असे सर्वत्र मानले जाई.”*

—जोसेफ हेल

अबुल कासीम यानी केलेल्या अनेक शस्त्रक्रियांची एक जंत्री
जपून ठेवण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करण्याकरिता वापरण्यात
येणाऱ्या शस्त्राना त्यांनी जी नावे दिली आहेत ती अद्यापही चालू
आहेत. ' अल-तसरीफ ' हें त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचें नांव असून
तो ग्रंथ तीस भागात विभागला आहे.

अरब लोकांनी वैद्यकशास्त्रांत आणखी एका अभिनव कल्पनेचा

† Moors in Spain, P. 144.

* The Arab Civilization, P. 97.

पाया घातला. रुग्णालये (Hospitals) काढण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली आहे. गोरगरीब, अनाथ अशा रोग्याची व्यवस्था होत नाही, त्याच्या शुश्रूषेची आवाळ होते, याकरिता सार्वजनिक रुग्णालये प्रस्थापित करण्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. इ. स. १२८५ मध्ये सुलतान मन्सूरने एक भव्य रुग्णालय बांधण्यास सुरुवात केली व ते कार्य त्याचा मुलगा नझीर याने १२९३ मध्ये परिपूर्ण केले. या रुग्णालयात सर्व प्रकारची व्यवस्था ठेवण्यात आली होती. एकाद्या गजप्रासादास लाजवील अशा प्रकारची आरामपूर्ण व्यवस्था त्या रुग्णालयामध्ये असे. रोग्यांना आल्हाद वाटण्याकरिता मधुर वाद्याचे गोड आलाप दिवसभर ऐकू येत. जोसेफ हेल म्हणतो

“ राजे लोकांच्या राजमहालाप्रमाणे त्या रुग्णालयात ठिक-ठिकाणी खळपळणारे निर्झर दृष्टीस पडत व दिवसभर गोड वाद्ये वाजविली जात.”*

या रुग्णालयाचा खर्च खलिफा आपल्या खासगी पैशामधून करीत. सुप्रसिद्ध ज्यू प्रवासी बेंजामिन हा १२ व्या शतकात बगदाद येथे गेला असता त्याला बगदाद शहरात सहा सुसज्ज व ऐश्वर्यपूर्ण अशा रुग्णालये आढळून आली. विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे रोगी बरा होऊन रुग्णालयाबाहेर आल्यानंतर त्याला पाच सोन्याची नाणी देण्यात येत. काही दिवस तरी परिश्रम न करिता त्या रोग्याला राहतां यावे हाच उद्देश या औदार्याच्या बुडाशी होता. छियाऱ्याकरिता खास “जनाना रुग्णालये” त्याच काळीं अस्तित्वात आली. या सर्व रुग्णालयांचे

खास वैशिष्ट्य म्हणजे “ ती ऋतुपरत्वे उष्ण किंवा थंड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.”*

त्याचप्रमाणे आधळे, महारोगी व वेडे यांच्याकरिता स्वतंत्र रुग्णालये प्रस्थापित करण्यात खलिफा अब्दुल्लाह याने पुढाकार घेतला होता. सर्व रुग्णाना मोफत उपचार व अन्न देण्यात येत असे. वेढ्याच्या इस्पितळात त्यांच्या खोल्या विशेष शृंगारलेल्या असत.

आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून वैद्यकशास्त्रात मुस्लिमांनी केलेले असामान्य कार्य करून ठेविले आहे याची सर्वसाधारण कल्पना वाचकाना येईल.

संकीर्ण शोध

मुस्लिमांनी विज्ञानाच्या निरनिराळ्या शाखेत केलेले शोध लाविले आहेत याचे विवेचन आतापर्यंत थोडेफार केले आहे. यासेरीज त्यांनी लाविलेल्या काही संकीर्ण शोधाचा थोडक्यांत विचार करावयाचा आहे. कागद किंवा होकायंत्राप्रमाणे बंदुकीच्या दारूचे उत्पादक तेच आहेत. एक ग्रंथकार म्हणतो, “ युरोपियन लोकांच्या स्वप्नात देखील जी गोष्ट आली नाही त्या गोष्टीचे (बंदुकीची दारू) ज्ञान अरवाना सुपरिचित होते. त्याच्या या नव्या शोधामुळे जगाच्या लष्करी परिस्थितीत केवढी तरी क्रांती झाली. लढाईच्या वेळी ते दारूगोळा तयार करीत व तो युद्धात वापरीत. इ. स. ६९० साली मक्केच्या वेढ्यात एक प्रकारचा रफोटक गोळा त्यांनी वापरला होता. अकराव्या शतकात ट्युनिसचे राजे व

* The Arab Civilization, P. 118.

सेहेलीचे अमीर याध्यामधील लढाईत कितीतरी मार्गाने दारूचा उपयोग करण्यात आला. इ. स. १२०५ मध्ये महादीयाच्या वेढ्या-मध्ये अमीर याकूबने तोफवान्याचा उपयोग केला. इ. स. १३४२ साली अलजे किस्तचा वेढा पडला होता, त्या वेळी दारूगोळ्याचा केलेला उपयोग लॉर्ड डर्बी व सॅन्सवरी या दोघा इमज उमरावानी समक्ष पा हला. या दारूगोळ्याचा परिणाम या दोघानी पाहिल्यानंतर ते गुपित त्यानी आपल्या देशास नेले. पुढे चार वर्षानी केसीच्या समरभूमीवर त्याचा उपयोग त्यानी करून पाहिला. याखेरीज कानळ्या वसविगारी व आग ओतणारी लष्करी आयुधे मुस्लिमांनी आपल्या कारवान्यात तयार केडी. हॉन्डिष्टरचा शोय त्यानीच ठाविला आहे. "† "मुस्लिमांनी लायलेल्या कागद, बंदुकीची दारू व होकायत्राच्या शोधामुळे आधुनिक युरोपचे स्वरूप पार पाळून गेले आहे." * असे ययार्थ उद्गार एका इतिहासकाराने काढले आहेत.

उदकस्थिति शास्त्र (Hydrostatics) व प्रकाश शास्त्र (Optics) या दोन शाखांत मुस्लिमांनी लायलेले शोध शिरोधार्य मानले जातात. या शाखांसंबंधी प्रचलित असणारे सिद्धांत मुस्लिम शास्त्रज्ञानी संपूर्णपणे खोडून काढले आहेत. या संबंधी डॉ. डेपर लिहितो,

। " उदकस्थिति शास्त्रातील द्रव पदार्थांच्या विशिष्ट गुणत्वाची कोष्टके त्यांनीच प्रथम बनविली आणि पाण्यात बुडणाऱ्या व तरंगणाऱ्या पदार्थांविषयी नव्यात्मक प्रबंध लिहिले. ' प्रकाशाचे किरण दोघ्यांपासून निघून दृश्य पदार्थांवर पडतात ' हा ग्रीक शास्त्रज्ञांचा

† Europe's Debt to Islam, Page 38.

* History of Mohamedan Empire in Spain, P. 320.

सिद्धांत त्यांनी खोडून काढला व असें प्रतिपादलें कीं पदार्थापासून येणारा किरण डोळ्यांत शिरतो. त्यांना प्रकाशाचें परावर्तन व चक्रीभुवन माहित होतें. अल्-इसननं वातावरणांतून येणाऱ्या प्रकाशाच्या किरणांचा मार्ग यक्रेपांचा बनलेला असतो हा मोठा शोध लाविला आणि त्यामुळें सूर्य व चंद्र उदयापूर्वी व अस्ता-नंतर थोडा वेळ दिसतात हें सिद्ध केलें.”*

शेती व उद्योगधंदे

इस्लामच्या दृष्टीनें शेती, उद्योगधंदे व व्यापार यांना मोठें स्थान आहे. आधिभौतिक शास्त्रांचा अभ्यास करण्यांत मुस्लिमांनी जी तत्परता दाखविली तशीच ती मानवी जीवनास अत्यंत आवश्यक असणाऱ्या कृषिशास्त्रांतही दाखविली आहे. मुस्लिमांनी युरोपमध्ये पदार्पण केलें त्या वेळीं युरोपियन लोक कृषिशास्त्रांत बरेच मागासलेले होते. शेताची मशागत, सुपीकता आणि नवीन लागवड या बाबतींत अरब लोक युरोपचे मार्गदर्शक बनले. तांदूळ वगैरेसारखी अन्नधान्ये त्या वेळीं युरोपला माहित नव्हतीं. एक संशोधक म्हणतो, “तांदूळ, ऊंस, कापूस, केशर वगैरेची ओळख स्पॅनिश लोकांना मुस्लिमांनीच प्रथम करून दिली.” † युरोपमध्ये किन्हेक ठिकाणी रुक्ष व उजाड जमिनी होत्या, त्या अरवांनी सुपीक करून टाकल्या. स्पेन तर कॅंगाल देश समजला जात होता; पण अरब लोकांचें त्यावर अधिपत्य आल्यानंतर थोड्याच काळांत तो देश समृद्ध झाला.

शेतीच्या उत्कर्षावर राष्ट्रांचें उत्कर्ष अवलंबून असतें ही खूणगांठ

* History of the Conflict between Religion & Science, P. 116-17.

† Backmann's History of Inventions, Vol. I, 4.

मनाशी बाधून अरब मुस्लिमानी त्या क्षेत्रात वरेंच संशोधन केलें आहे. बी-बियाणें यावर निरनिराळे प्रयोग करून शेतीला आवश्यक असणाऱ्या अनेक अवजाराचे शोध ग्यानीं लाविले आहेत. पाटबंधारे व काळवे याचें जनकत्व तर त्यांच्याकडेच जातें. पर्वतावरून वाहणारे पाण्याचे प्रवाह अडवून त्याचा उपयोग जमीन भिजविण्यात ते करीत. समृद्ध पीक याचें याकरिता खताचा उपयोग त्यानींच सुरू केला. एका खड्ड्यात खत घालून ते ठराविक काळापर्यंत त्यात ठेवीत व नंतर तें खत शेतीस वापरीत. कृषिशालामध्ये त्यानीं केवढी पारंगतता मिळविळी आहे याविषयीं एका ग्रंथकारानें काढलेले उद्गार मनन करण्यासारखे आहेत. तो म्हणतो, “ हवा व माती याचें पूर्ण ज्ञान करून घेऊन त्यानीं शेतकीचें संशोधन केलें आहे ... अरबांच्या शेतकीशास्त्रातकें अत्यंत उपयुक्त व परिपूर्ण शास्त्र युरोप, आशिया किंवा आफ्रिका खंडातील एकाही राष्ट्रांत नव्हतें.” † अबू उमर, अबू अब्दुल्ला व अबू इक्रीया या तज्ज्ञानीं शेतकीशास्त्रावर अमूल्य ग्रंथ लिहून ठेविले आहेत.

मुस्लिम अमदानींत उद्योगधंद्यांना अत्यंत प्रशसनीय असें उत्तेजन मिळाल्यामुळें उद्योगधंद्यांचा विकास व उत्कर्ष झाला. सोने, चांदी, लोखंड, शिसें वगैरे अनेक धातू खाणीमधून काटण्याचें शास्त्र त्यांना चागलें अवगत होतें. पोळादाची प्रचंड प्रमाणावर त्यानीं निर्मिती केली. या सर्व धातूंचे जिन्नस तयार करण्याचे अनेक कारखाने अरब मुस्लिमानीं प्रस्थापित केले. याखेरीज काचसामान, मातीचीं डौलदार भांडी, तटम कापड, रेशीम व लोकरीचे कपडे तयार करण्यात त्यानीं अद्भूतमान मान मिळविला आहे. “ नुसत्या

† The History of Mahomedan Empire in Spain, P 260.

क्रोडावा शहरांतच रेशमाचे सोळा हजार माग होते. सेव्हीली शहरांत एक लक्ष तीस हजार विणकाम करणारे लोक होते. ”*

मुस्लिमांनी कागदाची केलेली निर्मिती तर अत्यंत महत्त्वाची आहे. एक ग्रंथकार म्हणतो, “अरवांनी केलेल्या कागदाच्या उत्पादनामुळे जगाच्या संस्कृतीमध्ये मोलाची भर पडली आहे.”† कातडे कमावण्याची कला अरवांनीच सर्व जगाला शिकविली आहे. स्पेनमध्ये कातड्याचे मोठे कारखाने अस्तित्वात होते. रसायनशास्त्र मुस्लिमाना अग्रात असल्यामुळे कातडे रंगविण्यात ते तरवेज होते. हल्ली जे उत्कृष्ट कातडे प्रसिद्धे जाते त्यास मोरोक्को व क्रोडावा या नात्रांनी अद्याप सर्वोच्चिष्ठे जाते. शेतकी व उद्योगधंद्यामध्ये मुस्लिमांनी जे मानाचे स्थान मिळविले होते त्याबद्दल विख्यात शास्त्रज्ञ एच्. जी. वेल्स यांनी काढलेले उद्गार अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, “कलाकुसरीची विविधता, सौंदर्य आणि पूर्णत्व या बाबतीत ते जगाच्या आघाडीवर होते. सोने, चादी, तांबे, ब्रॉन्झ, लोखंड आणि पोळाद इत्यादि सर्व धातूंचा उपयोग ते करीत. विणकर कापडात त्यांच्याइतकी कुणीही प्रगती केली नाही. अत्युत्कृष्ट अशी काच व मातीची भांडी ते तयार करीत. रंगकामाचे गुपित त्यांना माहित होते; कागदाचे उत्पादन ते करीत. कातडे कमवण्याच्या त्यांच्या पुष्कळ पद्धती होत्या आणि त्यांचे हे काम सर्वध युरोपमध्ये ख्यात होते. ते अर्क व शरवते तयार करीत; उसापासून साखर काढीत; शास्त्रोक्त रीतीने ते शेतकी करीत, पाटबंधारे यांच्या चागल्या पद्धती त्यांनी आत्मसात केल्या होत्या. वागाईतामध्ये तर त्यांचा हात

* Outline of Islamic Culture, Vol. I, P. 203

† Europe's Debt to Islam, Page 32.

धरणारा कोणीही नव्हता. कळमें कशी वाधाची, विविध प्रकारची फुलें व फळें याची निपज कशी करावयाची या बागाईत शाखामध्ये तर त्याची बरोबरी करणारे दुसरे कोणी नव्हते. पूर्वेकडील अनेक वृक्ष व वनस्पती याची लागवड त्यांनी पाश्चात्य देशांत केली आणि शेतकीवर शाखोक्त असे प्रबध लिहिले. ” †

व्यापार व आरमार

व्यापार हे मुस्लिम संस्कृतीचें एक महत्त्वाचें अंग आहे. व्यापार म्हणजे नुमते पैसे मिळविण्याचेंच साधन नसून आंतरराष्ट्रीय संबंध अधिक घनिष्ट करण्याचा तो एक उत्कृष्ट मार्ग आहे असें मुस्लिम समजतात. व्यापारामुळे जागतिक कुटुंबातील एक घटक या नात्याने राहण्याची मनोभूमिका तयार होते असा त्यांचा विश्वास आहे. याशिवाय मुस्लिमांच्या पवित्र धर्मप्रथात—पवित्र कुराणमध्ये—व्यापारास प्रोत्साहन देणें व त्याचा अवलंब करणें ही अत्यावश्यक गोष्ट आहे असें स्पष्टपणें नमूद केल्यामुळे व्यापार करणें ही एक धर्माज्ञाच आहे असें मुस्लिम मानतात. पवित्र कुराणाखेरीज कोणत्याही धर्मप्रथात व्यापारास धर्माज्ञेचें स्वरूप दिल्याचें आढळून येत नाही.

व्यापारामुळे मनुष्याचा आध्यात्मिक विकास होऊ शकतो. व्यापाराकरिता अनेक ठिकाणी प्रवास केल्यामुळे मनुष्यस्वभावाचे निरनिराळे प्रकार, चालीरीति व प्रथा यांचा परिचय होऊन तारतम्य दृष्टी प्राप्त होते. ‘अखलकन व आत्सुक्य’ यामुळे जुन्या-पुराण्या कल्पना व रूढी यांचें वैफल्य चटकन नजरेंत भरतें.

† Outline of History, Page 434-35.

चिकित्सक दृष्टीने विचार करण्याची वृत्ति अर्गी बाणते. व्यापार हें आध्यात्मिक क्रांतीचें एक महान साधन आहे असें इस्लाम मानतो.

मुस्लिम सत्ता ज्या ठिकाणी प्रस्थापित झाली त्या ठिकाणी व्यापाराचा उत्कर्ष होत गेला असें आपणास दिसून येईल. मुस्लिम राजवटींत व्यापाराकरिता अनेक सवलती देण्यात आल्या, इतकेंच नव्हे तर वाहतुकीकरिता खास रस्ते तयार करण्यात आले; बालुकामय प्रदेशात, रस्यालगत ठिकठिकाणी विहिरी व तलाव खोदण्यात आले; व्यापाऱ्यांना, प्रवाश्यांना उतरण्याकरितां सराई किंवा धर्मशाळा बांधण्यात आल्या. निर्जन प्रदेशातून जाताना व्यापारी काफिल्यावर हल्ला होऊ नये म्हणून त्यास सरकारी संरक्षण देण्यात येत असे. एक प्रयत्न म्हणतो, “व्यापारी काफिल्यांना विश्रांतीकरिता विश्रांतिस्थानें बांधण्यात आली, रस्ते तयार करण्यात आले, टपालखात्याची सोय करण्यात आली, आणि व्यापाऱ्यांना सर्व प्रकारच्या सवलती देण्यात आल्या. व्यापारामुळे स्पेनपासून तो थेट चीनपर्यंत अरबी ही सर्वसामान्य भाषा झाली.... रेई, इस्पहान, हिरान, निशापूर हीं शहरें चीन व हिंदुस्थानच्या मार्गावर बसविली गेलीं. रशियाशी व्यापार सुरू करण्यात आला. युरोपियन व ज्यू व्यापाऱ्यांमार्फत इंग्लंड, नार्वे व स्वीडन देशात त्याचा व्यापार चालू होता हें त्या वेळीं प्रचलित असलेल्या व हल्लीं त्या देशात सापडलेल्या इस्लामी नाण्यावरून सिद्ध होतें. खोरासान व खीरमधून रशियामधील होल्गा व डोन नद्यांच्या मुखापर्यंत मुस्लिम व्यापाऱ्यांनीं मजल मारली. फर, मेण व मध इत्यादि रशियन वस्तूंच्या मोबदल्यांत रेशीम, कापूस व कापड पुरविण्यात

येत असे. ईशान्येस सेविरिया व चिनी तुर्कस्यानांत व्यापारी काफिले घुसले.” †

व्यापारामुळे मदिना, कुफा, वसरा, कायरो, दमास्कस, मोसल, बगदाद, क्रोडोवा, सेन्हेली, ताळदो हीं प्रमुख मुस्लिम शहरें विलक्षण मरभराटीस आलीं. तोच ग्रंथकार म्हणतो, “ मुस्लिमाच्या कारकिर्दीत १० लाखापासून ४० लाख नागरिकाची वस्ती असलेलीं अनेक शहरें होतीं फक्त ईजिप्तमध्येच लुत्तीस हजार मशिदी होत्या. बगदाद शहरात साठ हजार स्नानगृहे होतीं. वर लिहिलेल्यापंकीं अर्धा संख्या खरी आहे असें जरी मानलें तरी त्या शहरांच्या उत्कर्षाची आपणास कल्पना येते. फ्रेंच ग्रंथकाराच्या आधारें ताळदो शहराची २० लाख व क्रोडोवाची १० लाख लोकसंख्या होती. क्रोडोवाच्या मशिदीत आठ हजार दिव्यांची रोपणाई केली जात असे व त्याकरितां बीस हजार पौंड तेल वापरण्यांत येत असे. ” *

व्हिक्टर रॉबिनसन नागाच्या आणखी एका ग्रंथकारानें ज्या वेळीं मुस्लिम शहरें सरकृतीचीं वेंद्रे बनलीं होती, त्या वेळीं युरोप केरडा मागासलेला होता याचें वर्णन केलें आहे. तो म्हणतो, “सूर्यास्ता-नंतर युरोपमध्ये सर्वत्र अंधकार तर क्रोडोवामध्ये सार्वजनिक दिव्याचा झगझगाट असे; युरोप अस्वच्छ होता तर क्रोडोवामध्ये एक हजार सार्वजनिक स्नानगृहे होती; युरोपमध्ये सर्वत्र चिराल

† Outlines of Islamic Culture, Vol I, P. 199-202

* Outlines of Islamic Culture, Vol. I, Pages 201-203

तर क्रोडोवाचे रस्ते फरसबंदी होते. युरोपातील लोकांना सही करतां येत नव्हती तर क्रोडोवातील मुलें शाळेत गर्दी करीत. ” †

आशिया, आफ्रिका व युरोप खंडामध्ये सर्वत्र मुस्लिमांनी व्यापाराचें जाळें पसरलें होतें. या प्रचंड पसान्यावद्दल एक ग्रथकार म्हणतो, “ वारा, तेरा आणि चौदाव्या शतकात प्रचंड प्रमाणावर व्यापार सुरू होता. अल्मेरिया, मलगा, बार्सिलोना आणि कडीझ हीं मोठ्या प्रमाणावर मालाची निर्यात करणारी बंदरे होती. स्पेन, बार्बरी, ईजिप्त, अबिसिनीया, हिंदुस्थान, चीन, कास्पियन समुद्रावरील सर्व बसाहती, मक्का, मदीना, कुफा, बसरा, दमास्कस व बगदाद इत्यादि ठिकाणीं व्यापारी संबध प्रस्थापित करण्यात आले. आफ्रिका, हिंदुस्थान व मलाया द्वीपकल्पावर बसाहती स्थापन करण्यात आल्या. स्पेन, सिसली, इटली व फ्रान्समध्ये नवीन व्यापारी केंद्रे प्रस्थापिण्यात आली. उत्तर आफ्रिका, मध्य आशिया, उत्तर हिंदुस्थान व पर्शियन प्रदेशामधून व्यापाराच्या सोयीचे मार्ग उघडण्यात आले. ” *

मुस्लिमांच्या दुर्दम्य व्यापारी महत्त्वाकाक्षेला खुष्कीचे मार्ग अपुरे पडूं लागल्यामुळे त्यांनी समुद्रामधून व्यापार करण्याचा विडा उचलला. समुद्रपर्यटण निपिद्ध आहे असा दंडक इस्लाममध्ये नसल्यामुळे त्यांच्या या नव्या कल्पनेचा संकोच कधीच झाला नाही. त्यांनी उदकस्थितिशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे समुद्रावर तरंगणारी गळबतें बनविण्यात त्यांना यश आलें. धाडसी स्वभाव व कल्पकता यांमुळे समुद्रमार्गे गळबतांमधून निबंधपणें व्यापार सुरू झाला.

† The Story of Medicine, P. 164.

* Europe's Debt to Islam, P. 35.

समुद्रामध्ये दिशा कळावी म्हणून होकायंत्र शोधून काढण्याचे श्रेय त्यांनीच मिळविले आहे. मोठ्या प्रमाणाने माल नेण्याकरिता मोठ-मोठी जहाजे मुस्लिमांनी बांधली. दर्यावर्दीपणात त्यांनी इतके प्रावीण्य संपादन केले की नवीन नवीन वेटे त्यांनी शोधून काढली एक प्रयत्न म्हणतो, “ दहाव्या शतकातच मुस्लिमांची जहाजे कॅटनला पोहोचली. तेथून त्या जहाजांनी ईशान्येकडील कोरिया, जपान, फिलिपाईन्स वेटाकडे आपला मोर्चा वळविला. दक्षिणेकडे सुमात्रा, जावा, मलका इत्यादि वेटाचा शोध मुस्लिमांनीच लाविला. . . . मलबार व सिलोनशी मुस्लिमांनी जहाजांची वाहतूक ठेविली होती मलबार किनाऱ्याने लहान लहान मुस्लिम वसाहती स्थापन करण्यात आल्या. हिंदुस्थानच्या भूमीवर पदार्पण करणाऱ्या वास्को-ट-गामाचा वाटाड्या अहमद नावाचा मुस्लिम नावाडी होता. अहमदजवळ समुद्राचा नकाशा व होकायंत्रासारखी उपयुक्त अशी उपकरणे होती. त्याने हिंदी महासागर, ताबडा समुद्र, पर्शियाचे आखात, चिनी समुद्र यावर प्रवास कसा करावा याचा दर्यावर्दी इतिहास लिहिला आहे. नाईल नदीमध्ये वहातूक करणारी सव्वीस हजार लहानमोठी गल्बते होती.”*

जहाजामधून माल उतरविण्याकरिता मुस्लिमांनी ठिकठिकाणी समुद्रकिनारी धके बांधले “ वदर किंवा धक्क्याच्या ठिकाणी त्यांनी आयात व निर्यात करणाऱ्या कचेऱ्या बांधल्या आणि जकात-नाकी उघडली. व्यापारी पत्रके व मासिके काढली. व्यापारशाखा-वर अवुल कासीम नावाच्या तज्ज्ञाने अनेक प्रयत्न प्रसिद्ध केले आहेत.”†

* Outline of Islamic Culture, Vol I, P. 205-6

† Europe's Debt to Islam, P 36

चांचेगिरी करणाऱ्यांपासून व्यापारी जहाजांना संरक्षण मिळावें म्हणून त्यांच्याबरोबर आरमार ठेवण्याची प्रथा मुस्लिमांनी चालू केली. याच आरमाराचा पुढे लढाईत उपयोग करण्यांत येऊ लागला. एके काळीं तर तुर्कस्थानचें आरमार युरोपमध्ये अत्यंत बलाढ्य समजण्यांत येई. इकडे हिंदुस्थानांत अकबर बादशहानें आरमार बांधण्याचा थोडाफार प्रयत्न केला. टिपु सुलतानचें आरमार मंगलोर व कालीकत येथे सदैव सज्ज असे. म्हैसूरच्या इतिहासांत सर कर्नल विल्क्स यानें म्हैसूर राज्याच्या एकंदर उत्पन्नाचा १/५ भाग टिपु सुलतान आपल्या आरमारावर खर्च करीत असल्याचें नमूद करून ठेविलें आहे.

तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, व्यापार इत्यादि क्षेत्रांत असामान्य कार्य करून मुस्लिमांनी मानवी संस्कृति किती समृद्ध केली आहे याची आपणांस थोडीफार कल्पना येईल. “ मध्ययुगीन काळांतील संस्कृतीचे एकमेव प्रतिनिधी ” † अशा शब्दांत इतिहासकारांनीं मुस्लिमांना गौरविलें आहे; इतकेंच नव्हे तर जगांतील रानटीपणा नष्ट करून तेथे माणुसकी प्रस्थापित करण्याचें त्यांनीं महान् कार्य केलें आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. लिओनार्ड म्हणतो, “ इस्लामनें कोट्यवधि लोकांस हीनावस्थेतून संस्कृतीच्या उच्च वातावरणांत नेऊन सोडलें आहे. त्यानें आफ्रिका आणि आशिया खंडांत बलिदानाचा पुरस्कार करणाऱ्या जुन्या धर्मपंथांची शुद्धी केली, चांगले व मानवतेस पोषक होणारे कायदे केले, व्यापार व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिलें आणि स्थिर राहणारी राज्यपद्धति प्रस्थापित केली. . . . इस्लामनें कधीही पुसला

. † Historian's History of the World, Vol. 8, P. 271.

न जाणारा असा वज्रलेपासारखा ठसा मानव इतिहासाच्या पानावर उमटविठा.”* आज युरोप सुधारणेच्या आघाडीवर आहे पण त्यानें देखील मुस्लिमांचें ऋण कव्रूल केलें आहे. स्पेनमध्ये सातशें वर्षे आपल्या वैभवानें तळपणारी मुस्लिम राजवट संबंध युरोप खंडास भूषणभूत होऊन राहिली होती. स्पेनमध्ये मुस्लिम अधिसत्ता नसती तर युरोपचा रानटीपणा आणखी कित्येक शतके तसाच कायम राहिला असता असा निर्वाळा निरनिराळ्या इतिहासकारानीं दिला आहे. आशिया आणि युरोपमधील मुस्लिमांची राजवट म्हणजे कला व विद्येचें पुनरुत्थान, विज्ञान व तत्त्वज्ञान यांचा उत्कर्ष, सतत तेवत असलेला संस्कृतीचा नंदादीप. मुस्लिमांचें हें ऋण कव्रूल करताना इतिहासकार लिहितात, “हल्लींच्या सुधारणांच्या प्रत्येक शाखेमध्ये अरब मुस्लिमांच्या कर्तृत्वाची छाप पडलेली दिसून येते. नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत साहित्याची प्रचंड निर्भिति झाली, उत्पादनाची वाढ झाली. त्या काळीं मानवी बुद्धिमत्तेनें केवढें श्रेष्ठ कार्य केलें आहे याची दखल नव्या कल्पना व शोध यांनीं दिली. संबंध युरोपवर त्यांची पडलेली छाप पाहिली म्हणजे अरब मुस्लिमानीं सर्व गोष्टींमध्ये आम्हास मार्गदर्शन केलें आहे हें मन प्राह्य व योग्य वाटतें.”†

* Islam—Her Moral and Spiritual Value, by Leonard, P. 152.

† Historian's History of the World, Vol. 8, P. 275.

प्रकरण ८ वें संस्कृतीचें सारसर्वस्व

“आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडांत अरब केवढ्या जलद रीतीनें पसरले, त्यांनीं योर संस्कृति व सुधारणा कशी घडवून आणली याची कथा म्हणजे इतिहासामधील एक चमत्कार होय.”*

—पंडित जवाहरलाल नेहरू

अगदीं थोड्या काळात इस्लामनें घडवून आणलेली वैचारिक क्रांति; प्रस्थापित केलेली शाश्वत नैतिक मूल्ये; आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रांत निर्माण केलेला क्रांतिकारक दृष्टिकोण; तत्त्वज्ञान व भौतिक शाखामध्ये उघडलेली आघाडी या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर इस्लामनें मानवी संस्कृतीत केवढी मोलाची भर घातली आहे याची आपणांस कल्पना येईल.

संस्कृति म्हणजे धार्मिक जडवाद नव्हे किंवा भौद्ध धर्मगुरूंनीं तयार केलेलें रूढींचें कुंपण नव्हे. संस्कृतीचा अर्थ विशाल आहे. जीवनाचें सौंदर्य व वैभव वाढविणारे नीतिनियम, आचारविचार, तत्त्वज्ञान, कला, कायदे व चालीरीति, राजकारण या सर्वांचा समावेश संस्कृतीमध्ये होऊं शकतो. संप्राहकता व उदात्तता हीं तिचीं वैशिष्ट्ये आहेत. संस्कृतीमध्ये अगतिकता किंवा पुराणमत-

* Glimpses of World History.

वादित्र याना कधीच जागा मिळू शकत नाही. संस्कृतीमध्ये वैदिक व मानसिक विकासास मानाचा दर्जा आहे, विज्ञान व आधि-भौतिक शाखांना श्रेष्ठ स्थान आहे.

इस्लामच्या इतिहासाची आपणास जी ओझरती जोळस झाली त्याप्रखून आध्यात्मिकता व भौतिकता याचा सुंदर समन्वय इस्लाम-मध्ये झाला आहे असे आपणास म्हणावे लागेल. भौतिकता ही आध्यात्मिकतेला मारक नसून ती पोषकच आहे असे इस्लाम मानतो; भौतिकता हा शाप नसून वर आहे अशी इस्लामची श्रद्धा आहे. यामुळे इस्लाम धर्मात आध्यात्मिकतेचा आधिभौतिक गालाशी केव्हाच विरोध दिसून येत नाही. भौतिक शाखांचा उपयोग मानवाचे सुख किंवा दर्जा वाढविण्याकडे होईल; त्याचप्रमाणे त्याला गुलाम करून सोडणे किंवा सत्रस्त करणे याकडेही करता येईल. ज्या भावनेने किंवा दृष्टीने आपण त्याचा उपयोग करू, त्याप्रमाणे त्याचे इष्ट वा अनिष्ट फल आपल्या पदरात पडू शकेल. या शाखांना आध्यात्मिकतेची जोड दिली तर हीच शाखे ऐहिक जीवन सुगमच करतील, त्याच्या उत्कर्षाची द्वारे खुली करून देतील, त्याचा अकाली बळी घेणाऱ्या रोगराईचा नाश करतील, त्याने कधीही अनुभविले नाही अशा उच्च दर्जाचे सुख त्याला प्राप्त करून देतील असा इस्लामला विश्वास वाटतो. त्यामुळे मागील प्रकरणात विज्ञान व आधिभौतिक शाखांच्या निरनिराळ्या क्षेत्रात मुस्लिमांनी जी प्रगती केली तिच्या बुडाशी मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न होता ही गोष्ट अधिक स्पष्ट होते.

इस्लाम हा स्वागतप्रेमी आहे हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. मानव जातीच्या सोड्य व उत्कर्षास हातभार लावणाऱ्या

कोणत्याही तत्त्वज्ञानाचें किंवा वैचारिक सांप्रदायाचें तो सदैव स्वागतच करतो. मानव्याचा पुरस्कार करणारें किंवा महात्माजींच्या 'सर्वोदया' सारखें मानवी जीवन उन्नत करणारें कोणतेंही तत्त्वज्ञान असो त्याचें इस्लाम केव्हाही स्वागतच करील. इस्लाम हा हटवादापासून सर्वस्वी अलिप्त असल्यामुळे कोणत्याही संस्कृतीशी त्याचा संघर्ष झालेला आढळून येत नाही. उलट अन्य संस्कृतीशी झगडान करता तिच्याशी एकत्रित नादण्याचा दिलदारपणा त्यानें दाखविला आहे. उदाहरण म्हणून सर जॉन मार्शल नांवाच्या इतिहासकाराने काढलेले उद्गार लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तो म्हणतो, "मुस्लिम आणि हिंदु संस्कृतीसारख्या अउग्र पण महान् व जोरात विकास पावलेल्या दोन संस्कृति एकमेकाशी मिसळत व एकत्रित होत असल्याचें दृश्य मानव जातीच्या इतिहासात क्वचितच सापडेल."* मानवाचें जीवन सुखी करणें हे संस्कृतीचे प्रधान कार्य असल्यामुळे मानव्याचा 'पुरस्कार करणाऱ्या त्या संस्कृतीस इस्लामकडून विरोध होणें कदापिही शक्य नाही

मानव्य हा संस्कृतीचा निकष आहे असें इस्लाम मानतो. मानव्याला डावलणारे कोणतेंही तत्त्वज्ञान, आचारविचार, जातीय किंवा राष्ट्रीय भावना यांना खऱ्या अर्थानें संस्कृति असें कधीही म्हणता येणार नाही. जातीयता म्हटली की त्या ठिकाणीं दुसऱ्या जमातीचा द्वेष न कळत आलाच, संस्कृतीच्या गोंडस नागाखाली जातीयतेचा पुरस्कार करणें, स्वजातीयाना दुसऱ्या जमातीविरुद्ध भडकावणें, त्याच्यामध्ये द्वेष व तिरस्कार निर्माण करणें याला संस्कृति म्हणाऱ्याचें का संस्कृतीचें विडंबन ! जमात किंवा राष्ट्र यांना ओलांडून

* The Cambridge History of India, Vol. III.

जिची श्रेष्ठ मानव्यापर्यंत पोहोचते तिलाच संस्कृति हें नाव शोभून दिसेल. या विचारसरणीचा पुरस्कार इस्लामधर्म प्रणेतें हजरत मुहम्मद पैगवर यानीं केला आहे. एक विद्वान् प्रथकार म्हणतो, “घोर मनुष्य हा मुख्यत्वेकरून राष्ट्राभिमानांनी असतोच. प्रथम राष्ट्र आणि नंतर परमेश्वर व मानवता असें तो मानतो. हजरत पैगवराच्या वावतीत याच्या उलट परिस्थिति होती. जन्मानें अरब पण त्यानीं सर्वापेक्षा परमेश्वर आणि मानवता यांनाच अग्रस्थान दिल्यामुळेच ते मानवतावादी बनले. यामुळेच ते त्या काळाच्या किती तरी पुढे होते.” †

इस्लाम हा आजच्या काळातही ताजातवाना व आकर्षक वाटतो, याचें कारणही त्याने प्रस्थापित केलेला मानवतावाद हेंच होय. या उदार मतवादामुळेच स्वतःचें हित पाहणाऱ्या व प्रसर्गी दुसऱ्यास ठोकरणाऱ्या अनेक राष्ट्रीय घटकाना आत्मसात करणारा आध्यात्मिक उत्साह इस्लाममध्ये संचारू शकला असें आपणास म्हणावें लागेल. इस्लामच्या कडव्या अद्वैतवादामुळे निरनिराळीं राष्ट्रे व जमाती यामध्ये उभ्या असणाऱ्या अजस्र भिंती कोसळून पडल्या; निरनिराळ्या पथाचा दुरभिमान गळून पडला, त्रिकलित झालेली जनता एकत्र येऊं शकली; उच्च-नीच, काळा-गोरा व स्त्री-पुरुष हे कल्पे नष्ट झाले; परमेश्वर एक व सर्व मानव त्याची लेकरें ही विशाल दृष्टि आली. परमेश्वर एक आहे ही इस्लामची घोषणा म्हणजे मानवतावादाचा भरभळम पाया होय. परमेश्वराने निर्माण केलेल्या यच्चयावत प्राणिमात्रांवर प्रेम करणे म्हणजेच परमेश्वरावर प्रेम करणे, त्याला

† Islam—Her Moral and Spiritual Value by 'Leonard,

प्रसन्न करणे या उदात्त विचारसरणीचा इस्लामनें पुकारा केला आहे. धार्मिक अवडंबरांनं किंवा अर्थशून्य वडबडींनं परमेश्वर कधीच प्रसन्न होत नाही. परमेश्वर प्रसन्न होतो तो मानवांना सौख्य व आल्हाद देणाऱ्या सत्कृत्यांनं. प्रत्येक सत्कृत्य म्हणजे परमेश्वर-चरणीं चाहिलेलें फळ. अशा फुलांचा परमेश्वर भोक्ता आहे.

“ खरोखर परमेश्वर सत्कृत्य करणारावर प्रेम करतो.”

—पवित्र कुराण २:१९५

इस्लामनें प्रत्येक व्यक्तीस सत्प्रवृत्त होण्यास आवाहान केलें आहे; पण त्याबरोबरच सत्प्रवृत्तीचा निकषही ठरवून टाकला आहे. भिन्नभिन्न जमातींचा दृष्टिकान् भिन्न असूं शकतो. एकाळा वाटणारें सत्कृत्य दुसऱ्याच्या दृष्टीनें दुष्कृत्य ठरण्याचा संभव असतो. इस्लामनें केलेली सत्कृत्याची व्याख्या निःसंदिग्ध व स्पष्ट आहे. ज्यामध्ये सत्य, दया, शांति, न्याय, परोपकारादि परमेश्वरी गुणांचा आविष्कार होतो तें सत्कृत्य होय. वरील गुणांचा संकोच करणारें कोणतेंही कृत्य मानव्यास पोषक नसल्यामुळे त्याचा सत्कृत्यमध्ये समावेश होऊं शकत नाही. सत्कृत्य करीत असतां इतरांकटूनही दुष्कृत्य होऊं नये म्हणून आपण सदैव जागरूक राहिलें पाहिजे. सत्कृत्य करण्याची जितकी जबाबदारी आपणांवर आहे, तितकीच दुष्कृत्यांना पायबंद घालण्याचीही आहे हें विसरतां कामा नये.

“ ज्या ज्या वेळीं दुष्कृत्य होतांना तुमच्या दृष्टीस पडेल, त्या त्या वेळीं तुम्ही आपल्या हातांनं तें थांबवा; तेंही करण्याचें तुमच्या अंगांत सामर्थ्य नसल्यास बाणीनें त्याचा धिक्कार करा; असा धिक्कार करण्याचें घाडस होत नसेल तर अंतःकरणपूर्वक त्याचा

तिटकारा करा; पण अशा (नुसता तिटकारा करणाऱ्या) मनुष्या-
मध्ये धर्माची भावना कमजुबत आहे असें समजावें.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

आपल्या सर्ग सामर्थ्यानिशी दुष्कृत्यास पायबंद घालणारासच इस्लामचा सच्चा अनुयायी म्हणता येईल. अशा वेळीं दुष्कृत्य करणारा कोण आहे याचा विचार करता कामा नये कित्येक लोक खोट्या अभिमानास वळी पडून, एकाद्रे दुष्कृत्य आपल्या जमातीच्या लोकानीं केल्यास ते लपवण्याचा प्रयत्न करतात; याही पुढे जाऊन दुष्कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराची बाजू घेऊन भाडावयास उठतात. ही मनोवृत्ति निंब आहे असें इस्लाम समजतो.

“ गुन्हेगार लोकाची बाजू घेऊन भाडू नका.”

—पवित्र कुराण ४:१०५.

दुष्कृत्य करणारा आपल्या जमातीचा असला तरी त्याची बाजू कदापिही घेता कामा नये. अशा माणसाचा पाठपुरावा करणे म्हणजे त्याला व इतराना अशीं दुष्कृत्ये करण्यास प्रोत्साहन देण्यासारखे आहे. प्रत्येक जमात, प्रत्येक गट जर गुन्हेगाराना सरक्षण देऊं लागला व त्याच्याकरिता भाडू लागला तर जगामध्ये न्यायाची व सत्कृत्याची व्याख्या करणेच कठीण होऊन वसेल या दृष्टीने हजरत पैगवराच्या आयुष्यामधील एक प्रसंग उद्बोधक आहे. अरबस्तानात इस्लामचा नुकताच प्रसार होऊ लागला होता. इस्लामचे अनुयायी व ज्यू यांच्यामध्ये विल्क्षण वैमनस्य नादत होते. अशा परिस्थितीत एका मुस्लिमाने एक चिलवत चोरले आणि ते एका ज्यू गृहस्थाच्या घरी गुपचुपपणे ठेवून त्या ज्यू गृहस्थाने चोरी केली

असा ओरडा केला. इतर मुस्लिमांनीही त्याची साथ केली. हजरत पैगंबरांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांची निर्भत्सना केली व त्या ज्यू गृहस्थास निर्दोषी म्हणून सोडून दिले. तो काळ अत्यंत नाजूक व आणीबाणीचा होता. अगोदरच हजरत पैगंबरांचे अनुयायी कमी आणि तशात आपल्या अनुयायाची निर्भत्सना करून त्या ज्यू गृहस्थास सोडणें म्हणजे आहे त्या अनुयायांचें अनुयायित्व गमावण्यासारखें होतें. पण हजरत पैगंबरांनी या गोष्टीचा विचार न करता न्याय्य वृत्तीचा अवलंब केला. वरील ऋचा सदर प्रसंगास अनुलक्षून आहे. यावर भाष्य करतांना मौलाना मोहम्मद अली लिहितात, “ गुन्हेगार इस्लामचा अनुयायी असला आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे ते मुस्लिमेतर किंवा मुस्लिमाचे कंटे वैरी असले तरी त्याचा विचार न करता गुन्हेगारीस सजा मिळालीच पाहिजे हें विशाल तत्त्व वरील ऋचेवरून प्रस्थापित होतें. प्रत्येक मुकदमा त्याच्या गुणधर्मानुसार निकालात काढला पाहिजे आणि न्यायाचा समतोळपणा मुस्लिम व मुस्लिमेतर, मित्र व शत्रू यामध्ये सारखा राखला पाहिजे.”*

एकादें दुष्कृत्य करावयाचें आणि त्याचा कार्यकारणभाव दुसऱ्या चागल्या गोष्टीशी लावून पळवाट काढण्याचा प्रघातही त्याज्य मानण्यात आला आहे. लूटमार किंवा डाकूगिरी करावयाची आणि तो पैसा एकाद्या चागल्या कार्याकरिता खर्च करावयाचा हें इस्लामला शिष्टसंमत वाटत नाही. लूटमार किंवा डाकूगिरी म्हणजे उघड पाप, अन्याय व जुद्धम. पाप करून, न्यायाचा खून पाडून, जुद्धम जबरदस्ती करून लूटलेला पैसा इमानदारीचा आहे, निदळ्याच्या

* The Holy Quran by Mohamad Ali, Page 231.

घामाचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे असे कोणताही समजत
गृहस्थ म्हणू शकेल काय ?

जेथे कोणतेही पाप, अन्याय किंवा जुद्धम निषिद्ध मानण्याचा
आदेश मिळाला आहे, तेथे त्यापासून मिळालेला पैसा किंवा संपत्ति
निषेधार्ह मानणें क्रमप्राप्त आहे चागल्या कार्याकरिता राईट मार्गानें
किंवा दुष्कृत्य करून मिळविलेला पैसा खर्च करणें म्हणजे त्या चागल्या
कार्याचे विडंबन करण्यासारखें आहे. योग्य व चागल्या मार्गांनी
मिळविलेला पैसा सत्कार्याकरिता खर्च केला पाहिजे याचाच
आपण 'साधनशुचिता' म्हणू कार्याचें महत्त्वमापन साधनाच्या
शुद्धतेवर व निर्मळतेवर अवलंबून असतें अशुद्ध साधनांनी कोणतेही
साध्य केव्हाही उच्च कोटीला जाऊ शकत नाही .

दुष्कृत्य किंवा कुकर्म यांची परतफेड करणें म्हणजे त्या दुष्कृ-
त्यास योग्य उत्तर देणें अशी चुकीची कल्पना बनलेला असतें
दुष्कृत्याचा बदला दुष्कृत्यांनी देणें म्हणजे आणखी एका दुष्कृत्याची
भर घालणें होय दुष्कृत्य होत असता तें थावविणें किंवा त्याला
पायबंद घालणें आणि दुष्कृत्याची परतफेड करणे या दोन गोष्टी-
मध्ये मोठें अंतर आहे पहिली गोष्ट जितकी अभिनदनास्पद तितकी
दुसरी गोष्ट इस्लामनें त्याज्य मानली आहे पहिल्या गोष्टीमध्ये
न्यायाचा आविष्कार होतो तर दुसऱ्यामध्ये द्वेष किंवा सूडयुद्धीला
प्रोत्साहन मिळतें हजरत पगंबरानीं दुष्कृत्याची फेड संस्कृत्यांनीं
केली आहे त्याच्या शत्रूंनीं निरपराध लोकाना उल्लेख म्हणून त्यांना
तसेंच छळून सूड घेण्याचें मतच न अमानुष कृत्य त्यांनीं आपल्या
उभ्या आयुष्यात कधीही केले नाही, उलट त्यांना दयाळूपणानें
वागविण्याचीं अनेक उदाहरणें इस्लामाच्या इतिहासात दिसून येतील.

द्वेषाचे आणि सूडाचे विचार म्हणजे सद्भाषनाचा सक्रोच आणि गळचेपी. मनुष्यामध्ये सूडाच्या भाषना प्रबल होणें याचा अर्थ त्यानें मनुष्यत्वाला मुक्तणें होय. माणसातला 'सैतान' जागा होतो तो सूड-भाषनेमुळेच. एकाद्या व्यक्तीनें किंवा जमातीनें अनन्वित अत्याचार केले तर बंदला म्हणून तिच्या निष्पाप मुलावाळाची कत्तल उडविणे, देवतातुल्य खियाऱर अत्याचार करणें, घरादाराची होळी करून देशोधडीला लावणें आणि उरलेल्याच्या रक्तानें सर्व जमीन भिजवून टाकणें ही काय माणुसकी ! हा काय धर्म ! सूडबुद्धीनें निर्माण केलेला सैतान या गोष्टी करू शकतो, मानव्याचा खून सहज लीलेनें पाडू शकतो. हजरत पैगबरानीं द्वेष आणि सूडबुद्धीचा धिक्कार केला आहे. हजरत पैगबराचा, इस्लामचा आदर्श समोर ठेविल्यामुळे मुस्लिम जेत्यानीं विजयमदानें धुंद होऊन प्रतिपक्षार सूड न उगविता, त्याच्याऱर दया दाखविल्याचे अनेक दाखले इस्लामच्या इतिहासात सापडतात.

इस्लामच्या द्वेषाने वेडावून हजारां नव्हे लाखों मुस्लिमाना कठस्तान घालणाऱ्या ख्रिश्चन धर्मीयास त्याचा पराभव केल्यानंतर मुस्लिमांनीं कसें वागविलें याचा ख्रिश्चन इतिहासकारानीं रगविलेला एक प्रसंग अत्यंत रोमांचकारक आहे. तो काळ धर्मयुद्धाचा (Crusades) होता. धर्माची विजयी पताका घेऊन युरोपमधील प्रचंड ख्रिश्चन सेन्य परधर्मिंयाना अक्षरग रक्तस्तान घालीत जेरूसलेमच्या तटाजऱळ घेऊन पोहोंचले. जेरूसलेमऱर मुस्लिमाचा ४०० वर्षे ताबा होता. घनघोर लढाईनंतर मुस्लिमाचा पराभव झाला न जेरूसलेमच्या तटार ख्रिश्चनाचा शेंडा फडकला. ख्रिश्चन सेन्य धर्मद्वेषानें धुंद झालें होतें. त्यांनीं तीन दिवस अहोरात्र शहरातील

मुस्लिमांची निर्घृण कत्तल चाळविली, शहरात सर्वत्र हाहाकार उडाला; असहाय्य स्त्रियांच्या किंकाळ्यांनी सर्व वातावरण भरून गेलं; असह्य मुस्लिमांचे मुडदे पडू लागले; संबंध शहर रक्ताने न्हाऊन निघाले, उरलेल्या मुस्लिमांनी तेथील प्रचंड मशिदीकडे आश्रयार्थ धाव घेतली. “ मुस्लिम नागरिकांनी मशिदीमध्ये आश्रय घेतला, सैन्याने त्यांची त्याच ठिकाणी कत्तल उडविली. एकंदर एक लाख मुस्लिम ठार मारण्यात आले व तितकेच कैदीही पण करण्यात आले. वृद्ध स्त्रीपुरुषही त्याच्या तावडीतून सुटले नाहीत.”* जगामध्ये एकाच ठिकाणी एवढा प्रचंड संहार पूर्वी कधीही झाला नसेल. एकाच शहरात घडून आलेल्या एक लाख लोकांच्या सहाराचे इव्ज झळनू या इतिहासकाराने केलेले हृदयविदारक वर्णन तर अंतः-करणाचा ठार घेणारे आहे.

योड्याच काळात ईजिप्तचा बादशहा सलाहुद्दीन याच्या प्रभावी नेतृत्वाखाली मुस्लिमांनी पुन्हा जेरूसलेमवर धडक मारून ते काबीज केले. त्याच ठिकाणी झालेल्या भीषण कत्तलीमुळे मुस्लिमांच्या अंतःकरणास झालेली खोल जखम भरून निघाली नव्हती; मार्गे झालेल्या प्रचंड सहाराची आठवण अद्याप बुजली नव्हती. शहरातील प्रत्येक सिध्दना नागरिकांची कत्तल करून भरपूर सूड उगविण्याची किंवा बदला घेण्याची या वेळी सुगर्णसंधी चाळून आली. सबंध शहराचे रक्तगण करून मुस्लिम सहाराचे भरपूर उद्दे काढण्याचा समय प्राप्त झाला.

याच वेळी सलाहुद्दीनला हजरत मुहम्मद पैगवरांनी दिलेल्या मानव्याच्या हाकेचे स्मरण झाले; पवित्र कुराणचा सदेश आठवला.

* Historian's History of the World, Vol. 8, P. 352-53.

सिध्द न सैनिकावरील सूड निरपराध सिध्द जनतेवर काढण्याची कल्पना त्याला कशीशीच वाटली. आपल्या धर्मवाधवाच्या रक्ताचा बदला घेणें त्याला युक्त वाटलें नाहीं. इकडे सलाहुद्दीनच्या अंतःकरणात सद्भावनाचा कळोळ उडाला होता तर तिकडे सिध्द पुरुष, मुलें, स्त्रिया आदि आम जनतेचा थरकांप झाला होता. आपला मृत्यु आपल्या ममोर आ वासून उभा आहे याची त्यांना जाणीव झाली. आपल्या कच्च्यावच्च्यांना उराशी धरून सिध्द माता आपले व आपल्या अर्भकाचे शेवटचे क्षण मोजीत वसल्या होत्या. त्या सर्वांना सलाहुद्दीनसमोर आणण्यात आलें. हताश झालेले नागरिक, भीतीनें गागरून गेलेल्या स्त्रिया आणि भेदरलेल्या मुद्रेनें त्यांना चिकटलेली गोजिरवाणीं वाळकें पाहताच सलाहुद्दीनचें अंत करण कळवळले. तो पराक्रमी योद्धा दयेचा सागर बनला. त्याच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले. तोच इतिहासकार लिहितो, “ मृदु अंत करणाच्या त्या योद्ध्यानें सहानुभूतीचे शब्द उद्गारले. त्याच्या अंत करणाची कोमटता पाहून त्या स्त्रियांना धीर आला आणि त्याच्या एका शब्दावरोवर आपली दुर्दशा नाहींशी होईल असे त्याच्यासमोर उद्गार काढले. . . . दयार्द्र अंतःकरणानें त्या स्त्रियाच्या विनंतीप्रमाणें त्यानें सर्वांना मुक्त केलें, इतकेच नव्हे तर त्यांना नजराणे वहाळ केले.”* या वेळीं जगातील कारुण्य आणि भूतदया जेरूमलेमच्या पवित्र भूमीवर सलाहुद्दीनच्या स्वरूपान् प्रकट झाली होती, इस्लामचे सत्य स्वरूप अवतरलें होतें. अखिल जगास भूषणभूत होऊन राहाणारी ही अभूतपूर्व घटना इस्लामच्या इतिहासात घडली. मानवतेचा हा हृदयंगम आविष्कार

* Historian's History of the World, Vol. 8, P. 377.

मुस्लिम राजवटीत झाला. हजरत मुहम्मद पेगवराची उदात्त शिक-
वण प्रत्यक्षात उतरली. सर्व जगानें, विशेषत मुस्लिमानी या घटने-
पासून बोध घेतला पाहिजे; धर्माच्या लोकविलक्षण कल्पनांनी अथ
झालेल्या धर्मवेड्यांनी या प्रसंगापासून धडा घेतला पाहिजे शत्रूच्या
लहान अर्भकांना एका खोल खड्ड्यात जिवंत समाधी देणाऱ्या
आणि नवजवान वृद्ध स्त्रीपुरुषांस गेंस चेंबरमध्ये घालून त्यांना ठार
मारणाऱ्या आजच्या काळातील नरपशूनी आता परत शुद्धीवर आले
पाहिजे.

“अपशब्द मोल् नका असें माझ्या सेवकाना (मुस्लिमाना)
बजावून सागा.”

—पवित्र कुराण १७ ५३

आपल्या शत्रूचा सूड किंवा बदला घेण्याची गोष्ट तर बाजूशच
राहू घ्या, पण त्याच्याबद्दल अमत्र किंवा अपशब्द देखील बोलना कामा
नये अशी पवित्र कुराणची आज्ञा आहे ज्यांनी आपले शत्रूवर
पत्करले आहे किंवा ज्या परधर्मियांनी आपल्यावर आग पाडविली
आहे त्याच्याबद्दल बोलताना देखील सम्वतेची भाषा वापरली पाहिजे.
आपल्या वैच्याचा किंवा विरोधी लोकाचा भाषणात उठेल करिताना
बहुधा आपणांस अश्लिष्ठ, मग्नुर व असहिष्णु भाषा वापरण्याचा
मोह होतो. मुस्लिम म्हणणाऱ्यांन या मोहास बळी पडता कामा
नये. अपशब्द उच्चारणें किंवा अमत्र मोलणें म्हणने अप्रत्यक्ष सूड
उगारिणें होय. बरील ऋचेवर भय करताना मी मोहम्मद अती
लिहितात, “परधर्मियांनी आमच्यावर निष्कारण जुद्ध केश अशी
तक्रार मुस्लिमानी हजरत पेगवरावरून केल्यानंतर त्यांना सदृश्यी
चवण्याचा व प्रतिपक्षार सूड न उगारिण्याचा आदेश देण्यात

आला. या आदेशामागील मनाच्या मोठेपणास जगात तोड मिळणें शक्य नाहीं. परधर्मियाकडून मुस्लिमाचा अत्यंत क्रूरपणें छळ करण्यांत आला, त्याना उपद्रव देण्यात आला, त्याना शिव्याशाप वाहण्यांत आले, इतक्यावरही संतुष्ट न होता इस्लामचें अस्तित्त्वही नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. एवढा छळवाद व उपहास होत असता त्याचा बदला कसा घ्यावा याबद्दलचो इस्लामची आज्ञा काय आहे असें म्हणाल तर अशा जुलमी प्रतिपक्षीयाबद्दल मुस्लिमांनी अपशब्द देखील बोलता कामा नये ही होय. ” *

“ एकाद्या जमातीच्या द्वेषामुळे अन्यायानें बागू नका. न्यायानें बागणें ही ईश्वरभक्तीच्या खालोखाल महत्त्वाची गोष्ट आहे.”

—पवित्र कुराण ५:८

एकाद्या जमातीबद्दल किंवा पक्षाबद्दल केवळ द्वेष आहे म्हणून त्याच्यावर जुलूम जबरदस्ती करणे, त्याची अपशब्दानें संभावना करणें, त्याला न्याय्य वाटणारी गोष्ट पायदळी तुडविणें, त्याच्या विचाराचा कोंडमारा करणें इत्यादि गोष्टी अन्यायाच्या असल्यामुळे त्यापासून मुस्लिमांनी परावृत्त झालें पाहिजे. कोणताही भेदभाव न ठेवता त्याच्याशीं न्यायानें वागणें हे आपले पवित्र कर्तव्य आहे असें मानलें पाहिजे. न्यायवृत्ति हा परमेश्वराचा एक गुणधर्म असल्यामुळे त्याचें परिपालन करणें म्हणजे परमेश्वराला संतुष्ट करणें, त्याची भक्ति करणें होय.

“ जुलूम करण्याकरितां दुसऱ्याची मदत मागणारा किंवा आपल्या जमातीकरिता अन्यायानें शगडणारा किंवा अनाचार कर-

* The Holy Quran by Mohamed Ali, M. A., P. 570.

णान्या आपल्या जमातीला मदत करताना मरणारा गृहस्थ आमच्यापैकी नव्हे.”

—हजरत मुहम्मद पैगबर

मुस्लिमाची परमेश्वरावर अढळ निष्ठा असल्यामुळे परमेश्वरास न खावडणाऱ्या गोष्टी करणारा मनुष्य मुस्लिम या नावास पात्रच होत नाही. स्वतः दुसऱ्यावर जुलूम करणारा किंवा तो करण्यास दुसऱ्यास मदतीला बोलणारा गृहस्थ मुस्लिम होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जुलूम किंवा अनाचार करणाऱ्या पक्षाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणारा मनुष्यही मुस्लिम म्हणविला जाणार नाही. मुस्लिम कोणास म्हणावे याचे स्पष्टीकरण पवित्र कुराणमध्ये सापडते.

“न्याय व चांगुलपणा या बाबतीत दुसऱ्यांना मदत करा;
अन्याय आणि दुष्टपणाच्या बाबतीत मदत करू नका.”

— पवित्र कुराण ५:२

न्याय व योग्य गोष्टींबद्दल श्रद्धा बाळगणारा व त्याकरिता दुसऱ्यांना मदत करणारा गृहस्थ मुस्लिम म्हणू शकतो. त्याच्या हातून कोणतेही अपकृत्य, कोणताही अन्याय, कोणतेही दुष्ट कृत्य घडता कामा नये किंवा त्या बाबतीत त्याचे इतरांना सहाय्यही होता कामा नये. जे सत्य, शिष्ट आणि सुंदर असेल त्याचाच पुरस्कार करणारा गृहस्थ इस्लामचा अनुयायी होऊ शकतो.

इस्लामच्या या उदात्त मंत्रगालीमुळे जगात सर्रास व राजरोस चाललेल्या अत्याचाराम व सूड बुद्धीस पायबंद बसला आणि त्यामुळे मानवतेचा मार्ग अधिक सुरुर झाला. क्रूरता आणि जुलूम यापासून अलिप्त राहणारा समाज तयार करण्यात इस्लामने अपूर्व

यश मिळविलें आहे. एच्. जी. वेल्स नावाचे जगद्विख्यात ग्रथकार लिहितात, “ पूर्वी जगामध्ये कधीही आढळून न येणारा आणि सार्वात्रिक क्रूरता व जुद्धम जबरदस्ती यापासून मुक्त असलेला समाज इस्लामने निर्माण केला. ” † एडवर्ड गिबनने आपल्या “ Decline and Fall of the Roman Empire ” ग्रथात वरीठ विधानास पुष्टी देणारे उद्गार काढले आहेत. “ त्यानीं (मुहम्मद पेंगवर) जनतेमध्ये स्नेह व औदार्याचें तेज निर्माण केलें, सामाजिक सद्गुणाचा पुरस्कार केला, नियम व तत्प्रणालीनें सूडाच्या भावनेस पायबंद घातला. ” *

आपल्या तत्प्रज्ञानानें इस्लामनें एकमेकांच्या रक्तास चटावलेल्या अनेक टोळ्या व जमातींमध्ये सहकार्य, प्रेम आणि एकोपा निर्माण केला आणि त्याची वाया जाणारी शक्ति, पराक्रम व बुद्धिमत्ता मानवतेच्या महान कार्यांवर केंद्रीभूत केली. अखिल मानवजातीचा उगम एकच आहे; सर्व मानवजात एक विश्वव्यापी कुटुंब आहे असा पुकारा करून इस्लामने विश्ववधुत्वाचा मार्ग अधिक सुकर केला.

“ आम्ही तुम्हास एकाच स्त्रीपुरुषां (आईवापा) पासून निर्माण केलें आहे. ”

—पवित्र कुराण ४९:१३

जगातील सर्वत्र पसरलेल्या मानवाची उत्पत्ति एकाच आईवापापासून झाल्यामुळे यच्चयावत् मानवाबद्दल आपणामध्ये सहोदराची भावना आली पाहिजे. आपण निरनिराळ्या देशात राहत असलो,

† Outline of History, P 325

* Historian's History of the World, Vol. 8, P 144.

आपली भाषा, संस्कृति वेगवेगळी असली, आपला धर्म वेगवेगळा असला तरी आपण सर्व एकवटुंवीय आहोत, आपणांमध्ये कोणताही भेदभाव नही ही विशाल भावना आपण मनामध्ये सतत वाळवली पाहिजे अशी इस्लामची शिकवण आहे.

“ सर्व प्राणिमान हें परमेश्वराचें कुटुंब आहे. त्यानें निर्माण केलेल्या प्राणिमात्राचें कल्याण करण्याची जो शिकस्त करतो तो परमेश्वराचा अत्यंत आवडता माणूस होय.”

—हजरत मुहम्मद पैगबर

आपल्या कुटुंबियाच्या स्वास्थ्याकरिता विलक्षण परिश्रम करणाऱ्या सुपुत्राविषयी वापाला केवढा अभिमान वाटतो, केवढी आपुलकी वाटते, केवढें प्रेम वाटतें ! सारें विश्व हे माझे कुटुंब आहे या भावनेनें मानव जातीकरिता चंदनासारखा आपला देह शिजविणाऱ्या सद्गृहस्थावद्दल परमेश्वरास तशीच आपुलकी, तसेंच प्रेम वाटतें. आपला स्वार्थ, आपलें सुख, आपला मोठेपणा बाजूला ठेवून निरलसपणें मानवतेची सेवा करणारा गृहस्थ परमेश्वराचा अत्यंत आवडता मनुष्य समजला जातो.

“ मानवांची सेवा ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ति होय.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

परमेश्वराची भक्ति करण्याचे अनेकविध प्रकार आज जगतांत रूढ आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या बुद्धीप्रमाणें त्याची पूजाअर्चा करतो, त्याला आळवितो. शेजाऱ्यांपाजाऱ्यांना छळावयाचें, जनतेची पिळवणूक करावयाची, राजरोस अन्यायानें वागावयाचें, स्वतःच्या फायद्याकरिता दुसऱ्यावर जुद्धमजबरदस्ती करावयाची आणि नंतर

या पापांतून मुक्त होण्याकरितां परमेश्वराचें भजनपूजन करावयाचें ! अज्ञानें कां परमेश्वर कधीं संतुष्ट होईल ? मानवांवरील अन्याय मग तो कोणत्याही स्वरूपांत असला तरी अक्षम्य आहे आणि असा अन्याय करणाऱ्या माणसावद्दल परमेश्वराला प्रेम व आपुलकी वाटणें शक्य नाही. परमेश्वर दिव्यचक्षु आहे; भक्तीचा अवास्तव पसारा व डामडौल तो बरोबर ओळखतो. दिखाऊ भक्ति आणि खरी भक्ति यामधील भेद त्याला स्पष्ट दिसतो. मानव्याला हरताळ फांसणाऱ्या व्यक्तीनें कितीही परमेश्वराचीं प्रार्थना केली तरी परमेश्वर त्याकडे टुंकून देखील पाहत नाही. परमेश्वर मानवसेवेचा भुकेला आहे. मानवांची सेवा करणारास तो आपला भक्त समजतो. ज्याच्यावर संकटें कोसळत आहेत, जे अन्यायानें पिचून निघत आहेत, जे प्रत्यही अत्याचाराला बळी पडत आहेत, जे उपासमारीनें तडफडत आहेत अशांच्या साहाय्याला धांवून जाणारा आणि त्यांच्या दुःखाचा परिहार करण्याकरितां अटोकाट प्रयत्न करणारा हाच खरा परमेश्वराचा भक्त; मानवसेवा हीच परमेश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ति.

“ जो मानव जातीचें कल्याण करतो तो सर्वश्रेष्ठ होय.”

—हजरत मुहम्मद पैगंबर

मानवांचें कल्याण हेंच आपलें ईप्सित मानणाऱ्या सद्गृहस्थास इस्लामनें श्रेष्ठ स्थान दिलें आहे. मनुष्याचें श्रेष्ठत्व त्याच्या कुल-शीलावर किंवा गर्भश्रीमंतीवर अवलंबून आहे असें इस्लाम मुळींच मानीत नाही. मानवांची सेवा, मानवांचें कल्याण हीच श्रेष्ठत्वाची कसोटी आहे असें तो मानतो.

“ मानवजातीच्या कल्याणाकरितां तुम्हीं (मुस्लिम) निर्माण

‘ शालेले आहांत. तुम्ही सत्याचा पुरस्कार व अन्यायाचा विकार करणारे असून परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवणारे आहांत.’

—पवित्र कुराण ३:१०९

इस्लामचें ध्येयवाक्य वरील ऋचेमध्ये घोषित केलें आहे. इस्लाम-ध्या अनुयायांवर, मुस्लिमांवर मानव कन्याणाची केवढी मोठी जबाबदारी आहे याचा त्यांनी अवश्य विचार केला पाहिजे. मुस्लिम म्हणजे जात्यध, दटवादी, संस्कृतिहीन असा दोषारोप केला जातो तो किती असत्य आहे हें त्यांनी स्वतःच्या वागणुकीने सिद्ध केलें पाहिजे.

मानवी संस्कृतीचा वारसा आपणास मिळाला आहे; त्या संस्कृतीमध्ये आणखी मोलाची भर घालण्याचें पवित्र कार्य आपणास करावयाचें आहे याचें स्मरण मुस्लिमांनी सतत ठेविलें पाहिजे. मानवता हा संस्कृतीचा गामा मानला जातो; आत्मा समजला जातो. तिला संपन्न करण्याचें पुण्यकार्य प्रत्येक मुस्लिमानें केलें पाहिजे. सत्य व न्याय ही मानवतेची मूलभूत अंगें त्यानें आत्मसात केलीं पाहिजेत. कोणत्याही आमिपास किंवा स्वार्थास बळी न पटतां, कोणत्याही धाकदपटशास भीक न घालतां त्यानें आपलें आचरण शुद्ध ठेविलें पाहिजे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिमाचा परमेश्वरावर अढळ विश्वास पाहिजे. परमेश्वरावर विश्वास याचा अर्थ, परमेश्वराचे जे महान गुणधर्म आहेत त्यांचा स्वतःमध्ये आविष्कार असो मागील एका प्रकरणांत केलेला आहेच. या विश्वासांमुळे मनुष्य विवेकी, सदाचारी व त्यागी बनतो, त्याच्या अंतःकरणांत प्रेम व दया पालयते, उदात्त भावना ओसंडून निघतात, केवळ आपल्या जातीकडे न पाहतां सर्व जगाकडे, मानवजातीकडे आत्मीयतेनें

पाहण्याचें सामर्थ्य त्याच्यामध्ये येतें. 'सारे विश्व माझे घर' या विश्व-बंधुत्वाच्या कल्पनेत तो रंगून जातो.

माणसांमधील देव जागृत करणाऱ्या उदात्त मूल्यांचा जीवनात आविष्कार हेंच संस्कृतीचे सारसर्वस्व होय. या मानवी संस्कृतीमध्ये इस्लामप्रमाणें प्रत्येक धर्मांमोलाची भर टाकून ती संपन्न केली आहे. या मानवी संस्कृतीचे आपण सर्वजण वारसदार आहोंत. संस्कृतीचें उदात्त स्वरूप हिंदु मुस्लिमादि सर्व धर्मियांनीं समजावून घेतलें पाहिजे. वेड्या धर्मभावना व कोत्या कल्पना याच्या आहारीं न जातां आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोंत या भावनेनें वागलें पाहिजे. मानवता हें आपल्या सर्वांचें परमोच्च ध्येय आहे हें ध्यानीं धरून एकमेकांचें जीवन सुखी व उन्नत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज पुनरुज्जीवनाच्या वेदना सुखं आहेत. आपल्या प्रिय व महान् देशाचें भवितव्य घडविलें जात आहे. अशा वेळीं संस्कृतीचे सच्चे उपासक वनणें हें प्रत्येक नागरिकाचें पवित्र कर्तव्यच ठरतें.

शुद्धिपत्र

पृष्ठ	ओळ	अशुद्ध	शुद्ध
४	१३	अवस्था	अवस्था
६	२२	विख्यात	विख्यात
१६	७	पूर्णपणे	पूर्णपणे
२६	२४	लायाडणाच्वा	लायाडणाच्या
३२	१७	विकास	विकास
४७	१५	गाळा यात्रा	मक्केची यात्रा
५४	२०	पारखी	पारखा
५९	४	जाणि	आणि
७३	१९	हत्या	हत्या
११०	२३	विद्वच्छ्रेष्ठ	विद्वत्श्रेष्ठ
११९	१२	पैगंबराचा सत्कार	पैगंबराच्या आदेशाचा सत्कार
१२६	५	प्रेमाने	प्रेमानें
१२७	१	त्या सपत्नीत	त्याच्या संपत्तीत
१६२	२१	गीरगारिवास	गोरगारिवास
१९९	२१	राष्ट्रांचे उत्कर्ष	राष्ट्राचा उत्कर्ष
१९९	२१	अवलंबून असते	अवलंबून असतो

प्रसिद्ध होत आहे

आवृत्ति ३ री

दक्षिणा ग्राईझ फंडांतून वक्षिस मिळालेलें

हजरत मुहम्मद पैगंबर चरित्र

लेखकः—सय्यद अमीन

निवडक अभिप्राय

“अतिशय उत्कृष्ट रीतीने लिहिलेलें व उपयुक्त माहितानें भरलेलें हें पुस्तक आहे.”

—नेक नामदार न्यायमूर्ति एम्. आर्. जयकर, मुंबई

“चरित्र सुबोध व मनोवेषक असून त्यांचा थोरपणा मनावर ठसेल अशा भाषेत लिहिलें आहे.”

—न्यायमूर्ति सर भवानीशंकर नियोगी, नागपूर

“मराठी वाङ्मयांत उत्कृष्ट भर टाकल्यावद्दल मि. सय्यद अमीन यांचें अभिनंदन करतो.”

—प्रोफेसर डॉ. पी. एल. वैद्य, एम्. ए., डी. लिट् (पॅरिस)

“ओघवती भाषा, विषय प्रतिपादनाची हातोटी व रसाळ वर्णन यांचा मनावर खोल परिणाम झाला. आदर्श चरित्रांपैकीं तें एक आहे.”

—सरदार माधवराव किवे, एम्. ए., इदूर

“आपण इतकी उत्कृष्ट मराठी भाषा लिहूं शकतां हें पाहून आनंद वाटला. पैगंबर साहेबांचें ययार्य चरित्र व उपदेश वाचून मुसलमान व हिंदू वांधवांत पसरलेले गैरसमज नाहीसे होण्यास पुष्कळच मदत होईल.”

—प्रोफेसर डॉ. शं. दा. पेंडसे, एम्. ए., पीएच्. डी., नागपूर

“ यापुढें जगाचा जो एकच एक मानवधर्म होणार आहे, त्याची तत्वे पधराशें वर्षापूर्वी प्रतिपादन करणाऱ्या विभूतीचें चरित्र आबालवृद्ध मरठी वाचकांपुढें ठेवून तुम्हीं त्याची चांगली सेवा केली आहे यात शका नाही.”

—वि. स. खांडेकर

“ ग्रथकारानें अत्यंत परिश्रम घेऊन विषयाची मांडणी इतकी स्पष्ट व आकर्षक केली आहे कीं चरित्र वाचताना मनास अत्यंत आल्हाद वाटतो.”

—शेर अब्दुल अजीझ, एम्. एस्सी. (लडन)

“ सुखातीपासून अखेरपर्यंत सुंदर व सुबक मराठी भाषेत चरित्र लिहिलें आहे. लेखनशैली अतिशय उत्कृष्ट आहे.”

—डॉ. अब्दुल हमीद काझी, एम्. ए., पीएच्. डी. (बर्लिन)

“ मोठ्या आवडीनें व काळजीपूर्वक पुस्तक वाचलें, अतिशय आनंद झाला. इस्लामधर्म म्हणजे काय आहे याची यथायोग्य कल्पना येण्यास अशा पुस्तकाची अत्यंत जरूरी आहे.”

—खानबहादूर वदिउझमान काझी, एम्. ए.

“ चरित्रामधील अत्यंत महत्त्वाचीं प्रकरणे इतक्या बुद्धिमत्तेनें व कुशलतेनें रेखाटलीं आहेत कीं ग्रथकाराविषयी घन्योद्गार बाहेर पडतात.”

—मौलाना इनायतउल्ला, लखनौ युनिव्हर्सिटी

“ विद्वान् व सहृदय ग्रथकार गि. अमीन यानीं आशिया सडातील एका थोर तत्त्वज्ञानी सत्पुरुषाचें लिहेलेलें हें चरित्र छोटेसें पण आल्हादकारक आहे.”

—मॉडर्न रिव्ह्यू, कलकत्ता

“ सरयद अमीन यानीं पैगंबरांचें चरित्र व शिकवण उज्वळ स्वरुपात आणि सुंदर मराठीत मांडलें आहे.

—नवाकाळ, मुंबई

“पैगबरानी या जगात समता व बहुता याची शिकवण कशी दिली व अमलात कशी आणली हे समजण्याकरिता या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे.”

—समाचार, मुंबई

“पैगबर यांचे हे छोटे पण मनोरंजक चरित्र मराठीत लिहून मि. अमीन यानी मराठी वाचकाना ऋणी करून ठेविले आहे. लेखक इस्लाम-धर्मीय असूनही त्यांनी लिहिलेली मराठी भाषा अत्यंत सोपी, सोबल व रसाळ आहे.”

चित्रा, मुंबई

“पुस्तकातील कथाभाग अत्यंत स्फूर्तिजनक आहे”

—ज्ञानमंदिर, मुंबई

“इतक्या उदार वृत्तीने व पूर्वग्रह रहित दृष्टीने पैगबर चरित्र लिहून मि. सय्यद अमीन यानी धार्मिक वाङ्मयात उत्कृष्ट पुस्तकाची भर घालून महाराष्ट्रीय वाचकांस उपकृत करून ठेविले आहे”

—महाराष्ट्र शारदा, मुंबई

“या चरित्रातील ओघवती भाषा, सरळ विवेचन व भाषाप्रमुत्व पाहून मनास फार आह्लाद होतो व त्यामुळे चरित्र नायकाच्या चारित्र्याचा पुस्तक वाचीत असता मनावर अत्यंत इष्ट असा परिणाम होत जातो.”

—सुबोध पत्रिका, मुंबई

“अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या सविस्तर चरित्राने मराठी वाङ्मयात एक चांगलीच भर पडली आहे.”

—वेसरी, पुणे

“पुस्तक सुरुवातीपासून अखेरपर्यंत वाचण्यासारखे आहे.”

—श्रॉनिकल, मुंबई

“भाषेच्या व वाङ्मयाच्या दृष्टीनीं हें पुस्तक मराठी भाषेंत वन्याच श्रेष्ठ दर्जाचें ठरतें.”

—प्रमोद, मुंबई

“लेखकाची मराठी भाषा नसतनाही पुस्तकाची भाषा इतकी सुंदर उतरली आहे कीं मराठी मातृभाषा असणाऱ्यांपैकीं सुद्धा अनेक लेखकांनीं तिचा किता गिरवावा.”

—प्रतिभा, मुंबई

“हल्लींच्या अस्थिर परिस्थितींत असें पुस्तक प्रसिद्ध कऱ्हन सय्यद अमीन यांनीं खरोखरीच एक महत्त्वाची कामगिरी बजाविली आहे.”

—ज्ञानप्रकाश, पुणे

“सदर पुस्तक लेखकाने सर्वोत्कृष्ट व सुबोध मराठी भाषेंत लिहून मराठी वाङ्मयात एक अपूर्व भर टाकली आहे.”

—सकाळ, पुणे

“सय्यद अमीन याची मातृभाषा उर्दू असून शुद्ध व सुंदर मराठीत त्यांनीं हें चरित्र लिहिलें आहे हें अत्यंत भूषणावह आहे.”

—महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पुणे

“पुस्तक अतिशय उपयुक्त शालें आहे.”

—महाराष्ट्र, नागपूर

“मि. अमीन यांनीं हें पुस्तक लिहून मराठी वाङ्मयाच्या चरित्र विभागांत एका उत्तम पुस्तकाची भर घातली आहे.”

—निजाम विजय, हैद्राबाद

BHAVAN'S LIBRARY

This book should be returned within a fortnight from the date last marked below'

Date of Issue	Date of Issue	Date of Issue	Date of Issue
3 MAY 1958			
8 SEP 1984			
12 DEC 1969			
6 DEC 1969			
1 AUG 1982			
24 OCT 1985			
7 SEP 1990			